

सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांच्या मंजूरी व निधी वितरणाबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,  
शासन निर्णय क्रमांक : दवसू-२०१९/प्र.क्र.३१७/अजाक,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.  
दिनांक- १६ ऑगस्ट, २०१९.

**वाचा:** सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. दवसू-२०१५/प्र.क्र.३४७/अजाक, दिनांक ०९.०३.२०१८.

**प्रस्तावना:-**

नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती/गावांचा विकास करण्यासाठी या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना शासन स्तरावरून मान्यता देऊन या योजनेअंतर्गत घ्यावयाची कामे, अंमलबजावणी यंत्रणा व इतर निकष निश्चित करण्यासाठी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना” अशी राज्यस्तर योजना सन २०१८-१९ पासून राबविण्याचा निर्णय शासनाने वाचा येथील शासन निर्णयान्वये घेतला आहे. त्यानुसार मा. लोकप्रतिनिधींनी (आमदार/खासदार ) सुचविलेल्या नागरी व ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील कामांना तत्त्वतः मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना” अंतर्गत सन २०१९-२० या वित्तीय वर्षासाठी रु.५०० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदर मंजूर निधीतून मा लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांकरिता रु. २६०.८२ कोटी इतक्या रकमेच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे व सदरच्या कामासाठी सन २०१९-२० या वर्षासाठी रु.१३०.४१ कोटी इतकी तरतूद मंजूर करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हानिहाय कामांची यादी **परिशिष्ट “अ”** येथे नमूद केल्याप्रमाणे आहे.

२. मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेली सदर कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यान्वित केली जातील. कार्यान्विन यंत्रणेने तत्त्वतः मंजूर अंदाजित किंमतीच्या कामांचे सविस्तर नकाशे/आराखडे व अंदाजपत्रके तयार करून ती संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी

यांचेकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावीत. जिल्हाधिकारी यांनी मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करावी. कार्यान्विन यंत्रणेने शासनाच्या प्रचलित नियमानुसार कामांची निविदा प्रकिया राबविण्यात यावी. मुंबई शहर व उपनगर येथील कामे मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ यांचे मार्फत करण्यात यावीत.

३. सदर कामे मंजूर अंदाज पत्रकीय किंमतीच्या मर्यादेतच पूर्ण होतील याची दक्षता घेण्यात यावी. मंजूर अंदाजपत्रकीय किंमती पेक्षा जास्त खर्चाच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्यास त्यासाठी कुठल्याही स्वरूपात अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही.

४. कामे सुरु करण्यापूर्वी सदरची कामे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमधीलच आहेत याची खातरजमा संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी करणे बंधनकारक आहे.

५. जी कामे जागे अभावी किंवा इतर योजनेत मंजूर असतील किंवा इतर काही कारणामुळे सुरु करणे शक्य नसतील अशा कामांची शहानिशा करून सदरची कामे रद्द करण्याबाबत अथवा मा. लोकप्रतिनिधींना काही कामांबाबत बदल सुचवायचा असल्यास सदर बदल जिल्हाधिकारी यांना तीन महिन्यांच्या मुदतीत कळविण्यात यावा. सदर बदलाबाबतचे शुध्दीपत्रक काढण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहेत. मात्र सदर बदल शक्यतो त्याच गावात व ज्या कामासाठी अनुदान मंजूर करण्यात आले त्याच प्रकारच्या कामावर निधी खर्च करणे बंधनकारक राहिल.

६. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत शासन निर्णय क्र.दवसू-२०१५/प्र.क्र.३४७/अजाक,दिनांक १.३.२०१८ मधील अटी/शर्तीचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी.

७. सदरची कामे हाती घेण्यापूर्वी संबंधित क्षेत्रात कुठल्याही सार्वत्रिक निवडणूक/पोट निवडणुकीसाठीची आचारसंहिता अंमलात नाही याबाबत त्या त्या जिल्हयातील जिल्हाधिकारी यांनी खात्री करावी.

८. सदरचा खर्च हा सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून खालील लेखाशिर्षांतर्गत भागविण्यात यावा.

मागणी क्र.०३

२२२५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती,

इतर मागासवर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण

०१, अनुसूचित जातीचे कल्याण

७८९, अनुसूचित जाती उपाययोजना

(०४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना

(०४) (०१) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना  
राबविणे  
राज्यस्तर  
२७ लहान बांधकामे  
५० इतर खर्च  
२२२५ एफ ०८५

९. सदर निधी वितरीत करण्याची कार्यवाही करण्याकरिता संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून तसेच आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१९०८१६१९३९४६१९२२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( सुनिल सरदार )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, महाराष्ट्र राज्य,
२. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव,
३. मा. मंत्री ( सा.न्या. ) यांचे खाजगी सचिव,
४. मा. मंत्री ( महसूल ) यांचे खाजगी सचिव,
५. मा. मंत्री ( ग्रामविकास ) यांचे खाजगी सचिव,
६. मा. मंत्री ( आदिवासी विकास ) यांचे खाजगी सचिव,
७. मा. मंत्री ( अल्पसंख्याक ) यांचे खाजगी सचिव,
८. मा. राज्यमंत्री ( सा.न्या. व वि. स. ) यांचे खाजगी सचिव,
९. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य,
१०. मा. प्रधान सचिव, ( महसूल ),
११. मा. प्रधान सचिव, सा.न्या. व वि. स. विभाग, मंत्रालय, मुंबई,
१२. आयुक्त, समाज कल्याण, पुणे,

१३. मा. महालेखापाल, महाराष्ट्र -१/२ ( लेखापरिक्षा व अनुज्ञेयता ),
१४. सर्व जिल्हाधिकारी,
१५. सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण,
१६. सर्व सहायक आयुक्त, समाज कल्याण,
१७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१८. निवडनस्ती (अजाक).

परिशिष्ट - अ

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरित निधी (लाखात)
१	मुंबई	भाग्योदय रहिवाशी संघ, भिवाडी वडाळा (पूर्व) येथे शौचालयाचे नुतनीकरण करणे व गटारे / पायवाटा बनविणे.	१९.५०	९.७५
२	मुंबई	भिमनगर मित्र मंडळाजवळ, जे. वा. रोड, वडाळा येथे लादीकरण करणे व टाईल्स बसविणे.	१३.००	६.५०
३	मुंबई	माधव नगर जवळ, र. अ. किडवाई मार्ग, वडाळा येथे गटारे व पायवाटा बांधणे.	१०.००	५.००
४	मुंबई	वसोरा सोसायटी जवळ, गेट क्र. ४, वडाळा येथे लादीकरण व गटारे बांधणे.	९.००	४.५०
५	मुंबई	गोकुळधाम सोयटी जवळ, दादासाहेब फळके रोड, दादर (पूर्व) येथे कॉक्रीटीकरण करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे.	१७.५०	८.७५
६	मुंबई	भिमनगर, वडाळा ( प ) येथे जलवाहिनी टाकणे, लादीकरण करणे व आसनव्यवस्था करणे.	१६.००	८.००
७	मुंबई	साईनाथ मित्र मंडळ, गोविंदजी केणी मार्ग, नायगांव येथे गटारे बनविणे व लादीकरण करणे.	१९.९५	९.९८
८	मुंबई	गणेश कृपा चाळ, बंदरपाखाडी रोड, कांदिवली (पश्चिम) येथे लादीकरण करणे	१५.००	७.५०
९	मुंबई	अष्टविनायक चाळ, बंदरपाखाडी रोड, कांदिवली (पश्चिम) येथे ड्रेनेज लाईन व लादीकरण करणे	१५.००	७.५०
१०	मुंबई	मंगलमूर्ती चाळ, रेणुकानगर, कांदिवली (पश्चिम) येथे लादीकरण करणे	१५.००	७.५०
११	मुंबई	ठाणकर चाळ, लिक रोड, कांदिवली (पश्चिम) येथे गटार व लादीकरण करणे	१५.००	७.५०
१२	मुंबई	आदर्श नगर, धोबी घाट, कांदिवली (पश्चिम) येथे गटार व लादीकरण करणे	१५.००	७.५०
१३	मुंबई	मानव सेवा संघ सोसायटी, बंदरपाखाडी, कांदिवली (पश्चिम) गटार व लादीकरण करणे	१५.००	७.५०
१४	मुंबई	अभिलाख नगर सोसायटी नं. १, कांदिवली (पश्चिम) येथे गटार व लादीकरण करणे	१५.००	७.५०
१५	मुंबई	कुर्ला, पाडा नं.३ शितला माता मंदीर, शेल कॉलनी रोड, टक्कर बाप्पा, चेंबूर येथे शौचालयाची पुनर्बांधणी करणे	४२.००	२१.००
१६	मुंबई	कुर्ला, आदर्श नगर, शेल कॉलनी रोड, टक्कर बाप्पा, चेंबूर येथे शौचालयाची पुनर्बांधणी करणे	४२.००	२१.००
१७	मुंबई	कुर्ला, वत्सलाताई नाईक नगर, टक्कर बाप्पा, चेंबूर येथे २१ आसनी शौचालयाची	२५.००	१२.५०
१८	मुंबई	गणेश चाळ, शिवाजी नगर, केतकीपाडा, दहिसर (पूर्व) येथे शौचालय पुर्नबांधणी करणे	१०.५०	५.२५
१९	मुंबई	जय दुर्गा सोसायटी, शुक्ला कॅम्पाऊंड, दहिसर (पूर्व) येथे शौचालय पुर्नबांधणी करणे	१४.००	७.००
२०	मुंबई	राहुल चाह कमिटी, लोखंडे चाळ, शिवाजी नगर, केतकीपाडा, दहिसर पूर्व शौचालय पुर्नबांधणी करणे	१७.५०	८.७५
२१	मुंबई	राज हायस्कूल जवळ, दामुनगर, कांदिवली पूर्व येथे शौचालय पुर्नबांधणी करणे	२५.००	१२.५०
२२	मुंबई	जिवदानी रहीवाशी संघ, केतकीपाडा, दहिसर पूर्व येथे शौचालय पुर्नबांधणी करणे	१७.५०	८.७५
२३	मुंबई	पालांडे हाऊस, समता नगर, केतकीपाडा, दहिसर पूर्व येथे शौचालय बांधणे.	१४.००	७.००
२४	मुंबई	१५२ बोरीवली मतदार संघामध्ये निरंकारी सेवा संघ भिमनगर गल्ली नं.१ गोरार्ड बोरीवली पश्चिम येथे गटारे/पायवाटा/लादी बसविणे.	२५.००	१२.५०
२५	मुंबई	१५२ बोरीवली मतदार संघामध्ये अजित नगर चिकुवाडी बोरीवली पश्चिम येथे पुरुषासाठी शौचालय, गटारे/पायवाटा/लादी बसविणे.	२५.००	१२.५०
२६	मुंबई	१५२ बोरीवली मतदार संघामध्ये साईधाम सेवा मंडळ, भिमनगर गल्ली नं.२ गोरार्ड-१ बोरीवली पश्चिम येथे गटारे/पायवाटा/लादी बसविणे.	२५.००	१२.५०
२७	मुंबई	१५२ बोरीवली मतदार संघामध्ये खंडेराव डोंगरी, बाळु कांबळे चाळ, कार्टर रोड नं. ५ बोरीवली पूर्व येथे गटारे/पायवाटा/लादी बसविणे.	२५.००	१२.५०
२८	मुंबई	वारीनाका, येथील इंदिरानगर हनुमान मंदिराजवळ गटारे व पायवाटा बनविणे	५.००	२.५०
२९	मुंबई	धारावी प्रेम नर येथे गटारे व पायवाटा कॉक्रीटीकरण करणे. ( वार्ड क्र. १८७ )	२०.००	१०.००
३०	मुंबई	आंबेडकर नगरच्या पाठीमागे सायन कोळीवाडा मुंबई शहर येथे गटारे/पायवाटा बांधणे व पेव्हर ब्लॉक बसविणे (वार्ड क्र.१८५)	१०.००	५.००
३१	मुंबई	अॅन्टॉप हिल शांतीनगर येथे पायवाटा व पेव्हर ब्लॉक करणे (वार्ड क्र.१७४)	१०.००	५.००
३२	मुंबई	मोमबतीवाला चाळ, भायखळा मुंबई शहर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे (वार्ड क्र.२११)	१०.००	५.००
३३	मुंबई	विक्रोळी पूर्व, टागोर नगर नं.३ येथील झोपडपट्टी मधील शौचालयाची पुर्नबांधणी करणे	१८.००	९.००
३४	मुंबई	विक्रोळी पूर्व, टागोर नगर नं.५ येथील झोपडपट्टी मधील शौचालयाची पुर्नबांधणी करणे	१८.००	९.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
३५	मुंबई	विक्रोळी पूर्व, हरीयाली व्हिलेज झोपडपट्टी मधील शौचालयाची पुनर्बांधणी करणे	१५.००	७.५०
३६	मुंबई	भांडुप पूर्व, मिश्रानगर झोपडपट्टी लादी व गटारे बांधणे	८.००	४.००
३७	मुंबई	भांडुप पूर्व, हनुमान गल्ली झोपडपट्टी जय आंबे मित्र मंडळा जवळ लादी व गटारे बांधणे	१२.००	६.००
३८	मुंबई	वेलुनग बुध्दविहार, शिवाजी चौक, सुर्यानगर येथे लादी व गटारे बांधणे	११.००	५.५०
३९	मुंबई	गौतमनगर पवई येथे सौर पथदिवे लावणे	१०.००	५.००
४०	मुंबई	अशोकनगर, हरीयाली व्हिलेज येथील झोपडपट्टी परिसरात लादी व गटारे बांधणे	१०.००	५.००
४१	मुंबई	चेंबुर येथील सहयाद्री नगर, वाशी नाका येथे लादीकरण व गटारे, पायवाटा बनविणेसाठी	२०.००	१०.००
४२	मुंबई	चेंबुर येथील विष्णु नगर येथे लादीकरण करणे	१०.००	५.००
४३	मुंबई	चेंबुर येथील भारतनगर, वाशी नाका, चेंबुर येथे लादीकरण करणे	२०.००	१०.००
४४	मुंबई	चेंबुर येथील शास्ती नगर, वाशी नाका, येथे लादीकरण करणे	१०.००	५.००
४५	मुंबई	चेंबुर येथील कस्तुरबा नगर येथे गटारे पायवाटा बांधणे.	१०.००	५.००
४६	मुंबई	चेंबुर येथील अशोक नगर, वाशीनाका येथे शिवराज लाईन टाकणे व टाकी बनविणे.	३०.००	१५.००
४७	मुंबई	पंचशील नवतरुण मित्र मंडळ, संत ज्ञानेश्वर नगर, वांद्रे (पुर्व) येथे गटारे व पायवाटा करणे	१०.००	५.००
४८	मुंबई	अहिंसानगर, शासकीय वसाहत जवळ, वांद्रे (पुर्व) येथे गटारे व पायवाटा करणे	१०.००	५.००
४९	मुंबई	अमृतनगर, बुध्द विहार, वांद्रे (पुर्व) येथे गटारे व पायवाटा, परिसराचे सुशोभिकरण करणे	१०.००	५.००
५०	मुंबई	विश्र्वांती बुध्द विहार, निर्मल नगर, खार (पुर्व) येथे परिसराचे सुशोभिकरण करणे.	१०.००	५.००
५१	मुंबई	गौतमनगर, वांद्रे (पुर्व) येथे पायवाटा व लादीकरण करणे	१०.००	५.००
५२	मुंबई	तीन बंगला रहिवाशी संघ, खार (पुर्व) येथे गटारे व पायवाटा करणे.	१०.००	५.००
५३	मुंबई	डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, वांद्रे (पुर्व) येथे लादीकरण व परिसराचे सुशोभिकरण करणे	१०.००	५.००
५४	मुंबई	सिध्दार्थनगर, वांद्रे (पुर्व) येथे लादीकरण व परिसराचे सुशोभिकरण करणे.	२०.००	१०.००
५५	मुंबई	संत ज्ञानेश्वर नगर, बुध्द विहार, वांद्रे (पुर्व) येथे लादीकरण व गटाराचे दुरुस्तीकरण करणे.	१०.००	५.००
५६	मुंबई	सुभाष नगर, डॉ.ई मोझेन रोड, वरळी येथे गटारे व पायवाटा बनविणे	२०.८०	१०.४०
५७	मुंबई	आंबेडकर नगर, डॉ. ए.बी. रोड, वरळी येथे गटारे व पायवाटा बनविणे	१९.७५	९.८८
५८	मुंबई	प्रेम नगर, बी.जी. खेर मार्ग, वरळी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आसनव्यवस्था करणे व लादीकरण करणे	२०.४५	१०.२३
५९	मुंबई	सिध्दार्थ नगर, आर.जी. थडानी मार्ग, वरळी येथे गटारे व पायवाटा बनविणे	२२.९५	११.४८
६०	मुंबई	जनता कॉलनी, वरळी कोळीवाडा येथे नागरीकांसाठी आसन व्यवस्था करणे व लादीकरण करणे	१८.९८	९.४९
६१	मुंबई	आंबेवाडी, ग.द. आंबेर मार्ग, शिवडी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था व लादीकरण करणे	२०.००	१०.००
६२	मुंबई	रामटेकडी टी.जे. रोड, शिवडी शौचालयाचे नूतनीकरण करणे, लादीकरण करणे व गटारे व पायवाटा बनविणे	२०.००	१०.००
६३	मुंबई	चंडीका देवी वसाहत, ग.द. आंबेकर मार्ग, शिवडी गटारे व प्रायवाटा लादीकरण करणे	१८.००	९.००
६४	मुंबई	हाजी बंदर रोड, शिवडी येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था करणे व लादीकरण करणे	२०.००	१०.००
६५	मुंबई	राजीव गांधी नगर, फोर्ट रोड, शिवडी येथे आसन व्यवस्था करणे गटारे व पायवाटा बनविणे	१९.००	९.५०
६६	मुंबई	सम्राट अशोक नगर विक्रोळी येथे गटार, लादीकरण व पायवाट करणे.	७.००	३.५०
६७	मुंबई	मुकुंद नगर विक्रोळी पूर्व येथे गटार, लादीकरण व पायवाट करणे.	१५.००	७.५०
६८	मुंबई	कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व येथे गटार, लादीकरण व पायवाट करणे.	८.००	४.००
६९	मुंबई	संत ज्ञानेश्वर नगर गल्ली नं.५ कन्नमवार नगरी विक्रोळी गटार, लादीकरण व पायवाट करणे.	३.००	१.५०
७०	मुंबई	संत ज्ञानेश्वर विक्रोळी येथे गटार व पायवाट करणे.	३.००	१.५०
७१	मुंबई	छत्रपती शिवाजी रहिवाशी संघ, विक्रोळी येथे कॉक्रीटीकरण करणे	८.००	४.००
७२	मुंबई	विक्रोळी टागोर प्रिंस बेकरीच्या बाजुला गटारी लादी व पायवाट करणे	१३.००	६.५०
७३	मुंबई	विक्रोळी (प), सुर्यानगर, आदर्श चाळ श्री. अजय कांबळे यांच्या घराजवळ लादी व गटारे बांधणे	१५.००	७.५०
७४	मुंबई	विक्रोळी (प), सुर्यानगर, आदर्श चाळ श्री. विजय कांबळे यांच्या घराजवळ लादी व गटारे बांधणे	१५.००	७.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
७५	मुंबई	विक्रोली (प), सुर्यानगर, गुरु आशिर्वाद चाळ श्री. किरण कांबळे यांच्या घराजवळ लादी व गटारे बांधणे	१५.००	७.५०
७६	मुंबई	विक्रोली (प), सुर्यानगर, बजरंग चाळ श्री. महादेव कांबळे यांच्या घराजवळ लादी व गटारे बांधणे	१५.००	७.५०
७७	मुंबई	विक्रोली (प), सुर्यानगर, बजरंग चाळ श्रीमती. लीरा लांडगे यांच्या घराजवळ लादी व गटारे बांधणे	१५.००	७.५०
७८	मुंबई	विक्रोली (प), सुर्यानगर, विजय गड चाळ, श्री. मिलींद कांबळे यांच्या घराजवळ लादी व गटारे बांधणे	१५.००	७.५०
७९	मुंबई	विक्रोली (प), सुर्यानगर, त्रिमुर्ती चाळ झोपडपट्टी श्री. गुलाब भामळे यांच्या घराजवळ लादी व गटारे बांधणे	१५.००	७.५०
८०	मुंबई	आंबेडकर नगर, कुलाबा येथे गटारे व पायवाटा बांधणे	१०.००	५.००
८१	मुंबई	आंबेडकर नगर, कुलाबा जवळ जलवाहिनी, गटारे व पायवाटा बांधणे	१५.००	७.५०
८२	मुंबई	सारीपट बुध्द विहार जवळ शेट मोतीसाह लेन, माझगांव येथे गटारे व पायवाटा बांधणे	८.००	४.००
८३	मुंबई	दिपोत्सव क्रिडा मंडळ, सेंट मेरी रोड, माझगांव येथे ड्रेनेज लाईन व लादीकरण करणे.	१०.००	५.००
८४	मुंबई	विजय क्रिडा मंडळ, माझगांव येथे गटारे व पायवाटा बांधणे व लादीकरण करणे.	९.००	४.५०
८५	मुंबई	मिलिंद नगर चाळ, कणेट टॅक पखाडी रोड येथे गटारे, पायवाटा व लादीकरण करणे.	१०.००	५.००
८६	मुंबई	इंदिरा नगर, शिवडी, मुंबई येथे गटारे व पायवाटा बांधणे.	१५.००	७.५०
८७	मुंबई	जे. जे. हॉस्पिटल, 'ए' ब्लॉक व 'बी' ब्लॉक मागील कामगार वसाहत येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था व सुशोभिकरण करणे.	१०.००	५.००
८८	मुंबई	जे. जे. हॉस्पिटल, शांती, भक्ती, तृप्ती इमारतीच्या समोरील पटांगणात ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था व सुशोभिकरण करणे.	१०.००	५.००
८९	मुंबई	पंचशील नगर एल.एम.रोड बोरीवली ( प ) येथे लादी /पायवाटा /गटारे बनविणे.	१०.५०	५.२५
९०	मुंबई	बाबलीवाडा गणेशमंदिर जवळ,दहिसर ( पू ) येथे लादी /पायवाटा /गटारे बनविणे.	१२.७५	६.३८
९१	मुंबई	बुध्द विहार जवळ,सुकरवाडी,एम.जी.रोड बोरीवली ( पू ) येथे लादी /पायवाटा /गटारे बनविणे.	१०.४५	५.२३
९२	मुंबई	शांती नगर सुकरवाडी,बस डेपोच्या मागे, बोरीवली ( पू ) येथे लादी /पायवाटा /गटारे बनविणे.	११.१५	५.५८
९३	मुंबई	रिचर्ड चाळ शिवशक्ती वेल्फेअर सोसायटी जवळ नवागाव, एल.एम.रोड ,दहिसर ( प ) येथे ड्रेनेज लाईन / लादी /पायवाटा	९.३५	४.६८
९४	मुंबई	एक्सर डोंगरी,बोरीवली ( प ) येथे पाण्याची पाईप लाईन / लादी	८.६५	४.३३
९५	मुंबई	नम्रता निवास जवळ,हनुमान मंदिर,शांती नगर हायवेच्या बाजूला, दहिसर ( पू ) येथे १० आसनी शौचालय / गटारे / पायवाटा	१५.४०	७.७०
९६	मुंबई	समता नगर,एक्सर डोंगरी,बोरीवली ( प ) येथे लादी / पायवाटा / गटारे	११.६०	५.८०
९७	मुंबई	शांताबाई अंबालाल मकवाना चाळ,मकवाना कॅम्पाऊंड,एस.व्ही.रोड,दहिसर ( पू ) येथे ८ आसनी शौचालय / गटारे / पायवाटा	१२.३५	६.१८
९८	मुंबई	मागाठाणे विधानसभा मतदार संघातील सावित्रीबाई फुले नगर, केतकीपाडा, दहिसर येथे पायवाटा/गटारे/लादीकरण करणे.	१२.००	६.००
९९	मुंबई	मागाठाणे विधानसभा मतदार संघातील रुपवते नगर बोरीवली पू येथे पायवाटा/गटारे करणे.	१२.००	६.००
१००	मुंबई	मागाठाणे विधानसभा मतदार संघातील लहुगड कांदिवली येथे पायवाटा/गटारे/लादीकरण करणे.	१२.००	६.००
१०१	मुंबई	मागाठाणे विधानसभा मतदार संघातील अण्णाभाऊ साठे चाळ लहुगड कांदिवली पुर्व येथे पायवाटा/गटारे/लादीकरण करणे.	१२.००	६.००
१०२	मुंबई	मागाठाणे विधानसभा मतदार संघातील भिमनगर कांदिवली पुर्व येथे पायवाटा/गटारे/लादीकरण करणे.	१२.००	६.००
१०३	मुंबई	मागाठाणे विधानसभा मतदार संघातील जयभिमनगर मित्र मंडळ लहुगड येथे पायवाटा/गटारे/लादीकरण करणे.	१२.००	६.००
१०४	मुंबई	मागाठाणे विधानसभा मतदार संघातील नरसीपाडा कांदिवली येथे पायवाटा/गटारे/लादीकरण करणे.	१२.००	६.००
१०५	मुंबई	मागाठाणे विधानसभा मतदार संघातील आप्पा चाळ, केतकीपाडा दहिसर येथे पायवाटा/गटारे/लादीकरण करणे.	१२.००	६.००
१०६	मुंबई	एकता नगर, महावीर नगर, कांदिवली (प), येथे शौचालय बांधणे	१५	७.५०
१०७	मुंबई	महाकाली चाळ, तुळस्करवाडी, कांदिवली (प), येथे लादी, गटारे बनविणे	१०	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१०८	मुंबई	अभिलाख नगर, कांदिवली (प) येथे लादी व गटारे बनविणे	१०	५.००
१०९	मुंबई	लाल बंगला, एस. व्ही. पी. रोड, कांदिवली (प) , येथे शौचालय बनविणे व लादी व गटारे बनविणे	१०	५.००
११०	मुंबई	सागवाडी, पटेल नगर, कांदिवली (प) येथे लादी व गटारे बनविणे	१०	५.००
१११	मुंबई	मारुती नगर, कांदिवली (प) येथे लादी, गटारे व कोबा बनविणे	१२	६.००
११२	मुंबई	बंदर पाखाडी गांव, ज्ञानेश्वर विद्यालयाजवळ, कांदिवली (प) येथे लादी व गटारे बनविणे	१०	५.००
११३	मुंबई	बंदर पाखाडी गावाजवळ, लादी व गटारे बनविणे	१०	५.००
११४	मुंबई	इंदिरानगर, पोयसर येथे चौथरा बनविणे व लादी व गटारे बनविणे	१०	५.००
११५	मुंबई	चौहान चाळ जवळ शक्तीनगर, जोगेवरी (प) येथे ड्रेनेज / पॅसेजची कामे करणे	२०	१०.००
११६	मुंबई	तारा कॅम्प/डजवळ, बांदिवली, जोगेवरी (प) येथे ड्रेनेज / पॅसेजची कामे करणे व पोच रस्ता बांधणे	२०	१०.००
११७	मुंबई	सहकार रोड ते हनुमान मंदीरपर्यंत जोगेवरी (प) येथे पोच रस्ता बांधणे	२०	१०.००
११८	मुंबई	शास्त्रीनगर, यारीरोड, वर्सावा अंधेरी (प) येथे ड्रेनेज / पॅसेजची कामे करणे व गटार बांधणे	२०	१०.००
११९	मुंबई	उजाला नगर जवळ, बेहराम बाग, जोगेवरी (प) येथे ड्रेनेज / पॅसेजची कामे करणे व लादीकरण करणे	२०	१०.००
१२०	मुंबई	नेहरू नगर , व्ही. एम. रोड नं. १ ते ५, विलेपार्ले येथे गटारे व पायवाटा बनविणे	२५	१२.५०
१२१	मुंबई	नेहरू नगर, व्ही. एम. रोड नं. ५ ते श्रीलंका चाळ, विलेपार्ले येथे गटारे व पायवाटा बनविणे	२५	१२.५०
१२२	मुंबई	कपात वाडी, जुहू वर्सावा लिंक रोड, अंधेरी येथे गटारे व पायवाटा बनविणे	२५	१२.५०
१२३	मुंबई	वाल्मिकी नगर, सिणर रोड, अंधेरी येथे गटारे व पायवाटा बनविणे	२५	१२.५०
१२४	मुंबई	मंगलदीप गृह संस्था रायगड विभाग पार्कसाईट विक्रोळी येथे पायवाट व गटार करणे	२०.००	१०.००
१२५	मुंबई	श्री. गजानन गृहनिर्माण संस्था पार्कसाईट विक्रोळी येथे पायवाट करणे	२५.००	१०.५०
१२६	मुंबई	संघम सहकारी गृह संस्था चंद्रू टेकडी पार्कसाईट विक्रोळी येथे पायवाटा व नाला तयार करणे	१९.००	९.५०
१२७	मुंबई	शिवाजी सहाकारी गृह संस्था शिवाजी नगर पार्कसाईट विक्रोळी येथे गटार तयार करणे	२०.००	१०.००
१२८	मुंबई	सहारा सो पार्कसाईट विक्रोळी येथे गटार बांधणे	१९.००	९.५०
१२९	मुंबई	नवबौध्द सोसायटी बाणडोंगरी दत्तमंदिर रोड मालाड पूर्व येथे गटारे/लादीकरण करणे.	२०.००	१०.००
१३०	मुंबई	समता मित्र बौध्द कॉलनी एम.डी.रोड कांदिवली पूर्व येथे गटारे/लादीकरण करणे	२०.००	१०.००
१३१	मुंबई	नालंदा बुध्द विहार एम.डी. रोड कांदिवली पूर्व येथे गटारे/लादीकरण करणे	२५.००	१२.५०
१३२	मुंबई	वडार समाज युवा प्रतिष्ठान वडारपाडा रोड नं.१ हनुमान नगर, कांदिवली पूर्व येथे गटारे/लादीकरण करणे	२०.००	१०.००
१३३	मुंबई	एकता मित्र मंडळ,काजुपाडा,गावदेवी रोड,पोयसर येथे गटारे/लादीकरण करणे	१५.००	७.५०
१३४	मुंबई	वार्ड क्र २२५ पुनर्वसीत ऑबेडकर नगर बंजारा समाज बॅकबेस डेपो जवळ खुले सभागृह पायवाटा बांधणे व जलवाहीनी टाकणे	१५.००	७.५०
१३५	मुंबई	वार्ड क्र २२५ बुध्द समाज सेवा संघ गीता नगर कुलाबा येथे ड्रेनेज लाईन टाकणे टाईल्स बसविणे व पायवाटा बांधणे	१०.००	५.००
१३६	मुंबई	वार्ड क्र २२५ साईनाथ सेवा मंडळ पी पी मार्ग कुलाबा येथे कॉक्रीटीकरण पेव्हरब्लॉक व टाईल्स बसविणे	१५.००	७.५०
१३७	मुंबई	वार्ड क्र २२५ लाला निगम रोड कुलाबा येथे बुध्दमंदिराजवळ कॉक्रीटीकरण टाईल्स बसविणे व नुतनीकरण करणे	१०.००	५.००
१३८	मुंबई	वार्ड क्र २२५ गणेश मुर्ती नगर कफ परेड कुलाबा येथे पंपरुमचे नुतनीकरण करणे व पायवाटा बसविणे	१५.००	७.५०
१३९	मुंबई	वार्ड क्र २२५ मच्छिमार नगर १ कुलाबा येथे शौचालयाजवळ ड्रेनेज लाईन टाकणे कॉक्रीटीकरण व लादीकरण करणे	१४.००	७.००
१४०	मुंबई	वार्ड २२५ भारत माता सभागृह एस आर एस नियोजित कफ परेड कुलाबा येथे खुले सभागृह बांधणे व पेव्हरब्लॉक बसविणे	२२.००	११.००
१४१	मुंबई	राजकमल मित्रमंडळाजवळील गल्ली क्र.१,२ रमाबाई नगर, घाटकोपर पूर्व येथे लादीकरण करणे	८	४.००
१४२	मुंबई	छोटा भैर्यासाहेब नगर, रमाबाई नगर, घाटकोपर (पूर्व), लादीकरण / ड्रेनेज लाइन	१०	५.००
१४३	मुंबई	संक्रमण शिबिर, रमाबाई नगर, घाटकोपर (पूर्व) गटारे / लादीकरण	१४	७.००
१४४	मुंबई	आनंदवन बुध्दविहाराजवळ, रमाबाई नगर, घाटकोपर (पूर्व) , लादीकरण	१२	६.००
१४५	मुंबई	पासी गल्ली, रमाबाई नगर, घाटकोपर (पूर्व) लादीकरण / गटारे	१०	५.००



अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१४६	मुंबई	मौर्या चाळ, रमाबाई नगर घाटकोपर (पूर्व) लादीकरण	८	४.००
१४७	मुंबई	भैय्यासाहेबनगर, रमाबाई नगर, घाटकोपर (पूर्व) लादीकरण	१०	५.००
१४८	मुंबई	गल्ली क्र. २५, २६ कामराज नगर, घाटकोपर (पूर्व) लादीकरण	१०	५.००
१४९	मुंबई	नवजीवन गणेश मंदीराजवळ, घाटकोपर (पूर्व) कॉक्रीटीकरण / लादीकरण	१२	६.००
१५०	ठाणे	मालबीडी अंतर्गत रस्ता तयार करणे, ता. भिवंडी, जि. ठाणे	३.००	१.५०
१५१	ठाणे	सुर्यानगर अंतर्गत रस्ता तयार करणे, ता. भिवंडी, जि. ठाणे	३.००	१.५०
१५२	ठाणे	घोटगाव अंतर्गत रस्ता तयार करणे, ता. भिवंडी, जि. ठाणे	३.००	१.५०
१५३	ठाणे	सोनटक्के अंतर्गत रस्ता तयार करणे, ता. भिवंडी, जि. ठाणे	३.००	१.५०
१५४	ठाणे	सुर्यानगर येथे हायमास्ट लॅम्प बसविणे., ता. भिवंडी, जि. ठाणे	३.००	१.५०
१५५	ठाणे	आकलोली कॉलनी येथे हायमास्ट लॅम्प बसविणे., ता. भिवंडी, जि. ठाणे	३.००	१.५०
१५६	ठाणे	भेंडीचापाडा येथे हायमास्ट लॅम्प बसविणे., ता. भिवंडी, जि. ठाणे	३.००	१.५०
१५७	ठाणे	मालबिडी येथे हायमास्ट लॅम्प बसविणे., ता. भिवंडी, जि. ठाणे	३.००	१.५०
१५८	ठाणे	वज्रश्री दलित वस्ती रस्ता तयार करणे. ता. भिवंडी, जि. ठाणे	१५.००	७.५०
१५९	ठाणे	मालबिडी दलित वस्ती रस्ता तयार करणे. ता. भिवंडी, जि. ठाणे	१५.००	७.५०
१६०	ठाणे	आवळे येथील रोहिदास जाधव यांचे घरापासुन ते दलित वस्ती परिसर रस्ता तयार करणे, ता. भिवंडी, जि. ठाणे	१५.००	७.५०
१६१	ठाणे	महापोली येथील सचिन गायकवाड यांचे घरापासुन ते दलित वस्ती परिसर रस्ता तयार करणे, ता. भिवंडी, जि. ठाणे.	१५.००	७.५०
१६२	ठाणे	पिळंझे येथील राजु भालेराव यांच्या घरापासुन ते नामदेव घनगाव यांच्या घरापर्यंत रस्ता तयार करणे, ता. भिवंडी, जि. ठाणे.	१५.००	७.५०
१६३	ठाणे	डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ, पेनेल नं.२, इंदिरा नगर, उल्हासनगर १, येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे व गटार बांधणे.	२०.००	१०.००
१६४	ठाणे	लिला वाघमारे यांच्या घराजवळ, हर्षवर्धन नगर, उल्हासनगर १, येथे विविध ठिकाणी रस्ता कॉक्रीटीकरण करणे व गटार बांधणे.	१०.००	५.००
१६५	ठाणे	महात्मा फुले नगर, पेनेल नं.९, उल्हासनगर-३, येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे व गटार बांधणे	२०.००	१०.००
१६६	ठाणे	बूधविहार ते सुनिता यादव यांच्या घरापर्यंत शास्त्रीनगर, उल्हासनगर-३, येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे व गटार बांधणे	१५.००	७.५०
१६७	ठाणे	आर्यात नगर ते अजुन शर्मा यांच्या घरापर्यंत, पेनेल नं.१, कमला नेहरु नगर, धोबीघाट, उल्हासनगर१, येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे व गटार बांधणे	३०.००	१५.००
१६८	ठाणे	महात्मा गांधी नगर ते राजन वेलकर यांच्या घरापर्यंत, पेनेल नं.७, उल्हासनगर ३, येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे व गटार बांधणे	१०.००	५.००
१६९	ठाणे	भिवंडी येथील रामनगर गायत्रीनगर येथे गटार व पायवाट बांधणे.	१५.००	७.५०
१७०	ठाणे	भिवंडी येथील रुखीसमाज पदमानगर येथे गटार व पायवाट बांधणे.	१५.००	७.५०
१७१	ठाणे	भिवंडी येथील मौजे भिनार ग्रा.पं. बौध्दवस्ती येथे गटार व पायवाट बांधणे.	१५.००	७.५०
१७२	ठाणे	भिवंडी येथील मौजे गोरसई ग्रा.पं. बौध्दवस्ती येथे गटार व पायवाट बांधणे.	१५.००	७.५०
१७३	ठाणे	भिवंडी येथील मौजे सावंदे ग्रा.पं. बौध्दवस्ती येथे गटार व पायवाट बांधणे.	१५.००	७.५०
१७४	ठाणे	भिवंडी येथील मौजे भादाणे येथील बौध्दवस्ती येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.	१५.००	७.५०
१७५	ठाणे	मौजे तुणे येथील दलितवस्ती मध्ये समाजमंदिर बांधकाम व त्याला जोडणारा रस्ता तयार करणे ता. शहापूर	२५.००	१२.५०
१७६	ठाणे	मौजे लेनाड खु येथील दलितवस्ती मध्ये रस्ता तयार करणे ता. शहापूर	१५.००	७.५०
१७७	ठाणे	मौजे अरनोली येथील दलितवस्ती मध्ये रस्ता तयार करणे ता. शहापूर	१५.००	७.५०
१७८	ठाणे	मौजे घसई येथील दलितवस्ती मध्ये रस्ता तयार करणे ता. शहापूर	१५.००	७.५०
१७९	ठाणे	मौजे भिसोळ येथील दलितवस्ती मध्ये रस्ता तयार करणे. ता. कल्याण	१०.००	५.००
१८०	ठाणे	मौजे मांजली येथील दलितवस्ती मध्ये रस्ता तयार करणे. ता. कल्याण	१०.००	५.००
१८१	ठाणे	मौजे रायते येथील दलितवस्ती मध्ये रस्ता तयार करणे. ता. कल्याण	१०.००	५.००
१८२	ठाणे	मौजे गोवेली येथील दलितवस्ती मध्ये रस्ता तयार करणे. ता. कल्याण	१०.००	५.००
१८३	ठाणे	मौजे वाहोली येथील दलितवस्ती मध्ये रस्ता तयार करणे. ता. कल्याण	१०.००	५.००
१८४	ठाणे	मौजे चौरे येथील दलितवस्ती मध्ये रस्ता तयार करणे. ता. कल्याण	१०.००	५.००
१८५	ठाणे	मौजे टेंभिवली, येथील दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे. (ता. भिवंडी)	२०.००	१०.००
१८६	ठाणे	मौजे राहनाळ, येथील दलित वस्तीत समाज हॉल बांधणे. (ता. भिवंडी)	२०.००	१०.००
१८७	ठाणे	मौजे पाये, येथील दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे. (ता. भिवंडी)	२०.००	१०.००
१८८	ठाणे	मौजे खारबाव येथील दलित वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे. (ता. भिवंडी)	२०.००	१०.००
१८९	ठाणे	सापे ग्रा. पं. अंतर्गत बौध्दवाडा येथील स्मशानभूमी बांधणे. (ता. भिवंडी)	१०.००	५.००
१९०	ठाणे	करुंद ग्रा. पं. हद्दीतील मौजे वाहुली येथे स्मशानभूमी बांधणे. (ता. भिवंडी)	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१९१	ठाणे	गेगांव ता. शहापूर येथे श्री. संतोष आंबो चन्ने यांच्या घरापर्यंत जाणार रस्ता पेव्हर ब्लॉक च्या सहाय्याने तयार करणे	५.००	२.५०
१९२	ठाणे	गेगांव ता. शहापूर येथील दलित वस्ती मध्ये सौर पथ दिवे बसविणे	३.००	१.५०
१९३	ठाणे	उल्हासनगर महानगर पालिका अंतर्गत प्रभाग क्र. १८- ब मधील गुजराथी पाडा उल्हासनगर - ४ येथे विविध ठिकाणी सी. सी. पॅसेज व नाली बनविणे.	१५.००	७.५०
१९४	ठाणे	उल्हासनगर महानगर पालिका अंतर्गत प्रभाग क्र. १८- ब मधील समता नगर - २ उल्हासनगर - ४ येथे विविध ठिकाणी सी. सी. पायवाटा व नाली बनविणे.	१५.००	७.५०
१९५	ठाणे	उल्हासनगर महानगर पालिका अंतर्गत प्रभाग क्र. १८- ब मधील गणेशनगर, उल्हासनगर - ४ येथे पिंकीताई यांचे घरापासुन ते रामदिन गुप्ता यांच्या घरापर्यंत व विविध ठिकाणी कलव्हर्टपासुन ते बंगाली यांचे घरापर्यंत एम - २५० ने रस्ता सी. सी. पायवाटा व नाली बनविणे.	१५.००	७.५०
१९६	ठाणे	उल्हासनगर महानगर पालिका अंतर्गत प्रभाग क्र. १८- ब मधील समतानगर - २ उल्हासनगर - ४ येथे संजय जिम ते आलम बिल्डींग पर्यंत विविध ठिकाणी सी. सी. पायवाटा व नाली बनविणे.	१५.००	७.५०
१९७	ठाणे	उल्हासनगर महानगर पालिका अंतर्गत प्रभाग क्र. १८- ब मधील भरतनगर, उल्हासनगर - ४ येथे कांबळे यांच्या घरापासुन ते गवई यांचे घरापर्यंत विविध ठिकाणी सी. सी. पायवाटा व नाली बनविणे.	१५.००	७.५०
१९८	ठाणे	उल्हासनगर महानगर पालिका अंतर्गत प्रभाग क्र. १८- ब मधील कुर्ला कॅम्प चौक शुशोभिकरण करणे	१५.००	७.५०
१९९	ठाणे	उल्हासनगर महानगर पालिका अंतर्गत प्रभाग क्र. १८- ब मधील भरत नगर, उल्हासनगर - ४ येथे चाळ क्र. १, २, ३, व ४ तसेच विविध ठिकाणी सी. सी. पायवाटा व नाली बनविणे.	१५.००	७.५०
२००	ठाणे	अंबरनाथ तालुक्यातील बुर्दुल मुख्यरस्ता ते दलित वस्तीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे.	२५.००	१२.५०
२०१	ठाणे	अंबरनाथ तालुक्यातील पोसरी मुख्यरस्ता ते दलित वस्तीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे.	२५.००	१२.५०
२०२	ठाणे	कल्याण - डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ४० शिवाजीनगर प्रभागातील बौध्दविहार ते पेप्सी गोडाऊनपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे व साईड गटार बनविणे.	२०.००	१०.००
२०३	ठाणे	कल्याण - डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ९४ आनंदवाडी प्रभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्तंभ ते एम.एम.आर.डी. शिवालयपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे.	२०.००	१०.००
२०४	ठाणे	कल्याण - डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. ९५ नेहरुनगर प्रभागातील सोनिया कॉलनी येथील मुख्यरस्ता काँक्रीटीकरण करणे व साईड गटार बनविणे.	२०.००	१०.००
२०५	ठाणे	अंबरनाथ तालुक्यातील मौजे आंबेशिव येथे दलित वस्तीमधील अंतर्गत रस्ता बनविणे.	१०.००	५.००
२०६	ठाणे	अंबरनाथ तालुक्यातील मौजे भोई सावरे येथे दलित वस्तीमधील अंतर्गत रस्ता बनविणे.	१०.००	५.००
२०७	ठाणे	कल्याण तालुक्यातील मौजे खडवली येथे दलित वस्तीमधील अंतर्गत रस्ता बनविणे	१०.००	५.००
२०८	ठाणे	मुरबाड तालुक्यातील मौजे देवगांव येथे दलित वस्तीमधील अंतर्गत रस्ता बनविणे	१०.००	५.००
२०९	ठाणे	कुळगांव बदलापूर नगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्र.४३ मध्ये अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
२१०	ठाणे	कुळगांव बदलापूर नगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्र.३ मध्ये अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
२११	ठाणे	मुरबाड नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र.०१ मध्ये अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
२१२	ठाणे	मुरबाड नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र.०७ मध्ये अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
२१३	ठाणे	मुरबाड नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र.१५ मध्ये अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
२१४	ठाणे	कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत प्र.क्र.१७ बिलॉ कॉलेज येथील सहाय्यद्री नगर येथे छोटे रस्ते व गटारे तयार करणे	२०.००	१०.००
२१५	ठाणे	कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत प्र.क्र.५ गौरी पाडा परिसरात गटार बंदिस्त करणे व छोटे रस्ते तयार करणे	२०.००	१०.००
२१६	ठाणे	कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत प्र.क्र.८ मांडा पाडा परिसरातील गटार व पायवाटा तयार करणे	२०.००	१०.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२१७	ठाणे	कल्याण डोंबीवली महानगर पालिका अंतर्गत प्र.क्र.७ खाप्रीपाडा येथे पायवाटा व गटारे तयार करणे	२०.००	१०.००
२१८	ठाणे	कल्याण डोंबीवली महानगर पालिका अंतर्गत प्र.क्र.६ मधील वडवली-अटाळी येथे छोटे रस्ते तयार करणे	२०.००	१०.००
२१९	ठाणे	ठाणे महानगरपालिका अंतर्गत ब्रम्हांड आझाद नगर येथील शुध्दोधन बुध्दविहार परिसर विकसित करणे	३०.००	१५.००
२२०	ठाणे	ठाणे महानगरपालिका अंतर्गत खारटन रोड परिसरात कॉक्रीटीकरण व विविध स्थापत्य कामे करणे	३०.००	१५.००
२२१	ठाणे	ठाणे महानगरपालिका अंतर्गत प्र.क्र.३ मधील मनोरमा नगर येथील शौचालयाची दुरुस्ती	२०.००	१०.००
२२२	ठाणे	ठाणे महानगरपालिका अंतर्गत प्र.क्र.३ मधील वसतीगृहामध्ये ओपन जिमचे साहित्य बसविणे	२०.००	१०.००
२२३	रत्नागिरी	रत्नागिरी जिल्हयातील ब्राम्हणवाडी, ता. दापोली. जि. रत्नागिरी मिसाठ वाडीकडून बौध्दवाडी जालगावकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे.	७.००	३.५०
२२४	रत्नागिरी	लोणवडी, ता. दापोली. जि. रत्नागिरी रस्त्याचे जाणाऱ्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
२२५	रत्नागिरी	बांधतीवरे ता. दापोली. जि. रत्नागिरी बौध्दवाडी येथील बौध्दविहारासाठी सभामंडप व ग्रील बांधणे.	७.००	३.५०
२२६	रत्नागिरी	बांधतीवरे ता. दापोली. जि. रत्नागिरी बौध्दवाडी येथील बौध्दविहाराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे.	५.००	२.५०
२२७	रत्नागिरी	वणौशी तर्फे पंचनदी ता. दापोली. जि. रत्नागिरी बौध्दवाडी अंतर्गत पायवाट दुरुस्त करणे.	४.००	२.००
२२८	रत्नागिरी	दाभिळ ता. दापोली. जि. रत्नागिरी बौध्दवाडी ते तांबेवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे.	७.००	३.५०
२२९	रत्नागिरी	शिरसाडी बौध्दवाडी ते शिरसाडी जामगे मुख्य रस्त्यापर्यंत रस्ता करणे, ता. दापोली.	५.००	२.५०
२३०	रत्नागिरी	सोवेली बौध्दवाडी अंतर्गत रस्ता तयार करणे, ता. दापोली.	३.००	१.५०
२३१	रत्नागिरी	पालगड बौध्दवाडी येथे रस्ता तयार करणे ता. दापोली	२.००	१.००
२३२	रत्नागिरी	कर्दे बौध्दवाडी सभागृह ते तेलेवाडी रस्ता डांबरीकरण करणे	७.००	३.५०
२३३	रत्नागिरी	रोवले बौध्दवाडी स्मशानशेड बांधणे ता. दापोली	३.००	१.५०
२३४	रत्नागिरी	वांझळोली बौध्दवाडी पाखाडी बांधणे, ता. दापोली	२.००	१.००
२३५	रत्नागिरी	गिम्हवणे बौध्दवाडा येथे स्मशानशेड बांधणे ता. दापोली	२.००	१.००
२३६	रत्नागिरी	कादिवली बौध्दवाडी समाजमंदिराला पत्रा शेड बांधणे, ता. दापोली	३.००	१.५०
२३७	रत्नागिरी	पिचडोली बौध्दवाडी येथे पाखाडी कॉक्रीटीकरण करणे ता. दापोली	२.००	१.००
२३८	रत्नागिरी	उसगांव बौध्दवाडीकडे जाणारी पाखाडी बांधणे, ता. दापोली	२.००	१.००
२३९	रत्नागिरी	खेडी बौध्दवाडी अंतर्गत रस्ता करणे, ता. दापोली	४.००	२.००
२४०	रत्नागिरी	कुडोशी बौध्दवाडी रस्ता करणे, ता. खेड	५.००	२.५०
२४१	रत्नागिरी	भडवळे बौध्दवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे ता. दापोली	५.००	२.५०
२४२	रत्नागिरी	पोफवणे बौध्दवाडी अंतर्गत पाखाडी बांधणे, ता. दापोली	४.००	२.००
२४३	रत्नागिरी	उन्हवरे चर्मकारवाडी अंतर्गत पाखाडी बांधणे, ता. दापोली	२.००	१.००
२४४	रत्नागिरी	पणदेरी बौध्दवाडी अंतर्गत पाखाडी बांधणे, ता. दापोली	४.००	२.००
२४५	रत्नागिरी	गढे बौध्दवाडी स्मशानभूमीला वॉल कंपाऊड बांधणे, ता. दापोली	३.००	१.५०
२४६	रत्नागिरी	उंबर्ले चर्मकारवाडी सभागृहाला रंगकाम व दुरुस्ती करणे, ता. दापोली	२.००	१.००
२४७	रत्नागिरी	वणौशी तर्फे पंचनदी बौध्दवाडी स्मशानभूमीला वॉल कंपाऊड बांधणे, ता. दापोली	२.००	१.००
२४८	रत्नागिरी	वणौशी तर्फे पंचनदी अंतर्गत कॉक्रीटीकरण करणे, ता. दापोली	२.००	१.००
२४९	रत्नागिरी	आगरवायंगणी बौध्दवाडा डांबरीकरण करणे, ता. दापोली	५.००	२.५०
२५०	रत्नागिरी	धामणी बौध्दवाडी रस्ता करणे, ता. खेड	५.००	२.५०
२५१	रत्नागिरी	घोघरे बौध्दवाडी रस्ता करणे, ता. खेड	५.००	२.५०
२५२	रत्नागिरी	बोरघर बौध्दवाडी रस्ता करणे, ता. खेड	५.००	२.५०
२५३	रत्नागिरी	शिरवली बौध्दवाडा रस्ता करणे, ता. खेड	५.००	२.५०
२५४	रत्नागिरी	सुसेरी बौध्दवाडी पाखाडी बांधणे, ता. खेड	५.००	२.५०
२५५	रत्नागिरी	देवी हसोळ बौध्दवाडी धारतळे रस्ता सुधारणा करणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी	१०.००	५.००
२५६	रत्नागिरी	बु.बेकरी ते बौध्दवाडी रस्ता सुधारणा करणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी	१०.००	५.००
२५७	रत्नागिरी	राजापूर पन्हेळे बौध्दवाडी रस्ता सुधारणा करणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी	१०.००	५.००
२५८	रत्नागिरी	मोजे आरे बौध्दवाडी ते धिववाडी रस्ता डांबरीकरण करणे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी	१०.००	५.००
२५९	रत्नागिरी	मोजे साखरी त्रिशुळ बौध्दवाडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी	७.००	३.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२६०	रत्नागिरी	मौजे वाकी मुख्य रस्ता बौध्दवाडी रस्ता डांबरीकरण करणे, ता.गुहागर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०
२६१	रत्नागिरी	मौजे पालपेणे मुख्य रस्ता ते बौध्दवाडी रस्ता डांबरीकरण करणे, ता.गुहागर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०
२६२	रत्नागिरी	तिवरे बौध्दवाडी चर्मकारवाडी रस्ता संरक्षण भित बांधणे, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी	१५.००	७.५०
२६३	रत्नागिरी	कापसाळ बौध्दवाडी अंतर्गत दुरुस्ती करणे, ता.चिपळूण, जि.रत्नागिरी	१५.००	७.५०
२६४	रत्नागिरी	प्रा.पं.मेघी येथील बौध्दवाडीमधील प्रकाश मानकाजी कांबळे यांच्या घरा शेजारी असणाऱ्या डोंगर भागात संरक्षण भित बांधणे, ता. सगमेश्वर, जि. रत्नागिरी	१०.००	५.००
२६५	रत्नागिरी	पालू बौध्दवाडी येथील रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण करणे.ता.लांजा	१०.००	५.००
२६६	रत्नागिरी	प्रमानवल्ली उमरेश्वर बौध्दवाडी नं.२ येथील रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण करणे.ता.लांजा	१०.००	५.००
२६७	रत्नागिरी	गोठणे दोनिवडे बौध्दवाडी भोसलेवाडी येथील रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण करणे.ता.राजापूर	१०.००	५.००
२६८	रत्नागिरी	गावपडवे बौध्दवाडी ते माडगुतकडे जाणारा रस्त्यांचे डांबरीकरण करणे.ता.राजापूर	१०.००	५.००
२६९	रत्नागिरी	गवाणे बौध्दवाडी स्मशानभूमी रस्त्यांचे डांबरीकरण करणे.ता.राजापूर	१०.००	५.००
२७०	रत्नागिरी	ओणी तोरणभाटी ते बौध्दवाडी रस्त्यांचे डांबरीकरण करणे.ता.राजापूर	१०.००	५.००
२७१	रत्नागिरी	पाचल मुख्य रस्ता दिवाळवाडी पिंपळापासून ते बौध्दवाडी रस्त्यांचे डांबरीकरण करणे.ता.राजापूर	१०.००	५.००
२७२	रत्नागिरी	तिवरे तर्फे देवळे बौध्दवाडी रस्त्यांचे डांबरीकरण करणे.ता.संगमेश्वर	१०.००	५.००
२७३	रत्नागिरी	पुर्ये तर्फे देवळे बौध्दवाडी रस्त्यांचे डांबरीकरण करणे.ता.संगमेश्वर	१०.००	५.००
२७४	रत्नागिरी	आजगे जि.प.शाळा नं.१ ते बौध्दवाडी पर्यंत रस्ताचे डांबरीकरण व खडीकरण करणे.ता.लांजा	१०.००	५.००
२७५	रत्नागिरी	मौजे साकुर्डे (ता.दापोली) अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे	५.००	२.५०
२७६	रत्नागिरी	मौजे साकुर्डे (ता.दापोली) अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत सभामंडप व वाचनालयाची खोली करणे	५.००	२.५०
२७७	रत्नागिरी	मौजे नानटे (ता.दापोली) अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे	५.००	२.५०
२७८	रत्नागिरी	मौजे माथेगुजर (ता.दापोली) अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे	१०.००	५.००
२७९	रत्नागिरी	मौजे पंचनदी (ता.दापोली) अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत ते आघारी ग्रामीण मार्ग रस्ता डांबरीकरण करणे	१०.००	५.००
२८०	रत्नागिरी	मौजे चिरणी (ता. खेड) येथे नाल्यावर ब्रीचचे बांधकाम करणे	५.००	२.५०
२८१	रत्नागिरी	मौजे मोहाने (ता. खेड) येथे अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत रस्त्याचे बांधकाम करणे	५.००	२.५०
२८२	रत्नागिरी	मौजे जैतापूर (ता.खेड) अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत रस्ता डांबरीकरण करणे	५.००	२.५०
२८३	रत्नागिरी	अलसुरे (ता.खेड) चर्मकारवाडी रस्ता डांबरीकरण करणे	५.००	२.५०
२८४	रत्नागिरी	मौजे तुळसणी (ता.संगमेश्वर) अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत येथे विहिर बांधणे	६.००	३.००
२८५	रत्नागिरी	मौजे पेवे (ता.गुहागर) बौध्दवाडी ते मोहल्ला रस्त्याचे डांबरीकरण करणे	१०.००	५.००
२८६	रत्नागिरी	मौजे पामेंडी (ता.गुहागर) अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत येथे विहिर बांधणे.	५.००	२.५०
२८७	रत्नागिरी	मौजे मासू (ता.गुहागर) चाचे स्टॉप ते अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत येथे रस्ता डांबरीकरण करणे	१०.००	५.००
२८८	रत्नागिरी	ग्रामपंचायत कोट (ता.लांजा) बौध्दवाडी ते सोमेश्वर मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण	५.००	२.५०
२८९	रत्नागिरी	भडे (ता.लांजा) मुख्यरस्ता ते शिलप्रज्ञा वसाहत भडे अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत रस्ता कांटेग व डांबरीकरण	५.००	२.५०
२९०	रत्नागिरी	केळवली (ता.राजापूर) निनादेवी मंदिर ते अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत रस्ता डांबरीकरण करणे	५.००	२.५०
२९१	रत्नागिरी	मौजे आरे बौध्दवाडी ते चिंचवाडी रस्ता डांबरीकरण करणे ता.गुहागर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०
२९२	रत्नागिरी	मौजे जानवळे चर्मकारवाडी रस्ता डांबरीकरण करणे ता.गुहागर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०
२९३	रत्नागिरी	मौजे साखरी त्रिशुळ बौध्दवाडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे ता.गुहागर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०
२९४	रत्नागिरी	मौजे वाकी मुख्य रस्ता बौध्दवाडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे ता.गुहागर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०
२९५	रत्नागिरी	मौजे पालपेणे मुख्य रस्ता ते बौध्दवाडी रस्ता डांबरीकरण करणे ता.गुहागर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२९६	रत्नागिरी	मौजे परवूरी बौध्दवाडी येथे सामाजिक समागूह बांधणे, ता.गुहागर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०
२९७	रत्नागिरी	भालावली बौध्दवाडी धारतळे रस्ता सुधारणा करणे, ता.राजापूर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०
२९८	रत्नागिरी	देवी हसोळ बौध्दवाडी सारंगवाडी रस्ता सुधारणा करणे, ता.राजापूर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०
२९९	रत्नागिरी	नाटे बौध्दवाडी क्र.१ व २ रस्ता व समाज मंदीर बांधणे, ता.राजापूर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०
३००	रत्नागिरी	बु-बेकरी ते बौध्दवाडी रस्ता सुधारणा करणे, ता.राजापूर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०
३०१	रत्नागिरी	गोठणे दोनीवडे बौध्दवाडी रस्ता सुधारणा करणे, ता.राजापूर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०
३०२	रत्नागिरी	कोदवली बौध्दवाडी रस्ता सुधारणा करणे, ता.राजापूर, जि.रत्नागिरी	५.००	२.५०
३०३	रत्नागिरी	मौजे खालापूर, जि.रायगड नगरपंचायत अंतर्गत क्रांतीनगर येथे समाज मंदिर बांधणे (नागरी वस्तीमध्ये)	८.००	४.००
३०४	रत्नागिरी	मौजे खालापूर, ता.खालापूर, जि.रायगड येथील क्रांतीनगर ते रोहिदास वाडा पर्यंत रस्ता तयार करणे. (नागरी वस्तीमध्ये)	८.००	४.००
३०५	रत्नागिरी	मौजे खालापूर, ता.खालापूर, जि.रायगड नगरपंचायत येथील सवई मंदिर ते वसईनगर येथे रस्ता तयार करणे. (नागरी वस्तीमध्ये)	८.००	४.००
३०६	रत्नागिरी	मौजे महड, ता.खालापूर जि.रायगड येथे समाज मंदिर बांधणे.	८.००	४.००
३०७	रत्नागिरी	मौजे निबोडे, ता.खालापूर, जि.रायगड येथे समाज मंदिर बांधणे. (ग्रामीण वस्तीमध्ये)	८.००	४.००
३०८	रत्नागिरी	वळक बौध्दवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे गटर बांधणे, ता. रत्नागिरी	१०.००	५.००
३०९	रत्नागिरी	पाली बौध्दवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे गटर बांधणे, ता. रत्नागिरी	१०.००	५.००
३१०	रत्नागिरी	कोतवडे बौध्दवाडी स्मशानभूमी कडून जाणा-या रस्त्याचे डबर सोलिंग होणेबाबत ता. रत्नागिरी	५.००	२.५०
३११	रत्नागिरी	जांभरुण मोरी ते बौध्दवाडी मुख्य रस्ता दुरुस्ती करणे व डांबरीकरण करणे. ता. रत्नागिरी	१०.००	५.००
३१२	रत्नागिरी	धामणसे बौध्दवाडी विहाराचे प्रागणांमध्ये ब्लॉक बसविणे, ता. रत्नागिरी	५.००	२.५०
३१३	रत्नागिरी	वरची निवेंडी बौध्दवाडी ते घरकुलाकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, ता. रत्नागिरी	१०.००	५.००
३१४	रत्नागिरी	खरवते बौध्दवाडी रस्ता डांबरीकरण करणे व गटर बांधणे, ता. रत्नागिरी	१०.००	५.००
३१५	रत्नागिरी	नाखरे बोराभाटले, बौध्दवाडी, नखणेवाडी रस्ता २ किमी कच्चा रस्ता १ किमी नवीन रस्ता तयार करणे ता. रत्नागिरी	१०.००	५.००
३१६	रत्नागिरी	केळये बौध्दवाडी ते डांबरेवाडी कडे जाणारा जि.प. डांबरी रस्ता पूर्णपणे उखडून नादुरुस्त झाला असून त्वरीत डांबरीकरण व नुतनीकरण करणे, ता. रत्नागिरी	१०.००	५.००
३१७	रत्नागिरी	रविंद्रनगर कुवारबाव अंतर्गत बौध्दवाडीकडे जाणारा रस्ता १५० मीटर ता. रत्नागिरी	१०.००	५.००
३१८	रत्नागिरी	चिंद्रवली बौध्दवाडी लोखंडेवाडी रस्ता मजबुतीकरण व खडीकरण करणे. ता. रत्नागिरी	१०.००	५.००
३१९	रत्नागिरी	ता. संगमेश्वर, मौ. आंबवली बौध्दवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे	७.००	३.५०
३२०	रत्नागिरी	ता. संगमेश्वर, मौ. आंबवली बौध्दवाडी नळपाणी योजना दुरुस्ती करणे	४.००	२.००
३२१	रत्नागिरी	ता. संगमेश्वर, मौ. पाटगाव बौध्दवाडी येथे संरक्षण भित बांधणे	८.००	४.००
३२२	रत्नागिरी	ता. संगमेश्वर, मौ. पुर मुख्य रस्त्यापासून ते बौध्दवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे	७.००	३.५०
३२३	रत्नागिरी	ता. संगमेश्वर, मौ. मोडे धरणफाटा ते बौध्दवाडी रस्ता डांबरीकरण करणे	७.००	३.५०
३२४	रत्नागिरी	ता. संगमेश्वर, मौ. सायले बौध्दवाडी येथील नामदेव सावंत यांचे घरासमोर संरक्षण भित बांधणे	८.००	४.००
३२५	रत्नागिरी	ता. लांजा, मौ. हर्च बौध्दवाडी येथे पाण्याची टाकी व पाईपलाईन करणे	५.००	२.५०
३२६	रत्नागिरी	ता. रत्नागिरी, हातखंबा रस्त्याला संरक्षक भित बांधणे	५.००	२.५०
३२७	रत्नागिरी	ता. रत्नागिरी, मौ. चरवली बौध्दवाडी सांस्कृतिक केंद्रासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे.	५.००	२.५०
३२८	रत्नागिरी	ता. चिपळूण, मौ.कोळकेवाडी बौध्दवाडी अंतर्गत रस्त्याला संरक्षण भित बांधणे	५.००	२.५०
३२९	रत्नागिरी	ता. संगमेश्वर, मौ. तुरळ चर्मकारवाडी रस्ता तयार करणे	५.००	२.५०
३३०	रत्नागिरी	ता. चिपळूण, मौ. तळसर खालची बौध्दवाडी रस्ता डांबरीकरण करणे	३.००	१.५०
३३१	रत्नागिरी	ता. चिपळूण, मौ. निवरे रोहिदासवाडी ते बौध्दवाडी पाखाडी बांधणे	३.००	१.५०
३३२	रत्नागिरी	ता. चिपळूण, मौ.गोधळे बौध्दवाडी पेठाबकरवाडीपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे	५.००	२.५०
३३३	रत्नागिरी	ता. चिपळूण, मौ.कादवड मुख्य रस्ता ते बौध्दवाडी चर्मकारवाडी पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे	५.००	२.५०
३३४	रत्नागिरी	ता. चिपळूण मौ. दहिवली बौध्दवाडी नळपाणी योजना करणे	५.००	२.५०
३३५	रत्नागिरी	ता. चिपळूण मौ. पाली बौध्दवाडी स्मशानकडे जाणा-या रस्ता डांबरीकरण करणे	५.००	२.५०
३३६	रत्नागिरी	ता. चिपळूण मौ.कोडे बौध्दवाडी स्मशानकडे जाणा-या रस्ता डांबरीकरण करणे	८.००	४.००
३३७	रत्नागिरी	ता.लांजा, मौ, आरगाव बौध्दवाडी येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण होणेबाबत.	५.००	२.५०
३३८	रत्नागिरी	चिपळूण कराड हायवे ते पोफळी बौध्दवाडी रस्ता डांबरीकरण करणे. ता. चिपळूण	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
३३९	रत्नागिरी	हरपुडे बौध्दवाडी रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. संगमेश्वर	१०.००	५.००
३४०	रत्नागिरी	कोसुंब बौध्दवाडी येथे पाखाडी बांधणे ता. संगमेश्वर	५.००	२.५०
३४१	रत्नागिरी	बेलारी वरची बौध्दवाडी रस्ता डांबरीकरण करणे ता. संगमेश्वर	१०.००	५.००
३४२	रत्नागिरी	शिरबे बौध्दवाडी विहिर बांधणे व पाईपलाईन करणे ता. संगमेश्वर	८.००	४.००
३४३	रत्नागिरी	राजीवली बौध्दवाडी सामाजिक सभागृह बांधणे ता. संगमेश्वर	७.००	३.५०
३४४	रत्नागिरी	कोंड असुर्डे बौध्दवाडी रस्ता डांबरीकरण करणे. ता. संगमेश्वर	७.००	३.५०
३४५	रत्नागिरी	आंगवली बौध्दवाडी येथे विहिर बांधणे ता. चिपळूण	८.००	४.००
३४६	रत्नागिरी	नांदगाव बौध्दवाडी येथे विहिर बांधणे ता. चिपळूण	१२.००	६.००
३४७	रत्नागिरी	नायरी बौध्दवाडी मराठवाडी रस्ता मजबुतीकरण-डांबरीकरण करणे व मो-या बांधणे ता. संगमेश्वर	१०.००	५.००
३४८	रत्नागिरी	कोंडमळा बौध्दवाडा येथे सामाजिक सभागृह बांधणे ता. चिपळूण	१०.००	५.००
३४९	रत्नागिरी	ता. रत्नागिरी लाजुळ बौध्दवाडी ते गोवळकरवाडी बौध्दवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.	८.००	४.००
३५०	रत्नागिरी	कशेळी बौध्दवाडी ते वरचीवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता. रत्नागिरी	८.००	४.००
३५१	रत्नागिरी	कापडगांव बौध्दवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता. रत्नागिरी	८.००	४.००
३५२	रत्नागिरी	आंबेशेत हनुमानमंदिर बौध्दवाडी रस्ता डांबरीकरण व संरक्षण भित, गटार बांधणे. ता. रत्नागिरी	८.००	४.००
३५३	रत्नागिरी	चाफे बौध्दवाडी रस्ता, रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता. रत्नागिरी	८.००	४.००
३५४	रत्नागिरी	साठरे बांबर बौध्दवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण व गटार बांधणे. ता. रत्नागिरी	८.००	४.००
३५५	रत्नागिरी	चवे बौध्दवाडी आंदोलीचा पऱ्या रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता. रत्नागिरी	८.००	४.००
३५६	रत्नागिरी	आगवे बौध्दवाडी धनगरवाडीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे. ता. रत्नागिरी	८.००	४.००
३५७	रत्नागिरी	भोके, बौध्दवाडी ते मासेबाव मुख्य रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. ता. रत्नागिरी	८.००	४.००
३५८	रत्नागिरी	साटवली - इसवली मेन रोड बौध्दवाडी स्टॅण्ड ते पनोरे बौध्दवाडी रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण करणे. (५०० मी.) ता. लांजा	८.००	४.००
३५९	रत्नागिरी	आसमे जि. प. शाळा ते बौध्दवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. ता. लांजा	५.००	२.५०
३६०	रत्नागिरी	आगवे मोरेवाडी ते बौध्दवाडी, जोशीवाडी प्र. जि. मा. ६९. ला जोडणारा ग्रा. मा. १०६. खडीकरण व डांबरीकरण करणे. ता. लांजा	८.००	४.००
३६१	रत्नागिरी	चिखलगाव बौध्दवाडी स्मशानभुमी ते कांबळी गोठण रस्ता डांबरीकरण करणे. ता. राजापूर	८.००	४.००
३६२	रत्नागिरी	ता.संगमेश्वर येथील कुंडी बौध्दवाडी येथे मुख्य रस्ता संरक्षण भित बांधणे	८.००	४.००
३६३	रत्नागिरी	ता.संगमेश्वर येथील कुंडी बौध्दवाडी येथे पाखाडी बांधणे	५.००	२.५०
३६४	रत्नागिरी	ता.संगमेश्वर येथील सोनवडे बौध्दवाडी येथे रस्त्या शेजारील संरक्षण भित बांधणे	८.००	४.००
३६५	रत्नागिरी	ता.संगमेश्वर येथील साडवली मुख्य रस्ता ते बौध्दवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे	१५.००	७.५०
३६६	रत्नागिरी	ता.संगमेश्वर येथील साडवली पार ते बौध्दवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे.	८.००	४.००
३६७	रत्नागिरी	ता.संगमेश्वर येथील कुंडी बौध्दवाडी येथे अंगणवाडी इमारत बांधणे.	५.००	२.५०
३६८	रत्नागिरी	ता.संगमेश्वर येथील साडवली बौध्दवाडी येथे बोरवेल मारणे.	२.००	१.००
३६९	रत्नागिरी	ता.संगमेश्वर निवे बौध्दवाडी जाणा-या रस्त्यावरील वहाळावर काँजवे बांधणे	१०.००	५.००
३७०	रत्नागिरी	ता.संगमेश्वर वाशी बौध्दवाडी ते भालेकरवाडी रस्त्यावरील पऱ्याला साकव बांधणे	१५.००	७.५०
३७१	रत्नागिरी	ता.संगमेश्वर पुर बौध्दवाडी येथील बौध्दविहाराच्या मागे संरक्षण भित व मोरी बांधणे	१०.००	५.००
३७२	रत्नागिरी	ता.संगमेश्वर पाटगांव बौध्दवाडी समाज मंदिर बांधणे	१०.००	५.००
३७३	रायगड	बोली बौध्दवाडी येथील अंतर्गत रस्ता तयार करणे ता.मुरुड	१५.००	७.५०
३७४	रायगड	आगरदांडा बौध्दवाडी येथील अंतर्गत रस्ता तयार करणे ता.मुरुड	१५.००	७.५०
३७५	रायगड	खारांबोली बौध्दवाडी येथील अंतर्गत रस्ता तयार करणे ता.मुरुड	१५.००	७.५०
३७६	रायगड	चिचखार बौध्दवाडी येथील अंतर्गत रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवणे ता.रोहा	१५.००	७.५०
३७७	रायगड	चांडगाव बौध्दवाडी येथील अंतर्गत रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवणे ता.रोहा	१५.००	७.५०
३७८	रायगड	सारसोली बौध्दवाडी येथील अंतर्गत रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवणे ता.रोहा	१५.००	७.५०
३७९	रायगड	चणेरा बौध्दवाडी येथील अंतर्गत रस्त्याला पेव्हर ब्लॉक बसवणे ता.रोहा	१५.००	७.५०
३८०	रायगड	चौक बौध्दवाडी ता. खालापूर येथे व्यायामशाळा बांधणे	५.००	२.५०
३८१	रायगड	वरोसे बौध्दवाडी ता. खालापूर येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटकरण करणे	५.००	२.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
३८२	रायगड	वडविहिर बौध्दवाडी ता. खालापूर येथे अंतर्गत रस्ता रस्ता पेव्हर ब्लॉक करणे- भाग-१	५.००	२.५०
३८३	रायगड	वडविहिर बौध्दवाडी ता. खालापूर येथे अंतर्गत रस्ता रस्ता पेव्हर ब्लॉक करणे- भाग-२	५.००	२.५०
३८४	रायगड	नविन पोसरी ता. खालापूर येथे सार्वजनिक शौचालयबांधणे	५.००	२.५०
३८५	रायगड	पंचशीलनगर ता. खालापूर येथे अंतर्गत गटारे बांधणे	५.००	२.५०
३८६	रायगड	माजगांव बौध्दवाडी ता. खालापूर येथे समाज मंदिर बांधणे	५.००	२.५०
३८७	रायगड	सोमटाणे बौध्दवाडी (ता. पनवेल) येथे अंतर्गत रस्ता तयार करणे	५.००	२.५०
३८८	रायगड	कसलखंड बौध्दवाडी (ता. पनवेल) येथे अंतर्गत रस्ता तयार करणे	५.००	२.५०
३८९	रायगड	सावळे बौध्दवाडी (ता. पनवेल) येथे अंतर्गत रस्ता तयार करणे	५.००	२.५०
३९०	रायगड	कोण बौध्दवाडी (ता. पनवेल) येथे अंतर्गत रस्ता तयार करणे	५.००	२.५०
३९१	रायगड	वावेघर बौध्दवाडी (ता. पनवेल) येथे शौचालय बांधणे	१०.००	५.००
३९२	रायगड	शिवाजी नगर कसलखंड ता. पनवेल श्री. प्रदीप गाढे यांचे घर ते अजिवली भाताण ता. पनवेल मुख्य रस्तापर्यंत सिमेंट रस्ता	३.००	१.५०
३९३	रायगड	शिवाजी नगर कसलखंड श्री. प्रदीप गाढे यांचे घर ते अजिवली भाताण मुख्य रस्तापर्यंत नाले बांधकाम करणे	५.००	२.५०
३९४	रायगड	कसलखंड ता. पनवेल गावापासून स्मशानभूमी कडे जाणारा सिमेंट रस्ता करणे	५.००	२.५०
३९५	रायगड	मौजे अत्करगाव येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. खालापूर	५.००	२.५०
३९६	रायगड	मौजे सारसन येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. खालापूर	५.००	२.५०
३९७	रायगड	मौजे वावोशी येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. खालापूर	५.००	२.५०
३९८	रायगड	मौजे ठाणे न्हावे येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. खालापूर	५.००	२.५०
३९९	रायगड	मौजे सालोख वरेडी येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. कर्जत	५.००	२.५०
४००	रायगड	मौजे तिवरे येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. कर्जत	५.००	२.५०
४०१	रायगड	मौजे कळंब येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. कर्जत	५.००	२.५०
४०२	रायगड	मौजे कुरुंग येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. कर्जत	५.००	२.५०
४०३	रायगड	मौजे वारे येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. कर्जत	५.००	२.५०
४०४	रायगड	मौजे कशोळे येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. कर्जत	५.००	२.५०
४०५	रायगड	मौजे वेणगाव येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. कर्जत	५.००	२.५०
४०६	रायगड	मौजे सावेळे येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. कर्जत	५.००	२.५०
४०७	रायगड	मौजे भडवळ येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. कर्जत	५.००	२.५०
४०८	रायगड	मौजे वदप येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. कर्जत	५.००	२.५०
४०९	रायगड	मौजे गौरकामत येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. कर्जत	५.००	२.५०
४१०	रायगड	मौजे पोसरी येथील दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कौक्रीटीकरण करणे. ता. कर्जत	५.००	२.५०
४११	रायगड	किरवली बौध्दनगर अंतर्गत रस्ते व गटारे बांधणे, ता. कर्जत	१०.००	५.००
४१२	रायगड	किरवली बौध्दनगर अंतर्गत स्ट्रीटलाईटची सोय करणे, ता. कर्जत	५.००	२.५०
४१३	रायगड	मांडवणे बौध्दनगर येथील अंतर्गत रस्ता तयार करणे, ता. कर्जत.	१०.००	५.००
४१४	रायगड	ता. रोहा, विष्णुनगर दलितवस्ती रस्ता तयार करणे. ग्रामपंचायत धाटाव, जि. रायगड	७.००	३.५०
४१५	रायगड	सारसोली बौध्दवाडी रस्ता तयार करणे. ग्रा. पं. सारसोली. ता. रोहा. जि. रायगड	७.००	३.५०
४१६	रायगड	मौजे वाली बौध्दवाडी येथे नविन स्मशानशेड बांधणे. ता. रोहा. जि. रायगड	३.००	१.५०
४१७	रायगड	कांडणे बौध्दवाडी सामाजिक सभागृह बांधणे. ता. रोहा. जि. रायगड	५.००	२.५०
४१८	रायगड	अंबेघर बौध्दवाडी येथे स्मशानभूमी शेड बांधणे, ग्रा. पं. पिगोडे जि. रायगड	३.००	१.५०
४१९	रायगड	मौजे जामगांव बौध्दवाडी येथे समाजमंदिर बांधणे ता. रोहा, जि. रायगड	५.००	२.५०
४२०	रायगड	देवकाहे बौध्द समाजातील समाज मंदिरासमोर सभामंडप बांधणे. ता. रोहा. जि. रायगड	३.००	१.५०
४२१	रायगड	चिंचवली तर्फे दिवाळी बौध्दवाडी येथे अंतर्गत रस्ता व गटार बांधणे. ता. रोहा, जि. रायगड	३.००	१.५०
४२२	रायगड	भालगांव बौध्दवाडी समाजमंदिर बांधणे. ता. रोहा, जि. रायगड	३.००	१.५०
४२३	रायगड	खैराळे बौध्दवाडी रस्ता तयार करणे. ता. रोहा. जि. रायगड	३.००	१.५०
४२४	रायगड	कळमशेत बौध्दवाडी सभामंडप बांधणे. ता. तळा, जि. रायगड	३.००	१.५०
४२५	रायगड	काकडशेत बौध्दवाडी विहीरीकडे जाणारा रस्ता तयार करणे. ता. तळा, जि. रायगड	३.००	१.५०
४२६	रायगड	वरळ फाटा ते वरळ बौध्दवाडी रस्ता तयार करणे. ता. तळा, जि. रायगड	७.००	३.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
४२७	रायगड	चिखलप बौध्दवाडी सभामंडप शेंड बांधणे ता. म्हसळा, जि. रायगड	५.००	२.५०
४२८	रायगड	आंबेत बौध्दवाडी समाजमंदिर ते एस. टी. स्टॅंड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे व गटारे बांधणे. ता. म्हसळा, जि. रायगड	५.००	२.५०
४२९	रायगड	आंबेत बौध्दवाडी मोहल्याकडे जाणारा जोड रस्ता तयार करणे ता. म्हसळा, जि. रायगड	५.००	२.५०
४३०	रायगड	चिचोडे बौध्दवाडी येथे बौध्दविहार बांधणे. ता. म्हसळा, जि. रायगड	५.००	२.५०
४३१	रायगड	वांगणी बौध्दवाडी येथे सभामंडप बांधणे ता. म्हसळा, जि. रायगड	३.००	१.५०
४३२	रायगड	पाभरे, बौध्दवाडी येथे सभामंडप बांधणे ता. म्हसळा, जि. रायगड	३.००	१.५०
४३३	रायगड	खामगांव बौध्दवाडी रस्ता करणे. ता. म्हसळा, जि. रायगड	३.००	१.५०
४३४	रायगड	ताडाची वाडी ते देवळाची वाडी बौध्दवाडीकडे जाणारा रस्ता १ किमी डांबरीकरण करणे. ता. म्हसळा, जि. रायगड	५.००	२.५०
४३५	रायगड	मेघरे बौध्दवाडी रस्ता तयार करणे. ता. श्रीवर्धन, जि. रायगड	३.००	१.५०
४३६	रायगड	कार्ले बौध्दवाडी येथे सभामंडप बांधणे. ता. श्रीवर्धन, जि. रायगड	३.००	१.५०
४३७	रायगड	बापवली बौध्दवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व संरक्षक भित बांधणे, ग्रा. पं. गुळधे. ता. श्रीवर्धन, जि. रायगड	५.००	२.५०
४३८	रायगड	मौजे कावडेवाडी स्मशानशेंड बांधणे. ता. माणगांव, जि. रायगड	१.५०	०.७५
४३९	रायगड	मौजे जावळी बौध्दवाड येथील अपुर्ण रस्त्याचे काम पूर्ण करणे. ता. माणगांव, जि. रायगड	३.००	१.५०
४४०	रायगड	मौजे वडघर बौध्दवाडी स्मशानभूमी रस्ता करणे. ता. माणगांव, जि. रायगड	३.००	१.५०
४४१	रायगड	मौजे मोर्बा डोंगरोली ते महादपोली बौध्दवाडी जोड रस्ता दुरुस्ती करणे. ता. माणगांव, जि. रायगड	३.००	१.५०
४४२	रायगड	मौजे विले बौध्दवाडी साकव बांधणे. ता. माणगांव, जि. रायगड	५.००	२.५०
४४३	रायगड	मौजे कापडे खु. बौध्दवाडी येथील रस्ता तयार करणे. ता. पोलादपूर, जि. रायगड	५.००	२.५०
४४४	रायगड	मौजे मजगाव, बौध्दवाडी स्मशानभूमी रस्ता करणे. ता. मुरुड, जि. रायगड	३.००	१.५०
४४५	रायगड	मौजे. आंबेपूर बौध्दवाडी, ता. अलिबाग अंतर्गत रस्ता तयार करणे.	५.००	२.५०
४४६	रायगड	मौजे. आंबेपूर बौध्दवाडी, ता. अलिबाग संतोष मुरुडकर ते भोरशेत यांच्या घरापर्यंत गटार रस्ता तयार करणे.	५.००	२.५०
४४७	रायगड	मौजे. कार्ले ते सागाव मारुती, ता. अलिबाग अंतर्गत रस्ता तयार करणे.	५.००	२.५०
४४८	रायगड	मौजे. कार्ले ते कार्ले बौध्दवाडी रस्त्यावर साकव बांधणे. ग्रा. पं. मान तर्फे झिराड ता. अलिबाग	५.००	२.५०
४४९	रायगड	खैरवाडी मागासवर्गीय वस्ती येथे समाज मंदिर बांधणे. ता. अलिबाग	५.००	२.५०
४५०	रायगड	झिराड आदर्शनगर अंतर्गत रस्ता तयार करणे. ता. अलिबाग	५.००	२.५०
४५१	रायगड	झिराड आदर्शनगर अंतर्गत गटार तयार करणे. ता. अलिबाग	५.००	२.५०
४५२	रायगड	कुर्हूस दत्तवाडी, अंतर्गत रस्ता तयार करणे. ता. अलिबाग	५.००	२.५०
४५३	रायगड	नवेदर नवगांव मागासवर्गीय वस्तीमध्ये अंतर्गत रस्ता तयार करणे. ता. अलिबाग	५.००	२.५०
४५४	रायगड	खैराळे बौध्दवाडी येथे संरक्षण भित बांधणे. ग्रा. पं. खैराळे ता. रोहा	५.००	२.५०
४५५	रायगड	भातसई बौध्दवाडी अंतर्गत रस्ता तयार करणे. ता. रोहा	३.००	१.५०
४५६	रायगड	पडम बौध्दवाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे. ता. रोहा	५.००	२.५०
४५७	रायगड	तारेघर बौध्दवाडी येथे सामाजिक सभागृह बांधणे. ता. रोहा	५.००	२.५०
४५८	रायगड	शेणवई बौध्दवाडी अंतर्गत रस्ता तयार करणे. ता. रोहा	२.९९	१.५०
४५९	रायगड	मौजे गोवेळे बौध्दवाडी येथील विहिर दुरुस्ती करणे. ता. पोलादपूर	२.९९	१.५०
४६०	रायगड	माटवण बौध्दवाडी अंतर्गत रस्ता तयार करणे. ता. पोलादपूर	१०.००	५.००
४६१	रायगड	वाकण बौध्दवाडी अंतर्गत रस्ता तयार करणे. ता. पोलादपूर	३.००	१.५०
४६२	रायगड	कापडे सिध्दार्थनगर सामाजिक सभागृह बांधणे. ता. पोलादपूर	३.००	१.५०
४६३	रायगड	ताम्हाणे, बौध्दवाडी अंतर्गत रस्ता तयार करणे. ता. पोलादपूर	८.००	४.००
४६४	रायगड	गालसुरे, बौध्दवाडी विहिरीकडे जाणारा रस्ता तयार करणे. ता. श्रीवर्धन	२.९९	१.५०
४६५	रायगड	चिखलप दलितवस्ती अंतर्गत रस्ता तयार करणे. ता. श्रीवर्धन	२.९९	१.५०
४६६	रायगड	दिघी बौध्दवाडी अंतर्गत रस्ता तयार करणे. ता. श्रीवर्धन	२.९९	१.५०
४६७	रायगड	दिघी वरची बौध्दवाडी अंतर्गत गटार तयार करणे. ता. श्रीवर्धन	२.९९	१.५०
४६८	सिंधुदुर्ग	मौजे आडेली, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथील दलीत वस्ती आडेली चव्हाटा मंदिर ते राणे वाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.	१०.००	५.००
४६९	पालघर	कुडपा कटोळी ता. मोखाडा रस्त्यावर मिक्सिंग सि. डी. वर्क तयार करणे.	५.००	२.५०
४७०	पालघर	विक्रमगड तालुक्यातील आलोडा ग्रा.पं.क्षेत्रात नामदेव गायकवाड यांचे घर ते अंतर्गत रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करणे	५.००	२.५०
४७१	पालघर	आंबेडकरनगर पालघर ( पुर्व ) येथील कमळाकर जाधव ते इस्कॉन मंदिर येथील रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे.ता.पालघर	६.००	३.००



अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
४७२	पालघर	शेवते भंडारपाडा अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करणे.ता.विक्रमगड जि.पालघर	५.००	२.५०
४७३	पालघर	मोखाडा सातोली वाशाळा रस्त्यावर मोरीचे बांधकाम करणे.ता.मोखाडा	१२.००	६.००
४७४	पालघर	शिरसगांव दलित वस्तीमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करणे.ता.मोखाडा	१०.००	५.००
४७५	पालघर	ता. भिवंडी जि.ठाणे येथे आनगांव दलित वस्ती अंतर्गत रस्ता तयार करणे	८.००	४.००
४७६	पालघर	ता. भिवंडी जि.ठाणे येथे आनगांव दलित वस्ती अंतर्गत स्मशानभूमी बांधणे.	१०.००	५.००
४७७	पालघर	ता. भिवंडी जि.ठाणे येथे पुंडास दलित वस्ती अंतर्गत रस्ता तयार करणे	१०.००	५.००
४७८	पालघर	ता. भिवंडी जि.ठाणे येथे पुंडास दलित वस्ती स्मशानभूमी पोच रस्ता तयार करणे	१०.००	५.००
४७९	पालघर	ता. भिवंडी जि.ठाणे येथे पारिवली दलित वस्ती स्मशानभूमी बांधणे	१०.००	५.००
४८०	पालघर	ता. भिवंडी जि.ठाणे येथे पारिवली दलित वस्ती स्मशानभूमी पोच रस्ता तयार करणे	१०.००	५.००
४८१	पालघर	ता. भिवंडी जि.ठाणे कवाड बु. दलित वस्ती अंतर्गत रस्ता व गटार बांधणे	१०.००	५.००
४८२	पालघर	आडोशी ता. मोखाडा जि. पालघर येथे दलीतवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सरंक्षण भित बांधणे	२५.००	१२.५०
४८३	पालघर	आडोशी ता. मोखाडा जि. पालघर येथे दलीतवस्ती अंतर्गत रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविणे	२०.००	१०.००
४८४	पालघर	सावदे येथे ता. मोखाडा जि. पालघर येथे दलीतवस्ती अंतर्गत रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक बसविणे	२५.००	१२.५०
४८५	पालघर	डोल्हारा ता. मोखाडा जि. पालघर येथे दलीतवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सरंक्षण भित बांधणे	२५.००	१२.५०
४८६	पालघर	डोल्हारा ता. मुखाडा येथे दलित वस्ती अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
४८७	पालघर	गोमधर ता. मुखाडा येथे दलित वस्ती अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
४८८	पालघर	सुर्यगाळ ता. मुखाडा येथे दलित वस्ती अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
४८९	अमरावती	मौजे दिपोरी, ता. धामणगाव रेल्वे येथे समाजमंदिर बांधकाम करणे.	५.००	२.५०
४९०	अमरावती	मौजे चिंचोली, ता. धामणगाव रेल्वे येथे समाज मंदिर बांधकाम करणे.	५.००	२.५०
४९१	अमरावती	मौजे भातकुली, ता. धामणगाव रेल्वे येथे दलितवस्तीमध्ये समाज मंदिराचे बांधकाम करणे.	६.००	३.००
४९२	अमरावती	मौजे भातकुली, ता. धामणगाव रेल्वे येथे नर्मदा लढे ते श्रीराम खडसे, चरण लढे ते मंगेश घाडीकर, दिलीप शंभरकर ते मंगेश सावरकर यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे.	५.००	२.५०
४९३	अमरावती	मौजे दिघी महल्ले, ता. धामणगाव रेल्वे येथे मातंग पुरा वार्ड क्र.१ मध्ये सभागृह बांधकाम करणे.	१०.००	५.००
४९४	अमरावती	ग्रा.पं. कळमगाव ता. चांदुर रेल्वे अंतर्गत खर्डा येथे समाजमंदिर बांधकाम करणे.	१०.००	५.००
४९५	अमरावती	ग्रा.पं. बग्गी ता. चांदुर रेल्वे येथे कातोरे ते रमेश मेश्राम, मस्के ते दादार व मेश्राम, लक्ष्मण मेश्राम ते संजय मेश्राम यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे.	७.००	३.५०
४९६	अमरावती	ग्रा.पं. सातेफळ, ता. चांदुर रेल्वे येथे दलितवस्तीमध्ये समाज मंदिराचे बांधकाम करणे.	७.००	३.५०
४९७	अमरावती	ग्रा.पं. आमला, ता. चांदुर रेल्वे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयासमोर समाजमंदिर बांधकाम करणे.	८.००	४.००
४९८	अमरावती	मौजे हिवरा मुरादे, ता. नानगाव खांडेश्वर येथे अण्णाभाऊ साठे वस्ती रस्ता बांधकाम करणे.	५.००	२.५०
४९९	अमरावती	ग्रा.पं. सावनेर, ता. नांदगाव खांडेश्वर येथे अण्णाभाऊ साठे सभागृह बांधकाम करणे.	७.००	३.५०
५००	अमरावती	ग्रा.पं. सावनेर, ता. नांदगाव खांडेश्वर येथे मिराबाई खोब्रागडे ते धितामण चांदणे यांचे घरापर्यंत नाली बांधकाम करणे.	३.००	१.५०
५०१	अमरावती	ग्रा.पं. पळसमंडळ, ता. नांदगाव खांडेश्वर येथे दलित वस्तीमध्ये भूषण अढावू ते डॉ. शिंदे यांचे शेतापर्यंत रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
५०२	अमरावती	ग्रा.पं. सातरगांव, ता. नांदगाव खांडेश्वर येथे मांजरी म्हसला रस्त्यापासून निलेश बोरकर यांचे घरासमोरील शाळेपर्यंत रस्ता मुख्य चौकापर्यंत रस्ता बांधकाम करणे.	८.००	४.००
५०३	अमरावती	ग्रा.पं. सातरगांव, ता. नांदगाव खांडेश्वर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणे व सौंदर्यीकरण करणे.	२.००	१.००
५०४	अमरावती	ग्रा.पं. शहापूर, ता. नांदगाव खांडेश्वर येथे समाजमंदिराला वॉल कंपाऊंड करणे.	५.००	२.५०
५०५	अमरावती	ग्रा.पं. टाकळी का, ता. नांदगाव खांडेश्वर येथे भगवान गौतम बुध्द पुतळा सौंदर्यीकरण करणे.	३.००	१.५०
५०६	अमरावती	१.ग्राम पं. निबोरा राज ता. धामणगाव रेल्वे येथील आंबेडकर नगर मधील बुध्द विहाराला वॉल कंपाऊंड व सौंदर्यीकरण करणे २.रमाई नगर मधील रस्ते व नाल्या व पथ दिवे लावणे	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
५०७	अमरावती	ग्राम प. सावळा ता. धामणगाव रेल्वे येथील १. रमाई नगर डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर व ज्योतीबा फुले नगर येथील रस्ते पथदिवे , पेविंग ब्लॉक व नाल्या बांधकाम करणे	७.००	३.५०
५०८	अमरावती	ग्राम पं. काशिखेड ता. धामणगाव रेल्वे १. स्मशानभूमी सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकात व स्मशानभूमी तलाव सौंदर्यीकरण २. सौर ऊर्जा लाईट, सामाजिक सांस्कृतीक भवन	१०.००	५.००
५०९	अमरावती	ग्राम प. वाघोली ता. धामणगाव रेल्वे १. कॉक्रीट रस्ता काम व कॉक्रीट नाली काम करणे २. श्रीमती अन्नपूर्णा दामाजी करपाते यांच्या घरापासून कॉक्रीट रस्ता काम व कॉक्रीट नाली काम करणे ३. समाज मंदीर सौंदर्यीकरण, विद्युत फिटिंग, कलरिंग व खिडक्या लावणे ४. बौध्द विहार सौंदर्यीकरण करणे ५. हायमॉस्ट लाईट बसविणे	१३.००	६.५०
५१०	अमरावती	ग्राम. पं. मुंजी ता. धामणगाव रेल्वे येथील १. पंचशील नगरमध्ये बौध्द विहार सौंदर्यीकरण व पेविंग ब्लॉक, गार्डन बेंच सहित २. श्रीमती गुंफाबाई रघुनाथ सोनोने ते गणपत चव्हाण यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड ३. श्रीमती कांता सवई यांच्या घरापासून ते महादेव गणपत चव्हाण यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट नाली.	१०.००	५.००
५११	अमरावती	ग्राम प. मलातपूर ता. धामणगाव ता. धामणगाव रेल्वे येथील १. दलित वस्ती मध्ये नाल्या बंदिस्त करणे २. गावातील समाज मंदिराला कलरिंग व पेविंग ब्लॉक बसविणे ३. दलित वस्ती मध्ये सिमेंट कॉक्रीट रोड दुर्याधन मेश्राम ते आनंद कुंभरे यांच्या घरापर्यंत ६०० मी.४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे कलरिंग करणे ५. मधुकर मोटघरे यांच्या घरापासून ते दलित वस्तीच्या महिला शौचालया पर्यंत बबन वासनिक ते मलातपूर मेन रोड पर्यंत करणे ६. मलातपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करणे ७. दलित वस्तीमध्ये नाली संरक्षण भित करणे अशा वासनिक यांच्या घरापासून ते दलित वस्तीतील शौचालय पर्यंत ८. दलित वस्तीतील समाज मंदिराला कलरिंग करणे	२०.००	१०.००
५१२	अमरावती	ग्राम पं. भातकुली ता. धामणगाव रेल्वे येथील १. दलित वस्ती मध्ये भीमराव पाटील यांच्या घरा पासून भीमरावजी मुजबळ यांच्या घरा पर्यंत नाली बांधकाम करणे २. हरिदास दखणे यांच्या घरासमोर बौध्दविहार बांधकाम करणे ३. सुधाकर शंभरकर यांच्या घरा समोर सभागृह करणे ४. हायमॉस्ट लाईट बसविणे.	१०.००	५.००
५१३	अमरावती	ग्राम पं. कावली ता. धामणगाव रेल्वे राजकुमार टाले ते सुधाकर टाले यांच्या घरापर्यंत ३०० मीटर कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे	१०.००	५.००
५१४	अमरावती	ग्राम पं. दामाड ता. धामणगाव रेल्वे येथील दलित वस्तीमध्ये सिमेंट नाली, सिमेंट रोड, पेव्हिंग ब्लॉक, सांस्कृतीक भवन व नवीन वस्तीध्ये सिमेंट नाली करणे	१०.००	५.००
५१५	अमरावती	आसेगाव ता. धामणगाव रेल्वे येथे १. बौध्दविहार ते भाऊरावजी गोटे यांचे घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट नाली बांधकाम करणे २. अरुण भगत ते मुरलीधर बन्सोड यांचे घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रोड करणे	१०.००	५.००
५१६	अमरावती	धनेगाव, ता. अंजनगाव सुर्जी येथे संभाजी धांदे ते श्रीकृष्ण तायडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे.	१०.००	५.००
५१७	अमरावती	पांढरी, ता. अंजनगाव सुर्जी येथे नागोराव रायबोले ते आरोग्य उपकेंद्रपर्यंत रस्ता करणे.	१०.००	५.००
५१८	अमरावती	हंतोडा, ता. अंजनगाव सुर्जी येथे गजानन आठवले ते चौकासह धर्माळापर्यंत रस्ता करणे.	१०.००	५.००
५१९	अमरावती	दहिगांव रैचा, ता. अंजनगाव सुर्जी येथे गजानन कांबळे ते अरुण इंगळे ते मंदा तायडे यांच्या घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
५२०	अमरावती	एकलारा, ता. अंजनगाव सुर्जी येथे भोलेनाथ वानखेडे ते मुख्यरस्त्यापर्यंत रस्ता करणे.	५.००	२.५०
५२१	अमरावती	कोकडा, ता. अंजनगाव सुर्जी महादेवपुरी मंदिर ते बाळुभाऊ वानखेडे पर्यंत रस्ता करणे.	५.००	२.५०
५२२	अमरावती	अडगाव खाडे, ता. अंजनगाव सुर्जी येथे दलित वस्तीमध्ये सभागृह बांधकाम करणे.	१०.००	५.००
५२३	अमरावती	मलकापूर, ता. अंजनगाव सुर्जी येथे बौध्द विहाराला वॉलकंपाउन्ड करणे.	१०.००	५.००
५२४	अमरावती	लखाडा, ता. अंजनगाव सुर्जी येथे बाबराव ताजणे ते दलित स्मशानभूमीपर्यंत रस्ता करणे.	१०.००	५.००
५२५	अमरावती	तुरखेड, ता. अंजनगाव सुर्जी येथे ज्ञानेश्वर वानखेडे ते पुंजाराम पवार नाली व रस्ता करणे.	६.००	३.००
५२६	अमरावती	चिंचोली बु. ता. अंजनगाव सुर्जी येथे साहेबराव कलाते ते उमेश धांदे रस्ता करणे.	४.००	२.००
५२७	अमरावती	धनेगाव, ता. अंजनगाव सुर्जी येथे मदन गायगोले ते विजय क्रिट रस्ता करणे.	१०.००	५.००
५२८	अमरावती	भुरसखेड, ता. अंजनगाव सुर्जी येथे दलित वस्तीमध्ये संरक्षण भित बांधणे.	१०.००	५.००
५२९	अमरावती	सातेगांव, ता. अंजनगाव सुर्जी येथे दलित वस्ती अंतर्गत रस्ते करणे.	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
५३०	अमरावती	धुळकी, ता. अंजनगाव सुर्जी येथे मनोहर हेरोळे ते भिमराव वानखेडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे.	१०.००	५.००
५३१	अमरावती	कजबेगव्हान, ता. अंजनगाव वार्ड क्र. २ मध्ये समाज मंदिर बांधणे.	१०.००	५.००
५३२	अमरावती	उपराई, ता. दर्यापूर येथे सदाशिव किर्तन ते देविदास खंडारे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे.	१०.००	५.००
५३३	अमरावती	नांदुण, ता. दर्यापूर येथे श्रीराम बचस ते रामदास इंगळे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे.	५.००	२.५०
५३४	अमरावती	नांदुण, ता. दर्यापूर येथे शंभुशेष नाग मंदिर ते टेकाडे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे.	५.००	२.५०
५३५	अमरावती	चांदखेडा, ता. दर्यापूर येथे दलित वस्ती अंतर्गत समाज मंदिर बांधणे.	१०.००	५.००
५३६	अमरावती	खल्लार, ता. दर्यापूर येथे दलित वस्ती अंतर्गत समाज मंदिर बांधणे.	१०.००	५.००
५३७	अमरावती	वडनेर गंगाई, ता. दर्यापूर येथे दलित वस्ती अंतर्गत समाज मंदिर बांधणे.	१०.००	५.००
५३८	अमरावती	येवला, ता. अचलपूर येथे मालवे यांचे घर ते प्राथ आरोग्य केंद्र रस्ता करणे.	५.००	२.५०
५३९	अमरावती	शंकरपूर, ता. अचलपूर येथे अंतर्गत रस्ता करणे.	५.००	२.५०
५४०	अमरावती	जळका शहापूर, ता. अमरावती येथे दलीत वस्तीमध्ये विहाराजवळ सभागृहाचे बांधकाम करणे.	७.००	३.५०
५४१	अमरावती	ब्राम्हणवाडा भगत, ता. अमरावती येथे दलीत वस्तीमध्ये सभागृहाचे बांधकाम करणे.	७.००	३.५०
५४२	अमरावती	टाकळी जहागीर, ता. अमरावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ पेव्हिंग ब्लॉक व इतर अनुज्ञेयी कामे करणे.	३.००	१.५०
५४३	अमरावती	अंतोरा, ता. अमरावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ पेव्हिंग ब्लॉक व इतर अनुज्ञेयी कामे करणे.	६.००	३.००
५४४	अमरावती	खोलापूर, ता. भातकुली येथील वार्ड क्र. ४ मधील दलीत वस्तीमध्ये सौंदर्यीकरण करणे.	३.००	१.५०
५४५	अमरावती	नावेड, ता. भातकुली येथील भगवान गौतम बुध्द पुतळयाजवळ सभागृहाचे बांधकाम करणे.	७.००	३.५०
५४६	अमरावती	पूर्णानगर, ता. भातकुली येथील वार्ड क्र. १ मध्ये पुतळयाजवळ सौंदर्यीकरण करणे.	३.००	१.५०
५४७	अमरावती	बुधागड ता. भातकुली येथील दलीतवस्ती मध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे.	३.००	१.५०
५४८	अमरावती	बोरखडी (छोटी), ता. भातकुली येथील दलीत वस्ती मधील पेव्हिंग ब्लॉक व इतर अनुज्ञेयी कामे करणे.	३.००	१.५०
५४९	अमरावती	माकी, ता. भातकुली येथील दलीत वस्ती मधील पुतळयाजवळ सभागृहाचे बांधकाम करणे.	७.००	३.५०
५५०	अमरावती	वझरखेड, ता. अमरावती येथील दलीत वस्तीमध्ये विहाराजवळ कंपाऊंड व स्वच्छता गृहाचे बांधकाम करणे.	६.००	३.००
५५१	अमरावती	खोलापूर, ता. भातकुली येथील वार्ड क्र. २ मधील खाटीकपूर येथे हनुमान मंदिराजवळ पेव्हिंग ब्लॉक व इतर अनुज्ञेयी कामे करणे.	४.००	२.००
५५२	अमरावती	विचोरा, ता. मोर्शी येथे दलीत वस्तीमध्ये पेव्हिंग व इतर अनुज्ञेयी काम करणे.	३.००	१.५०
५५३	अमरावती	कमळापूर, ता. मोर्शी येथे दलीत वस्तीमध्ये सभागृहाचे बांधकाम करणे.	७.००	३.५०
५५४	अमरावती	मार्डा, ता. तिवसा येथील वार्ड क्र. २ दलीत वस्तीमध्ये हनुमान मंदिराच्या मागे खुल्या जागेला कौन्सिलिंग करणे.	३.००	१.५०
५५५	अमरावती	झांजी, ता. भातकुली येथील दलीत वस्तीमध्ये पेव्हिंग ब्लॉक व इतर अनुज्ञेयी काम करणे.	३.००	१.५०
५५६	अमरावती	जहागीरपुर ता. तिवसा येथील दलीत वस्तीमध्ये किरण बुटले ते सोणवणे यांचे घरापर्यंत कौन्सिलिंग रस्ता बांधकाम करणे.	६.००	३.००
५५७	अमरावती	तळजापूर ता. मोर्शी येथील दलीत वस्तीमध्ये सभागृहाचे बांधकाम करणे.	७.००	३.५०
५५८	अमरावती	कवठाळ, ता. मोर्शी येथील दलीत वस्तीमध्ये कौन्सिलिंग रस्त्याचे बांधकामे करणे.	३.००	१.५०
५५९	अमरावती	१) महाजनपुरा चौक ते निळकंठ शाळेपर्यंत रस्ता कौन्सिलिंग करणे	१००	५०.००
५६०	अमरावती	लोगटेक ता. अमरावती येथे श्री. सावजी पांढरे ते श्री. सुखदेव चक्रे यांचे घरापर्यंत, रस्ता कौन्सिलिंग करणे.	३.००	१.५०
५६१	अमरावती	परलाम ता. भातकुली येथे श्री. संजय रामटेके ते श्री. उमक महादेवराव तायडे यांचे घरापर्यंत, रस्ता कौन्सिलिंग करणे.	१०.००	५.००
५६२	अमरावती	गणोजा देवी ता. भातकुली, येथे श्री. जयराम विरुळकर ते श्री. किसनराव खडसे यांच्या घरापर्यंत, रस्ता कौन्सिलिंग करणे.	५.००	२.५०
५६३	अमरावती	आसरा, ता. भातकुली, येथे बौध्द विहारापासुन ते श्री. बंडु थोरात यांच्या घरापर्यंत, रस्ता कौन्सिलिंग करणे.	२०.००	१०.००
५६४	अमरावती	पिंपळखुटा ता. अमरावती, येथे बौध्दविहाराचे सौंदर्यीकरण करणे.	१०.००	५.००
५६५	अमरावती	मासोद, ता. अमरावती येथे आनंदराव रावकाळ ते गोपाल खंडारे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे बांधकाम व पेव्हिंग ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
५६६	अमरावती	जळका शहापूर, ता. अमरावती येथे बौध्दविहाराचे सौंदर्यीकरण करणे.	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
५६७	अमरावती	सावडी ता. अमरावती, येथे बौध्दविहाराचे सौंदर्यीकरण व नाना नानी स्पोर्ट बांधकाम करणे.	१०.००	५.००
५६८	अमरावती	मौजे. तळवेल, ता. चांदुर वार्ड क्र. १ मधील रस्ता बांधकाम करणे	१५.००	७.५०
५६९	अमरावती	मौजे. बेलज, ता. चांदुर कैलास गवई यांचे घरासमोरील व पुनर्वसनमध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
५७०	अमरावती	मौजे. मसोद, ता. चांदुर बाबासाहेब आंबेडकर चौकात सभागृह बांधकाम करणे.	५.००	२.५०
५७१	अमरावती	मौजे. सोनोरी, ता. चांदुर बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ सभागृहाचे बांधकाम करणे.	७.००	३.५०
५७२	अमरावती	मौजे. गणोजी, ता. चांदुर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम करणे.	५.००	२.५०
५७३	अमरावती	मौजे. ब-हाणपूर, ता. चांदुर समाज मंदिराचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
५७४	अमरावती	मौजे. शिरजवाड, ता. चांदुर शिरजवाड बंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण करणे.	५.००	२.५०
५७५	अमरावती	मौजे. कोंडवर्धा, ता. चांदुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण करणे.	७.००	३.५०
५७६	अमरावती	मौजे. मिर्झापूर, ता. चांदुर येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ समाज मंदिराचे बांधकाम करणे.	५.००	२.५०
५७७	अमरावती	मौजे. गोविंदपूर (आसेगाव), ता. चांदुर येथे बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ सभागृह बांधकाम करणे.	७.००	३.५०
५७८	अमरावती	मौजे. बोडी, ता. चांदुर येथे बौध्दविहार जवळ ग्रा. पं. जागेवर सभागृह बांधकाम करणे.	१०.००	५.००
५७९	अमरावती	मौजे. बोरज, ता. चांदुर येथे बौध्द पुतळयाजवळ ते ज्ञानेश्वर चव्हाण व नितीन भाकरे यांचे घारापर्यंत ७० मीटर रस्ता काँक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
५८०	अमरावती	मौजे. निजामपूर, ता. चांदुर सभागृह बांधकाम करणे.	१०.००	५.००
५८१	अमरावती	ता. मोर्शी, दाभेरी येथे सभागृह बांधकाम करणे.	१०.००	५.००
५८२	अमरावती	ता. मोर्शी, डोमक येथे सभागृह बांधकाम करणे.	१०.००	५.००
५८३	अमरावती	ता. मोर्शी, पाळा येथे सभागृह बांधकाम करणे.	१०.००	५.००
५८४	अमरावती	ता. वरुड, आमनेर येथे समाजभवन बांधकाम करणे.	१०.००	५.००
५८५	अमरावती	ता. वरुड, सुरळी येथे पुनर्ससन मध्ये सभागृहाचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
५८६	अमरावती	ता. वरुड, वाडेगाव पुनर्ससनयेथील समाज मंदिराचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
५८७	अमरावती	ता. वरुड, बहादा येथे रस्त्याचे बांधकाम करणे.	५.००	२.५०
५८८	अमरावती	ता. वरुड, सातनूर येथे वॉर्ड क्र. ३ मध्ये सभागृह बांधकाम व सौंदर्यीकरण करणे.	१०.००	५.००
५८९	अमरावती	ता. वरुड, खानापूर ( मेंढी ) येथे बौध्द विहार परिसरात सभागृह बांधकाम व सौंदर्यीकरण करणे.	१०.००	५.००
५९०	अमरावती	ता. मोर्शी, विंचोली गवळी, येथे दलित वस्तीमध्ये समाज मंदिर बांधकाम करणे.	१०.००	५.००
५९१	अमरावती	ता. वरुड, गव्हाणकुंड, येथे समाज मंदिर बांधकाम करणे.	१०.००	५.००
५९२	अमरावती	ता. अकोट शहरामधील प्रभाग क्र ६ मधील दलीत वस्तीतील सोनटक्के यांचे घरापासून ते सतिष पानभक यांचे घरापर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे	१०.००	५.००
५९३	अमरावती	ता. अकोट शहरामधील प्रभाग क्र २ मधील दलीत वस्तीतील बौध्द बांधव समाजाकरीता सामाजिक सभागृह बांधकाम करणे	१०.००	५.००
५९४	अमरावती	ता. अकोट शहरामधील प्रभाग क्र २ मधील दलीत वस्तीतील शेषराव तेलगोटे यांच्या घरापासून ते साठे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे व नाली बांधकाम करणे	१०.००	५.००
५९५	अमरावती	ता. अकोट आडगांव खु गावामध्ये दलीत वस्तीतील राज्यपाल गवई यांचे घरापासून ते दलीत वस्ती समाज मंदीरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे	१०.००	५.००
५९६	अमरावती	ता. तेल्हारा गा हिवरखेड गावातील दलीत वस्तीतील श्री. भाऊराव सुरजुसे यांचे घरापासून ते देवानंद बोदळे यांचे घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे	१०.००	५.००
५९७	अमरावती	ता. तेल्हारा गा हिवरखेड गावातील दलीत वस्तीतील श्री. संतोष नूपनारायण यांचे घरापासून ते बाळू पातोडे यांचे घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे	१०.००	५.००
५९८	अमरावती	ता. तेल्हारा गा हिवरखेड गावातील दलीत वस्तीतील श्री. प्रमोद इंगळे यांच्या घरापासून ते श्री. लक्ष्मण वाकोडे यांच्या घरापर्यंत यांचे घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे	१०.००	५.००
५९९	अमरावती	अबोडा ता. अकोट गावातील दलीत वस्तीत जाणारा अंतर्गत रस्ता बांधकाम करणे	१०.००	५.००
६००	अमरावती	सौदळा ता. तेल्हारा गावातील दलीत वस्तीत जाणारा अंतर्गत रस्ता बांधकाम करणे	१०.००	५.००
६०१	अमरावती	उबारखेड ता. तेल्हारा येथे गावातील दलीत वस्तीतील नाली बांधकाम करणे	१०.००	५.००
६०२	अमरावती	मौजे बैरागड ता. धारणी जि. अमरावती येथील दलित वस्ती येथे सिमेंट काँक्रीटकरण रस्ता बांधणे	३.००	१.५०



अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
६३२	वर्धा	मौजा परसोडी ता. कारंजा जि. वर्धा येथे अनुसुचीत वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे.	१०.००	५.००
६३३	वर्धा	मौजा पिपरी ता. कारंजा जि. वर्धा येथे अनुसुचीत वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे.	१०.००	५.००
६३४	वर्धा	मौजा आंजी (मोटी) ता. जि. वर्धा येथे अनुसुचीत वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे.	२०.००	१०.००
६३५	वर्धा	मौजा पुलई ता. जि. वर्धा येथे अनुसुचीत वस्तीमध्ये श्री.मंगल सुखदेवे यांचे घरापासून ते नदीघाट पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१५.००	७.५०
६३६	वर्धा	मौजा मांडवा ता. जि. वर्धा येथे अनुसुचीत वस्तीमध्ये बौध्दविहारा समोरील चौक सौंदर्यीकरण व सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१५.००	७.५०
६३७	वर्धा	तळेगाव (टा) ता. जि. वर्धा दलित वस्ती वार्ड क्र. १, २, ३ व ४ मध्ये अंगणवाडीची सुधारणा करणे.	१५.००	७.५०
६३८	वर्धा	सेलू काटे, ता. जि. वर्धा दलित वस्ती वार्ड क्र. १, २, ३ मध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.	१५.००	७.५०
६३९	वर्धा	कुरझडी जामठा, ता. जि. वर्धा दलित वस्ती वार्ड क्र. १, २, ३ मध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.	१५.००	७.५०
६४०	वर्धा	इंझापूर, ता. जि. वर्धा दलित वस्ती वार्ड क्र. १, २, ३ मध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.	१५.००	७.५०
६४१	वर्धा	नेरी मिरापूर, ता. जि. वर्धा दलित वस्ती वार्ड क्र. १, २, ३ मध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.	१५.००	७.५०
६४२	वर्धा	तळेगाव (टा) ता. जि. वर्धा दलित वस्ती वार्ड क्र. १, २, ३ व ४ मध्ये अंगणवाडीची सुधारणा करणे.	१५.००	७.५०
६४३	वर्धा	भिवापूर, ता. जि. वर्धा दलित वस्ती वार्ड क्र. १, २, ३ मध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
६४४	वर्धा	ता. वर्धा सिंधी ( मेघे ) वार्ड क्र. १,२,३ येथील बुध्द विहार येथे हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६४५	वर्धा	ता. वर्धा मौजे बोरगांव ( मेघे ) वार्ड क्र. ३,४ व ६ येथे बुध्द विहारा जवळ हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६४६	वर्धा	म्हसाळा. ता. वर्धा वार्ड क्र. १ व ६ मौजा / नालवाडी वार्ड क्र. ४ येथे हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६४७	वर्धा	साटोडा वार्ड क्र. ६ मौजा पवनारा वउर् क्र. ६ पिपरी मेघे, वार्ड क्र. ३ बुध्द विहार येथे हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६४८	वर्धा	सावंगी ( मेघे ) वार्ड क्र. ६ मौजा पालोती वार्डक्र. २ बुध्द विहार येथे हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६४९	वर्धा	उमरी ( मेघे ) वार्ड क्र. २ मौजा सालोड ( हि ) वार्ड क्र ४ व ५ येथे हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६५०	वर्धा	वरुड वार्ड क्र. ४ मौजा गणेशपूर वार्ड क्र. २ व नेरी पुनर्वसन वार्ड क्र. १ बुध्द विहार येथे हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६५१	वर्धा	मौजा आमगांव ( ज ) रायपूर ( जं ) व नानबडी येथे बुध्द हवहार व परिसरामध्ये हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६५२	वर्धा	मौजा हिणगा, सालई ( प ) व वडगांव ( जं ) येथे बुध्द विहार व परिसरामध्ये हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६५३	वर्धा	मौजा खापरी ( शि ) मोई व जुवाडी येथे बुध्द विहार व परिसरामध्ये हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६५४	वर्धा	मौजा टाकळी, बोरखेडी ( कला ) व जामणी येथे बुध्द विहार व परिसरामध्ये हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६५५	वर्धा	मौजा मदणी ( आ ) म्हसाळा व अकोली येथे बुध्द विहार व परिसरामध्ये हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६५६	वर्धा	मौजा गिरोली ( ढगे ) रेहकी ( कला ) येथे बुध्द विहार व परिसरामध्ये हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६५७	वर्धा	मौजा वडगांव ( कला ) सुकळी व बाबापूर येथे बुध्द विहार व परिसरामध्ये हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६५८	वर्धा	मौजा येळाकेळी व सुरगांव येथे बुध्द विहार व परिसरामध्ये हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००
६५९	वर्धा	मौजा सुकळी ( स्टे ) वार्ड क्र. १ व २ व गोदापुर येथे बुध्दविहार व परिसरामध्ये हायमास्ट लाईट व सौंदर्यीकरण करणे.	६.००	३.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
६६०	वर्धा	ग्रा.पं. कार्यालय वरुड ता. जि. वर्धा येथे वॉर्ड क्र. ५ मध्ये श्री. कदम यांच्या घरापासून खेमचंद लेआऊटमधील खुल्याबागात सिमेंट रस्ता करणे तसेच अरुण राव फुलजले यांच्या घरापासून कोल्हे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे काम करणे.	१५.००	७.५०
६६१	यवतमाळ	बोरीशिकारी, कळमनुरी, येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे	५.००	२.५०
६६२	यवतमाळ	सगमा, कळमनुरी, येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे	५.००	२.५०
६६३	यवतमाळ	टाकळी त नांदापूर, कळमनुरी, येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे	५.००	२.५०
६६४	यवतमाळ	दुर्गधामणी, कळमनुरी, येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे	५.००	२.५०
६६५	यवतमाळ	शेनोडी, कळमनुरी, येथे पेव्हर ब्लॉक करणे	५.००	२.५०
६६६	यवतमाळ	मोरगव्हाण, कळमनुरी, येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे	५.००	२.५०
६६७	यवतमाळ	वाकोडी, कळमनुरी, येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे	५.००	२.५०
६६८	यवतमाळ	बामळी, कळमनुरी, येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे	५.००	२.५०
६६९	यवतमाळ	झंरा, कळमनुरी, येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे	५.००	२.५०
६७०	यवतमाळ	रूपूर, कळमनुरी, येथे पेव्हर ब्लॉक करणे	५.००	२.५०
६७१	यवतमाळ	म्हैसगव्हाण, कळमनुरी, येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे	५.००	२.५०
६७२	यवतमाळ	कोदूर, कळमनुरी, येथे पेव्हर ब्लॉक करणे	५.००	२.५०
६७३	यवतमाळ	जरोडा, कळमनुरी, येथे पेव्हर ब्लॉक करणे	५.००	२.५०
६७४	यवतमाळ	येहळेगाव तू. कळमनुरी, येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे	५.००	२.५०
६७५	यवतमाळ	सापळी, कळमनुरी, पेव्हर ब्लॉक करणे	५.००	२.५०
६७६	यवतमाळ	कूपटी, कळमनुरी, येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे	५.००	२.५०
६७७	यवतमाळ	मेथा, औंढा नागनाथ पेव्हर ब्लॉक करणे	५.००	२.५०
६७८	यवतमाळ	हिवरा जाटू, औंढा नागनाथ पेव्हर ब्लॉक करणे	५.००	२.५०
६७९	यवतमाळ	बोरजा, औंढा नागनाथ येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे	५.००	२.५०
६८०	यवतमाळ	वडचुना, औंढा नागनाथ येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे	५.००	२.५०
६८१	यवतमाळ	नागझरी, औंढा नागनाथ पेव्हर ब्लॉक करणे	५.००	२.५०
६८२	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ मोखाड येथील सिध्दार्थनगर येथे पाण्याची टाकी व पाईप लाईन	५.००	२.५०
६८३	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ घाटोडी येथील भीमनगर येथे सिमेंट रस्ता	५.००	२.५०
६८४	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ चौंदी येथील वस्ती नं.१ येथे पाण्याची टाकी	५.००	२.५०
६८५	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ बेलगव्हाण येथील आंबेडकर नगर येथे सिमेंट रस्ता नाली	५.००	२.५०
६८६	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ काहोळ येथील आंबेडकर नगर येथे समाजमंदिर	५.००	२.५०
६८७	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ मोहा (ई) येथील रमाई नगर येथे पेव्हर ब्लॉक	५.००	२.५०
६८८	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ वामनवाडी येथील आंबेडकर नगर येथे समाजमंदिर	५.००	२.५०
६८९	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ पारध येथील रमाईनगर येथे सिमेंट रस्ता	२.००	१.००
६९०	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ पांडुर्णा केदारलिंग येथील आंबेडकर नगर येथे सिमेंट रस्ता	३.००	१.५०
६९१	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ सत्तरमाळ येथील महात्मा फुले नगर येथे सिमेंट रस्ता व नाली	५.००	२.५०
६९२	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ हुडी येथील वाल कंपाऊंड	५.००	२.५०
६९३	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ सांडवा येथील सिमेंट रस्ता	५.००	२.५०
६९४	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ पार्डी येथील सिमेंट रस्ता व नाली	५.००	२.५०
६९५	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ वनवाला येथील सिमेंट रस्ता व नाली	५.००	२.५०
६९६	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ दहीवड येथील सिमेंट रस्ता व नाली	५.००	२.५०
६९७	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ खडकदरी येथील सिमेंट रस्ता व नाली	५.००	२.५०
६९८	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ गौळ येथील सिमेंट रस्ता	५.००	२.५०
६९९	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ शिळोणा येथील सिमेंट रस्ता	५.००	२.५०
७००	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ श्रीरामपुर येथील बोधविहार नगर येथे सिमेंट रस्ता	१०.००	५.००
७०१	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ श्रीरामपुर येथील दत्तनगर वस्ती सिमेंट रस्ता	५.००	२.५०
७०२	यवतमाळ	ता.पुसद जि.यवतमाळ श्रीरामपुर येथील जि.प. कॉलनी वस्ती सिमेंट रस्तास	६.००	३.००
७०३	यवतमाळ	यवतमाळ जिल्हयातील आणी मनुपुर प्रभाग क्र. १ येथील प्रदीप भगत यांच्या घरापासून राहूल मुनेश्वर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
७०४	यवतमाळ	यवतमाळ जिल्हयातील आणी प्रभाग क्र. ३ वैभवनगर येथील नारायण गायकवाड यांच्या घरापासून बुध्दविहारापर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे तसेच बाळू भरणे यांच्या घरापासून आंबेकर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
७०५	यवतमाळ	यवतमाळ जिल्हयातील आणी येथील प्रभाग क्र.९ मधील श्री. जाकीर हुसेन यांच्या घरापासून मोतीराम पडघने यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
७०६	यवतमाळ	यवतमाळ जिल्हयातील आणी येथील प्रभाग क्र.५ येथील श्री. राऊत यांच्या घरापासून कृष्णा बिछायत केंद्रापर्यंत रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
७०७	यवतमाळ	यवतमाळ शहरातील नेताजी नगर प्रभाग क्र.१५ येथील श्री.रमेश बिसमोरे ते सिध्दार्थ सोसायटी येथील बुध्द विहारापर्यंत नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
७०८	यवतमाळ	यवतमाळ शहरातील बसवेश्वर नगर प्रभाग क्र. २० येथील श्री. इकबाल मालानी ते सुधीर कापसे यांच्या घरापर्यंत रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
७०९	यवतमाळ	यवतमाळ शहरातील रुग्णालय सोसायटी प्रभाग क्र. १० येथील श्री.शेख इस्माइल यांच्या घरापासून ते श्री. सैय्यद अशरफ यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
७१०	यवतमाळ	ता. उमरखेड येथे दराटी येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७११	यवतमाळ	ता. उमरखेड कारखेड येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७१२	यवतमाळ	ता. उमरखेड मन्द्याळी येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७१३	यवतमाळ	ता. उमरखेड अकोली येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७१४	यवतमाळ	ता. उमरखेड विडुळ येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७१५	यवतमाळ	ता. उमरखेड लोहार येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७१६	यवतमाळ	ता. उमरखेड वालतूर येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७१७	यवतमाळ	ता. उमरखेड मेट येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७१८	यवतमाळ	ता. उमरखेड चिचोली येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७१९	यवतमाळ	ता. उमरखेड अंबाळी येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७२०	यवतमाळ	ता. उमरखेड पिरांजी येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७२१	यवतमाळ	ता. उमरखेड मानकेश्वर येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७२२	यवतमाळ	ता. उमरखेड देवसरी येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७२३	यवतमाळ	ता. उमरखेड भवानी येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७२४	यवतमाळ	ता. उमरखेड बाळदी येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७२५	यवतमाळ	ता. उमरखेड चालगणी येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७२६	यवतमाळ	ता. उमरखेड जेवली येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७२७	यवतमाळ	ता. उमरखेड दहीसावळी येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७२८	यवतमाळ	ता. उमरखेड पोहंडूळ येथे सी.सी.रोड तयार करणे	५.००	२.५०
७२९	यवतमाळ	ता. उमरखेड कलगाव येथे सी.सी.रोड तयार करणे	१०.००	५.००
७३०	यवतमाळ	ता. केळापूर येथे बौध्द विहाराला संरक्षण भित बांधकाम करणे.	७.००	३.५०
७३१	यवतमाळ	देवगांव ता. बाभुळगांव दलित वस्ती अण्णाभाऊ साठे सभागृहाचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
७३२	यवतमाळ	नागरगांव ता. बाभुळगांव बौध्द विहाराजवळ संरक्षण भित बांधकाम करणे.	५.००	२.५०
७३३	यवतमाळ	गळव्ही ता. बाभुळगांव दलित वस्तीमध्ये सभागृहामध्ये बांधकाम करणे.	७.००	३.५०
७३४	यवतमाळ	उमरी ता. बाभुळगांव बौध्द चिवहाराजवळ संरक्षणभित बांधकाम करणे.	७.००	३.५०
७३५	यवतमाळ	वेणी ता. बाभुळगांव दलित वस्तीमध्ये सभागृहाचे बांधकाम करणे.	७.००	३.५०
७३६	यवतमाळ	पिंपळापुर ता. राळेगांव येथे अण्णाभाऊ साठे सभागृहाचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
७३७	यवतमाळ	लोणी ता. राळेगांव दलित वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते बांधकाम करणे.	५.००	२.५०
७३८	यवतमाळ	मलकापूर ता. कळंब दलित वस्तीमध्ये सभागृहाचे बांधकाम करणे.	७.००	३.५०
७३९	यवतमाळ	धारणा ता. केळापूर येथे दलित वस्तीमध्ये बौध्द विहाराजवळ संरक्षण भित बांधकाम करणे.	७.००	३.५०
७४०	यवतमाळ	झाडकिन्ही ता. राळेगांव दलित वस्तीमध्ये अंतर्गत रस्ता बांधकाम करणे.	५.००	२.५०
७४१	यवतमाळ	मार्कंडा ता. कळंब दलित वस्तीमध्ये अंतर्गत रस्ता बांधकाम करणे.	५.००	२.५०
७४२	यवतमाळ	सराटी ता. राळेगांव दलित वस्तीमध्ये अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	५.००	२.५०
७४३	यवतमाळ	तांभा ता. बांभेळुगांव दलित वस्तीमध्ये अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	५.००	२.५०
७४४	यवतमाळ	राणी अमरावती ता. बाभुळगांव येथे दलीत वस्तीमध्ये सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	५.००	२.५०
७४५	यवतमाळ	मौजे लोणी, ता. जि. यवतमाळ येथील दलित वस्ती मध्ये बुध्दविहाराला संरक्षण भितीचे बांधकाम करणे.	५.००	२.५०
७४६	यवतमाळ	मौजे वाकी रोड, ता. जि. यवतमाळ येथील दलित वस्ती मध्ये हायमास्ट लाईट उभारणे.	२.५०	१.२५
७४७	यवतमाळ	मौजे रुई(वाई), ता. जि. यवतमाळ येथील दलित वस्ती मध्ये हायमास्ट लाईट उभारणे.	२.५०	१.२५
७४८	यवतमाळ	मौजे हातगांव, ता. जि. यवतमाळ येथील दलित वस्ती मध्ये ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत बौध्दस्तूपचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
७४९	यवतमाळ	मौजे तळेगांव, ता. जि. यवतमाळ येथील दलित वस्ती मध्ये अंतर्गत रस्त्याचे कॉक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
७५०	यवतमाळ	मौजे अकोला बाजार, ता. जि. यवतमाळ येथील दलित वस्ती मध्ये श्री. टिपळे ते श्री. गजानन धुले ते श्रीमती निर्मला निखाडे ते श्री. भगत यांच्या घरापर्यंत कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे.	१०.००	५.००



अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
७५१	यवतमाळ	मौजे वडगांव गाढवे, ता. द्वारका, जि. यवतमाळ येथील दलित वस्ती मध्ये ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत बौध्दस्तूपचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
७५२	यवतमाळ	यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. २०, श्री. मनोज मुनेश्वर ते श्री. मेश्राम ते श्री. जिवने यांचे घरापर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	८.००	४.००
७५३	यवतमाळ	यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. २०, श्री.मेश्राम ते अकोला बाजार रोड पर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	३.००	१.५०
७५४	यवतमाळ	यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. २०, श्री.कानंदे ते अकोला बाजार रोड पर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	३.००	१.५०
७५५	यवतमाळ	यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. २०, श्रीमती सुमित्रा पाटील ते श्री. प्रभाकर पाटील यांचे घरापर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
७५६	यवतमाळ	यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. २०, श्री. सिध्दार्थ थुल ते श्री. ज्ञानेश्वर येसमढारे ते श्री. चरणदास मुनेश्वर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	७.००	३.५०
७५७	यवतमाळ	यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. १, तलाव श्री. मरके टेलर्स ते श्री. कामडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे.	५.००	२.५०
७५८	यवतमाळ	यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. १, तलाव फैल, श्री रंगारी ते श्री. भगत ते श्री. राऊत घरापर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
७५९	यवतमाळ	यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. १, तलाव फैल, श्री तुकाराम मेश्राम ते किराणा दुकान पर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
७६०	यवतमाळ	यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. १, गणवीर किराणा ते बुध्दविहार पर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
७६१	यवतमाळ	यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. १, तलाव फैल, श्री. मंगल मेश्राम ते श्री. सुखदेव यांचे घरापर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	३.००	१.५०
७६२	यवतमाळ	यवतमाळ नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र. १, श्री. बागडे ते पुला पर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	३.००	१.५०
७६३	यवतमाळ	मौजा उमरी कापेश्वर ता. आर्णी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७६४	यवतमाळ	मौजा लोणी ता. आर्णी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७६५	यवतमाळ	मौजा जवळा ता. आर्णी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७६६	यवतमाळ	मौजा केळझरा ता. आर्णी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७६७	यवतमाळ	मौजा ईचोरा ता. आर्णी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७६८	यवतमाळ	मौजा देऊरवाडी ता. आर्णी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७६९	यवतमाळ	मौजा उमरी ता. आर्णी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७७०	यवतमाळ	मौजा यरमल ता. आर्णी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७७१	यवतमाळ	मौजा पांडुर्णा बु ता. घाटंजी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७७२	यवतमाळ	मौजा शिरोली ता. घाटंजी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७७३	यवतमाळ	मौजा घोटी ता. घाटंजी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७७४	यवतमाळ	मौजा पाटापांगरा ता. घाटंजी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७७५	यवतमाळ	मौजा सगदा ता. घाटंजी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७७६	यवतमाळ	मौजा मंगी ता. घाटंजी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७७७	यवतमाळ	मौजा राजापेठ ता. घाटंजी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
७७८	यवतमाळ	मौजा ताडसावळी ता. घाटंजी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७७९	यवतमाळ	मौजा जरुर ता. घाटंजी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७८०	यवतमाळ	मौजा गोपालपूर जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७८१	यवतमाळ	मौजा पहापळ ता. केळापूर जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७८२	यवतमाळ	मौजा सोनबडी जि. यवतमाळ येथे अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रोड बांधकाम करणे	५.००	२.५०
७८३	यवतमाळ	लिंगटी ता. झरी येथील अनु जाती समाजमंदिराचे बांधकाम करणे	१०.००	५.००
७८४	यवतमाळ	लालगुडा ता. वणी येथील अनु जाती वस्ती कडे जाणारा सिमेंट रस्ता बांधकाम करणे	१८.००	९.००
७८५	यवतमाळ	पाटण ता. झरी येथील अनु जाती वस्तीमध्ये सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करणे	७.००	३.५०
७८६	यवतमाळ	हिरापूर जुना ता. झरी येथील अनु जाती वस्तीमध्ये सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करणे	६.००	३.००
७८७	यवतमाळ	बाळापूर ता. झरी येथील अनु जाती अनिल डबले ते हनुमान मंदीर पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	४.००	२.००
७८८	यवतमाळ	सिंधीवाडीणा ता. झरी अनु जाती वस्ती मध्ये दशरथ एनगंटीवार ते चंपत मोहीतकार यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
७८९	यवतमाळ	वटोली ता. झरी अनु जाती वस्ती मध्ये जनार्दन अत्रेलवार ते बापुराव दुर्लावार यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	८.००	४.००
७९०	यवतमाळ	लिंगटी ता. झरी येथील अनु जाती मध्ये सिमेंट रस्ता बांधकाम करणे	७.००	३.५०
७९१	यवतमाळ	अहेरअल्ली ता. झरी अनु जाती वस्ती मध्ये हनुमान मंदिर ते कैलास पाटील यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
७९२	यवतमाळ	कमळवेल्ली ता. झरी अनु जाती वस्ती मध्ये दुशान्ना रेगरवार ते बाबु सिडाम यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
७९३	यवतमाळ	सुर्दापुर ता. झरी येथील अनु जाती मध्ये श्री दत्त इरगुलवार ते भीमराव कराडवार यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
७९४	यवतमाळ	रासा ता. वणी येथील अनु जाती मध्ये श्री कन्हया वाढई ते खोब्रागडे यांच्या यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	७.००	३.५०
७९५	यवतमाळ	घोन्सा ता. वणी येथील अनु जाती मध्ये श्री पांडुरंग निकोडे ते भैर्या जाते यांच्या यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	७.००	३.५०
७९६	यवतमाळ	सुकनेगांव ता. वणी येथील अनु जाती मध्ये सिमेंट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
७९७	यवतमाळ	घोन्सा ता. वणी येथील अनु जाती वस्ती मध्ये अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
७९८	गोंदिया	ग्राम अदासी मध्ये सिमेंट रस्ता बांधकाम	३.००	१.५०
७९९	गोंदिया	ग्राम चुलोद मध्ये सिमेंट रस्ता बांधकाम	३.००	१.५०
८००	गोंदिया	ग्राम खमारी मध्ये रमाबाई आंबेडकर वार्ड मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८०१	गोंदिया	ग्राम अंभोरा मध्ये सिमेंट रस्ता	३.००	१.५०
८०२	गोंदिया	ग्राम बरबसपुरा मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८०३	गोंदिया	ग्राम बटाना मध्ये समाज मंदिर /सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८०४	गोंदिया	ग्राम रावणवाडीमध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८०५	गोंदिया	ग्राम रावणवाडी मध्ये बौध्द विहार सभामंडप बांधकाम	३.००	१.५०
८०६	गोंदिया	ग्राम अर्जुनी मध्येडॉ.बाबासाहेब वस्ती क्र.२/रमाबाई रानडे वस्ती मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८०७	गोंदिया	ग्राम पांजरा मध्ये सिमेंट रस्ता /नाली बांधकाम	३.००	१.५०
८०८	गोंदिया	ग्राम लंबाटोला मध्ये बौध्द विहार सभामंडप बांधकाम	३.००	१.५०
८०९	गोंदिया	ग्राम छिपीया मध्ये वॉर्ड क्र.१ मे सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८१०	गोंदिया	ग्राम बिरसोला मध्ये सभामंडप बांधकाम	३.००	१.५०
८११	गोंदिया	ग्राम सतोना मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८१२	गोंदिया	ग्राम धामनगावमध्ये एस.सी.वॉर्ड क्र.१ मे. सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८१३	गोंदिया	ग्राम दागोटोला मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८१४	गोंदिया	ग्राम इर्ली मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८१५	गोंदिया	ग्राम इर्ली मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८१६	गोंदिया	ग्राम कारुटोला मध्ये डॉ.आंबेडकर वॉर्ड क्र.१ मे सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८१७	गोंदिया	ग्राम काटी मध्ये कन्हारटोला/बाजारटोला/मरारटोला में सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८१८	गोंदिया	ग्राम काटी मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८१९	गोंदिया	ग्राम पांढराबोडी मध्ये गौतमबुध्द वॉर्ड क्र.२ मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८२०	गोंदिया	ग्राम पांढराबोडी मध्ये गौतमबुध्द वॉर्ड क्र.२ मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८२१	गोंदिया	ग्राम निलज मध्ये डॉ.आंबेडकर वॉर्ड हुडक्याटोला मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
८२२	गोंदिया	ग्राम बलमाटोला मध्ये चावडी बांधकाम	३.००	१.५०
८२३	गोंदिया	ग्राम किन्ही मध्ये रमाबाई आंबेडकर वॉर्ड क्र.२ मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८२४	गोंदिया	ग्राम देवरी मध्ये गांधी वॉर्ड मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८२५	गोंदिया	ग्राम कुडवा मध्ये इजि.कॉलेज टोली वॉर्ड क्र.२ मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८२६	गोंदिया	ग्राम कुडवा मध्ये आंबेडकर वॉर्ड मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८२७	गोंदिया	ग्राम कुडवा मध्ये अंबुर बगीचा वॉर्ड क्र.६ मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८२८	गोंदिया	ग्राम चुटीया मध्ये सावित्री फुले ( सुभाष ) वॉर्ड सिमेंट रोड/सभामंडप बांधकाम	३.००	१.५०
८२९	गोंदिया	ग्राम चुटीया मध्ये डॉ.आंबेडकर ( गांधी ) वस्ती मध्ये सिमेंट कॉक्रीटरोड बांधकाम	३.००	१.५०
८३०	गोंदिया	ग्राम ढाकणी मध्ये आंबेडकर वॉर्ड मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८३१	गोंदिया	डोंगरगाव (ख) येथे दयानंद गजभिये ते डांबरीकरण रस्ता पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	१०.००	५.००
८३२	गोंदिया	लाखेगाव येथे गुरुदेव ढोके ते कौतीकाबाई तांडेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	१०.००	५.००
८३३	गोंदिया	वडेगाव येथे अजित बोदेल ते योगेश यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	१०.००	५.००
८३४	गोंदिया	खुर्शिपार येथे यशवंत सोनवणे ते युवराज घममाणे यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
८३५	गोंदिया	मंगेझरी येथे ईश्वरदास शेंडे ते मधुकर मानकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	१०.००	५.००
८३६	गोंदिया	गुमाघावडा येथे वंदनाबाई मेश्राम ते आदिनाथ भालाधरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
८३७	गोंदिया	जमुनिया अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
८३८	गोंदिया	वडेगाव येथे मनिकचंद वैद्य ते जितेंद्र वानजारी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
८३९	गोंदिया	संराडी येथे विमला शेंडे ते गुनेद्र मेश्राम यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
८४०	गोंदिया	संराडी येथे रमेश मेश्राम ते विशिष्ट गनविर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
८४१	गोंदिया	संराडी येथे सुशिला धुर्वे ते कलाबाई उके यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
८४२	गोंदिया	बयवाडा येथे सुनिल वासनिक यांच्या घराजवळ सभामंडप बांधकाम करणे	५.००	२.५०
८४३	गोंदिया	मांडवी येथे प्रकाश बावणे ते बेनुबाई सिवनकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
८४४	गोंदिया	मेंदिपुर येथे प्रकाश बावणे यांच्या घरापासून ते बेणुबाई शिवणकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
८४५	गोंदिया	फत्तेपुर येथे फती डोंगरे ते संतोष खोब्रागडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम व मोरी बांधकाम करणे	५.००	२.५०
८४६	गोंदिया	ता. सालेकसा कोटरा येथे वैद्य यांच्या घरापासून घरडे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे	६.००	३.००
८४७	गोंदिया	ता. सालेकसा ग्रा पंचायत सातगांव अंतर्गत साखरी टोला येथे राजू डोंगरेच्या घराजवळ समाज मंदिर बांधणे	५.००	२.५०
८४८	गोंदिया	ता. सालेकसा ग्रा पंचायत बांधी टोला अंतर्गत साईल टोला येथे उषाबाई जनबंधू ते यादवराव उकेच्या घरापर्यंत सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
८४९	गोंदिया	ता. देवरी ग्रा पं बोरगांव बाजार येथे व्यापार संकुल ते रेखा गजभिये यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
८५०	गोंदिया	आमगाव ग्रा प कवडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील समाज मंदिर बांधणे	१०.००	५.००
८५१	गोंदिया	देवरी ग्रा प फुटाणा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ समाज मंदिर बांधणे	५.००	२.५०
८५२	गोंदिया	देवरी ग्रा पं मुरपार येथे पटवारे टोला रोड डॉ आंबेडकर पुतळयाजवळ सभामंडप बांधणे	५.००	२.५०
८५३	गोंदिया	देवरी पालांदूर जमीनदार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथे समाज मंदिर बांधणे	५.००	२.५०
८५४	गोंदिया	देवरी भरेंगांव अंतर्गत नवाटोला येथे समाज मंदिर बांधणे	५.००	२.५०
८५५	गोंदिया	सालेकसा ग्रा पं बिजेपार येथे जयंत टेंभुर्णे ते उत्तम नंदेश्वर यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे	१०.००	५.००
८५६	गोंदिया	देवरी ग्रा पंचायत शिरपूर बांध येथे हेमराज मेश्राम ते उदेभान बोरकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	१०.००	५.००
८५७	गोंदिया	सालेकसा नानव्हा सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे	१५.००	७.५०
८५८	गोंदिया	जि. गोंदिया मौजे घोटी येथे श्री. मुनेश्वर शहारे ते भास्कर खोब्रागडे यांचे घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
८५९	गोंदिया	ग्राम-बिरसी (का.) मध्ये बौद्ध विहार परिसराचा बळकटीकरण	३.००	१.५०
८६०	गोंदिया	ग्राम- किन्ही मध्ये दलित वस्ती सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८६१	गोंदिया	ग्राम-निलज मध्ये सिमेंट नाली बांधकाम (शिशुपाल बन्सोड यांच्या घरापासून ममता गोंडाने यांच्या घरापर्यंत )	३.००	१.५०
८६२	गोंदिया	ग्राम-गिरोला (पा.) मध्ये समाज भवन बांधकाम	५.००	२.५०
८६३	गोंदिया	ग्राम किन्ही मध्ये दलित वस्ती अंतर्गत रोड खडीकरण	३.००	१.५०
८६४	गोंदिया	ग्राम -गिरोला (पा.) मध्ये सिमेंट नाली बांधकाम (पेंढारू राऊत च्या घरापासून विजय अंबुले यांच्या घरापर्यंत )	३.००	१.५०
८६५	गोंदिया	ग्राम-नवरगाव (खुर्द) अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत मध्ये सिमेंट रोड बांधकाम	३.००	१.५०
८६६	गोंदिया	ग्राम-नवरगाव (खुर्द) मध्ये जि.प.शाळा कंपाऊंड वाल बांधकाम	३.००	१.५०
८६७	गोंदिया	ग्राम खमारी अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत बौद्ध विहाराचे सौंदर्यीकरण	३.००	१.५०
८६८	गोंदिया	ग्राम खमारी अनुसूचित जाती जमाती वस्त्यांतर्गत भरतनगर येथे समामंडप बांधकाम	३.००	१.५०
८६९	भंडारा	मौजा-उमरी (चौ.), ता.पवनी, येथील बुध्दविहार परिसरात सिमेंट कॉक्रीटीकरण करणे	७.००	३.५०
८७०	भंडारा	मौजा-वलनी, ता.पवनी येथे बौद्ध विहाराजवळ सभाग	१०.००	५.००
८७१	भंडारा	मौजा-मांगली (चौ.) ता.पवनी येथे यशवंत रामटेके ते यशवंत खोब्रागडे यांच्या घरापर्यंत नाली कव्हर बांधकाम करणे	१०.००	५.००
८७२	भंडारा	मौजा-मांगली (चौ.) ता.पवनी येथे आनंदराव खोब्रागडे ते यशवंत खोब्रागडे यांच्या घरापर्यंत नाली कव्हर बांधकाम करणे	४.००	२.००
८७३	भंडारा	मौजा-सिंदपुरी, ता.पवनी येथे बौद्ध विहारास आवार भित बांधकाम	७.००	३.५०
८७४	भंडारा	मौजा-सेंद्री (खु.), ता.पवनी येथे बौद्ध विहारास आवार भित बांधकाम	७.००	३.५०
८७५	भंडारा	मौजा-पालांदुर, तास.लाखनी येथे सुरेश मेश्राम ते भगवान शेंडे व चिंतामन बावने ते वाकल रोड पर्यंत नालीवर कव्हर बांधकाम करणे	५.००	२.५०
८७६	भंडारा	मौजा-वागदरा, इसासनी, ता.हिगणा येथील वार्ड नं.६ येथे श्री.लक्ष्मी पार्क, (बागडे ले-आऊट) ते संदिप नागदेवे ते खोब्रागडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	३.००	१.५०
८७७	भंडारा	मौजा-वागदरा, इसासनी, ता.हिगणा येथील वार्ड नं.६ येथे श्री.धर्मराज उंदिरवाडे ते मुख्य रस्ता पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	७.००	३.५०
८७८	भंडारा	मौजा घोटी येथे श्री.मुनेश्वर शहारे ते भास्कर खोब्रागडे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीटकरण रस्ता व नाली बांधकाम करणे	१०.००	५.००
८७९	भंडारा	मौजा भोजापूर ता.भंडारा येथे भाऊराव राऊत ते कमलेश ठाकुर यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	८.००	४.००
८८०	भंडारा	मौजा भोजापूर ता.भंडारा येथे मुख्य रस्ता ते चव्हाण यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	१०.००	५.००
८८१	भंडारा	मौजा भोजापूर ता.भंडारा येथे दुधराम मेश्राम ते सहकारी नाल्यापर्यंत सिमेंट नाली बांधकाम	८.००	४.००
८८२	भंडारा	मौजे गोलवाडी ता. भंडारा येथे आंबेडकर वार्ड येथे बौद्ध विहार ते अरूण रंगारी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता	६.००	३.००
८८३	भंडारा	मौजे गालेवाडी ता.भंडारा येथे गांधी वार्ड येथे जसाबाई रामटेके ते अनिल दहीवले यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे	४.००	२.००
८८४	भंडारा	मौजे डोंगरगाव ता.भंडारा येथे बौद्ध विहार ते मार्केड सरादे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता	४.००	२.००
८८५	भंडारा	मौजा सितेपार (मंडणगाव) मा.भंडारा येथे आशिर्वाद मेश्राम ते कुशन मेश्राम यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	५.००	२.५०
८८६	भंडारा	बोरगाव (पुनर्वसन) ता.भंडारा येथे रमेश खोब्रागडे ते सुमन रामटेके यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	१०.००	५.००
८८७	भंडारा	आंबाडी ता.भंडारा येथे शिवदास गोस्वामी ते सुधाकर तिरपुडे विनायक बोरकर ते सुखदेव मारबते यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	१०.००	५.००
८८८	भंडारा	मौजा भोजापूर ता.भंडारा येथे मेन रोड ते हुमणे ते रामटेके यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता	५.००	२.५०
८८९	भंडारा	मौजा गोपीवाडा ता.भंडारा येथे नेहरू वार्ड दिपक उके ते दुलीचंद गेडाम यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता	५.००	२.५०
८९०	भंडारा	मौजा शहापुर ता.भंडारा येथे सुनिल भोदे ते जयपाल राऊत ते विजय कांबळे घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली	८.००	४.००
८९१	भंडारा	मौजा शहापुर येथे श्रीधर राऊत ते क्षिरसागर ते जि.प. शाळापर्यंत ते काळबांडे पर्यंत सिमेंट व नाली बांधकाम	८.००	४.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
८९२	भंडारा	मौजा पालगाव (अंबाडी ) ता.भंडारा येथे राजेश गणविर ते मैन पवनी रोडपर्यंत सिमेंट नाली बांधकाम	५.००	२.५०
८९३	भंडारा	मौजा खरबी ता.भंडारा येथे वार्ड क्र.१ इंदल गोस्वामी ते देवाजी कांबळे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता	४.००	२.००
८९४	भंडारा	मौजा भिलेवाडा ता.भंडारा येथे मुन्ना रामटेके ते गंगाधर चंडी मेश्राम यांचे घरापर्यंत सिमेंट नाली कव्हरसहित.	६.००	३.००
८९५	भंडारा	मौजा पिंडकेपार ता.भंडारा येथे बेला पिंडकेपार पुनर्वसन गावठान नं. हायवे प्रशांत रामटेके पर्यंत सिमेंट रस्ता	५.००	२.५०
८९६	भंडारा	मौजा पिंडकेपार ता.भंडारा येथे बेला पिंडकेपार पुनर्वसन गावठान दिपक रामटेके ते पिंडकेपार गावठाण तऱ्यंत सिमेंट रस्ता	५.००	२.५०
८९७	भंडारा	मौजा टेकेपार, (डोडमाझरी) ता.भंडारा येथे अशोक बागडे ते विठ्ठल तिरपुडे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता	७.००	३.५०
८९८	भंडारा	मौजा डोडमाझरी, ता.भंडारा येथे उर्मिला शिंगाडे ते मंगला गडपायले यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता	७.००	३.५०
८९९	भंडारा	मौजा बेरोडी, ता.भंडारा येथे ज्ञानेश्वर चिचखेडे ते कचरु चिचखेडे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता	७.००	३.५०
९००	भंडारा	मौजा वलनी, ता. पवनी येथे हरी मेश्राम ते शारदा मेश्राम यांचे घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम	१०.००	५.००
९०१	भंडारा	मौजा बाचेवाडी, ता. पवनी येथे श्रीराम वासनिक ते प्रल्हाद वानखेडे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	५.००	२.५०
९०२	भंडारा	मौजा ब्रम्ही, ता. पवनी येथे रोहिदास मेश्राम ते दादाजी मेश्राम यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	१०.००	५.००
९०३	भंडारा	मौजा कोरंभी, ता. पवनी येथे वासुदेव धनविजय ते बौध्द विहारपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	५.००	२.५०
९०४	भंडारा	मौजा बोरगाव, ता. पवनी येथे विठ्ठल कोल्हे ते भारत बागडे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	५.००	२.५०
९०५	भंडारा	मौजा कातुर्ली, ता. पवनी येथे मंजुळा वहाने ते जोगेंद्र दुधारे यांचे घरापर्यंत सिमेंट नाली व रस्ता बांधकाम	७.००	३.५०
९०६	भंडारा	मौजा उमरी अड्याळ, ता. पवनी येथे जगदिश चव्हाण ते सुभान लोणारे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	५.००	२.५०
९०७	भंडारा	मौजा उमरी अड्याळ, ता. पवनी येथे सिध्दार्थ रामटेके ते वामन रामटेके यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	४.००	२.००
९०८	भंडारा	मौजा विरली खंदार, ता. पवनी येथे जयघोष शेंडे ते मोविन गडपायले यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	५.००	२.५०
९०९	भंडारा	मु. पो. तई / बुज, ता. लाखांदूर, श्री. देवाजी घुले ते श्री अरुण शहारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम.	५.००	२.५०
९१०	भंडारा	मु. पो. ओपारा, बुज, ता. लाखांदूर, श्री. राजू रंगारी ते श्री मनोज सुखदेव यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम.	५.००	२.५०
९११	भंडारा	मु. पो. राजनी, ता. लाखांदूर, श्री.परमेश्वर बारसागडे ते श्री धनपाल रामटेके यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम.	५.००	२.५०
९१२	भंडारा	मु. पो. चप्राड, ता. लाखांदूर, दुर्गा ढवळे ते श्री दासा वासनिक ते स्मशानघाट रोड पर्यंत नाली बांधकाम.	५.००	२.५०
९१३	भंडारा	मु. पो. कोच्छी, ता. लाखांदूर, श्री. प्रकाश मेश्राम ते श्री. मारोती गजभिये यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम	५.००	२.५०
९१४	भंडारा	मु. पो. खेलमारा, ता. लाखांदूर, जुना खोलमारा ते कवळू टेंभूर्णे ते ज्ञानेश्वर टेंभूर्णे यांच्या घरापर्यंत रोडच्या दोन्ही बाजुला सिमेंट नाली बांधकाम	६.००	३.००
९१५	भंडारा	मु. पो. जैतपूर, ता. लाखांदूर बौध्द विहार जवळ आवरभित्तचे बांधकाम	५.००	२.५०
९१६	भंडारा	मु. पो. पुयार, ता. लाखांदूर, श्री. पृथ्वीराज शेंडे ते श्री. देवराव ऊके यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम.	५.००	२.५०
९१७	भंडारा	मु. पो. सावरगांव, ता. लाखांदूर, श्री. विनायक लोडगे ते श्री. मारोती राऊत यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकाम.	५.००	२.५०
९१८	भंडारा	मु. पो. गुंजेपार, ता. लाखांदूर, बौध्द विहाराजवळ सभागृह बांधकाम.	५.००	२.५०
९१९	भंडारा	मु. पो. पाचगांव, ता. लाखांदूर, बौध्द विहार ते श्री भिकशु हुमणे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम.	५.००	२.५०
९२०	भंडारा	मु. पो. मुस्माडी / दहेगांव, ता. लाखांदूर, श्री किशोर गजभिये ते श्री. इंदल सोनटक्के यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	५.००	२.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१२१	भंडारा	मु. पो. रोहणी, ता. लाखांदूर, पाण्याच्या टाकीजवळ बौध्दविहार सभागृह बांधकाम.	५.००	२.५०
१२२	भंडारा	मु. पो. खैरणा, ता. लाखांदूर, बौध्द विहाराजवळ सभामंडप बांधकाम.	५.००	२.५०
१२३	भंडारा	मु. पो. देवरी / गोंदि, ता. लाखनी, देवरी / गोंदि डांगरी रस्त्यापासून श्री बबनराव शेंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम.	३.००	१.५०
१२४	भंडारा	मु. पो. दिघोरी / नान्होरी, ता. लाखनी, श्री पांडुरंग टेम्भुणे ते श्री सुभाष कोचे ते श्री विनोद शहारे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम.	५.००	२.५०
१२५	भंडारा	मु. पो. केसलवाडा / पवार, ता. लाखनी, श्री अरुण भैसारे ते श्री मधुकर कोचे ते श्री विनोद शहारे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड बांधकाम.	५.००	२.५०
१२६	भंडारा	मु. पो. सामेवाडा, ता. लाखनी, बौध्द विहाराजवळ सभागृहाचे बांधकाम.	५.००	२.५०
१२७	भंडारा	मु. पो. आतेगांव, ता. साकोली, श्री नरेश रामटेके यांच्या घराजवळ सभागृह बांधकाम.	४.००	२.००
१२८	भंडारा	मु. पो. बोळदे / सालई, ता. साकोली, बौध्द विहार जवळ आवार भिंतीचे बांधकाम.	५.००	२.५०
१२९	भंडारा	मु. पो. लवारी, ता. साकोली, रमाई उद्यान जवळ आवार भिंतीचे बांधकाम	५.००	२.५०
१३०	भंडारा	मौजा भोसा ता. मोहाडी येथे समाजमंदीर बांधकाम करणे	५.००	२.५०
१३१	भंडारा	मौजा कांद्री ता. मोहाडी येथे सुर्यभान गजभिये ते शेंडे बाबु यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम	७.००	३.५०
१३२	भंडारा	मौजा पाचगाव ता. मोहाडी येथे बौध्द विहाराजवळ समाजमंदिर बांधकाम	१०.००	५.००
१३३	भंडारा	मौजा वडेगाव ता. मोडी येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	४.००	२.००
१३४	भंडारा	मौजा बोद्री ता. मोहाडी येथे नाली बांधकाम करणे	४.००	२.००
१३५	भंडारा	मौजा खडकी ता. मोहाडी येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	४.००	२.००
१३६	भंडारा	मौजा जांभोरा ता. मोहाडी येथे सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	४.००	२.००
१३७	भंडारा	मौजा टेमणी ता. तुमसर येथे सभा येथे सभामंडप बांधकाम करणे	५.००	२.५०
१३८	भंडारा	मौजा देव्हाडी ता. तुमसर येथे सभा येथे सभामंडप बांधकाम करणे	३.००	१.५०
१३९	भंडारा	मौजा बिनाखी ता. तुमसर येथे बौध्दविहारास आवारभित बांधकाम करणे.	३.००	१.५०
१४०	भंडारा	मौजा येरली ता. तुमसर येथे बौध्दविहाराजवळ सभामंडप बांधकाम करणे	५.००	२.५०
१४१	भंडारा	मौजा सोनेगाव .ता. तुमसर येथे बौध्दविहाराजवळ सभामंडप बांधकाम करणे	५.००	२.५०
१४२	भंडारा	मौजा देव्हाडा बु.ता. मोहाडी येथे बौध्दविहाराजवळ सभामंडप बांधकाम करणे	५.००	२.५०
१४३	भंडारा	मौजा करडी ता. मोहाडी येथे आंबेडकर वार्डात ते नविन टोलीकडे जाणारा सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	५.००	२.५०
१४४	भंडारा	मौजा देऊळगाव ता. मोहाडी येथे सभामंडप बांधकाम करणे	५.००	२.५०
१४५	भंडारा	मौजा वरठी ता. मोहाडी येथे शास्त्री वार्ड येथे सिमेंट रोड बांधकाम करणे.	४.००	२.००
१४६	भंडारा	मौजा वरठी ता. मोहाडी येथे बौध्दविहाराजवळ सभामंडप बांधकाम करणे.	१०.००	५.००
१४७	भंडारा	मौजा हरदोला ता. मोहाडी येथे दलित वस्तीत सभामंडप बांधकाम करणे	५.००	२.५०
१४८	भंडारा	मौजा मोहगाव देवी ता. मोहाडी येथे बौध्द विहारा परिसरात सौदर्यीकरण करणे	२.००	१.००
१४९	भंडारा	मौजा वरडी ता. मोहाडी येथे बौध्द विहार परिसरात सौदर्यीकरण करणे	५.००	२.५०
१५०	नागपूर	मौजे मानोरा, ता. भिवापूर, अंबादास वासनिक ते राजेंद्र गजभिये चे घरापर्यंत भुमीगल नाली बांधणे.	१०.००	५.००
१५१	नागपूर	मौजे अड्याळ (पूण), ता. भिवापूर, बुध्दविहाराला संरक्षण भित बांधणे.	१०.००	५.००
१५२	नागपूर	मौजे घाटउमरी, ता. भिवापूर, पुसाराम गेडाम ते भिमराव वानखेडे चे घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे.	१०.००	५.००
१५३	नागपूर	मौजे मोखाळा, ता. भिवापूर, बाल भिमराव संस्कार केंद्राला संरक्षण भित बांधणे.	१०.००	५.००
१५४	नागपूर	मौजे तास, ता. भिवापूर, सिध्दार्थ गायकवाड ते शंभरकर चे घरापर्यंत सिमेंटनाली बांधणे.	१०.००	५.००
१५५	नागपूर	मौजे नवेगाव (साधु), ता. उमरेड, मंसाराम सवाईलमुल ते देवराव कोळापे चे घरापर्यंत भुमीगल नाली बांधणे.	१०.००	५.००
१५६	नागपूर	मौजे कऱ्हांडला, ता. उमरेड, श्रावण शंभरकर ते ब्रम्हा आसोले चे घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे.	१०.००	५.००
१५७	नागपूर	मौजे सावंगी (खु), ता. उमरेड, अनु. जाती वस्तीत सिमेंट रस्ता व नाली बांधणे.	१०.००	५.००
१५८	नागपूर	मौजे बोरगाव (ला), ता. उमरेड, अनु. जाती वस्तीत सिमेंट रस्ता व नाली बांधणे.	१०.००	५.००
१५९	नागपूर	मौजे आकोला, ता. उमरेड, वार्ड क्र. ३ अनु. जाती वस्तीत भुमिगतनाली बांधणे.	१०.००	५.००
१६०	नागपूर	मौजे वडेगाव, ता. उमरेड, वार्ड क्र. ३ अनु. जाती वस्तीत भुमिगतनाली बांधणे.	१०.००	५.००
१६१	नागपूर	मौजे मकरधोकडा, ता. उमरेड, केशव मासुरकर ते सुभाष खंडार चे घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे.	१०.००	५.००
१६२	नागपूर	मौजे आंबोली, ता. उमरेड, सिताराम गेडाम ते महेंद्र रामटेके चे घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधणे.	१०.००	५.००
१६३	नागपूर	मौजे रेंगातून, ता. कुही, विकास तांबे ते नल्यु नागदेवे चे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधणे.	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१६४	नागपूर	मौजे हरादोली (राजा), ता. कुही, तुळशी हिरेखन ते नेपाल गडपायले चे घरापर्यंत भुमिगत नाली बांधणे.	१०.००	५.००
१६५	नागपूर	मौजे चापेगडी, ता. कुही, सुनिल पेळणे ते बाबुराव कुंभार चे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधणे.	१०.००	५.००
१६६	नागपूर	मौजे पांडेगाव, ता. कुही, अविनाश तांदुळकर ते योगेश नागदेवते चे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधणे.	१०.००	५.००
१६७	नागपूर	मौजे चिकना, ता. कुही, बौध्दविहार परिसर सिमेंटीकरण व सौंदर्यीकरण करणे.	१०.००	५.००
१६८	नागपूर	मौजे पचखेडी (गां), ता. कुही, वार्ड क्र. २ गांधीनगर येथे अनु. जाती वस्तीत समाजभवन बांधणे.	१०.००	५.००
१६९	नागपूर	ग्रा. पं. आमडी येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१७०	नागपूर	ग्रा. पं. भागेमाहेरी, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१७१	नागपूर	ग्रा. पं. चारगाव, बच्छेरा, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१७२	नागपूर	ग्रा. पं. दहेगाव जोशी, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१७३	नागपूर	ग्रा. पं. ढवलापूर, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१७४	नागपूर	ग्रा. पं. डोरली, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१७५	नागपूर	ग्रा. पं. घाटरोहणा, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१७६	नागपूर	ग्रा. पं. गोंडेगाव, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१७७	नागपूर	ग्रा. पं. ईटगाव, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१७८	नागपूर	ग्रा. पं. करंभाड, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१७९	नागपूर	ग्रा. पं. खेडी, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१८०	नागपूर	ग्रा. पं. मेहंदी, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१८१	नागपूर	ग्रा. पं. नयाकुंड, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१८२	नागपूर	ग्रा. पं. परसोडी, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१८३	नागपूर	ग्रा. पं. महादुला, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१८४	नागपूर	ग्रा. पं. तामसवाडी, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१८५	नागपूर	ग्रा. पं. वाघोली, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१८६	नागपूर	ग्रा. पं. कांन्त्री, येथे ग्रंथालय / अभ्यासिका बांधणे. (ता. पारशिवनी)	५.००	२.५०
१८७	नागपूर	नागपूर येथील सिरसपेट वस्तीतील झोपडपट्टी मध्ये स्ट्रीटलाईट गार्डन अंतर्गत रस्ते, वाचनालय इत्यादी साठी.	२०.००	१०.००
१८८	नागपूर	नागपूर येथील राहतेकरवाडी, वस्तीतील झोपडपट्टी मध्ये स्ट्रीटलाईट गार्डन अंतर्गत रस्ते, वाचनालय इत्यादी साठी.	२०.००	१०.००
१८९	नागपूर	नागपूर येथील नंदनवन, वस्तीतील झोपडपट्टी मध्ये स्ट्रीटलाईट गार्डन अंतर्गत रस्ते, वाचनालय इत्यादी साठी.	२०.००	१०.००
१९०	नागपूर	नागपूर येथील वकीलपेट, वस्तीतील झोपडपट्टी मध्ये स्ट्रीटलाईट गार्डन अंतर्गत रस्ते, वाचनालय इत्यादी साठी.	२०.००	१०.००
१९१	नागपूर	नागपूर येथील भुतेश्वरनगर, वस्तीतील झोपडपट्टी मध्ये स्ट्रीटलाईट गार्डन अंतर्गत रस्ते, वाचनालय इत्यादी साठी.	२०.००	१०.००
१९२	नागपूर	अर्थ खु.ता.शिरपूर येथील दलित वस्तीत रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे.	१५.००	७.५०
१९३	नागपूर	अर्थ खु.ता.शिरपूर येथील दलित वस्तीत हायमस्ट ल्यॉम्प करणे.	१०.००	५.००
१९४	नागपूर	अर्थ खु.ता.शिरपूर येथील दलित वस्तीत भुयारी गटारीचे बांधकाम करणे.	१५.००	७.५०
१९५	नागपूर	पंचायत समिती, हिंगणा, गा. शिरळ वार्ड क्र. २ जुनी वस्ती. नालीवर झाकन बसविणे.	७.००	३.५०
१९६	नागपूर	पंचायत समिती, हिंगणा, गा उखळी आंबेडकर नगर बंदिस्त नाली बांधकाम.	६.००	३.००
१९७	नागपूर	पंचायत समिती, हिंगणा, गा. नेरी मानकर वार्ड क्र. ३, रमाईनगर, पेव्हिंग ब्लॉक बसविणे श्री. मधुकर गायकवाड ते श्री लक्ष्मण गायकवाड .	६.००	३.००
१९८	नागपूर	पंचायत समित, हिंगणा, गा. सुकळी कलार वार्ड क्र. १, रमाई नगर, सिमेंट रस्ता बांधकाम, समाज मंदिर ते श्री अतुल गावंडे .	१०.००	५.००
१९९	नागपूर	पंचायत समिती, हिंगणा, गा. गौराळा, नळ योजना पाईप लाईन टाकणे,	६.००	३.००
१०००	नागपूर	पंचायत समिती, हिंगणा, वार्ड क्र. १ वागधरा सिमेंट रस्ता बांधकाम	१०.००	५.००
१००१	नागपूर	पंचायत समिती, हिंगणा, चिचोली पठार वार्ड क्र. ३, सिमेंट रस्ता व नाली बांधकाम श्री. मानिक नागोसे ते श्री सत्यविजय निकोसे / श्री. वासुदेव ते श्री. यादवराव बोरकर	१०.००	५.००
१००२	नागपूर	पंचायत समिती, नागपूर गा. रूईखैरी. अनु. जाती वस्ती, सिमेंट पाईप नाली, पेवर ब्लॉक	१०.००	५.००
१००३	नागपूर	पंचायत समिती, नागपूर गा. ब्राम्हणी, वार्ड क्र. ३, पहिली वस्ती, सिमेंट पाईप नाली	१५.००	७.५०
१००४	नागपूर	पंचायत समिती, नागपूर, बोरखेडी ( फाटक ), वार्ड क्र. १, गोदावरी नगर, सिमेंट रस्ता श्री राहुल शंभरकर ते श्री. बालचंद वासनीक	५.००	२.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१००५	नागपूर	पंचायत समिती, नागपूर, वार्ड क्र. ५, मौजा लाव्हा ता. नागपूर ( ग्रा ) येथील वार्ड क्र. ५ मध्ये नाली बांधकाम करणे.	५.००	२.५०
१००६	नागपूर	पंचायत समिती, नागपूर आलागोंदी, मौजा आलागोंदी येथे नाली बांधकाम व पेव्हिंग ब्लॉक	५.००	२.५०
१००७	नागपूर	पंचायत समिती, नागपूर देवही ( गुजर ) मौजा देवरी ( गुजर ) जुनी वसाहत येथे सिमेंट रस्ता बांधकाम	१०.००	५.००
१००८	नागपूर	पुर्व नागपूर वि.स. मतदार संघातील प्रभाग पुर्व क्र. २१ बौध्दपूरा येथे भुमीगत पाईप लाईन व सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणे.	३५.००	१७.५०
१००९	नागपूर	पुर्व नागपूर वि.स. मतदार संघातील प्रभाग पुर्व क्र. २४ डिप्टी सिग्नल येथील आदिवासी प्रकाश नगर येथे भुमीगत पाइप लाईन टाकणे.	६१.००	३०.५०
१०१०	नागपूर	शंकर धर्म ते हहरचंद्र चावके नाली बांधकाम १५० मी.	१५	७.५०
१०११	नागपूर	श्री. दिलीप मसुराम ते श्री. प्रणय भुतांगे यांच्या घरापर्यंत आर.सी.सी. नाली सिमेंट पाईप बंदीस्त गटारे ३०० एम.एम./४५० एम.एस. ५० मी.	१५	७.५०
१०१२	नागपूर	श्री. गणेश मोहनकर ते श्री. मरोती गीरी नाली बांधकाम १५० मी.	१५	७.५०
१०१३	नागपूर	संघमित्रा गोडाम यांच्या घरापासून ते भंडारा रामटेक हायवे नाली बांधकाम ५०० मी.	१५	७.५०
१०१४	नागपूर	श्री. मोहन वानखेडे राजकुमार भोवते ते पानमारा रोड ११० मी. सिमेंट रोड	१५	७.५०
१०१५	नागपूर	श्री. धर्मराज बन्सोड ते जयदेव गभणे यांच्या घरापर्यंत १२ फिट रोड १५० मी. सिमेंट रोड	१५	७.५०
१०१६	नागपूर	सिध्दार्थ गेडाम ईस्तारी बोबडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता ३५० मी.	१५	७.५०
१०१७	वाशिम	पाडी टकमोर, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०१८	वाशिम	अडोळी, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०१९	वाशिम	उकळी पेन, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०२०	वाशिम	सोनखास, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०२१	वाशिम	केकतउमरा, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०२२	वाशिम	एकबुर्जी, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०२३	वाशिम	तामसाळा, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०२४	वाशिम	बोरखेडी, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०२५	वाशिम	सावरगाव जिरे, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०२६	वाशिम	बोरी, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०२७	वाशिम	शेलुबाजार, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०२८	वाशिम	शेगी, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०२९	वाशिम	किनखेडा, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०३०	वाशिम	पंचाळा, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०३१	वाशिम	जांभरुन नावजी, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०३२	वाशिम	कळंबा महाळी, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०३३	वाशिम	नागठाणा, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०३४	वाशिम	श्रीगिरी, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०३५	वाशिम	अनसिंग, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०३६	वाशिम	अडगांव, ता. जि. वाशिम अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०३७	वाशिम	हराळ, ता. रिसोड जि. वाशिम अंतर्गत महात्मा फुले मागासवर्गीय वस्तीगृहापासून सार्वजनिक रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ते बांधणे.	१५.००	७.५०
१०३८	वाशिम	मौजे भामदेवी, ता. कारंजा जि. वाशिम येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे	१५.००	७.५०
१०३९	वाशिम	तपोवन, ता. मंगरुळपीर जि. वाशिम येथील शेत सव्हे नं. ५८ येथे सामाजिक सभागृह घेणे.	१५.००	७.५०
१०४०	वाशिम	तपोवन, ता. मंगरुळपीर जि. वाशिम येथील शेत सव्हे नं. ५८ येथे सामाजिक सभागृह वॉलकंपाऊंड बांधकाम करणे	१५.००	७.५०
१०४१	वाशिम	मौजे नागी, ता. मंगरुळपीर, जि. वाशिम येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे.	५.००	२.५०
१०४२	वाशिम	मौजे शेलुबाजार ता. मंगरुळपीर, जि. वाशिम येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१०४३	वाशिम	मौजे तन्हाळा ता. मंगरुळपीर, जि. वाशिम येथील भवानी मंदिराजवळ मागासवर्गीय (मातंग) सामाजिक सभागृह बांधकाम (डोम) करणे.	१५.००	७.५०
१०४४	वाशिम	यावडी ता.कारंजा बाबासाहेब धाबेकर विद्यालयजवळ सभामंडप बांधणे.	१०.००	५.००
१०४५	वाशिम	वरोली ता.मनोरा येथे दलितवस्ती सभामंडप बांधणे.	१०.००	५.००
१०४६	वाशिम	हिंगणवाडी ता.कारंजा येथे दलितवस्ती सभामंडप बांधणे.	१०.००	५.००



अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१०४७	वाशिम	उंबरी ता.मनोरा येथे दलितवस्ती सभामंडप बांधणे.	१०.००	५.००
१०४८	वाशिम	धनज बु.ता.कारंजा येथे मातंग समाजाकरीता सभामंडप बांधणे.	१०.००	५.००
१०४९	वाशिम	वाटोद ता.मनोरा बुध्दटेकडी येथे सभामंडप बांधणे.	१०.००	५.००
१०५०	वाशिम	गादेगाव ता.मनोरा येथे दलितवस्ती सभामंडप बांधणे.	१०.००	५.००
१०५१	वाशिम	खांबाला ता.मनोरा येथे दलितवस्ती सभामंडप बांधणे.	१०.००	५.००
१०५२	वाशिम	जवळा बु. ता.मनोरा येथे दलितवस्ती सभामंडप बांधणे.	१०.००	५.००
१०५३	वाशिम	शेंदूरजना ता.मनोरा येथे दलितवस्ती मध्ये सिध्दनाथ मंदिर सभामंडप बांधणे	१०.००	५.००
१०५४	अकोला	आळंदा, ता. बारशिटाकळी येथे दलित वस्तीमध्ये अंतर्गत रस्ता कॅम्प्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
१०५५	अकोला	कोथळी खु. ता. बारशिटाकळी, रमेश शिरसाट ते सुमन सोनोने यांच्या घरापर्यंत कॅम्प्रीट रस्ता करणे.	३.००	१.५०
१०५६	अकोला	कोथळी खु. ता. बारशिटाकळी, पांडुरंग शिरसाट ते सुमन सोनोने यांच्या घरापर्यंत कॅम्प्रीट रस्ता करणे.	३.००	१.५०
१०५७	अकोला	कोथळी खु. ता. बारशिटाकळी, सुमन सोनोने ते गोवर्धन शिरसाट यांच्या घरापर्यंत कॅम्प्रीट रस्ता करणे.	३.००	१.५०
१०५८	अकोला	समेशरपुर. ता. मुर्तिजापूर, दलित वस्ती मध्ये अंतर्गत कॅम्प्रीट रस्ता करणे.	६.००	३.००
१०५९	अकोला	कानशिवणी. ता. अकोला, दलित वस्ती मध्ये अंतर्गत कॅम्प्रीट रस्ता करणे.	७.००	३.५०
१०६०	अकोला	तिवसा खु. ता. बारशिटाकळी, दलित वस्ती मध्ये अंतर्गत कॅम्प्रीट रस्ता करणे.	७.००	३.५०
१०६१	अकोला	तुरखेड. ता. मुर्तिजापूर, दलित वस्ती मध्ये अंतर्गत कॅम्प्रीट रस्ता करणे.	७.००	३.५०
१०६२	अकोला	राजंदा. ता. बारशिटाकळी, दलित वस्ती मध्ये अंतर्गत कॅम्प्रीट रस्ता करणे.	७.००	३.५०
१०६३	अकोला	टाकळी छबीले, ता. बारशिटाकळी, झेंड्या पासुन ते दिनकर चोटमल यांच्या घरा पर्यंत कॅम्प्रीट रस्ता करणे.	३.००	१.५०
१०६४	अकोला	टाकळी छबीले, ता. बारशिटाकळी, दिनकर चोटमल ते विहीरी पर्यंत कॅम्प्रीट रस्ता करणे.	३.००	१.५०
१०६५	अकोला	कार्ली. ता. मुर्तिजापूर, दलित वस्ती मध्ये अंतर्गत कॅम्प्रीट रस्ता करणे.	७.००	३.५०
१०६६	अकोला	खेर्डा खु. ता. बारशिटाकळी, दलित वस्ती मध्ये अंतर्गत कॅम्प्रीट रस्ता करणे.	७.००	३.५०
१०६७	अकोला	बोरगांव खु. ता. अकोला, दलित वस्ती मध्ये अंतर्गत कॅम्प्रीट रस्ता करणे.	७.००	३.५०
१०६८	अकोला	जामवसु, ता. बारशिटाकळी, अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह	१०.००	५.००
१०६९	अकोला	खरब ढोरे. ता. मुर्तिजापूर, दलित वस्ती मध्ये अंतर्गत कॅम्प्रीट रस्ता करणे.	६.००	३.००
१०७०	अकोला	मौजे रिधोरा, ता. बाळापूर येथे दलितवस्तीमध्ये अंतर्गत रस्त्याचे सिमेंट कॅम्प्रीटीकरणाचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०७१	अकोला	मौजे कानडी ता. अकोला येथे रामदास डोंगरे यांच्या घरापासून ते दलितवस्ती विहीरीपर्यंत रस्त्याचे सिमेंट कॅम्प्रीटीकरणाचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०७२	अकोला	मौजे मोरगांव भाकरे, ता. अकोला येथे मधुकर जंजाळ यांच्या घरापासून ते सिध्दार्थ सुखदेव जंजाळ यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट कॅम्प्रीटीकरणाचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०७३	अकोला	मौजे हाता, ता. बाळापूर येथे सरस्वती गवांदे ते बस स्टॅण्ड पर्यंत रस्त्याचे सिमेंट कॅम्प्रीटीकरणाचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०७४	अकोला	व्याळा सभागृह दलित वस्ती	७.००	३.५०
१०७५	अकोला	मौजे अंदुरा, ता. बाळापूर येथे भास्कर ठोंबरे यांच्या घरापासून ते गुलाबराव वानखडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट कॅम्प्रीटीकरणाचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०७६	अकोला	मौजे नविन खांबोरा, ता. अकोला येथे महादेव लाते यांच्या घरापासून ते गवई यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंट कॅम्प्रीटीकरणाचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०७७	अकोला	मौजे देऊळगांव, ता. पातुर येथे दलित वस्ती अंतर्गत रस्त्याचे सिमेंट कॅम्प्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
१०७८	अकोला	मौजे सावनी, ता. पातुर येथे दलित वस्तीमध्ये सभागृह बांधकाम करणे.	५.००	२.५०
१०७९	अकोला	मौजे पारस, ता. बाळापूर येथे दलित वस्तीमध्ये प्रत्येकी ५ लक्षाचे ३ अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॅम्प्रीटीकरण करणे.	१५.००	७.५०
१०८०	अकोला	मौजे पारस, ता. बाळापूर येथे पंचशिल नगरमध्ये मनोहर मिस्त्री गंगमन यांच्या घरासमोरील रस्त्यांचे सिमेंट कॅम्प्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
१०८१	अकोला	मौजे भंदाराज बु. येथील वस्तीमध्ये रस्त्यांचे सिमेंट कॅम्प्रीटीकरण करणे.	७.००	३.५०
१०८२	अकोला	मौजे सुकोडा ता. अकोला येथे श्री. पंडीत दामोदर ते श्रीकृष्ण वाडेकर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॅम्प्रीट रस्ता करणे.	८.००	४.००
१०८३	अकोला	मौजे यावलखे, ता. अकोला येथे रमाई नगर मध्ये सिमेंट कॅम्प्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.	९.००	४.५०
१०८४	अकोला	मौजे चांचोडी. ता. अकोला येथे भिमनगर मध्ये सिमेंट कॅम्प्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.	८.००	४.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१०८५	अकोला	मौजे वैराट राजापूर, ता. अकोला येथे पंचशिल नगर मध्ये सिमेंट कॉक्रीट रस्ता करणे.	७.००	३.५०
१०८६	अकोला	मौजे तकोडा गट ग्रा. पं. अमानतपुर येथे बौध्दविहार ते मेन रोड पर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता करणे.	८.००	४.००
१०८७	अकोला	मौजे नकाशी ता. बाळापुर येथे श्री. नंदु घाटोळे ते श्री. शोकोकार यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता करणे.	७.००	३.५०
१०८८	अकोला	मौजे कळंबी खुर्द ता. बाळापुर येथे पदमणे ते रविंद्र सावळे ते बाबाराव सावळे यांच्या घरापर्यंत पेव्हर्स ब्लॉक व अंडरग्राऊंड नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०८९	अकोला	मौजे कळंबी महागांव ता. बाळापुर येथे श्री. माणिक सावळे ते संतोष सावळे ते बाळु सावळे ते संतोष कासारकर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता करणे.	८.००	४.००
१०९०	अकोला	मौजे दधम बु. ता. बाळापुर येथे दलितवस्ती मध्ये सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०९१	गडचिरोली	मौजे. पळसगाव. ग्रा.पं. पळसगाव, ता. अरमोरी येथे अरविंद बनकर ते बुद्धविहारापर्यंत सि. सि. नालीचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०९२	गडचिरोली	मौजे. मोहटोला. ग्रा.पं. शिसी, ता. अरमोरी येथे शंकर टेभुणे ते सुभाष सोरते यांचे घरापर्यंत सि. सि. नालीचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०९३	गडचिरोली	मौजे. ग्रा.पं. पळसगाव, वघाडा बर्डी, ता. अरमोरी येथील किसन बोरकर ते रामदास लिंगायत यांच्या घरापर्यंत सि. नालीचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०९४	गडचिरोली	मौजे. नवेगाव. ग्रा.पं. पळसगाव, ता. अरमोरी येथील पितांबर शेडे ते दोडकुजी बनकर यांचे यांचे घरापर्यंत सि. सि. नालीचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०९५	गडचिरोली	मौजे. मोहटोला. ग्रा.पं. शिसी, ता. अरमोरी येथील पांडुरंग टेभुणे ते आंबेडकर चौकापर्यंत सि. सि. रोडचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०९६	गडचिरोली	मौजे. जुना वघाडा, ग्रा.पं. वघाडा, ता. अरमोरी बर्डी येथील मिराबाई बनकर ते रावजी हजारे यांचे घरापर्यंत सि. सि. नालीचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०९७	गडचिरोली	मौजे. डोंगरसांगवी, ता. अरमोरी, येथील अशोक घुटके ते केवळराम लिंगायत यांचे घरापर्यंत सि. सि. रोडचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०९८	गडचिरोली	मौजे. आकापूर, ता. अरमोरी, येथे घनश्याम लोणारे ते रामचंद्र लोणारे यांचे घरापर्यंत सि. सि. नाली व रस्त्याचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
१०९९	गडचिरोली	मौजे. देऊळगाव, ता. अरमोरी, येथे दयाराम रामटेके ते संजय खोब्रागडे यांचे घरापर्यंत सि. सि. नाली व रस्त्याचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
११००	गडचिरोली	मौजा इंजेवारी येथील जि. प. शाळा ते सरिता खोब्रागडे यांचे घरापर्यंत सि. सि. नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
११०१	गडचिरोली	ता.कुरखेडा ग्रा.पं.चिखली अंतर्गत दलित वस्तीमध्ये सिमेंटरोडचे बांधकाम करणे	१०.००	५.००
११०२	गडचिरोली	ता.कुरखेडा ग्रा.पं.तळेगांव अंतर्गत दलित वस्तीमध्ये सिमेंटरोडचे बांधकाम करणे	१०.००	५.००
११०३	गडचिरोली	ता.कुरखेडा ग्रा.पं.वडेगांव अंतर्गत दलित वस्तीमध्ये सिमेंटरोडचे बांधकाम करणे	१०.००	५.००
११०४	गडचिरोली	ता.कुरखेडा ग्रा.पं.आंधळी अंतर्गत दलित वस्तीमध्ये सिमेंटरोडचे बांधकाम करणे	१०.००	५.००
११०५	गडचिरोली	ता.कुरखेडा ग्रा.पं.बेलगांव अंतर्गत दलित वस्तीमध्ये सिमेंटरोडचे बांधकाम करणे	१०.००	५.००
११०६	गडचिरोली	ता.कुरखेडा ग्रा.पं.जांभुळखेडा अंतर्गत दलित वस्तीमध्ये सिमेंटरोडचे बांधकाम करणे	१०.००	५.००
११०७	गडचिरोली	ता.कुरखेडा ग्रा.पं.भटेगांव अंतर्गत दलित वस्तीमध्ये सिमेंटरोडचे बांधकाम करणे	१०.००	५.००
११०८	गडचिरोली	ता.कुरखेडा ग्रा.पं.खेडेगांव (आंतरगांव) अंतर्गत दलित वस्तीमध्ये सिमेंटरोडचे बांधकाम करणे	१०.००	५.००
११०९	गडचिरोली	ता.वडसा ग्रा.पं. तुळशी येथील टोलीवर बौध्द विहारात परिसराला पेव्हिंग ब्लॉक व उर्वरित बांधकाम करणे	१०.००	५.००
१११०	गडचिरोली	ता.वडसा ग्रा.पं. सावंगी प्रज्ञा सुर्य विहाराला संरक्षण भित व परिसराला पेव्हिंग ब्लॉक व उर्वरित बांधकाम करणे	१०.००	५.००
११११	गडचिरोली	मारकबोडी डोंगररांव येथील सिमेंट कॉक्रीट रोड व स्लॅब ड्रेन बांधकाम करणे ( जगन्नाथ मेश्राम ते मुख्य रस्त्यापर्यंत )	१०.००	५.००
१११२	गडचिरोली	मारकबोडी डोंगररांव येथील सिमेंट कॉक्रीट रोड व स्लॅब ड्रेन बांधकाम करणे ( महेश खोब्रागडे ते गांधी चौकापर्यंत )	७.००	३.५०
१११३	गडचिरोली	मुडझा ( बु ) येथील सिमेंट कॉक्रीट रोड व स्लॅब ड्रेन बांधकाम करणे ( मुडझा -पुलखल रस्त्यापासून ते आशा बारशिगे यांच्या घरापर्यंत )	१०.००	५.००
१११४	गडचिरोली	मुडझा ( बु ) येथील सिमेंट कॉक्रीट रोड व स्लॅब ड्रेन बांधकाम करणे ( मुख्य रस्ता ते तुळशीराम बारशिगे यांच्या घरापर्यंत )	७.००	३.५०
१११५	गडचिरोली	कोटगल येथील सिमेंट कॉक्रीट रोड व नाली बांधकाम करणे ( जयराम बांबोळे ते सुरेश गेडाम यांच्या घरापर्यंत )	७.००	३.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१११६	गडचिरोली	येवली येथील सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे ( बंडू खोब्रागडे ते महेंद्र खोब्रागडे यांच्या घरापर्यंत )	५.००	२.५०
१११७	गडचिरोली	नवेगांव मुखळ येथील सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे ( श्री. गोरले ते रनछोड यांच्या घरापर्यंत )	७.००	३.५०
१११८	गडचिरोली	नवेगांव मुखळ येथील सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे ( श्री. डोंगरे ते कोल्हटकर सर यांच्या घरापर्यंत )	५.००	२.५०
१११९	गडचिरोली	मारोडा येथील सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे ( मुख्य रस्ता ते आनंदराव मैश्राम व मुख्य रस्ता ते खुशाल मैश्राम यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजूला )	७.००	३.५०
११२०	गडचिरोली	मारोडा येथील सिमेंट कॉंक्रीट रोड व स्लॅब ड्रेन व नालीचे बांधकाम करणे ( श्री. दीवाकर जांभूळकर यांच्या घरासमोर )	५.००	२.५०
११२१	गडचिरोली	पोटेगांव येथील सिमेंट कॉंक्रीट नाली व स्लॅब ड्रेन बांधकाम करणे ( मुख्य रस्ता ते देवाजी बांबाळे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला )	१०.००	५.००
११२२	गडचिरोली	मुरमाडी येथील सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे ( मनोहर मैश्राम ते लहूजी मैश्राम यांच्या घरापर्यंत )	५.००	२.५०
११२३	गडचिरोली	मुरमाडी येथील सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे ( हिराजी लोणारे ते लहूजी मैश्राम यांच्या घरापर्यंत )	५.००	२.५०
११२४	गडचिरोली	कनेरी टोली कनेरी येथील सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे ( नक्टू गेडाम ते पुरुषोत्तम लोणारे यांच्या घरापर्यंत )	५.००	२.५०
११२५	गडचिरोली	अडपल्ली येथील सिमेंट कॉंक्रीट रोड बांधकाम करणे ( भिमराव मैश्राम ते मनोज गैसारे यांच्या घरापर्यंत )	५.००	२.५०
११२६	गडचिरोली	ग्रामपंचायत मार्कंडा ( कं.) मौजा आलापल्ली मसाहत येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री. चरनदास भडके ते सत्यवान भडके यांचे घरापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११२७	गडचिरोली	ग्रामपंचायत मार्कंडा ( कं.) मौजा आलापल्ली मसाहत येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री. एकनाथ चांदेकर ते बोरकर यांचे घरापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११२८	गडचिरोली	ग्रामपंचायत मार्कंडा ( कं.) मौजा आलापल्ली मसाहत येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री.किरण प्रकाश गोंगले ते मुख्य रस्त्यापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११२९	गडचिरोली	ग्रामपंचायत मार्कंडा ( कं.) मौजा आलापल्ली मसाहत येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आष्टी आलापल्ली रोड ते श्री.कत्रोजवार यांचे घरापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११३०	गडचिरोली	ग्रामपंचायत मार्कंडा ( कं.) मौजा आलापल्ली मसाहत येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री. एकनाथ चांदेकर ते बोरकर यांचे घरापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११३१	गडचिरोली	ग्रामपंचायत मार्कंडा ( कं.) मौजा आलापल्ली मसाहत येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री.किरण प्रकाश गोंगले ते मुख्य रस्त्यापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११३२	गडचिरोली	ग्रामपंचायत मार्कंडा ( कं.) मौजा आलापल्ली मसाहत येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आष्टी आलापल्ली रोड ते श्री.कत्रोजवार यांचे घरापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११३३	गडचिरोली	ग्रामपंचायत मार्कंडा ( कं.) मौजा आलापल्ली मसाहत येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री.कत्रोजवार यांच्या घरापासून ते श्री.झाडे यांचे घरापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११३४	गडचिरोली	ग्रामपंचायत कुनघाडा माल येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री. मंगा वासेकर यांच्या घरापासून रस्त्याच्या दुतर्फा सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११३५	गडचिरोली	ग्रामपंचायत कुनघाडा माल येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री.रामटेके यांच्या घरापासून तुळशीराम अलोने यांच्या घरापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११३६	गडचिरोली	ग्रामपंचायत ठाकरी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पोचन्ना हिवरकर ते मेनरोड पर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११३७	गडचिरोली	ग्रामपंचायत ठाकरी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बाबुराव वासेकर ते दुर्गाजी जिल्लेवार यांचे घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११३८	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री. तांगडे सर ते मेन रोडपर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११३९	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री. तांगडे सर ते मेन रोडपर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
११४०	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री. पाटील सर ते तांगडे सर यांचे घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११४१	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री. पाटील सर ते तांगडे सर यांचे घरापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११४२	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री.शंकर मेश्राम ते प्रकाश डोलीकर यांचे घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११४३	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री.तेगला सर ते योगीता तावडे यांचे घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११४४	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत योगीता तावडे ते वर्षा मेश्राम यांचे घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११४५	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत वर्षा मेश्राम ते गजभिये यांचे घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११४६	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री.कोसनकर ते वर्षा अंगणवाडी पर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११४७	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री.नयन डोंगरे ते गजभिये यांच्या घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११४८	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री.खोब्रागडे ते धुरके यांच्या घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११४९	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री.राजेश झाडे ते राहुल फुलझेले यांच्या घरापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११५०	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री.अलोने ते देवा नंदेश्वर यांच्या घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११५१	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बारसागडे ते निमघडे यांच्या घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११५२	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रेस्ट हाऊस ते बारसागडे यांच्या घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११५३	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत चांदेकर ते डोलीकर यांच्या घरापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११५४	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत डोलीकर ते देठे यांच्या घरापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११५५	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रामदास दुर्गे ते शंकर डोलीकर यांच्या घरापर्यंत सि.सि.नालीचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११५६	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बंडु गलबले ते खोब्रागडे यांच्या घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११५७	गडचिरोली	ग्रामपंचायत आष्टी येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कारु दुर्गे ते डोलीकर यांच्या घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११५८	गडचिरोली	ग्रामपंचायत अनखोडा येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत श्री.युवान भडके ते श्री बबन डोंगरे यांच्या घरापर्यंत सि.सि.रोडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
११५९	गडचिरोली	मौजा एकलपूर ता. वडसा येथे श्री सुरेश रामटेके ते सार्वजनिक शौचालया पर्यंत सिमेंट	५.००	२.५०
११६०	गडचिरोली	मौजा वारवी ता. कुरखेडा येथे बौध्द समाज सार्वजनिक सभामंडपाचे बांधकाम करणे	५.००	२.५०
११६१	गडचिरोली	मौजा चामोशीमाल ता. आरमोरी येथे श्री कालीदास कोटांगले ते श्री. हरिदास जनबंधू यांचे घरापर्यंत दोन्ही बाजुला सिमेंट नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
११६२	गडचिरोली	मौजा अतरंजी ता. आरमोरी येथे श्री भोजराज गजभिये ते श्री रविंद्र दामले यांचे घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
११६३	गडचिरोली	मौजा देऊळगाव ता. अरमोरी येथे श्री दयाराम रामटेके ते श्री. संजय खोब्रागडे यांचे घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
११६४	गडचिरोली	मौजा ईरुपटोला ता. धानोरा येथे श्री चरणदास चौधरी ते श्री. आंबेडकर चौकापर्यंत यांचे घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
११६५	गडचिरोली	मौजा सुरसुंडी ता. धानोरा येथे श्री तुळशीराम साखरे ते श्री. जनबंधू यांचे घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
११६६	गडचिरोली	मौजा अह्लीटोला ता. कोरवी येथे बौध्द समाजाला सभामंडपाचे बांधकाम करणे	५.००	२.५०
११६७	गडचिरोली	मौजा कोसमी ता. कोरवी येथे बौध्द समाज मंदीर ते श्री. गिरीजा टेभुर्णे यांचे घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
११६८	गडचिरोली	मौजा बेडगाव ता. कोरवी येथे पंकज बोरकर ते श्री. अरविंद साखरे यांचे घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
११६९	गडचिरोली	मौजा चोप / कोरेगाव ता. वडासा येथे मसळाबाई लांगडे ते श्री. विजय फुले यांचे घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
११७०	गडचिरोली	मौजा चोप / कोरेगाव ता. वडासा येथे जनार्दन गजभिये ते श्री. सुधाकर लाडे यांचे घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
११७१	गडचिरोली	मौजा येगलखेडा येथे बौध्द विहाराजवळ सभागृह बांधकाम करणे	५.००	२.५०
११७२	गडचिरोली	मौजा तळेगांव ता. कुरखेडा येथे श्री मुरलीधर जागे ते श्रीमती ताराबाई सोरते यांचे घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
११७३	गडचिरोली	मौजा शिवणी ता. कुरखेडा येथे श्री. अशोक टेंभुर्णे यांचे घराजवळ सभामंडपाचे बांधकाम करणे	७.००	३.५०
११७४	गडचिरोली	मौजा मालदुगी येथे श्री बनकर ते श्री. प्रशांत सहारे यांचे घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे	५.००	२.५०
११७५	गडचिरोली	ग्राम पंचायत तळेगाव मौजा वाकडी येथे बौध्द विहाराजवळ सभागृह बांधकाम करणे	५.००	२.५०
११७६	गडचिरोली	मौजा कडोली ता. कुरखेडा येथे वार्ड क्र १ जयमीम पेंथर बौध्द समाज जवळ सार्वजनिक सभामंडपाचे बांधकाम करणे	७.००	३.५०
११७७	बुलढाणा	जामोदा ता. जळगाव जा. येथील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीकरीता पोच रस्ता व सी.डी.वर्क ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते राष्ट्रपाल शेगोकार यांच्या घरापर्यंत )	२५.००	१२.५०
११७८	बुलढाणा	जामोदा ता. जळगाव जा. येथील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीकरीता पोच रस्ता व सी.डी.वर्क ( शिवापूर समाज मंदिर ते सारंगधर यांच्या घरापर्यंत )	२५.००	१२.५०
११७९	बुलढाणा	जामोदा ता. जळगाव जा. येथील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलांकरीता अभ्यासिका बांधकाम करणे. ( गट नं. ३४५ मधील खुल्या जागेत )	२५.००	१२.५०
११८०	बुलढाणा	देऊळ गाव राजा नगरपरीषद अंतर्गत प्रभाग क्र. ९ मध्ये कलाबाई मोरे यांच्या घरापासून श्री. तायडे यांच्या घरापावेतो सिमेंट कॉंक्रीट नाली बांधणे.	२०.००	१०.००
११८१	बुलढाणा	देऊळ गाव राजा नगरपरीषद अंतर्गत प्रभाग क्र. ९ मध्ये विष्णू खंडांगळे यांच्या घरापासून आंबाराव तोरमल यांच्या घरापावेतो नाली बांधणे व त्यावर ढापे टाकणे.	१५.००	७.५०
११८२	बुलढाणा	प्रभाग क्र. २ मध्ये बोरडे मिन्नीमन यांच्या घरापासून ते जाधव मामा यांच्या घरापावेतो नालीसह सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधणे.	२०.००	१०.००
११८३	बुलढाणा	देऊळ गाव राजा नगरपरीषद अंतर्गत प्रभाग क्र. २ मध्ये अमृत नगरमध्ये घट्टे यांच्या घरापासून शिराळे यांच्या घरापावेतो नाली बांधकाम करणे	२०.००	१०.००
११८४	बुलढाणा	देऊळ गाव राजा नगरपरीषद अंतर्गत प्रभाग क्र. ८ मध्ये लहुजी नगरमध्ये पुलाचे बांधकाम करणे.	२०.००	१०.००
११८५	बुलढाणा	देऊळ गाव राजा नगरपरीषद अंतर्गत प्रभाग क्र. १ मध्ये अंगणवाडीस कम्पाऊंड वॉल बांधणे	१०.००	५.००
११८६	बुलढाणा	मौजे पान्हेरा (खेडी), ता. मोताळा जि. बुलढाणा येथे श्री. राजेंद्र इंगळे यांच्या घरापासून ते मरी माता देवस्थान पर्यंत रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे	२०.००	१०.००
११८७	बुलढाणा	मौजे पान्हेरा (खेडी) ता. मोताळा, जि. बुलढाणा येथे श्री. सोनाजी जाधव यांच्या घरापासून ते श्री. विद्याधर खराटे यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे	१०.००	५.००
११८८	बुलढाणा	मौजे खेडी (पान्हेरा), ता. मोताळा जि. बुलढाणा येथे श्री. अशोक चव्हाण यांच्या घरापासून ते श्री. श्रीपत महाले यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
११८९	बुलढाणा	मौजे पाडळी ता. जि. बुलढाणा, येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. १	३.००	१.५०
११९०	बुलढाणा	मौजे मढ ता. जि. बुलढाणा, येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. १	३.००	१.५०
११९१	बुलढाणा	मौजे गुम्मी ता. जि. बुलढाणा, येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. १	३.००	१.५०
११९२	बुलढाणा	मौजे मासरुळ ता. जि. बुलढाणा, येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. १	३.००	१.५०
११९३	बुलढाणा	मौजे धामणगांव ता. जि. बुलढाणा, येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. १	३.००	१.५०
११९४	बुलढाणा	मौजे वरुड ता. जि. बुलढाणा या मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. १	३.००	१.५०
११९५	बुलढाणा	मौजे सोयगांव ता. जि. बुलढाणा, येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. २	३.००	१.५०
११९६	बुलढाणा	मौजे पांगरखेड ता. जि. बुलढाणा, येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. १	३.००	१.५०



अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१२२५	बुलढाणा	मौजे पांगरखेड, ता. जि. बुलढाणा मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. २	३.००	१.५०
१२२६	बुलढाणा	मौजे पांगरखेड, ता. जि. बुलढाणा मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. ३	३.००	१.५०
१२२७	बुलढाणा	मौजे शेकापूर, ता. जि. बुलढाणा मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. १	३.००	१.५०
१२२८	बुलढाणा	मौजे शेकापूर, ता. जि. बुलढाणा मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. २	३.००	१.५०
१२२९	बुलढाणा	मौजे शेकापूर, ता. जि. बुलढाणा मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. ३	३.००	१.५०
१२३०	बुलढाणा	मौजे जामटी, ता. जि. बुलढाणा मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. १	३.००	१.५०
१२३१	बुलढाणा	मौजे जामटी, ता. जि. बुलढाणा मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. २	३.००	१.५०
१२३२	बुलढाणा	मौजे जामटी, ता. जि. बुलढाणा मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. ३	३.००	१.५०
१२३३	बुलढाणा	मौजे सातगांव, ता. जि. बुलढाणा मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. १	३.००	१.५०
१२३४	बुलढाणा	मौजे सातगांव, ता. जि. बुलढाणा मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. २	३.००	१.५०
१२३५	बुलढाणा	मौजे सातगांव, ता. जि. बुलढाणा मागासवर्गीय वस्तीमध्ये हायमास्ट लाईट बसविणे वस्ती क्र. ३	३.००	१.५०
१२३६	बुलढाणा	मौजे सिरसोळी ता.नांदुरा येथील सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे	१०	५.००
१२३७	बुलढाणा	खरकुंडी ता.नांदुरा येथील दौलत वाकोडे यांच्या घरापासून ते रामधन वाकोडे व कृष्णा वाकोडे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे	५	२.५०
१२३८	बुलढाणा	मौजे रामपूर ता.नांदुरा येथील हायमास्ट लाईट दलित वस्तीत लावणे	३	१.५०
१२३९	बुलढाणा	गोसिंग ता.नांदुरा दलित वस्ती सभागृहाचे बांधकाम करणे	७	३.५०
१२४०	बुलढाणा	खैरा ता.नांदुरा दलित वस्ती सभागृह बांधकाम करणे	१०	५.००
१२४१	बुलढाणा	वडी ता.नांदुरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ सभामंडप बांधकाम करणे	१०	५.००
१२४२	बुलढाणा	पिंपलखुटा धांडे ता.नांदुरा येथे पांडूरंग चिमकर यांच्या घरापासून बौध्द स्मशानभूमी पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे	५	२.५०
१२४३	बुलढाणा	वसाडी बु.ता.नांदुरा येथे मागासवर्गीय वस्तीकरिता स्मशानभूमी बांधकाम व वॉलकंपाऊंड करणे	५	२.५०
१२४४	बुलढाणा	विवरा येथील ता.मलकापूर येथील दलित वस्तीतील दामा सुखदेव तायडे ते एकनाथ घुगे यांच्या घरापर्यंत नालीबांधकाम व काँक्रीटीकरण करणे	१५	७.५०
१२४५	बुलढाणा	मौजे रणगाव ता.मलकापूर येथील विष्णु मोरे ते वासुदेव दशरथे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे	५	२.५०
१२४६	बुलढाणा	विवरा ता.मलकापूर येथील दलित वस्तीमधील समाजमंदिर बांधकाम करणे	५	२.५०
१२४७	बुलढाणा	आळण ता.मलकापूर येथील दलित वस्तीमध्ये समाज मंदिराला वॉलकंपाऊंड बांधणे	५	२.५०
१२४८	बुलढाणा	जांबुळधाबा ता.मलकापूर येथील दलित वस्तीमध्ये बोधवडे रोड ते भिमराव ससाणे यांच्या घरापर्यंत खडीकरण व काँक्रीटीकरण करणे.	५	२.५०
१२४९	बुलढाणा	मौजे निमखेड ता.मलकापूर येथील दलित वस्तीसाठी संरक्षण भित बांधकाम करणे	२०	१०.००
१२५०	बुलढाणा	मलकापूर ग्रामीण मधील दलित वस्तीमध्ये धिनी रोड ते अर्जुन इंगळे यांच्या घरापर्यंत खडीकरण व काँक्रीटीकरण करणे	५	२.५०
१२५१	चंद्रपुर	चंद्रपुर महानगर पालिके अंतर्गत एम.ई.एल. प्र.३ श्री.शंकर भाडेकर ते श्री.संजय झोडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँ.रोड व नालीचे बांधकाम करणे	२०.००	१०.००
१२५२	चंद्रपुर	चंद्रपुर महानगर पालिके अंतर्गत बंगाली कॅम्प क्र.४ श्री.नितीन बावणे ते आनंद कावळे ते जितू जुमनाके यांच्या घरापर्यंत सिमेंट काँ.रोड व नालीचे बांधकाम करणे	२०.००	१०.००
१२५३	चंद्रपुर	चंद्रपुर महानगर पालिके अंतर्गत विवेक नगर प्र.क्र.५ श्री.जांबूलकर ते खोब्रागडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँ.रोड व नालीचे बांधकाम करणे	२०.००	१०.००
१२५४	चंद्रपुर	भिवापूर प्रभाग क्र.१४ श्री.देठे घरापासून ते श्री.दिपक रायपुरकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँ.रोड व नालीचे बांधकाम करणे	२०.००	१०.००
१२५५	चंद्रपुर	नगीनाबाग प्रभाग क्र.४ श्री.देवगडे ते खोब्रागडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँ.रोड व नालीचे बांधकाम करणे	२०.००	१०.००
१२५६	जळगाव	खुर्ची बु. ता. एरंडोल, जि. जळगाव -२ हायमास्ट लॅम्प बसविणे.	२.७०	१.३५







अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१३६२	जळगाव	ग्रा.पं. आमडदे ता. भडगाव, जि. जळगाव या ठिकाणी वस्तीमध्ये समाज मंदिर हॉल स्वच्छता गृह तसेच वॉल कंपाउंड करणे.	३०.००	१५.००
१३६३	जळगाव	कोष्टीवाडा भागातील डॉ.भालचंद्र पवार दवाखान्या पासून ते विमलबाई बिन्हाडे घरापावेतोवा रस्ता काँक्रीटीकरण करणे	२२.००	११.००
१३६४	जळगाव	अनु.जाती प्रभागातील मारोती मंदीर परिसरातील इंदुबाई संदानशिव ते लताबाई पारधी घरापावेतो रस्ता काँक्रीटीकरण करणे.	५.२३	२.६२
१३६५	जळगाव	कुरेशी मदरसा जवळच्या गरीबनवाज चक्की पासून ते भरत सोनटक्केच्या घरापावेतो चेकर्स टाईल्स बसविणे.	९.००	४.५०
१३६६	जळगाव	अमळनेर व पारोळा तालुक्यातील मौजे कलाली येथे अनुसूचित जाती वस्ती अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे	५.००	२.५०
१३६७	जळगाव	अमळनेर व पारोळा तालुक्यातील मौजे रदावन येथे अनुसूचित जाती वस्ती अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे	५.००	२.५०
१३६८	जळगाव	अमळनेर व पारोळा तालुक्यातील मौजे रामेश्वर खु. येथे अनुसूचित जाती वस्ती अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे	५.००	२.५०
१३६९	जळगाव	अमळनेर व पारोळा तालुक्यातील मौजे सोनेखडी येथे अनुसूचित जाती वस्ती अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे	५.००	२.५०
१३७०	जळगाव	मोहाडी ता.पारोळा येथे रस्ते काँक्रीटीकरण करणे	५.००	२.५०
१३७१	जळगाव	महाळपूर ता.पारोळा येथे रस्ते काँक्रीटीकरण करणे	५.००	२.५०
१३७२	जळगाव	अडावद, ता, चोपडा येथे दलीत वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
१३७३	जळगाव	धनोरा, ता, चोपडा येथे दलीत वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
१३७४	जळगाव	वडी , ता, चोपडा येथे दलीत वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
१३७५	जळगाव	लासूर, ता, चोपडा येथे दलीत वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
१३७६	जळगाव	किनगांव, ता, यावल येथे दलीत वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
१३७७	जळगाव	साकळी, ता, यावल येथे दलीत वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
१३७८	जळगाव	दहीगाव, ता, यावल येथे दलीत वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
१३७९	जळगाव	शिरसाड , ता, यावल येथे दलीत वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
१३८०	जळगाव	डांभुर्णी , ता, यावल येथे दलीत वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
१३८१	जळगाव	चहाडी , ता, चोपडा येथे दलीत वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
१३८२	जळगाव	ता. जामनेर बाकोद येथे दलित वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते /गटारचे बांधकाम करणे	१०.००	५.००
१३८३	जळगाव	ता. जामनेर चिंचोली पिंप्री येथे दलीत वस्तीमध्ये बौध्दविहार बांधकाम करणे	२०.००	१०.००
१३८४	जळगाव	ता. जामनेर पहर कसबे येथे येथे दलीत वस्तीत जोड रस्ता बांधकाम करणे	१०.००	५.००
१३८५	जळगाव	ता. जामनेर तोंडापूर येथे दलीत वस्तीमध्ये रस्ता /गटारचे बांधकाम करणे	७.५०	३.७५
१३८६	जळगाव	ता. जामनेर पळसखेडा प्र नं येथे दलित पोहच रस्ता करणे	१०.००	५.००
१३८७	जळगाव	नेरी बु येथे दलीत वस्तीत पिण्याची बसकी टाकी बांधकाम करणे	१०.००	५.००
१३८८	जळगाव	शहापूर येथे दलीत वस्तीत रस्ता/गटार बांधकाम करणे	१०.००	५.००
१३८९	जळगाव	ता. जामनेर मोहाडी येथे दलित वस्तीत रस्ता बांधकाम करणे	७.५०	३.७५
१३९०	जळगाव	ता. जामनेर बेटावद बु येथे दलित वस्तीत रस्ता बांधकाम करणे	१०.००	५.००
१३९१	जळगाव	ता. जामनेर मेणगांव येथे दलित वस्तीत रस्ता बांधकाम करणे	७.५०	३.७५
१३९२	जळगाव	ता. जामनेर नांद्राहवेली येथे दलित वस्तीत रस्त्याचे बांधकाम करणे	७.५०	३.७५
१३९३	जळगाव	वराड सिंग, ता. भुसावळ येथील मागासवर्गीय वस्तीला जोडणारा रस्ता डांबरीकरण करणे	१५.००	७.५०
१३९४	जळगाव	कु-हा, ता. भुसावळ येथील मागासवर्गीय वस्तीत डांबरीकरण करणे	१५.००	७.५०
१३९५	जळगाव	सुसरी, ता. भुसावळ येथील बेघर वस्तीवडील रस्ता डांबरीकरण करणे	१५.००	७.५०
१३९६	जळगाव	आचेगाव, ता. भुसावळ येथील मागासवर्गीय वस्तीत शौचालय बांधणे	१०.००	५.००
१३९७	जळगाव	काहुरखेडा, ता. भुसावळ येथील मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे	१५.००	७.५०
१३९८	जळगाव	दर्गापूर, ता. भुसावळ येथील मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे	१५.००	७.५०
१३९९	जळगाव	खडका, ता. भुसावळ येथील मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे	१५.००	७.५०
१४००	जळगाव	भालोद ता. यावल-इंदिरा नगर अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये ट्रिमिक्स काँक्रीटीकरण व गटार बांधकाम करणे	१५.००	७.५०
१४०१	जळगाव	पाडळसे ता. यावल - वार्ड क्र. ५ मध्ये गटार बांधकाम करणे	८.००	४.००
१४०२	जळगाव	चिनावल ता. रावेर - अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करणे	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१४०३	जळगाव	मुंजलवाडी ता. रावेर - अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये ट्रिमिक्स कॉन्क्रीटकरण करणे	७.००	३.५०
१४०४	जळगाव	कुंभारखेडा ता. रावेर - अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये ट्रिमिक्स कॉन्क्रीटकरण करणे	५.००	२.५०
१४०५	जळगाव	खिरोदा प्र. यावल ता. रावेर - अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये ट्रिमिक्स कॉन्क्रीटकरण करणे	५.००	२.५०
१४०६	जळगाव	निभोरा बु. ता. रावेर - अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये ट्रिमिक्स कॉन्क्रीटकरण करणे	५.००	२.५०
१४०७	जळगाव	निभोरा बु. ता. रावेर - अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये ट्रिमिक्स कॉन्क्रीटकरण करणे	५.००	२.५०
१४०८	जळगाव	डों. कलोरा ता. यावल - अनुसूचित जाती जमाती ट्रिमिक्स कॉन्क्रीटकरण व गटार बांधकाम करणे	५.००	२.५०
१४०९	जळगाव	थेरोळा ता. रावेर - अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये ट्रिमिक्स कॉन्क्रीटकरण	५.००	२.५०
१४१०	जळगाव	न्हावी प. यावल ता. यावल - अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये ट्रिमिक्स कॉन्क्रीटकरण	५.००	२.५०
१४११	जळगाव	निभोरा सीम ता. रावेर - अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये ट्रिमिक्स कॉन्क्रीटकरण	५.००	२.५०
१४१२	जळगाव	सांगवी बु. ता. यावल - अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे	१०.००	५.००
१४१३	जळगाव	बामणोद ता. यावल- अनुसूचित जाती जमाती वस्तीलगत मोठ्या गटार चे बांधकाम करणे	१०.००	५.००
१४१४	जळगाव	प्रभाग क्र. ०४ अंतर्गत बालाजी मंदिराच्या मागे २० स्टिस नविन सार्वजनिक सडकी बांधणे.	२३.००	११.५०
१४१५	जळगाव	प्रभाग क्र. १० अंतर्गत गट नं. १७६ पिंप्राळ शिवार येथे नाल्यावर पूल बांधणे.	२५.००	१२.५०
१४१६	जळगाव	प्रभाग क्र. ०४ शनिपेठ गुरुनानक नगर येथे सार्वजनिक शौचखल्य बांधणे.	२३.००	११.५०
१४१७	जळगाव	प्रभाग क्र. ०४ विविध ठिकाणी ९ मिटर उंचीचे एलईडी पोल उभारणे.	१२.००	६.००
१४१८	जळगाव	प्रभाग क्र. ३ विविध ठिकाणी ९ मिटर उंचीचे एलईडी पोल उभारणे .	२०.००	१०.००
१४१९	नाशिक	सामनगाव येथे दलित वस्ती अंतर्गत वार्ड क्र.३ मध्ये अंतर्गत सिमेंट रस्ते करणे	३०.००	१५.००
१४२०	नाशिक	पळसे येथे दलित वस्ती अंतर्गत एल.ए.डी पथदिव बसविणे	७.५०	३.७५
१४२१	नाशिक	शिंदे गांव येथे दलित वस्ती अंतर्गत एल.ए.डी. पथदिव बसविणे	७.५०	३.७५
१४२२	नाशिक	मोहगाव येथे दलित वस्ती अंतर्गत एल.ए.डी. पथदिव बसविणे	७.५०	३.७५
१४२३	नाशिक	बाभळेश्वर येथे दलित वस्ती अंतर्गत एल.ए.डी. पथदिव बसविणे	७.५०	३.७५
१४२४	नाशिक	शिंदे गांव येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ते करणे	१५.००	७.५०
१४२५	नाशिक	लहवित येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ते करणे	१०.००	५.००
१४२६	नाशिक	पळसे येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ते करणे	१५.००	७.५०
१४२७	नाशिक	पिंपळद येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ते बांधणे	१०.००	५.००
१४२८	नाशिक	दुडगाव येथे दलित वस्ती अंतर्गत सभामंडप बांधणे	१०.००	५.००
१४२९	नाशिक	जातेगाव येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ते बांधणे	१०.००	५.००
१४३०	नाशिक	सायाळे, ता.सिन्नर, दलितवस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे	७.५०	३.७५
१४३१	नाशिक	चास, ता.सिन्नर, दलितवस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे	७.५०	३.७५
१४३२	नाशिक	कासारवाडी, ता.सिन्नर, दलितवस्तीस संक्षरक भीत बांधकाम करणे	५.००	२.५०
१४३३	नाशिक	धामणी, दलितवस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे	७.५०	३.७५
१४३४	नाशिक	कहांडळवाडी, ता.सिन्नर दलितवस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे	७.५०	३.७५
१४३५	नाशिक	मानोरी,ता. सिन्नर दलितवस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकाम करणे	७.५०	३.७५
१४३६	नाशिक	ईदोरे, ता. इगतपुरी दलित वस्तीसाठी हातपंप बसवणे	५.००	२.५०
१४३७	नाशिक	अडसरे बु., ता. इगतपुरी सामाजिक सभागृह बांधकाम करणे	७.५०	३.७५
१४३८	नाशिक	मोहू, ता.सिन्नर, सामाजिक सभागृह बांधकाम करणे	७.५०	३.७५
१४३९	नाशिक	टाकेद बु., ता. इगतपुरी सामाजिक सभागृह बांधकाम करणे	७.५०	३.७५
१४४०	नाशिक	मलढोण, ता. सिन्नर सामाजिक सभागृह बांधकाम करणे	७.५०	३.७५
१४४१	नाशिक	खडकेद, ता. इगतपुरी सामाजिक सभागृह बांधकाम करणे	७.५०	३.७५
१४४२	नाशिक	देशवंडी, ता.सिन्नर सामाजिक सभागृह बांधकाम करणे	७.५०	३.७५
१४४३	नाशिक	जायगाव, ता. सिन्नर समाजमंदिर बांधकाम करणे	७.५०	३.७५
१४४४	नाशिक	मौजे कळवाडी ता. मालेगाव जि. नाशिक येथे भुमिगत गटार	५.००	२.५०
१४४५	नाशिक	मौजे कळवाडी ता. मालेगाव जि. नाशिक येथे हायमास्ट बसविणे	५.००	२.५०
१४४६	नाशिक	मौजे कळवाडी ता. मालेगाव जि. नाशिक रोहीदास वस्ती कॉन्क्रीटकरण करणे	५.००	२.५०
१४४७	नाशिक	निफाड तालुक्यातीलनिमगाव वाकडा ता. निफाड येथील दलित वस्तीमधील रस्ता कॉन्क्रीटकरण व अनुषंगिक गटार करणे	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१४४८	नाशिक	निफाड तालुक्यातील खडकमाळेगांव ता. निफाड येथील दलित वस्तीमधील रस्ता कॅंक्रिटीकरण व अनुषंगिक गटार करणे	१०.००	५.००
१४४९	नाशिक	निफाड तालुक्यातील कोटमगाव ता. निफाड येथील दलित वस्तीमधील रस्ता कॅंक्रिटीकरण व अनुषंगिक गटार करणे	१०.००	५.००
१४५०	नाशिक	पाटोदा, ता. येवला येथील दलित वस्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमान व रस्ता कॅंक्रिटीकरण व अनुषंगिक गटार करणे	१५.००	७.५०
१४५१	नाशिक	धामणगाव, ता. येवला येथील दलित वस्तीमध्ये रस्ता कॅंक्रिटीकरण व अनुषंगिक गटार करणे	१०.००	५.००
१४५२	नाशिक	अंदरसूल, ता. येवला येथील मातंग वस्तीमध्ये रस्ता कॅंक्रिटीकरण व अनुषंगिक गटार करणे	१०.००	५.००
१४५३	नाशिक	खिडीसाठे, ता. येवला येथील दलित वस्तीमध्ये रस्ता कॅंक्रिटीकरण व अनुषंगिक गटार करणे	५.००	२.५०
१४५४	नाशिक	मुखेड, ता. येवला येथील दलित वस्तीमध्ये रस्ता कॅंक्रिटीकरण व अनुषंगिक गटार करणे	१०.००	५.००
१४५५	नाशिक	चिचोडी बु., ता. येवला येथील दलित वस्तीमध्ये स्मशानभूमी सुविधा करणे	१०.००	५.००
१४५६	नाशिक	मुमदापूर ता. येवला येथील दलित वस्तीमध्ये रस्ता कॅंक्रिटीकरण व अनुषंगिक गटार करणे	१०.००	५.००
१४५७	नाशिक	इगतपूरी ता. इगतपूरी येथील बौध्द विहारस सौख्य भित बांधणे	५.००	२.५०
१४५८	नाशिक	टाकेघोटी ता. इगतपूरी येथील बौध्द विहारस पेव्हार बसविणे	३.००	१.५०
१४५९	नाशिक	वेळे ता. त्र्यंबकेश्वर येथील दलित वस्तीमध्ये सभामंडप बांधणे	४.००	२.००
१४६०	नाशिक	धारणगाव ता. निफाड दलित वस्तीमध्ये सभामंडप बांधणे	५.००	२.५०
१४६१	नाशिक	ठाणगाव ता. येवला दलित वस्तीमध्ये सभागृह/सभामंडप बांधकाम	५.००	२.५०
१४६२	नाशिक	ता. दिंडोरी देवठाण येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४६३	नाशिक	ता. दिंडोरी पिंपळपाडा येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४६४	नाशिक	ता. दिंडोरी अहिवंतवाडी येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४६५	नाशिक	ता. दिंडोरी अंबानेर येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४६६	नाशिक	ता. दिंडोरी पिंप्री आंचला येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४६७	नाशिक	ता. इगतपूरी म्हसुली येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४६८	नाशिक	ता. इगतपूरी शेवगेडांग येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४६९	नाशिक	ता. इगतपूरी शिरसाळे येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४७०	नाशिक	ता. इगतपूरी मोडाळे येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४७१	नाशिक	ता. इगतपूरी कुशेगाव येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४७२	नाशिक	ता. इगतपूरी वाल्विहीर येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४७३	नाशिक	ता. इगतपूरी मुरंबी येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४७४	नाशिक	ता. इगतपूरी कावनई येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४७५	नाशिक	ता. इगतपूरी खंबाळे येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४७६	नाशिक	ता. इगतपूरी माणिकखांब येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४७७	नाशिक	ता. इगतपूरी मुंडेगाव येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४७८	नाशिक	ता. इगतपूरी टाकेघोटी येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४७९	नाशिक	ता. इगतपूरी कहीळे येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४८०	नाशिक	ता. इगतपूरी मुकणे येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४८१	नाशिक	ता. इगतपूरी पाडळी येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४८२	नाशिक	ता. इगतपूरी साकुर येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४८३	नाशिक	ता. इगतपूरी नांदुरवेदय येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४८४	नाशिक	ता. इगतपूरी गोदे येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४८५	नाशिक	ता. इगतपूरी वाडीवरे येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४८६	नाशिक	ता. इगतपूरी मुंडेगाव येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४८७	नाशिक	ता. इगतपूरी तलोशि येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४८८	नाशिक	ता. इगतपूरी सांजेगाव येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४८९	नाशिक	ता. इगतपूरी नांदगावसदो येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४९०	नाशिक	ता. इगतपूरी उभाडे येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४९१	नाशिक	ता. इगतपूरी उंबरकोन येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४९२	नाशिक	ता. इगतपूरी देवळा येथे हायमास्ट लाईट बसविणे	२.९९	१.५०
१४९३	नाशिक	भाक्षी ता. बागलाण, जि. नाशिक वस्तीअंतर्गत रस्ता व विद्युतीकरण करणे	१०.००	५.००
१४९४	नाशिक	अंबासन ता. बागलाण, जि. नाशिक वस्तीअंतर्गत रस्ता व विद्युतीकरण करणे	१०.००	५.००
१४९५	नाशिक	चौघाणे ता. बागलाण, जि. नाशिक वस्तीअंतर्गत रस्ता व विद्युतीकरण करणे	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१४९६	नाशिक	ता. बागलाण, अजमेर सौदाणे अंतर्गत कोंक्रीटीकरण करणे	१०.००	५.००
१४९७	नाशिक	ता. बागलाण, तिळवण वस्ती अंतर्गत पथदिवे बसविणे	१०.००	५.००
१४९८	नाशिक	तिसगांव ता. दिंडोरी, येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काक्रीटीकरण करणे.	१५.००	७.५०
१४९९	नाशिक	तिसगांव ता. दिंडोरी, येथे दलित वस्ती मध्ये सभामंडप बांधकाम करणे.	२०.००	१०.००
१५००	नाशिक	हस्तेदुमाला ता. दिंडोरी येथील दलित वस्तीकडून गावाकडे जाणारा रस्ता काक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
१५०१	नाशिक	हस्तेदुमाला ता. दिंडोरी येथे स्मशानभूमी बैठकव्यवस्था बनविणे.	१०.००	५.००
१५०२	नाशिक	जोपुळ ता. दिंडोरी येथे बहुउद्देशिय इमारत बांधकाम करणे.	२०.००	१०.००
१५०३	नाशिक	ओझरखेड, ता. दिंडोरी येथे अंत्यविधीशेड बांधणे.	१५.००	७.५०
१५०४	नाशिक	ओझरखेड, ता. दिंडोरी येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता काक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
१५०५	नाशिक	मौजे नगरसुल, ता. येवला, जि. नाशिक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीमध्ये शुशोभिकरण करणे.	३.००	१.५०
१५०६	नाशिक	येवला नगरपालिका हद्दीतील दलित वस्तीमध्ये अनुषंगीक कामे करणे.	२५.००	१२.५०
१५०७	नाशिक	येवला, जि. नाशिक मननाड रस्त्यावर मुक्तभूमीकडे जाणाऱ्या कमान दुरुस्ती करणे.	३.००	१.५०
१५०८	नाशिक	मौजे नगरसुल ता. येवला, जि. नाशिक येथे अण्णाभाऊ साठे नगर येथे स्टीट लाईन बसविणे.	३.००	१.५०
१५०९	नाशिक	मौजे भारम, ता. येवला, जि. नाशिक येथे दलित वस्तीमध्ये रस्ता काक्रीटीकरण करणे.	३.००	१.५०
१५१०	नाशिक	मौजे अंदरसुल, ता. येवला, जि. नाशिक येथे दलित वस्तीमध्ये पेव्हरब्लॉक करणे.	१०.००	५.००
१५११	नाशिक	मौजे राजापूर, ता. येवला, जि. नाशिक येथे दलित वस्तीमध्ये पेव्हरब्लॉक करणे.	१०.००	५.००
१५१२	नाशिक	मौजे नगरसुल, ता. येवला, जि. नाशिक येथे दलित वस्तीमध्ये कमान बसविणे.	३.००	१.५०
१५१३	नाशिक	मौजे भारम, ता. येवला, जि. नाशिक येथे दलित वस्तीमध्ये हॉयमस्ट बसविणे.	३.००	१.५०
१५१४	नाशिक	मौजे मुखेड, ता. येवला, जि. नाशिक येथे दलित वस्तीमध्ये शुशोभिकरण करणे.	३.००	१.५०
१५१५	नाशिक	मौजे पन्हाळा, ता. चांदवल, जि. नाशिक येथे दलित वस्तीमध्ये सभागृह बांधणे.	१०.००	५.००
१५१६	नाशिक	मौजे पिपळखुटे ३ रे, ता. येवला, जि. नाशिक येथे दलित वस्तीमध्ये पेव्हरब्लॉक करणे.	५.००	२.५०
१५१७	नाशिक	मौजे साबरवाडी, ता. येवला, जि. नाशिक येथे दलित वस्तीमध्ये पेव्हरब्लॉक करणे.	५.००	२.५०
१५१८	नाशिक	मौजे जउळके, ता. येवला, जि. नाशिक येथे दलित वस्तीमध्ये रस्ता काक्रीटीकरण करणे.	३.००	१.५०
१५१९	नाशिक	खुंटे येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५२०	नाशिक	श्रीरामपूर येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५२१	नाशिक	पिपळगांव येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५२२	नाशिक	दहिवड येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५२३	नाशिक	खडकतळे येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५२४	नाशिक	मटाणे येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५२५	नाशिक	वरवंडी येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५२६	नाशिक	भऊर येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५२७	नाशिक	खर्डे येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५२८	नाशिक	वाजगांवा येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५२९	नाशिक	कानपूर येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५३०	नाशिक	काचणे येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५३१	नाशिक	सरस्वतीवाडी येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५३२	नाशिक	माळवाडी येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५३३	नाशिक	विठेवाडी येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५३४	नाशिक	सावकी येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५३५	नाशिक	खालप येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५३६	नाशिक	वासोळ येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५३७	नाशिक	रणदेवपाडा येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५३८	नाशिक	निंबोळा येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५३९	नाशिक	डोंगरगांव येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५४०	नाशिक	मेरी येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५४१	नाशिक	रामेश्वर येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५४२	नाशिक	कापशी येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५४३	नाशिक	सुभाषनगर येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५४४	नाशिक	खामखेडा येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०
१५४५	नाशिक	महालपाटणे येथे दलितवस्तीत सौरपथ दिप बसविणे.	२.९९	१.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१५४६	नाशिक	सावकी येथे व्यायाम शाळापासून अनिल यशवंत यांच्या घरापर्यंत कॉक्रीटीकरण करणे.ता.देवळा	७.००	३.५०
१५४७	नाशिक	खामखेडा येथे भुमीगत गटरार करणे.ता.देवळा	७.००	३.५०
१५४८	नाशिक	रणयादेव येथे भुमीगत गटरार करणे.ता.देवळा	७.००	३.५०
१५४९	नाशिक	प्र.क्र.१५ अंतर्गत गिताई झोपडपट्टी, रामदास स्वामी मंदिरासमोर टाकळी रोड, नाशिक येथे संरक्षक भितीचे बांधकाम करणे	१५.००	७.५०
१५५०	नाशिक	प्र.क्र.१५ अंतर्गत गिताई झोपडपट्टी, रामदास स्वामी मंदिरासमोर टाकळी रोड, नाशिक येथे कॉक्रीटीकरण व बांधकाम करणे	३०.००	१५.००
१५५१	नाशिक	प्र.क्र.७ अंतर्गत मल्हारखाण झोपडपट्टी येथे कॉक्रीटीकरण व बांधकाम करणे	२५.००	१२.५०
१५५२	नाशिक	प्र.क्र.१३ अंतर्गत आंबेडकर वसाहत येथे नुतनीकरण बांधकाम करणे	३०.००	१५.००
१५५३	अहमदनगर	अहमदनगर पालिका, वॉर्ड क्र. ८ अंतर्गत महादेवनगर ते मेन लाईन पर्यंत ३०० एमएम व ४५० एमएम व्यासाची पाईप गटार करणे, सांडपाणी व्यवस्था करणे.	१३.००	६.५०
१५५४	अहमदनगर	अहमदनगर पालिका, वॉर्ड क्र. ८ अंतर्गत भावनाश्री सोसायटी अंतर्गत ३०० एमएम व्यासाची पाईप गटार करणे, सांडपाणी व्यवस्था करणे.	७.००	३.५०
१५५५	अहमदनगर	अहमदनगर पालिका, वॉर्ड क्र. ९ अंतर्गत लोणार गल्ली व बागडपट्टी येथील मोकळ्या जागेचे संरक्षण भित बांधणे व सुशोभिकरण करणे.	१०.००	५.००
१५५६	अहमदनगर	अहमदनगर पालिका, वॉर्ड क्र. ९ अंतर्गत मोची गल्ली रस्ते सिमेंट कॉक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
१५५७	अहमदनगर	अहमदनगर पालिका, वॉर्ड क्र. १० अंतर्गत लाल टाकी रस्ते सिमेंट कॉक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
१५५८	अहमदनगर	अहमदनगर पालिका, वॉर्ड क्र. १० अंतर्गत जग्गी ऑटोमोबाईल ते जलाल शहा पर्यंतचे रस्ते सिमेंट कॉक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
१५५९	अहमदनगर	अहमदनगर पालिका, वॉर्ड क्र. ८ अंतर्गत नगर कल्याण रोड येथील सर्व्हे नं. २३६/२, २३६/२/१, अंतर्गत ३०० एमएम व्यासाची पाईप गटार करणे व रस्ते कॉक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
१५६०	अहमदनगर	अहमदनगर पालिका, वॉर्ड क्र. १७ अंतर्गत मिसाळ गल्ली ते माळे गल्ली ४५० एमएम व्यासाची पाईप गटार करणे व रस्ते कॉक्रीटीकरण करणे.	२०.००	१०.००
१५६१	अहमदनगर	अहमदनगर पालिका, वॉर्ड क्र. ८ अंतर्गत विणकर सोसायटी परीसरामध्ये ४५० एमएम व्यासाची ड्रेनेज लाईन टाकणे.	१०.००	५.००
१५६२	अहमदनगर	अहमदनगर पालिका, वॉर्ड क्र. ८ अंतर्गत बालाजी सोसायटी परीसरामध्ये रस्ते कॉक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
१५६३	अहमदनगर	अहमदनगर पालिका, वॉर्ड क्र. ९ पंजाब कॉलनी अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
१५६४	अहमदनगर	मुठेवडगाव ता.श्रीरामपूर गावठाण येथील रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५६५	अहमदनगर	दत्तनगर बेथेल चर्च परिसर अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५६६	अहमदनगर	हरेगाव महाजनवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण करणे	२.९९	१.५०
१५६७	अहमदनगर	माळेवाडी मातंगवस्ती अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५६८	अहमदनगर	वडाळा महादेव राजवाडा अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५६९	अहमदनगर	घुमनदेव भैरवनाथ गावठाण अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५७०	अहमदनगर	दिधी गावठाण अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५७१	अहमदनगर	ब्राम्हणगाव वेताळ हरीजन वस्ती अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५७२	अहमदनगर	भैरवनाथनगर कदम वस्ती अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५७३	अहमदनगर	माळवाडगाव खडकवस्ती अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५७४	अहमदनगर	भामठाण इंदिरानगर अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५७५	अहमदनगर	बेलापूर अमोलिक वस्ती अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५७६	अहमदनगर	जाफ्राबाद हरीजन वस्ती अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५७७	अहमदनगर	मातापूर गायकवाड वस्ती अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५७८	अहमदनगर	सराला आंबेडकरनगर अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५७९	अहमदनगर	निपाणी वडगाव अहिल्यानगर अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५८०	अहमदनगर	रामपूर शिंदे वस्ती अंतर्गत रस्ता कॉक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५८१	अहमदनगर	सुगाव बु. ता. अकोले दलित वस्ती सिध्दार्थ नगर मध्ये रस्ता कॉक्रीटीकरण करणे	५.००	२.५०
१५८२	अहमदनगर	सुगाव बु. ता. अकोले दलित वस्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये रस्ता कॉक्रीटीकरण करणे	५.००	२.५०
१५८३	अहमदनगर	नाना मस्जिद ते नेता सुभाष चौक पर्यंत १२०० एम.एम. बंद पाईप गटर करणे	५.००	२.५०
१५८४	अहमदनगर	सुगाव बुद्रुक ता. अकोले रस्ता कॉक्रीटीकरण करणे	४.००	२.००
१५८५	अहमदनगर	म्हाळुंगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधणे	१५.००	७.५०
१५८६	अहमदनगर	पिपळगाव खांड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधणे	१५.००	७.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१५८७	अहमदनगर	आंबड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधणे	१५.००	७.५०
१५८८	अहमदनगर	सुगांव खुद्र येथे दलित वस्तीत रस्ता डांबरीकरण करणे	२०.००	१०.००
१५८९	अहमदनगर	सातेवाडी येथे खवटीवाडी रस्ता कोंक्रीटकरण करणे.	२०.००	१०.००
१५९०	अहमदनगर	आंबीदुमाला, ता. संगमनेर येथील दलितवस्तीत विद्युतीकरण करणे	१०.००	५.००
१५९१	अहमदनगर	अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामधील ग्रामपंचायत हद्दीतील मौजे मांडव येथे गावठाण दलित वस्तीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.	३०.००	१५.००
१५९२	अहमदनगर	अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामधील ग्रामपंचायत हद्दीतील मौजे मांडव येथे दलित वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
१५९३	अहमदनगर	अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामधील ग्रामपंचायत हद्दीतील मौजे मांडव येथे नगर रोड येथील दलित वस्तीत पेव्हिंग ब्लॉक बसविणे	१५.००	७.५०
१५९४	अहमदनगर	अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील मौजे मांडव येथे दलित वस्तीत पथदिवे बसविणे.	५.००	२.५०
१५९५	अहमदनगर	अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामधील ग्रामपंचायत हद्दीतील मौजे मांडव येथे गावठाण दलित वस्तीत सामाजिक सभागृह बसविणे.	१०.००	५.००
१५९६	अहमदनगर	अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामधील ग्रामपंचायत हद्दीतील मौजे दरेवाडी येथील हरीमाळ अंतर्गत रस्ता कोंक्रीटकरण करणे.	२०.००	१०.००
१५९७	अहमदनगर	अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यामधील ग्रामपंचायत हद्दीतील मौजे दरेवाडी येथील हरीमाळ मातंग वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे.	१०.००	५.००
१५९८	अहमदनगर	ग्रा.पं. मुठेवडगांव, ता. श्रीरामपुर येथील गावठाण वस्ती अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१५९९	अहमदनगर	ग्रा.पं. मुठेवडगांव, ता. श्रीरामपुर येथील भवाळ वस्ती अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१६००	अहमदनगर	ग्रा.पं. मुठेवडगांव, ता. श्रीरामपुर येथील वडाळा रोड वस्ती अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१६०१	अहमदनगर	ग्रा.पं. दत्तनगर, ता. श्रीरामपुर येथील बेथेल चर्च परिसर अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१६०२	अहमदनगर	ग्रा.पं. दत्तनगर, ता. श्रीरामपुर येथील रेणुकानगर वस्ती अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१६०३	अहमदनगर	ग्रा.पं. दत्तनगर, ता. श्रीरामपुर येथील साईनगर वस्ती अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१६०४	अहमदनगर	ग्रा.पं. दत्तनगर, ता. श्रीरामपुर येथील राजर्षी शाहू नगर अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१६०५	अहमदनगर	ग्रा.पं. हरेगांव, ता. श्रीरामपुर येथील महाजनवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण करणे.	२.९९	१.५०
१६०६	अहमदनगर	ग्रा.पं. हरेगांव, ता. श्रीरामपुर येथील कृष्णावाडी अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे)	२.९९	१.५०
१६०७	अहमदनगर	ग्रा.पं. हरेगांव, ता. श्रीरामपुर येथील एल्लोकवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण करणे.	२.९९	१.५०
१६०८	अहमदनगर	ग्रा.पं. हरेगांव, ता. श्रीरामपुर येथील एकवाडी अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे).	२.९९	१.५०
१६०९	अहमदनगर	ग्रा.पं. हरेगांव, ता. श्रीरामपुर येथील सातवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण करणे.	२.९९	१.५०
१६१०	अहमदनगर	ग्रा.पं. माळेवाडी, ता. श्रीरामपुर येथील मातंगवस्ती अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे).	२.९९	१.५०
१६११	अहमदनगर	ग्रा.पं. माळेवाडी, ता. श्रीरामपुर येथील महारवाडा अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे).	२.९९	१.५०
१६१२	अहमदनगर	ग्रा.पं. माळेवाडी, ता. श्रीरामपुर येथील शिवपुरी अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे).	२.९९	१.५०
१६१३	अहमदनगर	ग्रा.पं. माळेवाडी, ता. श्रीरामपुर येथील काळेश्वर लिफ्ट अंतर्गत रस्ता खडीकरण करणे.	२.९९	१.५०
१६१४	अहमदनगर	ग्रा.पं. वडाळा महोदव, ता. श्रीरामपुर येथील राजवाडा अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे).	२.९९	१.५०
१६१५	अहमदनगर	ग्रा.पं. वडाळा महोदव, ता. श्रीरामपुर येथील इंदिरानगर अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे).	२.९९	१.५०
१६१६	अहमदनगर	ग्रा.पं. वडाळा महोदव, ता. श्रीरामपुर येथील ससे वस्ती अंतर्गत रस्ता खडीकरण करणे.	२.९९	१.५०
१६१७	अहमदनगर	ग्रा.पं. घुमनदेव ता.श्रीरामपुर येथील भैरवनाथ गावठाण अंतर्गत रस्ता कोंक्रीट ब्लॉक (पेव्हिंग करणे).	२.९९	१.५०
१६१८	अहमदनगर	पाथडी नगर परीषद अंतर्गत पगारे वस्ती अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे	३०.००	१५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१६१९	अहमदनगर	पाथर्डी नगर परीषद अंतर्गत पगारे वस्ती येथे पथदिवे बसविणे	१९.००	९.५०
१६२०	अहमदनगर	पाथर्डी नगर परीषद अंतर्गत घामणगांव रोड पगारे वस्ती येथे पुल बांधणे	२१.००	१०.५०
१६२१	अहमदनगर	पाथर्डी नगर परीषद अंतर्गत शंकरनगर अंतर्गत रस्ते कॉक्रीट / पेव्हिंग ब्लॉक बसविणे	३५.००	१७.५०
१६२२	अहमदनगर	सुरेगाव, जि. अहमदनगर सामाजिक सभागृह	२५.००	१२.५०
१६२३	अहमदनगर	वारी, जि. अहमदनगर सामाजिक सभागृह	२५.००	१२.५०
१६२४	अहमदनगर	कोकमठाण, जि. अहमदनगर सामाजिक सभागृह	२५.००	१२.५०
१६२५	अहमदनगर	शिगणापूर, जि. अहमदनगर सामाजिक सभागृह	२५.००	१२.५०
१६२६	अहमदनगर	बुकपिंपळगाव - येथे समाज मंदिर बांधणे.	१०.००	५.००
१६२७	अहमदनगर	चिचंबंद - दलित वस्ती ते स्मशानभूमी रस्ता करणे.	२०.००	१०.००
१६२८	अहमदनगर	अंतरवाली - तिरमली वस्ती ( शिवरस्ता ) करणे.	४०.००	२०.००
१६२९	अहमदनगर	रस्तापूर - मातंग समाज मंदिर बांधणे.	५.००	२.५०
१६३०	अहमदनगर	म्हाळसपिंपळगाव - मातंग समाज मंदिर बांधणे.	५.००	२.५०
१६३१	अहमदनगर	कुकाणा - दलित वस्ती ( फासेनगर ) समाज मंदिर	५.००	२.५०
१६३२	अहमदनगर	देवगाव - दलित वस्ती ( वाल्हेकर वस्ती ) समाज मंदिर बांधणे + पेव्हिंग ब्लॉक बसविणे.	५.००	२.५०
१६३३	अहमदनगर	पानेगाव - शिवनाथ शेंडगे वस्ती मंदिर बांधणे.	५.००	२.५०
१६३४	अहमदनगर	प्रभाग क्र. ४ येथे व्यायामशाळा बांधकाम करणे.	५.००	२.५०
१६३५	अहमदनगर	प्रभाग क्र. ८ येथे समाज केंद्र बांधकाम करणे.	५.००	२.५०
१६३६	अहमदनगर	चांदा शास्त्रीनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे. व समाजमंदिर बांधणे	१५.००	७.५०
१६३७	अहमदनगर	जळके खु.पंडित वस्ती येथे रस्ता करणे	२०.००	१०.००
१६३८	अहमदनगर	राजेगाव दलित वस्ती व पाणी पुरवठा	१०.००	५.००
१६३९	अहमदनगर	देवगाव जेऊर हे. गायकवाड वस्ती येथे रस्ता करणे	२०.००	१०.००
१६४०	अहमदनगर	कुकाणा -मोसले, लोंढे वस्ती येथे रस्ता करणे	२०.००	१०.००
१६४१	अहमदनगर	शिगणे तुकाई-( देवी )दलित वस्ती येथे रस्ता करणे	१०.००	५.००
१६४२	अहमदनगर	वाकडी येथे समाजमंदिर बांधणे	५.००	२.५०
१६४३	अहमदनगर	मौजे बाभुळगाव येथे दलित वस्तीत स्मशानभूमी विकास करणे.ता.राहुरी	५.००	२.५०
१६४४	अहमदनगर	मौजे केंदळ खु. येथे कांबळे वाघमारे वस्ती अंतर्गत रस्ता करणे.ता.राहुरी	५.००	२.५०
१६४५	अहमदनगर	मौजे सडे येथे महादेव वाडी दलित वस्तीत अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.ता.राहुरी	५.००	२.५०
१६४६	अहमदनगर	मौजे चिचविहीरे येथे बिलीव्हर्स चर्च समोर ग्रामपंचायत जागेत पेव्हिंग ब्लॉक बसविणे.ता.राहुरी	५.००	२.५०
१६४७	अहमदनगर	मौजे केंदळ बु. येथे भाऊसाहेब बर्डे घर ते रावसाहेब रावडे घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.ता.राहुरी	५.००	२.५०
१६४८	अहमदनगर	मौजे कोळेवाडी दलितवस्ती अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.ता.राहुरी	५.००	२.५०
१६४९	अहमदनगर	मौजे ताराबाद येथे दलित वस्ती चर्च समोर सभामंडप बांधकाम करणे.ता.राहुरी	५.००	२.५०
१६५०	अहमदनगर	मौजे राहुरी खु. येथे ग्रामपंचायत कार्यालय ते मातंग वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण करणे.ता.राहुरी	७.००	३.५०
१६५१	अहमदनगर	मौजे जेऊर येथे दलित वस्ती स्मशानभूमी वॉल कंपाऊंड बांधणे.ता.नगर	८.००	४.००
१६५२	अहमदनगर	मौजे वडारवाडी येथे दलित वस्तीत स्मशानभूमी विकास करणे.ता.नगर	१०.००	५.००
१६५३	अहमदनगर	मौजे पोखर्डी येथे दलित वस्तीत स्मशानभूमी विकास करणे.ता.नगर	१०.००	५.००
१६५४	अहमदनगर	मौजे खोसपुरी दलित वस्ती अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.ता.नगर	६.००	३.००
१६५५	अहमदनगर	मौजे करंजी येथे दलित वस्तीत सामाजिक सभागृह बांधणे.ता.पाथर्डी	१०.००	५.००
१६५६	अहमदनगर	मौजे तिसगाव येथे चर्च सोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे.ता.पाथर्डी	७.००	३.५०
१६५७	अहमदनगर	मौजे मिरी येथे दलित वस्तीत वरुडीआई सामाजिक सभागृह बांधणे.ता.पाथर्डी	७.००	३.५०
१६५८	धुळे	मौजे-जुने भामपुर, ता. शिरपुर येथे कॉक्रीट रस्ता करणे.	१०.००	५.००
१६५९	धुळे	मौजे-जुने भामपुर, ता. शिरपुर येथे एलईडी मिनी हायमॉस्ट आणि स्ट्रीट लाईट बसविणे.	१५.००	७.५०
१६६०	धुळे	मौजे-अर्थे खु. ता. शिरपुर येथे श्री.गुलाब गवळे यांचे घर ते दलित वस्ती स्ट्रीट लाईट बसविणे.	१५.००	७.५०
१६६१	धुळे	मौजे-अर्थे खु. ता. शिरपुर येथे बस स्टॅंड ते दलित वस्ती पर्यंत कॉक्रीट करण करणे.	१५.००	७.५०
१६६२	धुळे	मौजे-वाडी. बु. ता. शिरपुर दलित वस्तीत कॉक्रीटीकरण करणे.	१५.००	७.५०
१६६३	धुळे	मौजे कुवे ता. शिरपुर दलित वस्तीत मिनी हायमॉस्ट बसविणे.	१५.००	७.५०
१६६४	धुळे	मौजे-नवे नामपुर ता. शिरपुर येथे बस स्टॅंड ते दलित वस्ती पर्यंत स्ट्रीट लाईट बसविणे व पोल टाकणे.	१५.००	७.५०
१६६५	धुळे	मलांजण ता. साक्री दलित वस्तील पेव्हर ब्लॉक बसविणे	५.००	२.५०





अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१७२०	नंदुरबार	अक्कलपाडा धरणग्रस्त पुनर्वसीत मौजे वसमार ता. साक्री, जि. धुळे येथील दलित वस्तीत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.	१४.९९	७.५०
१७२१	नंदुरबार	अक्कलपाडा धरणग्रस्त पुनर्वसीत मौजे तामसवाडी ता. साक्री, जि. धुळे येथील दलित वस्तीत सामाजिक सभागृह बांधकाम करणे.	१४.९९	७.५०
१७२२	नंदुरबार	अक्कलपाडा धरणग्रस्त पुनर्वसीत मौजे तामसवाडी ता. साक्री, जि. धुळे येथील दलित वस्तीत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.	१४.९९	७.५०
१७२३	नंदुरबार	ता. शहादा गा. नांदरखेडा रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे	१०.००	५.००
१७२४	नंदुरबार	ता. शहादा गा. अनरद रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे	१०.००	५.००
१७२५	नंदुरबार	ब्रहयाणे ता. नंदुरबार रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे	१०.००	५.००
१७२६	नंदुरबार	तलवाडे ता. नंदुरबार पाणीपुरवठा योजना करणे	१०.००	५.००
१७२७	नंदुरबार	पुसनद ता. शहादा समाज मंदीराचे बांधकाम करणे	१५.००	७.५०
१७२८	नंदुरबार	कोपली ता. नंदुरबार रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे	१०.००	५.००
१७२९	नंदुरबार	कौठळ त श ता. शहादा येथे समाज मंदिराचे बांधकाम करणे	१५.००	७.५०
१७३०	नंदुरबार	काथर्दे खु ता. शहादा येथील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे	१०.००	५.००
१७३१	नंदुरबार	कळंब ता. शहादा रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे	१०.००	५.००
१७३२	नंदुरबार	चौपाळे ता. नंदुरबार येथे रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे	१०.००	५.००
१७३३	नांदेड	मौ. महाताळा, ता. हदगाव, जि. नांदेड येथे सी. सी. नाली व रस्ता तयार करणे.	१०.००	५.००
१७३४	नांदेड	मौजे. मरडगा, ता. हदगाव, जि. नांदेड येथे सी. सी. नाली व रस्ता तयार करणे.	१०.००	५.००
१७३५	नांदेड	मौजे. धानोरा (रुई), ता. हदगाव, जि. नांदेड येथे सी. सी. नाली व रस्ता तयार करणे.	१०.००	५.००
१७३६	नांदेड	मौजे. उंचाडा, ता. हदगाव, जि. नांदेड येथे सी. सी. नाली व रस्ता तयार करणे.	१०.००	५.००
१७३७	नांदेड	मौजे. तळणी, ता. हदगाव, जि. नांदेड येथे सी. सी. नाली व रस्ता तयार करणे.	१०.००	५.००
१७३८	नांदेड	मौजे. साप्ती, ता. हदगाव, जि. नांदेड येथे सी. सी. नाली व रस्ता तयार करणे.	१०.००	५.००
१७३९	नांदेड	मौजे. बोरगडी, ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथे सी. सी. नाली व रस्ता तयार करणे.	१०.००	५.००
१७४०	नांदेड	मौजे. धानोरी, ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथे सी. सी. नाली व रस्ता तयार करणे.	१०.००	५.००
१७४१	नांदेड	मौजे. शेलोडा (शिरपली), ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथे सी. सी. नाली व रस्ता तयार करणे.	१०.००	५.००
१७४२	नांदेड	मारसपुरी, ता. कंधार बौध्द वस्तीत सभागृह बांधकाम करणे.	७.००	३.५०
१७४३	नांदेड	उस्माननगर, ता. कंधार दलित वस्तीत सि.सि. रोड करणे.	७.००	३.५०
१७४४	नांदेड	कापसी बु. लोहा दलित वस्तीत सि. सि. रोड करणे.	७.००	३.५०
१७४५	नांदेड	आंडगा, ता. लोहा दलित वस्तीत सि. सि. रोड करणे.	७.००	३.५०
१७४६	नांदेड	धानोरा (कौडा), ता. कंधार दलित वस्तीत सि. सि. रोड करणे.	७.००	३.५०
१७४७	नांदेड	दाताळा, ता. कंधार दलित वस्तीत सि.सि. रोड करणे.	७.००	३.५०
१७४८	नांदेड	रिसनगाव, ता. लोहा, दलित वस्तीत सि.सि. रोड करणे.	७.००	३.५०
१७४९	नांदेड	धावरी, ता. लोहा, दलित वस्तीत सि.सि. रोड करणे.	७.००	३.५०
१७५०	नांदेड	हाडोळी ज. ता. लोहा, दलित वस्तीत सि.सि. रोड करणे.	७.००	३.५०
१७५१	नांदेड	पानशेवडी, ता. कंधार येथे आण्णाभाऊ साठे सभागृह बांधकाम करणे.	७.००	३.५०
१७५२	नांदेड	आलेगाव, ता. कंधार येथे सभागृह बांधकाम करणे.	७.००	३.५०
१७५३	नांदेड	आष्टूर, ता. लोहा, येथे मातंग समाज वस्तीत सभागृह बांधकाम करणे.	७.००	३.५०
१७५४	नांदेड	लेतूर, ता. कंधार, येथे मातंग वस्तीत सभागृह बांधकाम करणे.	७.००	३.५०
१७५५	नांदेड	रहाटी, ता. कंधार, येथे दलित वस्तीत सि.सि. रोड करणे.	७.००	३.५०
१७५६	नांदेड	जैतापूर ता. नांदेड येथील सिध्दार्थनगरमधील पंचशिल ध्वज परिसरात सी.सी.रस्ता तयार करणे	५.००	२.५०
१७५७	नांदेड	जैतापूर ता. नांदेड येथील सिध्दार्थ नगरमध्ये सौर पथ दिवे बसविणे	३.००	१.५०
१७५८	नांदेड	जैतापूर ता. नांदेड येथील अण्णा भाऊ साठे नगरमध्ये नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
१७५९	नांदेड	सुगाव बु. ता. नांदेड अंतर्गत दलित वस्तीमध्ये सी.सी. रस्ता करणे	५.००	२.५०
१७६०	नांदेड	मार्कंड ता. नांदेड अंतर्गत दलित वस्तीमध्ये सी.सी. रस्ता करणे	५.००	२.५०
१७६१	नांदेड	तामसा ता. हदगाव येथील वार्ड क्र. १ मध्ये दलीत वस्तीत सी.सी.रोड बांधणे	५.००	२.५०
१७६२	नांदेड	ग्रा.पं. खुरगाव ता.जि. नांदेड अंतर्गत अनु.जाती वस्तीमध्ये सी.सी.रस्ता करणे.	२०.००	१०.००
१७६३	नांदेड	ग्रा.पं. खुरगाव ता.जि. नांदेड अंतर्गत अनु.जाती वस्तीमध्ये सी.सी.नाली बांधकाम करणे.	२०.००	१०.००
१७६४	नांदेड	टाकळी (त.मा.) ता.नायगांव दलित वस्ती अंतर्गत सी.सी. रस्ता व नाली बांधकाम करणे.	१५.००	७.५०
१७६५	नांदेड	टाकळी (त.मा.) ता.नायगांव बौध्द वस्तीमध्ये सभागृह बांधकाम करणे.	७.००	३.५०
१७६६	नांदेड	टाकळी (त.मा.) ता.नायगांव दलित वस्ती अंतर्गत मातंग वस्ती सभागृह बांधकाम करणे.	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१७६७	नांदेड	टाकळी (त.मा.) ता.नायगांव दलित वस्ती व बौध्द वस्तीमध्ये विद्युतीकरण करणे.	१०.००	५.००
१७६८	नांदेड	मांजरम ता.नायगांव दलित वस्ती अंतर्गत सी.सी. रस्ता व नाली बांधकाम करणे.	१५.००	७.५०
१७६९	नांदेड	मांजरम ता.नायगांव बौध्द वस्तीमध्ये सभागृह बांधकाम करणे.	७.००	३.५०
१७७०	नांदेड	मांजरम ता.नायगांव मातंग वस्ती मध्ये सभागृह बांधकाम करणे.	१०.००	५.००
१७७१	नांदेड	मांजरम ता.नायगांव दलित वस्ती व बौध्द वस्ती मध्ये विद्युतीकरण करणे.	१०.००	५.००
१७७२	नांदेड	पिंपळगाव ता.नायगांव दलित वस्ती अंतर्गत सभागृहाचे बांधकाम करणे.	७.००	३.५०
१७७३	नांदेड	पिंपळगाव ता.नायगांव दलित वस्ती अंतर्गत हरिश्चंद्र जोगदंड ते विमलबाई खरटमोड यांच्या घरापर्यंत सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे.	२.९९	१.५०
१७७४	नांदेड	पिंपळगाव ता.नायगांव दलित वस्ती अंतर्गत निर्मलाबाई साबणे ते गोविंद मदने यांच्या घरापर्यंत सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे.	२.९९	१.५०
१७७५	नांदेड	पिंपळगाव ता.नायगांव दलित वस्ती अंतर्गत रावसाहेब मदने ते साईनाथ कदम यांच्या घरापर्यंत सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे.	२.९९	१.५०
१७७६	नांदेड	पिंपळगाव ता.नायगांव दलित वस्ती अंतर्गत गीता कदम ते बालाजी साबणे यांच्या घरापर्यंत सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे.	२.९९	१.५०
१७७७	नांदेड	अण्णाभाऊ साठे नगर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, मौ.निवघा (बा) ता.हदगाव, जि. नांदेड	१५.००	७.५०
१७७८	नांदेड	डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, मौ. निवघा (बा) ता. हदगाव जि. नांदेड	१५.००	७.५०
१७७९	नांदेड	मौ. निवघा (बा) दलित वस्ती वार्ड नं.२ मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे. मौ. निवळा, ता. हदगाव, जि. नांदेड	१५.००	७.५०
१७८०	नांदेड	सोलार एल.ई.डी मिनी हायमास्ट पोल बसविणे. हातागळे नगर, छोटीवाडी ता. माजलगाव, जि. नांदेड	१०.००	५.००
१७८१	नांदेड	नेवरी ता. हदगाव येथे दलित वस्ती अंतर्गत सी सी रस्ता करणे.	१०.००	५.००
१७८२	नांदेड	नेवरी ता. हदगाव येथे दलित वस्ती अंतर्गत सी सी नाली करणे.	१०.००	५.००
१७८३	नांदेड	पाडी (वैजापूर) ता. मुदखेड येथे गणेश क्षीरसागर यांच्या घरापासून ते गौतम शैसरे यांचे घरापर्यंत सी.सी.रोड बांधणे.	२.९०	१.४५
१७८४	नांदेड	चिकाळा ता. मुदखेड येथे ग्रा.पं. ते भगवानराव यांचे घरापर्यंत सी.सी.रोड बांधणे	२.९०	१.४५
१७८५	नांदेड	मरवाळी ता. नायगांव भिमराव लोहबंदे ते ओहळ (नाला) पर्यंत सी.सी. रोड बांधणे	२.९०	१.४५
१७८६	नांदेड	वजीरगांव ता. नायगांव जि.प. शाळेपासून आनंद वाघमारे यांच्या घरापर्यंत सी.सी. रोड बांधणे.	२.९०	१.४५
१७८७	नांदेड	रातोळी- ता. नायगांव, अनुसुचीत वस्तीमध्ये मजबुतीकरण मरुबाई मंदीराजवळ रस्ता बांधकाम करणे.	२.९०	१.४५
१७८८	नांदेड	आलुवडगांव- ता. नायगांव, मोहन वाघमारे ते आनंद सायळु यांचे घरापर्यंत सी.सी.रोड बांधकाम करणे.	२.९०	१.४५
१७८९	नांदेड	आलुवडगांव- ता. नायगांव, मरवाळी रस्ता ते एकनाथ कांबळे यांचे घरापर्यंत सी.सी.रोड बांधकाम करणे.	२.९०	१.४५
१७९०	नांदेड	सलगरा (खु) ता. मुखेड, गुंडेराव केरबा ते आत्माराम सोनकांबळे यांचे घरापर्यंत सी.सी.रोड बांधकाम करणे.	२.९०	१.४५
१७९१	नांदेड	बडूर - ता.बिलोली, दिगांबर सोमवारे ते लालबा दुसाने यांचे घरापर्यंत सी.सी.रोड बांधकाम करणे.	२.९०	१.४५
१७९२	नांदेड	सावळी ता. मुखेड, रमाबाई विठ्ठल देवकरे ते बिलोली रोड डी.पी. पर्यंत सी.सी.रोड बांधकाम करणे.	२.९०	१.४५
१७९३	नांदेड	मंडगी ता.देगलूर, पाणची टाकी ते संग्राम लोणे यांचे घरापर्यंत सी.सी.रोड बांधकाम करणे.	२.९०	१.४५
१७९४	नांदेड	बोळका ता.कंधार, येथे समाज मंदिर बांधणे	१०.००	५.००
१७९५	नांदेड	कारतळा ता.कंधार, आंबेडकर चौक ते दत्ता गायकवाड यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे.	२.९०	१.४५
१७९६	नांदेड	मोहीजा (प) ता.कंधार अशोक गायकवाड ते हारीबा वाघमारे यांचे घरापर्यंत सी.सी.रोड बांधकाम करणे.	२.९०	१.४५
१७९७	नांदेड	जुण्णी ता. धर्माबाद, अनुसुचीत वस्ती अंतर्गत हायमिक्स लाईट बसविणे.	२.९०	१.४५
१७९८	नांदेड	जांभळी ता. मुखेड अनुसुचीत वस्ती अंतर्गत सी.सी. रस्ता बांधणे	२.९०	१.४५
१७९९	नांदेड	मेथी (ख) ता. मुखेड अनुसुचीत वस्ती अंतर्गत पाणी पुरवठा व्यवस्था व पाईप लाईनची रस्ते बांधणे	२.९०	१.४५
१८००	नांदेड	पाडी ता. अर्धापुर भगवान कांबळे ते तुकाराम कांबळे यांचे घरापर्यंत सी.सी.रोड बांधकाम करणे.	२.९०	१.४५

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१८०१	नांदेड	बटाळा. ता. भोकर, मारोती कवडेकर ते माधु कवडेकर यांचे घरापर्यंत सी.सी.रोड बांधकाम करणे.	२.९०	१.४५
१८०२	नांदेड	पाळज - ता.भोकर, संजु दासरवार ते साईनाथ हासेना यांचे घरापर्यंत सी.सी.रोड बांधकाम करणे.	२.९०	१.४५
१८०३	नांदेड	करमोडी ता. हदगांव, बोधवाडा विद्युतीकरण करणे.	२.९०	१.४५
१८०४	नांदेड	गुरुफळी ता. हदगांव येथे विद्युतीकरण करणे.	२.९०	१.४५
१८०५	नांदेड	धानोरा / टाकरा - ता. हदगांव येथे विद्युतीकरण करणे	२.९०	१.४५
१८०६	नांदेड	मौ. गोणार ता. कंधार जि. नांदेड येथील बौध्द विहार परिसर संरक्षण भित / कमान बांधणे.	१०.००	५.००
१८०७	नांदेड	मौ. गोणार ता. कंधार जि. नांदेड येथील बौध्द विहार परिसर सुशोभिकरण करणे.	१०.००	५.००
१८०८	नांदेड	मौ. गोणार ता. कंधार जि. नांदेड येथील बौध्द विहार परिसरात मुलभुत सुविधा व विद्युतीकरण करणे.	१०.००	५.००
१८०९	नांदेड	आदमपूर ता.बिलोली येथील दलित वस्तीत सभामंडप बांधणे	१०.००	५.००
१८१०	नांदेड	गळेगाव ता.देगलूर येथील दलित वस्तीत सभामंडप बांधणे	१०.००	५.००
१८११	नांदेड	बोरगाव धडी ता.बिलोली सी सी रस्ता करणे	१०.००	५.००
१८१२	नांदेड	थडी सावळी ता. बिलोली सी सी रस्ता करणे	१०.००	५.००
१८१३	नांदेड	येसगी ता.बिलोली सी सी रस्ता करणे	१०.००	५.००
१८१४	नांदेड	सांगवी (उमर) ता.देगलूर येथील सी सी रस्ता करणे	१०.००	५.००
१८१५	नांदेड	नंदुर ता. देगलूर येथील मातंग वस्तीत सभामंडप बांधणे	१०.००	५.००
१८१६	नांदेड	येरगी ता.देगलूर सी सी रस्ता करणे	१०.००	५.००
१८१७	नांदेड	अंबुलगा ता.देगलूर येथे सी सी रस्ता करणे	१०.००	५.००
१८१८	नांदेड	झरी ता.देगलूर येथे सी सी रस्ता करणे	१०.००	५.००
१८१९	बीड	शिवाजी दगडु मांजरे यांचे घर ते रमेश दगडु मांजरे यांचे घर सौरपथदिवे बसविणे.	३.००	१.५०
१८२०	बीड	दगडु मांजरे यांचे घर ते भगवान मरिवा साळवे यांचे घर सौरपथदिवे बसविणे.	४.००	२.००
१८२१	बीड	सुदाम साळवे यांचे घर ते भागवत मोरे यांचे घर सौरपथदिवे बसविणे.	३.००	१.५०
१८२२	बीड	बाबासाहेब दगडु साळवे यांचे घर ते आत्माराम मांजरे यांचे घर यांचे घर सौरपथदिवे बसविणे.	४.००	२.००
१८२३	बीड	ज्ञानोबा राऊत यांचे घर ते रामा बाबु चोर यांचे घर सौरपथदिवे बसविणे.	४.००	२.००
१८२४	बीड	बाळासाहेब चोर यांचे घर ते शंकर साळवे यांचे घर सौरपथदिवे बसविणे.	३.००	१.५०
१८२५	बीड	नवनाथ आरे यांचे घर ते जालिंदर मांजरे यांचे घर सौरपथदिवे बसविणे.	३.००	१.५०
१८२६	बीड	दादाराव सोनवने यांचे घर ते सुंदर हरिभाऊ राऊत यांचे घर सौरपथदिवे बसविणे.	४.००	२.००
१८२७	बीड	रावन सोनवणे यांचे घर ते बाबासाहेब राऊत यांचे घर सौरपथदिवे बसविणे.	४.००	२.००
१८२८	बीड	काशीनाथ होनाजी राऊत यांचे घर ते बाबासाहेब राऊत यांचे घर सौरपथदिवे बसविणे.	३.००	१.५०
१८२९	बीड	बबन मांजरे यांचे घर ते भाऊराव लोखंडे यांचे घर सौरपथदिवे बसविणे.	५.००	२.५०
१८३०	लातूर	प्रमाण क्र. ७ मधील सिध्दार्थ सोसायटीमधील रत्नमाला विलास कांबळे ते शिवाजी कटारे व दिलीप कांबळे यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजू नाली सिमेंट काँक्रीट करणे.	१५.००	७.५०
१८३१	लातूर	प्रमाण क्र. ७ मधील सिध्दार्थ सोसायटीमधील सुमित सुरवसेते परवते व सिध्दार्थ बहादुरे ते सदाफुले सर यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजू नाली सिमेंट काँक्रीट करणे.	१५.००	७.५०
१८३२	लातूर	प्रमाण क्र. ७ मधील बौध्दनगर येथील महादेव सुरवसे यांच्या घरासमोरील दोन्हेर बाजू नाली सिमेंट काँक्रीट करणे.	५.००	२.५०
१८३३	लातूर	भातंगळी येथे बौध्द विहार इमारत बांधकाम संरक्षण भित	१०.००	५.००
१८३४	लातूर	वाझरखेडा येथे समाज मंदिर बांधकाम	२०.००	१०.००
१८३५	लातूर	मौजे मंगरुळ, ता.जळकोट, जि.लातूर येथील दलित वस्ती अंतर्गत नाली व सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.	५.००	२.५०
१८३६	लातूर	मौजे करंजी, ता.जळकोट, जि.लातूर येथील दलित वस्ती अंतर्गत नाली व सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.	५.००	२.५०
१८३७	लातूर	मौजे सांगवी ता. रेणापूर जि. लातूर येथे दलित वस्तीत अंतर्गत पेवर ब्लॉक रस्ता/सिमेंट रस्ता तयार करणे.	२०.००	१०.००
१८३८	लातूर	मौजे बन्हाणपूर ता. औसा जि. लातूर येथे दलित वस्तीत अंतर्गत पेवर ब्लॉक रस्ता/सिमेंट रस्ता तयार करणे.	२०.००	१०.००
१८३९	लातूर	मौजे चिखुर्डा ता. लातूर येथे दलित वस्तीत अंतर्गत पेवर ब्लॉक रस्ता/सिमेंट रस्ते तयार करणे.	२०.००	१०.००
१८४०	लातूर	उटी बु ता. औसा जि. लातूर येथे दलित वस्तीत अंतर्गत पेवर ब्लॉक रस्ता/सिमेंट रस्ता तयार करणे.	२०.००	१०.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१८४१	लातूर	मौजे तांदुळा ता. लातूर येथे अण्णाभाऊ साठे नगर दलित वस्तीत हायमास्ट दिवे बसवणे व विद्युतीकरण करणे.	२.९९	१.५०
१८४२	लातूर	मौजे तांदुळा ता. लातूर येथे संत रोहिदास नगर येथे दलित वस्तीत हायमास्ट दिवे बसवणे व विद्युतीकरण करणे.	२.९९	१.५०
१८४३	लातूर	मौजे तांदुळा ता. लातूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित वस्तीत हायमास्ट दिवे बसवणे व विद्युतीकरण करणे.	२.९९	१.५०
१८४४	लातूर	मौजे तांदुळा ता. लातूर येथे सावित्रीबाई फुले नगर दलित वस्तीत हायमास्ट दिवे बसवणे व विद्युतीकरण करणे.	२.९९	१.५०
१८४५	लातूर	मौजे मुरुड ता. लातूर येथे दत्त नगर दलित वस्तीत हायमास्ट दिवे बसवणे व विद्युतीकरण करणे.	२.९९	१.५०
१८४६	लातूर	मौजे मुरुड ता. लातूर येथे चव्हाण वाडी दलित वस्तीत हायमास्ट दिवे बसवणे व विद्युतीकरण करणे.	२.९९	१.५०
१८४७	लातूर	टाकळी जहागीर, ता. अमरावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पेव्हिंग ब्लॉक व इतर अनुज्ञेयी कामे करणे.	२.९९	१.५०
१८४८	लातूर	आतनुर ता. जळकोट जि. लातूर येथे सी. सी. रोड करणे.	१०.००	५.००
१८४९	लातूर	बोरगाव, ता. जळकोट जि. लातूर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८५०	लातूर	सुल्लाळी, ता. जळकोट जि. लातूर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८५१	लातूर	मगरुळ, ता. जळकोट जि. लातूर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८५२	लातूर	बेळसांगवी, ता. जळकोट जि. लातूर येथे एल. ई. डी. बसविणे.	१०.००	५.००
१८५३	लातूर	मौजे हंडरगुळी ता. उदगीर सी.सी.रोड/पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८५४	लातूर	मौजे तोंडघिर ता. उदगीर सी.सी.रोड/पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८५५	लातूर	मौजे शोल्हाळ ता. उदगीर सी.सी.रोड/पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८५६	लातूर	मौजे सोमनाथपुर ता. उदगीर सी.सी.रोड/पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८५७	लातूर	मौजे माळहिप्परगा ता. जळकोट सी.सी.रोड/पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८५८	लातूर	मौजे शोलदरा ता. जळकोट सी.सी.रोड/पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८५९	लातूर	मौजे चेरा ता. जळकोट सी.सी.रोड/पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८६०	लातूर	मौजे वांजरवाडा ता. जळकोट सी.सी.रोड/पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८६१	लातूर	मौजे बेळसांगवी ता. जळकोट सी.सी.रोड/पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८६२	लातूर	मौजे हळदवाढवणा ता. जळकोट सी.सी.रोड/पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८६३	लातूर	मौजे डोमगाव ता. जळकोट सी.सी.रोड/पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८६४	लातूर	मौजे हावरगा ता. जळकोट सी.सी.रोड/पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
१८६५	लातूर	आंबुलगा, वि.ता.निलंगा, जि. लातूर येथील आंबेडकर नगर मध्ये सिमेंट नाली बांधणे	५.००	२.५०
१८६६	लातूर	आंबुलगा, वि.ता.निलंगा, जि. लातूर येथील अन्नाभाऊ साठे नगर मध्ये सिमेंट नाली बांधणे	५.००	२.५०
१८६७	लातूर	आंबुलगा, वि.ता.निलंगा, जि. लातूर येथील बौध्दनगर मध्ये पाणी पुरवठा अंतर्गत पाईप लाईन बांधणे	५.००	२.५०
१८६८	लातूर	आंबुलगा, वि.ता.निलंगा, जि. लातूर येथील रमाई नगर मध्ये पाणी पुरवठा अंतर्गत पाईप लाईन बांधणे	५.००	२.५०
१८६९	लातूर	आंबुलगा, वि.ता.निलंगा, जि. लातूर येथील लहुजी नगर मध्ये दिवा बत्ती बसविणे	५.००	२.५०
१८७०	लातूर	हंड्राळ, वि.ता.निलंगा, जि. लातूर येथील आंबेडकर नगर मध्ये सिमेंट नाली बांधणे	५.००	२.५०
१८७१	लातूर	हंड्राळ, वि.ता.निलंगा, जि. लातूर येथील साठे नगर मध्ये सिमेंट नाली बांधणे	५.००	२.५०
१८७२	लातूर	हंड्राळ, वि.ता.निलंगा, जि. लातूर येथील बौध्द नगर मध्ये पाणी पुरवठा अंतर्गत पाईप लाईन बांधणे	५.००	२.५०
१८७३	लातूर	हंड्राळ, ता.निलंगा, जि.लातूर, येथील भिम नगर मध्ये दिवा बत्ती बसविणे	५.००	२.५०
१८७४	लातूर	हंड्राळ, ता.निलंगा, जि.लातूर, येथील आंबेडकर नगर मध्ये सिमेंट नाली बांधणे	५.००	२.५०
१८७५	लातूर	हालसी हा. ता.निलंगा, जि.लातूर येथील आंबेडकर मध्ये सिमेंट नाली बांधणे	५.००	२.५०
१८७६	लातूर	हालसी हा. ता.निलंगा, जि.लातूर येथील रमाई नगर मध्ये सिमेंट रस्ता बांधणे	५.००	२.५०
१८७७	लातूर	हात्तरगा हा, ता.निलंगा, जि.लातूर येथील आंबेडकर नगर मध्ये सिमेंट नाली बांधणे	५.००	२.५०
१८७८	लातूर	हात्तरगा हा, ता.निलंगा, जि.लातूर येथील साठे नगर मध्ये सिमेंट रस्ता बांधणे	५.००	२.५०
१८७९	लातूर	हात्तरगा हा, ता.निलंगा, जि.लातूर येथील रमाई नगर मध्ये पाणी पुरवठा पाईप लाईन बसविणे	५.००	२.५०
१८८०	लातूर	लातूर नगर महानगरपालिका प्रभाग क्र १४ मधील अंतर्गत गौतम नगरमध्ये नाली व पेव्हर ब्लॉक बांधकाम करणे	५.००	२.५०
१८८१	लातूर	लातूर नगर महानगरपालिका प्रभाग क्र १४ मधील अंतर्गत गौतम नगरमध्ये रस्ता कॉक्रीटीकरण करणे	५.००	२.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१८८२	लातूर	लातूर नगर महानगरपालिका प्रभाग क्र १४ मधील अंतर्गत विट्टल नगरमध्ये नाली बांधणे	५.००	२.५०
१८८३	लातूर	लातूर नगर महानगरपालिका प्रभाग क्र १४ मधील अंतर्गत विट्टल नगरमध्ये रस्ता व पेव्हर ब्लॉक बांधकाम करणे	५.००	२.५०
१८८४	लातूर	लातूर शहरात प्रभाग - ७ सिध्दार्थ हौ. सोसायटी अल्टे यांचे घर ते अॅड सुर्यवंशी यांच्या दारापर्यंत पेव्हर ब्लॉकचा रस्ता करणे	२०.००	१०.००
१८८५	लातूर	लातूर शहरात प्रभाग - २ मध्ये गवळी रोड ते निर्मला कांबळे यांच्या घरापर्यंत कॉक्रीट रोड व नाली बांधकाम करणे.	२०.००	१०.००
१८८६	लातूर	लातूर शहरात वार्ड क्र. - ३ दसरा पार्क ते दत्ता मस्के यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉकचा रस्ता बांधकाम करणे	४०.००	२०.००
१८८७	लातूर	लातूर शहरात प्रभाग - ३ मध्ये बालाजी नगर येथे अमोल गायकवाड, संतोष आईस्क्रिमवाला यांच्या घरापर्यंत डांबरी रस्ता करणे.	१०.००	५.००
१८८८	लातूर	लातूर शहरात प्रभाग - ३ मध्ये इंदिरा नगर येथील राजाराम कांबळे घर ते बबीता गायकवाड यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजू कॉक्रीट नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
१८८९	लातूर	जवळगा ता. देवणी येथे विद्युतीकरण करणे	७.५०	३.७५
१८९०	लातूर	वलांडी ता. देवणी येथे विद्युतीकरण करणे	७.५०	३.७५
१८९१	लातूर	हिसामनगर ता. देवणी येथे विद्युतीकरण करणे	७.५०	३.७५
१८९२	लातूर	तांबाळा ता. निलंगा येथे विद्युतीकरण करणे	७.५०	३.७५
१८९३	लातूर	औराद शहा ता. निलंगा येथे विद्युतीकरण करणे	७.५०	३.७५
१८९४	लातूर	कासारबालकुंदा ता. निलंगा येथे विद्युतीकरण करणे	७.५०	३.७५
१८९५	लातूर	बोटकुळ /अंबेवाडी ता. निलंगा येथे विद्युतीकरण करणे	७.५०	३.७५
१८९६	लातूर	वडगांव ता. निलंगा येथे विद्युतीकरण करणे	७.५०	३.७५
१८९७	लातूर	हासोरी बु ता. निलंगा येथे विद्युतीकरण करणे	७.५०	३.७५
१८९८	लातूर	होसुर ता. निलंगा येथे विद्युतीकरण करणे	७.५०	३.७५
१८९९	लातूर	थेरगाव ता. शिरूर अनंतपाळ येथे विद्युतीकरण करणे	७.५०	३.७५
१९००	लातूर	हिप्पळगाव ता. शिरूर अनंतपाळ येथे विद्युतीकरण करणे	७.५०	३.७५
१९०१	लातूर	आशिव ता. औसा येथे विद्युतीकरण करणे	७.५०	३.७५
१९०२	लातूर	मौजे टाकळी ता.निलंगा जि.लातूरदलित वस्तीतील स्मशानभूतीची कॅम्पाउंड वॉल बांधणे	५.००	२.५०
१९०३	लातूर	मौजे टाकळी ता.निलंगा जि.लातूरगावात समाजमंदीर बांधणे	१०.००	५.००
१९०४	लातूर	दलित वस्तीत नाली पूल बांधकाम	२.९९	१.५०
१९०५	लातूर	मौजे टाकळी ता.निलंगा जि.लातूरगावात सार्वजनिक शौचालय बांधणे	२.९९	१.५०
१९०६	लातूर	मौजे टाकळी ता.निलंगा जि.लातूरदलित वस्तीत सिमेंट रस्ता (कॉक्रीटीकरण) करणे	२.९९	१.५०
१९०७	लातूर	मौजे टाकळी ता.निलंगा जि.लातूरदलित वस्तीत २ LED हायमास (१२० WATT) बसविणे	४.००	२.००
१९०८	लातूर	मौजे टाकळी ता.निलंगा जि.लातूरदलित वस्तीत सौरपथ दिवे बसविणे	२.९९	१.५०
१९०९	बीड	मौजे आहेर लिंबगाव, ता. जि. बिड येथे ससाने ज्ञानदेव महादेव यांच्या गल्लीत विद्युत पथ दिवे बसविणे	२.९९	१.५०
१९१०	बीड	मौजे आहेर लिंबगाव, ता. जि. बिड येथे निकालजे हरीभाऊ लक्ष्मण यांच्या गल्लीत विद्युत पथ दिवे बसविणे	२.९९	१.५०
१९११	बीड	मौजे आहेर लिंबगाव, ता. जि. बिड येथे मागासवर्गीय वस्तीत विद्युत पथदिवे बसविणे	२.९९	१.५०
१९१२	बीड	मौजे आहेर लिंबगाव, ता. जि. बिड येथे ससाने ज्ञानदेव महादेव यांच्या घरापासून प्रभू ससाने यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड करणे.	२.९९	१.५०
१९१३	बीड	मौजे आहेर लिंबगाव, ता.जि.बिड येथे समाज मंदीर जागेत पेंविंग ब्लॉक बसविणे	२.९९	१.५०
१९१४	बीड	मौजे दगडीशहाजानपुर, ता.जि.बिड येथील चौहाण वस्तीत सौरपथ दिवे बसविणे	२.९९	१.५०
१९१५	बीड	मौजे दगडीशहाजानपुर, ता.जि.बिड येथील गोरे वस्तीत सौरपथ दिवे बसविणे	२.९९	१.५०
१९१६	बीड	मौजे दगडीशहाजानपुर ते जिजामाता चौक येथील वस्तीत सौरपथ दिवे बसविणे	२.९९	१.५०
१९१७	बीड	मौजे दगडीशहाजानपुर,धोत्रे वस्ती ते गायकवाड वस्ती येथे सिमेंट रस्ता बनविणे	२.९९	१.५०
१९१८	बीड	मौजे दगडीशहाजानपुर, शिवाजी चौक ते संभाजी चौक येथे सिमेंट रस्ता बनविणे	२.९९	१.५०
१९१९	बीड	मौजे आहेर वडगाव, ता.जि.बिड येथे भगवान गायकवाड यांच्या गल्लीत विद्युत पथदिवे बसविणे	२.९९	१.५०
१९२०	बीड	मौजे आहेर वडगाव, ता.जि.बिड येथे मयुकर लोखंडे व लिबा लोखंडे यांच्या गल्लीत विद्युत पथदिवे बसविणे	२.९९	१.५०
१९२१	बीड	मौजे आहेर वडगाव, ता.जि.बिड येथे अंतर्गत काटे वस्तीत सिमेंट रस्ता करणे	२.९९	१.५०
१९२२	बीड	मौजे आहेर वडगाव, ता.जि.बिड येथे समाज मंदिर समोरील जागेत पें विंग ब्लॉक बसविणे	२.९९	१.५०



अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
१९७३	बीड	मौजे दहिफळ, ता. केज, येथे मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रस्ता करणे.	२.९९	१.५०
१९७४	बीड	मौजे जानेगांव, ता. केज, येथे मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रस्ता करणे.	२.९९	१.५०
१९७५	बीड	मौजे हादगांव, ता. केज, येथे मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रस्ता करणे.	२.९९	१.५०
१९७६	बीड	मौजे सातेफळ, ता. केज, येथे मागासवर्गीय वस्तीत हायमास्ट लॅम्प बसविणे.	२.९९	१.५०
१९७७	बीड	मौजे डोका, ता. केज, येथे मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रस्ता करणे.	२.९९	१.५०
१९७८	बीड	मौजे युसुफवडगांव, ता. केज, येथे मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रस्ता करणे.	२.९९	१.५०
१९७९	बीड	मौजे माकेगांव, ता. अंबाजोगाई येथे दलितवस्ती स्मशानभूमी बांधकाम करणे.	५.००	२.५०
१९८०	बीड	मौजे सनगांव, ता. अंबाजोगाई येथे दलितवस्ती स्मशानभूमी बांधकाम करणे.	५.००	२.५०
१९८१	बीड	मौजे ढाकणवाडी, ता. केज, येथील दलित वस्ती मध्ये श्री. शिवाजी ढाकणे यांचे घर ते अनुसय ढाकणे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे.	२.९९	१.५०
१९८२	बीड	मौजे कुंबेफळ, ता. अंबाजोगाई मातंग वस्ती स्मशानभूमी शुशोभिकरण करणे.	२.९९	१.५०
१९८३	बीड	मौजे कुंबेफळ, ता. अंबाजोगाई दलित वस्ती येथे अंडरग्राउंड नाली बांधकाम करणे.	२.९९	१.५०
१९८४	बीड	मौजे कुंबेफळ, ता. अंबाजोगाई दलित वस्ती येथे विद्युत पंप बसविणे.	२.९९	१.५०
१९८५	बीड	मौजे कुंबेफळ, ता. अंबाजोगाई मातंग नगर येथे हायमास्ट लॅम्प बसविणे.	२.९९	१.५०
१९८६	बीड	मौजे कुंबेफळ, ता. अंबाजोगाई दलित वस्ती येथे बोअरवेल करणे.	२.९९	१.५०
१९८७	बीड	मौजे माकेगांव, ता. अंबाजोगाई जि. बीड, दलित वस्ती मध्ये स्मशानभूमी व सिमेंट रस्ता करणे.	१५.००	७.५०
१९८८	बीड	मौजे मांडवा पठाण, ता. अंबाजोगाई, जि. बीड दलित वस्ती मध्ये पाणीपुरवठा कायम योजना करणे.	२०.००	१०.००
१९८९	बीड	मौजे पिपळवाडी ग्रा. पं. ता. बीड अंतर्गत सटवाई वस्तीवर सौर पथदिवे बसविणे	३.००	१.५०
१९९०	बीड	मौजे पिपळवाडी ग्रा. पं. ता. बीड अंतर्गत चांभार वस्तीवर सौर पथदिवे बसविणे	३.००	१.५०
१९९१	बीड	मौजे माळपुरी ग्रा.पं. अंतर्गत मच्छींद्र ठोंबरे ते दगडू थोरात यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बनविणे	३.००	१.५०
१९९२	बीड	वाघीरा येथे ता. पाटोदा मंगदाते जोगदंड यांचे घर ते अंगद तायड यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे	५.००	२.५०
१९९३	बीड	वाघीरा ता. पाटोदा येथे दलित वस्ती चावडी ते लक्ष्मीआई मंदिरापर्यंत सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
१९९४	बीड	वाघीरा ता. पाटोदा येथे दलित वस्ती अंतर्गत पेव्हींग ब्लॉक बसविणे	३.००	१.५०
१९९५	बीड	मौजे उदंडवडगाव ता. जि. बीड ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
१९९६	बीड	मौजे उदंडवडगाव ता. जि. बीड ग्रामपंचायत अंतर्गत हरिजन वस्तीमध्ये सिमेंट रस्ता बसविणे	३.००	१.५०
१९९७	बीड	मौजे मुळुक ता.जि.बीड ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती अंतर्गत मुळुक मसेवाडी रस्ता ते दलित वस्ती ० ते १०० मी. सिमेंट रस्ता करणे. भाग-१	३.००	१.५०
१९९८	बीड	मौजे मुळुक ता.जि.बीड ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती अंतर्गत मुळुक मसेवाडी रस्ता ते दलित वस्ती १०० ते २०० मी. सिमेंट रस्ता करणे. भाग-२	३.००	१.५०
१९९९	बीड	मौजे मुळुक ता.जि.बीड ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती अंतर्गत मुळुक मसेवाडी रस्ता ते दलित वस्ती २०० ते ३०० मी. सिमेंट रस्ता करणे. भाग-३	३.००	१.५०
२०००	बीड	मौजे मुळुक ता.जि.बीड ग्रामपंचायत अंतर्गत दलित वस्ती अंतर्गत मुळुक मसेवाडी रस्ता ते दलित वस्ती ३०० ते ४०० मी. सिमेंट रस्ता करणे. भाग-४	३.००	१.५०
२००१	बीड	मौजे समानपुर ता. जि. बीड ग्रामपंचायत दलितवस्ती अंतर्गत हरिजन वस्तीमध्ये सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२००२	बीड	मौजे रंजेगांव ता. जि. बीड ग्रामपंचायत दलितवस्ती अंतर्गत तायड वस्तीमध्ये सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२००३	बीड	मौजे रंजेगांव ता. जि. बीड ग्रामपंचायत दलितवस्ती अंतर्गत क्षीरसागर वस्तीमध्ये सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२००४	बीड	मौजे रंजेगांव ता. जि. बीड ग्रामपंचायत दलितवस्ती अंतर्गत पाटोळे वस्तीमध्ये सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२००५	बीड	मौजे रंजेगांव ता. जि. बीड ग्रामपंचायत दलितवस्ती अंतर्गत धुरवडे वस्तीमध्ये सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२००६	बीड	मौजे गुंधा ता. जि. बीड दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२००७	बीड	मौजे पोथरा ता. जि. बीड दलित वस्ती अंतर्गत काळे वस्ती येथे सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२००८	बीड	मौजे पोथरा ता. जि. बीड दलित वस्ती अंतर्गत दुनघव वस्ती येथे सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२००९	बीड	मौजे सावरगाव ता. जि. बीड दलित वस्ती अंतर्गत जाधव वस्ती येथे सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०



अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२०१०	बीड	मौजे सावरगाव ता. जि. बीड दलित वस्ती अंतर्गत तळेवाडी वस्ती येथे सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२०११	बीड	मौजे मांजरसुंबा ता.जि.बीड दलित वस्ती अंतर्गत शंकर नगर येथे सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२०१२	बीड	मौजे मांजरसुंबा ता.जि.बीड दलित वस्ती अंतर्गत इंगोले वस्ती येथे सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२०१३	बीड	मौजे मांजरसुंबा ता.जि.बीड दलित वस्ती अंतर्गत सुरवसे वस्ती येथे सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२०१४	बीड	मौजे हिरापुर ता. गेवराई जि. बीड दलित वस्ती अंतर्गत बौध्द वस्ती सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२०१५	बीड	मौजे हिरापुर ता. गेवराई जि. बीड दलित वस्ती अंतर्गत मातंग वस्ती सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२०१६	बीड	मौजे हिरापुर ता. गेवराई जि. बीड दलित वस्ती अंतर्गत चांभार सौरपथदिवे बसविणे.	३.००	१.५०
२०१७	बीड	मौजे बहिरवाडी ता. जि. बीड दलित वस्ती अंतर्गत प्रभाकर जाधव ते विलास वाघमारे यांचे घर रस्ता व नाली बांधकाम करणे.	३.००	१.५०
२०१८	बीड	मौजे बहिरवाडी ता. जि. बीड दलित वस्ती अंतर्गत सुशिल विचकर ते अवचार खाटीकमारे यांचे घर सिमेंट रस्ता करणे.	३.००	१.५०
२०१९	बीड	मौजे बहिरवाडी ता. जि. बीड दलित वस्ती अंतर्गत सुशिल विचकर ते अवचार खाटीकमारे यांचे घर सौर पथदिवे बसविणे.	३.००	१.५०
२०२०	बीड	मौजे बहिरवाडी ता. जि. बीड दलित वस्ती अंतर्गत प्रदिप शंखपाळ ते लखन शिकरे यांचे घर रस्ता नाली बांधकाम करणे.	३.००	१.५०
२०२१	बीड	मौजे बहिरवाडी ता. जि. बीड दलित वस्ती अंतर्गत मोहन वाघमारे ते विशाल ओव्हाळ यांचे घर रस्ता नाली बांधकाम करणे.	३.००	१.५०
२०२२	बीड	मौजे बहिरवाडी ता. जि. बीड दलित वस्ती अंतर्गत मोहन वाघमारे ते विशाल ओव्हाळ यांचे घर सौर पथदिवे बसविणे.	३.००	१.५०
२०२३	बीड	मौजे वानवाडी ता.जि.बीड दलित वस्ती अंतर्गत वासनवाडी फाटा येथे सौर पथदिवे बसविणे.	३.००	१.५०
२०२४	बीड	मौजे वानवाडी ता.जि.बीड दलित वस्ती अंतर्गत बांगर नाला तहत दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ता करणे.	३.००	१.५०
२०२५	बीड	मौजे वानवाडी ता.जि.बीड दलित वस्ती अंतर्गत बांगर नाला तहत दलित वस्तीमध्ये सौर पथदिवे बसविणे.	३.००	१.५०
२०२६	बीड	मौजे पोखरी (लिंबा) ता.जि. बीड दलित वस्ती अंतर्गत भोसले वस्ती येथे सिमेंट रस्ता करणे	१०.००	५.००
२०२७	बीड	१) प्रभाग क्र. १० शारदानगर मध्ये ( परळी वैजनाथ )डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपींग कॅम्प्लेक्स जवळ पोटभरे यांचे घर ते गिराम घरापर्यंत सी.सी. रस्ता बांधकाम करणे	१८.३४	९.१७
२०२८	बीड	२) प्रभाग क्र. ९ नागसेननगर, थर्मल परिसर मध्ये ( परळी वैजनाथ ) पारधे यांचे घर ते केदार यांच्या घरापर्यंत सी.सी. रस्ता व नाली बांधकाम करणे	१२.५०	६.२५
२०२९	बीड	मौजे देवडी, येथील रमाईनगर अंतर्गत सिमेंट रस्ता ता. वडवणी, जि. बीड	२.९९	१.५०
२०३०	बीड	मौजे देवडी, येथील आंबेडकर नगर अंतर्गत सिमेंट रस्ता ता. वडवणी, जि. बीड	२.९९	१.५०
२०३१	बीड	मौजे देवडी, येथील बौध्द नगर अंतर्गत सिमेंट रस्ता ता. वडवणी, जि. बीड	२.९९	१.५०
२०३२	बीड	मौजे देवडी, येथील साठे नगर अंतर्गत सिमेंट रस्ता ता. वडवणी, जि. बीड	२.९९	१.५०
२०३३	बीड	मौजे काडी वडगाव, येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता ता. वडवणी, जि. बीड	२.९९	१.५०
२०३४	बीड	मौजे देवगाव, येथे आंबेडकर नगर येथे सिमेंट रस्ता ता. वडवणी, जि. बीड	२.९९	१.५०
२०३५	बीड	मौजे देवगाव, येथे मागासवर्गीय वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता ता. वडवणी, जि. बीड	२.९९	१.५०
२०३६	बीड	मौजे उपळी, येथे भिमनगर अंतर्गत सिमेंट रस्ता ता. वडवणी, जि. बीड	२.९९	१.५०
२०३७	बीड	मौजे उपळी, येथे रमाई नगर अंतर्गत सिमेंट रस्ता ता. वडवणी, जि. बीड	२.९९	१.५०
२०३८	बीड	मौजे चिचोटी, येथे रमाई नगर अंतर्गत सिमेंट रस्ता ता. वडवणी, जि. बीड	२.९९	१.५०
२०३९	बीड	मौजे चिचोटी, येथील बौध्दविहार परिसर येथे सिमेंट रस्ता ता. वडवणी, जि. बीड	२.९९	१.५०
२०४०	बीड	मौजे पाली ता. बीड अनुसूचित जाती स्मशानभुमी संरक्षण भित बांधकाम करणे.	५.००	२.५०
२०४१	बीड	मौजे बोरफडी, ता. बीड अनुसूचित जाती वस्ती मध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.	३.००	१.५०
२०४२	बीड	मौजे पिंपळवाडी, ता. बीड अनुसूचित जाती वस्ती मध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.	३.००	१.५०
२०४३	बीड	मौजे कझणी, ता. बीड अनुसूचित जाती वस्ती मध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.	३.००	१.५०
२०४४	बीड	मौजे तिपटवाडी, ता. बीड अनुसूचित जाती वस्ती मध्ये सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.	३.००	१.५०



अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२०८१	बीड	मौजे आहेर वाहेगांव येथील रमाईनगर मध्ये हायमास्ट बसवणे ता. गेवराई	५.००	२.५०
२०८२	बीड	मौजे आहेर वाहेगांव येथील भिमनगर मध्ये सिमेंट रस्ता करणे ता. गेवराई	५.००	२.५०
२०८३	बीड	मौजे चकलांबा ता.गेवराई येथील भिमनगर येथे पथदिवे बसविणे	५.००	२.५०
२०८४	बीड	मौजे चकलांबा ता.गेवराई येथील सखुबाई इंगावले ते मार्केस साळवे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे	५.००	२.५०
२०८५	बीड	मौजे चकलांबा ता.गेवराई येथील बबन साळवे ते भाऊ साळवे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बनविणे	५.००	२.५०
२०८६	बीड	मौजे चकलांबा ता.गेवराई येथील भाऊ साळवे ते नाना लोखंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बनविणे	५.००	२.५०
२०८७	बीड	मौजे चकलांबा ता.गेवराई येथील अश्रुबा रोकडे ते कदम नाना यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बनविणे.	५.००	२.५०
२०८८	बीड	माजलगांव तालुक्यातील राणू ते उत्तर पायाळ यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त करणे.	१०.००	५.००
२०८९	बीड	माजलगांव तालुक्यातील यशोधरा बौध्दविहार फुलेनगर येथे वाचनालय बांधकाम करणे.	१०.००	५.००
२०९०	बीड	माजलगांव तालुक्यातील इंदिरानगर येथे समाजमंदीर बांधकाम करणे.	१०.००	५.००
२०९१	बीड	माजलगांव तालुक्यातील एन.एच. २२२ ते श्रावस्ती बौध्द विहार येथे सिमेंट रस्ता करणे.	१०.००	५.००
२०९२	बीड	माजलगांव तालुक्यातील मौजे खरात आडगांव, ता. माजलगांव एन.एच. २२१२ ते सचिन डोंगरे यांच्या घरापर्यंत मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.	१०.००	५.००
२०९३	बीड	माजलगांव तालुक्यातील मौजे खरात आडगांव, ता. माजलगांव येथील अशोक कांबळे ते नारायण आढाव यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे.	१०.००	५.००
२०९४	बीड	माजलगांव तालुक्यातील मौजे खरात आडगांव, ता. माजलगांव येथील दलितवस्ती स्मशानभूमी व संरक्षण भित बांधणे.	२०.००	१०.००
२०९५	बीड	माजलगांव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते समाज मंदिर	३.००	१.५०
२०९६	बीड	माजलगांव तालुक्यातील पांडुरंग वावळकर यांचे घर ते देशमाने घर	४.००	२.००
२०९७	बीड	माजलगांव तालुक्यातील दादासाहेब वावळकर यांचे घर ते भागवत घायाळ यांचे घर	३.००	१.५०
२०९८	बीड	माजलगांव तालुक्यातील सर्जराव टेडुने यांचे घर ते अंगत पायके यांचे घर	३.००	१.५०
२०९९	बीड	माजलगांव तालुक्यातील गावातील समाज मंदिर ते मधुकर घायाळ यांचे घर	३.००	१.५०
२१००	बीड	माजलगांव तालुक्यातील मधुकर घायाळ घर ते उत्तम घायाळ यांचे घर	४.००	२.००
२१०१	बीड	माजलगांव तालुक्यातील घडसिंग यांचे घर ते शिवाजी खरात यांचे घर	४.००	२.००
२१०२	बीड	दिंदुड ता.माजलगांव ,जि.बीड येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२१०३	बीड	संगम ता.धारुर जि.बीड येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२१०४	बीड	शिंदेवाडी ( खाडेवाडी ) ता.माजलगाव येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२१०५	बीड	चोपनवाडी ता.माजलगाव जि.बीड येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२१०६	बीड	कानापूर ( लखमापूर ) ता.वडवणी ,जि.बीड येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२१०७	बीड	पुसरा ता.वडवणी जि.बीड येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२१०८	बीड	चिंचाळा ता.वडवणी जि.बीड येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२१०९	बीड	देवदहिफळ ता.धारुर जि.बीड येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२११०	बीड	चाटगांव ता.धारुर जि.बीड येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२१११	बीड	शिंपेटाकळी ता.माजलगाव जि.बीड येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२११२	बीड	ढोरवाडी ता. वडवणी जि. बिड येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२११३	बीड	जवळा ( फकीर ) ता. धारुर येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२११४	बीड	बेलूरा ता. माजलगांव येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२११५	बीड	मोटेवाडी ता. माजलगांव येथे सिमेंट रोड बांधणे	५.००	२.५०
२११६	बीड	चिंचवण ता वडवणी पेव्हर ब्लॉक व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
२११७	बीड	व्हरकटवाडी ता. धारुर येथे पेव्हर ब्लॉक व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
२११८	बीड	कोयाळ ता. धारुर पेव्हर ब्लॉक व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
२११९	बीड	मोरेवाडी ता. वडवणी पेव्हर ब्लॉक व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
२१२०	बीड	शुक्लतिर्थ लिमगाव ता. माजलगांव येथे पेव्हर ब्लॉक व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
२१२१	बीड	लहामेवाडी ता. माजलगांव येथे पेव्हर ब्लॉक व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
२१२२	बीड	चिखली ता. धारुर येथे पेव्हर ब्लॉक व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
२१२३	बीड	वारुळा ता. माजलगाव पेव्हर ब्लॉक व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
२१२४	बीड	छोटेवाडी येथे पेव्हर ब्लॉक व नाली बांधकाम करणे	५.००	२.५०
२१२५	बीड	मौजे रुई नालकोल ता. आष्टी दलीत वस्ती मध्ये सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२१२६	बीड	मौजे लोणी ता. आष्टी दलीत वस्ती मध्ये सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०



अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२१७५	उस्मानाबाद	ग्रा.पं. आरळी खु. ता. तुळजापुर अंतर्गत रमाई नगर येथे पिण्याचे पाणी टाकी मंजूर करणे	२.९९	१.५०
२१७६	उस्मानाबाद	ग्रा.पं. आरळी खु. ता. तुळजापुर अंतर्गत अण्णाभाऊ साठे नगर येथे पिण्याचे पाणी टाकी मंजूर करणे	२.९९	१.५०
२१७७	उस्मानाबाद	ग्रा.पं. आरळी खु. ता. तुळजापुर अंतर्गत बुध्दविहार/समाज मंदीर इमारतीस निधी व जागा मंजूर करणे	१०.००	५.००
२१७८	उस्मानाबाद	राजुरी ता.परंडा भिमराव बल्लाळ यांच्या घराजवळील परीसरात हायमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१७९	उस्मानाबाद	साकत बु. परंडा बाबुराव अडाळे यांचे घर ते विक्रम फरतडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२१८०	उस्मानाबाद	देवगाव खु. ता. परंडा वेताळ संतु लोंढे यांच्या घरासमोरील चौकात हायमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१८१	उस्मानाबाद	लोणी ता. परंडा दलितवस्तीमधील स्मशानभूमीमध्ये हायमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१८२	उस्मानाबाद	पिपरखेड ता. परंडा धोंडीराम थोरात यांच्या घराजवळ हायमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१८३	उस्मानाबाद	रोहकल ता. परंडा शहाजी पवार यांचे घर ते शांताबाई दगडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२१८४	उस्मानाबाद	रुई ता. परंडा दलितवस्ती मध्ये हासमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१८५	उस्मानाबाद	आवारपिपरी ता. परंडा दादासाहेब बगाडे यांच्या घरासमोरील चौकात हायमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१८६	उस्मानाबाद	भोत्रा ता. परंडा हणुमंत शोलाय यांच्या घरासमोरील चौकात हायतस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१८७	उस्मानाबाद	खासगाव ता. परंडा उध्व पुरी व अर्जुन भांगे यांच्या घरासमोरील चौकात हासमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१८८	उस्मानाबाद	खासगाव ता. परंडा बाबु वाघमारे यांच्या घरासमोरील चौकात हासमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१८९	उस्मानाबाद	सोनारी ता. परंडा सुनिल शिंदे यांच्या घरासमोरील चौकात हासमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१९०	उस्मानाबाद	पिपळवाडी ता. परंडा सुभाष जाधव यांच्या घरासमोरील चौकात हासमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१९१	उस्मानाबाद	बावची ता. परंडा जगन्नाथ कांबळे यांच्या घरासमोरील चौकात हासमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१९२	उस्मानाबाद	देऊळगाव ता. परंडा घोडके वस्तीमध्ये पाणीपुरवठ्यासाठी बोअर व पाण्याची टाकी करणे	३.००	१.५०
२१९३	उस्मानाबाद	कौडगाव ता. परंडा जुनी झोपडपट्टी येथे हासमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१९४	उस्मानाबाद	कंडारी ता. परंडा भिमनगर वस्तीमध्ये हासमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२१९५	उस्मानाबाद	हिंगणगाव बु. ता. परंडा गणेश शेटो घर ते अनिल समींदर यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२१९६	उस्मानाबाद	पिपळवाडी ता. परंडा सुभाष जाधव घर ते गुणवंत जाधव यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२१९७	उस्मानाबाद	रुई ता. वाशी आत्माराम दशरथ अहिरे ते नवनाथ भिमराव गायकवाड यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२१९८	उस्मानाबाद	सरमकुंडी ता. वाशी हणुमंत गायकवाड घर ते प्रविण गायकवाड यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२१९९	उस्मानाबाद	माणकेश्वर ता. भूम येताळनगर परीसरात बोअर व पाण्याची टाकी बसविणे	३.००	१.५०
२२००	उस्मानाबाद	तांबेवाडी ता. भूम भिमनगर परीसरात बोअर व पाण्याची टाकी बसविणे	३.००	१.५०
२२०१	उस्मानाबाद	देवळाली ता. भूम भिमनगर परीसरात बोअर व पाण्याची टाकी बसविणे	३.००	१.५०
२२०२	उस्मानाबाद	गोसावीवाडी (अंभी) ता. भूम शिवलींग कांबळे यांच्या घरासमोरील परिसरात हायमस्ट लॅम्प बसविणे	३.००	१.५०
२२०३	उस्मानाबाद	वांगी बु. ता. भूम दलित वस्तीमधील गटार	३.००	१.५०
२२०४	उस्मानाबाद	नागझरवाडी ता. कळंब दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ते करणे	५.००	२.५०
२२०५	उस्मानाबाद	भीमनगर कन्हैरवाडी ता. कळंब हायमस्ट लॅम्प बसविणे	५.००	२.५०
२२०६	उस्मानाबाद	पिपळवाडी ता. वाशी भीमनगर दलित वस्ती येथे हायमस्ट पथदिवे बसविणे	३.००	१.५०
२२०७	उस्मानाबाद	पिपळा खुर्द ता. तुळजापूर रमाईनगर येथे विद्युतीकरण ( हायमस्ट) करणे	३.००	१.५०
२२०८	उस्मानाबाद	प्रभाग क्र.९ भनवलकर घर ते अलीम विजापुरे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॉक करणे.	२५.००	१२.५०
२२०९	उस्मानाबाद	प्रभाग क्र.९ गोविंद खराते घर ते विजापुरे (बेग) यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॉक करणे.	२५.००	१२.५०
२२१०	उस्मानाबाद	प्रभाग क्र.९ कल्लु खराते घर ते दिगंबर भालेराव यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॉक करणे.	२५.००	१२.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२२११	उस्मानाबाद	प्रभाग क्र.९ मल्हारी खराते घर ते व्हंताळकर यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॉक करणे.	२५.००	१२.५०
२२१२	उस्मानाबाद	प्रभाग क्र.९ जग्गु बनसोडे घर ते गंगाराम शिंदे यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॉक करणे.	२५.००	१२.५०
२२१३	उस्मानाबाद	प्रभाग क्र. ९ मोमीन मज्जीद ते पाण्याची टाकीपर्यंत सिमेंट रस्ता करणे.	३५.००	१७.५०
२२१४	उस्मानाबाद	मौजे भुसणी ता.उमरगा जि.उस्मानाबाद येथील अण्णाभाऊ साठे वस्तीत रस्ते व गटार बांधकाम.	१०.००	५.००
२२१५	उस्मानाबाद	मौजे भुसणी ता.उमरगा जि.उस्मानाबाद येथील मागासवर्गीय स्मशानभूमीत जाण्याचा रस्ता तयार करणे.	१५.००	७.५०
२२१६	उस्मानाबाद	मौजे भुसणी ता.उमरगा जि.उस्मानाबाद येथील कन्हैयानगर येथे रस्ता व गटार बांधकाम.	१०.००	५.००
२२१७	उस्मानाबाद	मौजे भुसणी ता.उमरगा जि.उस्मानाबाद येथील सिध्दार्थनगर मध्ये पथदिवे बसविणे.	५.००	२.५०
२२१८	उस्मानाबाद	अंजनसोंडा ता. भूम येथे दलित वस्तीमध्ये सिमेंट कोंक्रीट रस्ता करणे	७.००	३.५०
२२१९	उस्मानाबाद	गिरवली ता. भूम येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे	७.००	३.५०
२२२०	उस्मानाबाद	डोकेवाडी ता. भूम येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सिमेंट कोंक्रीट रस्ता करणे	७.००	३.५०
२२२१	उस्मानाबाद	जवळा (नि.) ता. परंडा येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे	७.००	३.५०
२२२२	उस्मानाबाद	पारगाव ता. वाशी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सिमेंट कोंक्रीट रस्ता करणे	७.००	३.५०
२२२३	उस्मानाबाद	आनाळा ता. परंडा येथे दलित वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे	७.००	३.५०
२२२४	उस्मानाबाद	सारोळा मांडवा ता. वाशी येथे दलित वस्तीमध्ये सिमेंट कोंक्रीट रस्ता करणे	७.००	३.५०
२२२५	उस्मानाबाद	सुकटा ता. भूम येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सिमेंट कोंक्रीट रस्ता करणे	७.००	३.५०
२२२६	उस्मानाबाद	वडनेर ता. परंडा येथे दलित वस्तीमध्ये सिमेंट कोंक्रीट रस्ता करणे	७.००	३.५०
२२२७	उस्मानाबाद	पिंपळवाडी (वांदणे) ता. परंडा येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे	७.००	३.५०
२२२८	उस्मानाबाद	सरमकुंडी ता. वाशी येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे	७.००	३.५०
२२२९	उस्मानाबाद	पाथरुड ता. भूम येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे	५.००	२.५०
२२३०	उस्मानाबाद	घाटनादूर ता. भूम मागासवर्गीय वस्तीमध्ये प्रभाकर सोनवाडे यांचे घर ते बिरंगळ यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे	३.००	१.५०
२२३१	उस्मानाबाद	रत्नापूर ता. परंडा येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे	७.००	३.५०
२२३२	उस्मानाबाद	साठेनगर-१ मौजे करंजकल्ला ता. कळंब येथे हायमास्ट लॅम्प बसविणे	५.००	२.५०
२२३३	उस्मानाबाद	साठेनगर-२ मौजे करंजकल्ला ता. कळंब येथे हायमास्ट लॅम्प बसविणे	५.००	२.५०
२२३४	उस्मानाबाद	साठेनगर-३ मौजे करंजकल्ला ता. कळंब येथे हायमास्ट लॅम्प बसविणे	५.००	२.५०
२२३५	उस्मानाबाद	आंबेडकर नगर मौजे करंजकल्ला ता. कळंब येथे हायमास्ट लॅम्प बसविणे	५.००	२.५०
२२३६	उस्मानाबाद	साठे नगर, मौजे भोसा ता. कळंब येथे समाज मंदिर बांधणे	१०.००	५.००
२२३७	उस्मानाबाद	भिमनगर, मौजे वाणेवाडी ता. कळंब येथे हायमास्ट बसविणे	१०.००	५.००
२२३८	उस्मानाबाद	इंदिरानगर, मौजे मलकापूर ता. कळंब येथे हायमास्ट बसविणे	५.००	२.५०
२२३९	उस्मानाबाद	शिंदेवस्ती, मौजे मलकापूर ता. कळंब येथे हायमास्ट बसविणे	५.००	२.५०
२२४०	उस्मानाबाद	साठे नगर, मौजे बावी ता. वाशी येथे हायमास्ट बसविणे	५.००	२.५०
२२४१	उस्मानाबाद	भिमनगर-१ मौजे सारोळा ता. वाशी येथे हायमास्ट बसविणे	३.००	१.५०
२२४२	उस्मानाबाद	साठेनगर-१ मौजे सारोळा ता. वाशी येथे हायमास्ट बसविणे	३.००	१.५०
२२४३	उस्मानाबाद	साठेनगर-२ मौजे सारोळा ता. वाशी येथे हायमास्ट बसविणे	३.००	१.५०
२२४४	उस्मानाबाद	भिमनगर-१ मौजे पिंपळवाडी ता. वाशी येथे हायमास्ट बसविणे	५.००	२.५०
२२४५	उस्मानाबाद	साठेनगर मौजे लाखनगाव ता. वाशी येथे विद्युतीकरण करणे	३.००	१.५०
२२४६	उस्मानाबाद	रोहीदास नगर मौजे लाखनगाव ता. वाशी येथे विद्युतीकरण करणे	३.००	१.५०
२२४७	उस्मानाबाद	१) कसबा भिमनगर (भुम नगर पालिका) दक्षिण बाजू सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे.	२०.००	१०.००
२२४८	उस्मानाबाद	२) पेठ विभागात (भुम नगर पालिका) सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकाम करणे.	२०.००	१०.००
२२४९	उस्मानाबाद	३) लहुजी साठेनगर विभागात (भुम नगर पालिका) सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकाम करणे	२०.००	१०.००
२२५०	उस्मानाबाद	प्रभाग क्र. ११ मध्ये नगिनी भांडारे घर ते सार्वजनिक सौचालय सौर पथदिवे बसविणे बाबत लोहारा ता जि. उस्मानाबाद	१०.००	५
२२५१	उस्मानाबाद	प्रभाग क्र. ११ मध्ये भारत शेवाळे घर ते हिप्परगा रोड सौर पथदिवे करणे बसविणे बाबत लोहारा ता जि. उस्मानाबाद	१०.००	५
२२५२	उस्मानाबाद	प्रभाग क्र. १६ मध्ये तुकाराम कोकणे घर किसन माटे घर सौर पथदिवे करणे बसविणे बाबत लोहारा ता जि. उस्मानाबाद	१०.००	५
२२५३	उस्मानाबाद	प्रभाग क्र. ११ मध्ये सार्वजनिक सौचालय श्री संजय कोकणे यांचे सौर पथदिवे करणे बसविणे बाबत लोहारा ता जि. उस्मानाबाद	१०.००	५
२२५४	उस्मानाबाद	प्रभाग क्र. ११ मध्ये मारेती रोडगे घर ते पांडुरंग कोकणे घर सौर पथदिवे करणे बसविणे बाबत.	१०.००	५

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२२५५	उस्मानाबाद	प्रभाग क्र. १२ मध्ये राजू कोकणे घर ते पांडुरंग कोकणे घर ते हिप्परगा रोड सौर पथदिवे करणे बसविणे बाबत लोहारा ता जि. उस्मानाबाद	१०.००	५
२२५६	उस्मानाबाद	प्रभाग क्र. १२ मध्ये दत्ता नारायणकर घर ते पांडुरंग कोकणे घर रोड सौर पथदिवे करणे बसविणे बाबत लोहारा ता जि. उस्मानाबाद	१०.००	५
२२५७	उस्मानाबाद	प्रभाग क्र. २ मध्ये बसु कुंभार घर ते जुन शासकिय गोडाऊन सौर पथदिवे करणे बसविणे बाबत लोहारा ता जि. उस्मानाबाद	१०.००	५
२२५८	उस्मानाबाद	प्रभाग क्र. २ मध्ये सप्तरंग मंगल कार्यालय सौर पथदिवे बसविणे बाबत लोहारा ता जि. उस्मानाबाद	१०.००	५
२२५९	उस्मानाबाद	प्रभाग क्र. २ मध्ये इंदिरा नगर मध्ये सौर पथदिवे बसविणे बाबत लोहारा ता जि. उस्मानाबाद	१०.००	५
२२६०	उस्मानाबाद	प्रभाग क्र. २ मध्ये काशिनाथ रोडगे घर ते श्रीकांत कांबळे व सगत घर ते लोहार घर व अशोक शिंदे घर ते विश्वनाथ रोडगे घर सौर पथदिवे बसविणे बाबत लोहारा ता जि. उस्मानाबाद	१०.००	५
२२६१	उस्मानाबाद	प्रभाग क्र. ११ मध्ये दशरथ रोडगे घर ते कांबळे घर आणि भारताबाई सातपुते घर सौर पथदिवे बसविणे लोहारा ता जि. उस्मानाबाद	१०.००	५
२२६२	उस्मानाबाद	प्रभाग क्र. ६ मध्ये कोकणे घर ते भोकरे घर सौर पथदिवे बसविणे लोहारा ता जि. उस्मानाबाद	१०.००	५
२२६३	हिंगोली	रेडगाव, ता. कळमनुरी, जि. हिंगोली येथे विद्युतीकरण (हायमस्ट) करणे तसेच पेव्हर ब्लॉक	२०.००	१०.००
२२६४	हिंगोली	तुळजापूर वाडी, ता. वसमत, जि.हिंगोली विद्युतीकरण तसेच पेव्हर ब्लॉक करणे	२०.००	१०.००
२२६५	हिंगोली	चिखली, ता. वसमत, जि.हिंगोली विद्युतीकरण तसेच पेव्हर ब्लॉक करणे	२०.००	१०.००
२२६६	हिंगोली	ब्राम्हणगांव, ता. वसमत, जि.हिंगोली वॉटर प्लॅन्ट	१०.००	५.००
२२६७	हिंगोली	देवाळा त. लाख, ता. औढानाग, जि.हिंगोली स्मशानभूमी रोड आणि अंतर्गत कामे	१५.००	७.५०
२२६८	हिंगोली	कोल्हा, ता मानवत, जि.परभणी गावातील अंतर्गत विद्युतीकरण (हायमस्ट) बसविणे	१५.००	७.५०
२२६९	हिंगोली	पेरजाबाद, ता. औढा, जि. हिंगोली, सिमेंट कॉक्रीटीकरण, नालीकाम व विद्युतीकरण	१०.००	५.००
२२७०	हिंगोली	येलकी ता. कळमनुरी अंतर्गत मंचकनगरमध्ये विद्युतीकरण करणे	५.००	२.५०
२२७१	हिंगोली	सिरला ता. औढा अंतर्गत डॉ. आंबेडकर वस्तीमध्ये विद्युतीकरण करणे	५.००	२.५०
२२७२	हिंगोली	कुपटी ता. कळमनुरी अंतर्गत जय भिम नगरमध्ये विद्युतीकरण करणे	४.००	२.००
२२७३	हिंगोली	आ. बाळापूर ता. कळमनुरी येथे अनुसूचित वस्तीमध्ये विद्युतीकरण करणे	५.००	२.५०
२२७४	हिंगोली	टेंभूर्णी ता. वसमत अंतर्गत दलित वस्तीमध्ये विद्युतीकरण करणे	५.००	२.५०
२२७५	हिंगोली	हट्टा ता. वसमत अंतर्गत दलित वस्तीमध्ये विद्युतीकरण करणे	५.००	२.५०
२२७६	औरंगाबाद	सटाणा ता. वैजापूर झोपडपट्टी वस्ती सिमेंट रस्ता बांधणे	१०.००	५.००
२२७७	औरंगाबाद	सटाणा ता. वैजापूर वैतागवाडी सिमेंट रस्ता बांधणे	१०.००	५.००
२२७८	औरंगाबाद	चोरवाघलगाव ता. वैजापूर त्रिभुवन वस्ती सिमेंट रस्ता बांधणे.	१०.००	५.००
२२७९	औरंगाबाद	चोरवाघलगाव ता. वैजापूर निकम वस्ती सिमेंट रस्ता बांधणे.	१०.००	५.००
२२८०	औरंगाबाद	ग्रा.प्र. शिवुर ता. वैजापूर येथे दलित वस्ती मध्ये ड्रेनेज लाईनचे काम करणे.	१५.००	७.५०
२२८१	औरंगाबाद	ग्रा.प्र. शिवुर ता. वैजापूर येथे दलित वस्ती मध्ये सिमेंट कॉक्रीट नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
२२८२	औरंगाबाद	ग्रा.प्र. शिवुर ता. वैजापूर येथे झगडा फाटा ते आंबेडकर चौक पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
२२८३	औरंगाबाद	ग्रा.प्र. शिवुर ता. वैजापूर येथे शिवुर राजापूर रोड ते दौलत गायकवाड यांचे घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधणे	५.००	२.५०
२२८४	औरंगाबाद	ग्रा.प्र. शिवुर ता. वैजापूर येथे लक्ष्मी नगर नविन वसाहत येथे सिमेंट रस्ता बांधणे	१०.००	५.००
२२८५	औरंगाबाद	ग्रा.प्र. शिवुर ता. वैजापूर येथे शिवूर बोलठाण रस्ता ते लक्ष्मी नगर रस्ता करणे.	५.००	२.५०
२२८६	औरंगाबाद	१. पाचोड ता. पैठण दलित वस्तीमधील मस्के घर ते शेळके घर सिमेंट रस्ता करणे, भूमीगत गटार करणे, सोलार पथदिवे बसविणे	५.००	२.५०
२२८७	औरंगाबाद	एकतुनी ता. पैठण दलित वस्ती अंतर्गत सोलार पथदिवे बसविणे	३.००	१.५०
२२८८	औरंगाबाद	हिरापुर ता. पैठण दलित वस्ती अंतर्गत सोलार पथदिवे बसविणे	३.००	१.५०
२२८९	औरंगाबाद	दिन्नापूर ता. पैठण दलित वस्ती अंतर्गत सोलार पथदिवे बसविणे	३.००	१.५०
२२९०	औरंगाबाद	कवड गाव जालना ता. पैठण दलित वस्ती अंतर्गत सभागृह बांधकाम करणे	३.००	१.५०
२२९१	औरंगाबाद	कापुस वाडी ता. पैठण मागासवर्गीय वस्तीत जाणारा रस्ता	३.००	१.५०
२२९२	औरंगाबाद	औरंगाबाद मनपा हद्दीतील वार्ड क्रम १०८ अंतर्गत हमालवाडा येथे सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे	५.००	२.५०
२२९३	औरंगाबाद	औरंगाबाद मनपा हद्दीतील वार्ड क्रम ११५ सातारा येथे साबळे यांच्या घरापासून ते बौध्द विहार पर्यंत सिमेंट सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२२९४	औरंगाबाद	औरंगाबाद मनपा हद्दीतील वार्ड क्रम ९७ काबाबा नगर, रामकृष्णनगर अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे	१०.००	५.००
२२९५	औरंगाबाद	औरंगाबाद मनपा हद्दीतील वार्ड क्रम १०२ कबीरनगर येथे नागसेन नगर अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे	१०.००	५.००
२२९६	औरंगाबाद	औरंगाबाद मनपा हद्दीतील वार्ड क्रम ७३ रमानगर येथे सौजन्य नगर अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे	१०.००	५.००
२२९७	औरंगाबाद	औरंगाबाद मनपा हद्दीतील वार्ड क्रमांक ७४ शिवशंकर कॉलनी अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे	१०.००	५.००
२२९८	औरंगाबाद	औरंगाबाद मनपा हद्दीतील वार्ड क्रम ११३भारतनगर अंतर्गत येथे सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे	१०.००	५.००
२२९९	औरंगाबाद	औरंगाबाद मनपा हद्दीतील वार्ड क्रम १०४बन्सीलाल नगर बनेवाडी अंतर्गत राहुल नगर येथे गल्ली नंबर १ येथे भुमीगत गटारीचे बांधकाम करणे	५.००	२.५०
२३००	औरंगाबाद	औरंगाबाद मनपा हद्दीतील वार्ड क्रम १०४बन्सीलाल नगर बनेवाडी अंतर्गत राहुल नगर येथे गल्ली नंबर १ येथे सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे	१०.००	५.००
२३०१	औरंगाबाद	औरंगाबाद मनपा हद्दीतील वार्ड क्रम १०६ कांचनवाडी, कश्मिरानगर येथे अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे	१०.००	५.००
२३०२	औरंगाबाद	औरंगाबाद मनपा हद्दीतील वार्ड क्रम १४ पडेगाव सप्तशृंगी कॉलनी येथे सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे	१०.००	५.००
२३०३	औरंगाबाद	मौजे पाचोड बु. ता. पैठण दलित वस्तीतील म्हस्के यांचे घर ते शेळके यांचे घर सिमेंट रस्ता तयार करणे.	१०.००	५.००
२३०४	औरंगाबाद	मौजे पाचोड बु. ता. पैठण दलित वस्तीतील भुमिगत गटार करणे.	१०.००	५.००
२३०५	औरंगाबाद	मौजे पाचोड बु. ता. पैठण दलित वस्तीतील सोलार पथदिवे बसविणे.	५.००	२.५०
२३०६	औरंगाबाद	मौजे पाचोड खु. ता. पैठण दलित वस्तीतील सोलार पथदिवे बसविणे.	३.००	१.५०
२३०७	औरंगाबाद	मौजे पाचोड खु. ता. पैठण दलित वस्तीतील सिमेंट रस्ता तयार करणे.	६.००	३.००
२३०८	औरंगाबाद	घारेगांव ता. पैठण दलित वस्ती अंतर्गत सोलार पथदिवे बसविणे.	३.००	१.५०
२३०९	औरंगाबाद	एकतुनी ता. पैठण दलित वस्ती अंतर्गत सोलार पथदिवे बसविणे.	३.००	१.५०
२३१०	औरंगाबाद	हिरापुर ता. पैठण दलित वस्ती अंतर्गत सोलार पथदिवे बसविणे.	३.००	१.५०
२३११	औरंगाबाद	कोळी बोडखा ता. पैठण दलित वस्ती अंतर्गत सोलार पथदिवे बसविणे.	३.००	१.५०
२३१२	औरंगाबाद	ब्राम्हणगाव ता. पैठण दलित वस्ती अंतर्गत सोलार पथदिवे बसविणे.	३.००	१.५०
२३१३	औरंगाबाद	दिनापुर ता. पैठण दलित वस्ती अंतर्गत सोलार पथदिवे बसविणे.	४.००	२.००
२३१४	औरंगाबाद	मावसगव्हाण ता. पैठण दलित वस्ती येथे सभागृह बांधकाम करणे.	४.००	२.००
२३१५	औरंगाबाद	तांडोळी ता.पैठण स्मशानभुमी बांधकाम करणे.	४.००	२.००
२३१६	औरंगाबाद	कोळी बोडखा ता. पैठण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरण करणे.	४.००	२.००
२३१७	औरंगाबाद	कवडगाव जालना ता. औरंगाबाद दलित वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे.	६.००	३.००
२३१८	औरंगाबाद	कवडगाव अंबड ता. औरंगाबाद दलित वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे.	६.००	३.००
२३१९	औरंगाबाद	पाचोड ता. पैठण दलित वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृह बांधकाम करणे.	७.००	३.५०
२३२०	औरंगाबाद	ईसारवाडी ता. पैठण दलित वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृह बांधकाम करणे.	५.००	२.५०
२३२१	औरंगाबाद	कापुसवाडी ता. पैठण मागासवर्गीय वस्तीत जाणारा रस्ता बांधणे.	५.००	२.५०
२३२२	औरंगाबाद	टाकळी अंबड (घेवरी) ता. पैठण दलित वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृह बांधकाम करणे.	५.००	२.५०
२३२३	औरंगाबाद	म. न. पा. औरंगाबाद अंतर्गत वार्ड क्र. १७ नंदनवन कॉलनी, शांतीपूरा येथील काझी कबीर अहेमद यांच्या घरापासून ते फ्लोअर मिल पर्यंत कॉक्रेट रस्ता तयार करणे. ता. जि. औरंगाबाद	१०.००	५.००
२३२४	औरंगाबाद	म. न. पा. औरंगाबाद अंतर्गत वार्ड क्र. १७ नंदनवन कॉलनी, शांतीपूरा येथील मुतूझा साहेब यांच्या घरापासून ते फय्याज किराणा पर्यंत कॉक्रेट रस्ता तयार करणे. ता. जि. औरंगाबाद	१०.००	५.००
२३२५	औरंगाबाद	म. न. पा. औरंगाबाद अंतर्गत वार्ड क्र. १७ नंदनवन कॉलनी, शांतीपूरा येथील मुस्तफा डेली निड्स ते अल्ताफ किराणा पर्यंत कॉक्रेट रस्ता तयार करणे. ता. जि. औरंगाबाद	१०.००	५.००
२३२६	औरंगाबाद	म. न. पा. औरंगाबाद अंतर्गत वार्ड क्र. १७ नंदनवन कॉलनी, शांतीपूरा येथील मोहम्मद युनुस यांच्या घरापासून ते जहीर भाई यांच्या घरापर्यंत कॉक्रेट रस्ता तयार करणे. ता. जि. औरंगाबाद	१०.००	५.००
२३२७	औरंगाबाद	म. न. पा. औरंगाबाद अंतर्गत वार्ड क्र. १७ नंदनवन कॉलनी, शांतीपूरा येथील अशफाक कुरेशी यांच्या घरापासून ते प्रमोद रगडे यांच्या घरापर्यंत कॉक्रेट रस्ता तयार करणे. ता. जि. औरंगाबाद	१०.००	५.००



अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२३२८	औरंगाबाद	म. न. पा. औरंगाबाद अंतर्गत वार्ड क्र. १७ नंदनवन कॉलनी, शांतीपूरा येथील इम्तियाज साहब यांच्या घरापासून ते नारायण जाधव यांच्या घरापर्यंत कॉंक्रेट रस्ता तयार करणे. ता. जि. औरंगाबाद	१०.००	५.००
२३२९	औरंगाबाद	म. न. पा. औरंगाबाद अंतर्गत वार्ड क्र. १७ नंदनवन कॉलनी, शांतीपूरा येथील रफीक कुरेशी यांच्या घरापासून ते नंदलाल ठाकुर यांच्या घरापर्यंत कॉंक्रेट रस्ता तयार करणे. ता. जि. औरंगाबाद	१०.००	५.००
२३३०	औरंगाबाद	म. न. पा. औरंगाबाद अंतर्गत वार्ड क्र. १७ नंदनवन कॉलनी, शांतीपूरा येथील डि एफ. गंगावणे यांच्या घरापासून ते अजीज पेंटर यांच्या घरापर्यंत कॉंक्रेट रस्ता तयार करणे. ता. जि. औरंगाबाद	१०.००	५.००
२३३१	औरंगाबाद	म. न. पा. औरंगाबाद अंतर्गत वार्ड क्र. १७ नंदनवन कॉलनी, शांतीपूरा येथील भांडगे मामा यांच्या घरापासून ते सय्यद अक्रम यांच्या घरापर्यंत कॉंक्रेट रस्ता तयार करणे. ता. जि. औरंगाबाद	१०.००	५.००
२३३२	औरंगाबाद	म. न. पा. औरंगाबाद अंतर्गत वार्ड क्र. १७ नंदनवन कॉलनी, शांतीपूरा येथील शेख रशिद यांच्या घरापासून ते परवेज खान यांच्या घरापर्यंत कॉंक्रेट रस्ता तयार करणे. ता. जि. औरंगाबाद	१०.००	५.००
२३३३	औरंगाबाद	औरंगाबाद महानगर पालिका हद्दीतील वॉर्ड क्र.६६ अजबनगर कैलासनगर येथील तक्षशिला नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
२३३४	औरंगाबाद	औरंगाबाद महानगर पालिका हद्दीतील वॉर्ड क्र.५६ संजयनगर येथील बौध्दविहाराचे कपाऊंड बांधकाम करणे.	१०.००	५.००
२३३५	औरंगाबाद	औरंगाबाद महानगर पालिका हद्दीतील वॉर्ड क्र.६६ कैलासनगर येथे बौध्दविहार समोरील आरसीसी कमान बांधणे सांचीच्या स्तुपासारखी.	१०.००	५.००
२३३६	औरंगाबाद	औरंगाबाद महानगर पालिका हद्दीतील वॉर्ड क्र.६२ एन-६ संभाजी कॉलनी येथिल आनंद बुध्दविहारास समोरील सुशोभिकरण करणे.	१०.००	५.००
२३३७	औरंगाबाद	औरंगाबाद महानगर पालिका हद्दीतील वॉर्ड क्र.९१ जयभवानी नगर येथिल सर्वे नं.२५ तिरुपती कॉलनी मध्ये पाण्याची पाईपलाईन टाकणे.	१५.००	७.५०
२३३८	औरंगाबाद	औरंगाबाद महानगर पालिका हद्दीतील वॉर्ड क्र.३६ ब्रिजवाडी नारेगांव अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
२३३९	औरंगाबाद	औरंगाबाद महानगर पालिका हद्दीतील वॉर्ड क्र.३५ नारेगांव येथिल आनंद गाडेनगर अंतर्गत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
२३४०	औरंगाबाद	औरंगाबाद महानगर पालिका हद्दीतील वॉर्ड क्र.६४ गुलमोहर कॉलनी अंतर्गत ई - १ ते ई - ११ पर्यंत सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे.	१५.००	७.५०
२३४१	औरंगाबाद	औरंगाबाद महानगर पालिका हद्दीतील वॉर्ड क्र.११३ भारतनगर वैदुवाडा येथिल रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
२३४२	औरंगाबाद	कायगाव, ता. गंगापूर, येथे पेव्हर ब्लॉक व सिमेंट रस्ते बांधकाम	१०.००	५.००
२३४३	औरंगाबाद	पूरी, ता. गंगापूर, येथे पेव्हर ब्लॉक व सिमेंट रस्ते बांधकाम	१०.००	५.००
२३४४	औरंगाबाद	सोलेगाव, ता. गंगापूर, येथे पेव्हर ब्लॉक व सिमेंट रस्ते बांधकाम	१०.००	५.००
२३४५	औरंगाबाद	धानोरा, ता. गंगापूर, येथे पेव्हर ब्लॉक व सिमेंट रस्ते बांधकाम	१०.००	५.००
२३४६	औरंगाबाद	गडलिंग, ता. गंगापूर, येथे पेव्हर ब्लॉक व सिमेंट रस्ते बांधकाम	१०.००	५.००
२३४७	औरंगाबाद	अमरवाडगाव, ता. गंगापूर, येथे पेव्हर ब्लॉक व सिमेंट रस्ते बांधकाम	१०.००	५.००
२३४८	औरंगाबाद	गृप ग्रामपंचायत घाणेगांव अंतर्गत मौजे घाणेगांव येथील दलित वस्ती संघर्षनगर मध्ये पथदिवे ( विद्युतीकरण ) बसवणे.	४.००	२.००
२३४९	औरंगाबाद	गृप ग्रामपंचायत घाणेगांव अंतर्गत मौजे ईटावा येथील दलित वस्ती अशोक नगर मध्ये पथदिवे ( विद्युतीकरण ) बसवणे.	४.००	२.००
२३५०	औरंगाबाद	गृप ग्रामपंचायत सावंगी, लासुर स्टेशन अंतर्गत मौजे सावंगी येथील दलित वस्ती पंचशिल नगर मध्ये पथदिवे ( विद्युतीकरण ) बसवणे.	४.००	२.००
२३५१	औरंगाबाद	गृप ग्रामपंचायत सावंगी, लासुर स्टेशन अंतर्गत मौजे हर्सुल येथील दलित वस्ती रेल्वे कॉटर परिसर मध्ये पथदिवे ( विद्युतीकरण ) बसवणे.	४.००	२.००
२३५२	औरंगाबाद	गृप ग्रामपंचायत सावंगी, लासुर स्टेशन अंतर्गत मौजे हर्सुल येथील दलित वस्ती बनकर कॉलनी मध्ये पथदिवे ( विद्युतीकरण ) बसवणे.	४.००	२.००
२३५३	औरंगाबाद	गृप ग्रामपंचायत सावंगी, लासुर स्टेशन अंतर्गत मौजे अनंतपुर येथील दलित वस्ती संबोधी बौध्द विहार परिसर मध्ये पथदिवे ( विद्युतीकरण ) बसवणे.	४.००	२.००
२३५४	औरंगाबाद	गृप ग्रामपंचायत सावंगी, लासुर स्टेशन अंतर्गत मौजे अनंतपुर येथील दलित गंगाराम नगर मध्ये पथदिवे ( विद्युतीकरण ) बसवणे.	४.००	२.००
२३५५	औरंगाबाद	गृप ग्रामपंचायत सावंगी, लासुर स्टेशन अंतर्गत मौजे अनंतपुर येथील दलित वस्ती समता नगर मध्ये पथदिवे ( विद्युतीकरण ) बसवणे.	४.००	२.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२३५६	औरंगाबाद	गृप ग्रामपंचायत सावंगी, लासुर स्टेशन अंतर्गत मौजे अनंतपुर येथील दलित वस्ती खेत्रे वस्ती मध्ये पथदिवे ( विद्युतीकरण ) बसवणे.	४.००	२.००
२३५७	औरंगाबाद	गृप ग्रामपंचायत सावंगी, लासुर स्टेशन अंतर्गत मौजे दायगांव येथील दलित वस्ती राजवाडा मध्ये पथदिवे ( विद्युतीकरण ) बसवणे.	४.००	२.००
२३५८	औरंगाबाद	डॉ. आंबेडकर पुतळा म्हाडा कॉलनी, एन२ धुत हॉस्पिटल समोर पेव्हर ब्लॉक व संरक्षक भित बांधणे. ता. जि. औरंगाबाद.	१०.००	५.००
२३५९	औरंगाबाद	संजयनगर एन २ सिडको तक्षशिला बुध्दविहार येथे पेव्हर ब्लॉक व संरक्षक भित बांधणे. ता. जि. औरंगाबाद.	२०.००	१०.००
२३६०	औरंगाबाद	इंदिरानगर कुंभेफळ ता. जि. औरंगाबाद येथे सामाजिक सभागृह बांधणे.	१०.००	५.००
२३६१	औरंगाबाद	बाबरा ता. फुलंब्री जि. औरंगाबाद येथे सामाजिक सभागृह बांधणे.	१०.००	५.००
२३६२	औरंगाबाद	खामगाव ता. फुलंब्री जि. औरंगाबाद येथे सामाजिक सभागृह बांधणे.	१०.००	५.००
२३६३	औरंगाबाद	वडोदबाजार ता. फुलंब्री जि. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सभागृह बांधणे.	१०.००	५.००
२३६४	औरंगाबाद	गोपाळपूर ता. जि. औरंगाबाद येथे सामाजिक सभागृह बांधणे.	१०.००	५.००
२३६५	औरंगाबाद	चिकलठाणा ता. जि. औरंगाबाद येथे मागासवर्गीय वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
२३६६	औरंगाबाद	जडगांव ता. जि. औरंगाबाद येथे सामाजिक सभागृह बांधणे.	१०.००	५.००
२३६७	औरंगाबाद	आडगांव सरक ता. जि. औरंगाबाद येथे वस्ती क्र. १ मधील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
२३६८	औरंगाबाद	शेकटा ता. जि. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सभागृह बांधणे.	१०.००	५.००
२३६९	औरंगाबाद	शेवगा ता. जि. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सभागृह बांधणे.	१०.००	५.००
२३७०	औरंगाबाद	बिल्डा ता. फुलंब्री जि. औरंगाबाद येथे पगडे वस्तीत मागासवर्गीय सामाजिक सभागृह बांधणे.	१०.००	५.००
२३७१	औरंगाबाद	वाहेगांव ता. फुलंब्री जि. औरंगाबाद येथे मागासवर्गीय वस्तीत सेप्टी टँक बांधणे.	१०.००	५.००
२३७२	औरंगाबाद	बाबरा, ता. फुलंब्री जि. औरंगाबाद येथे मागासवर्गीय वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
२३७३	औरंगाबाद	गाणोरी, ता. फुलंब्री जि. औरंगाबाद येथे मागासवर्गीय वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
२३७४	औरंगाबाद	नायगव्हाण, ता. जि. औरंगाबाद येथे सामाजिक सभागृह बांधणे.	१०.००	५.००
२३७५	औरंगाबाद	गिरसावळी, ता. फुलंब्री जि. औरंगाबाद येथे मागासवर्गीय सामाजिक सभागृह बांधणे.	१०.००	५.००
२३७६	औरंगाबाद	रांजणगांव, ता. फुलंब्री जि. औरंगाबाद येथे मागासवर्गीय सामाजिक सभागृह बांधणे.	१०.००	५.००
२३७७	जालना	घनसावंगी तालुक्यातील बोडखा बु. येथे बुध्दविहाराचे बांधकाम करणे	७.००	३.५०
२३७८	जालना	घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील दलितवस्तीत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	३.००	१.५०
२३७९	जालना	अंबड तालुक्यातील बळेगाव येथील दलितवस्तीमधील स्मशानभूमी रोड बांधकाम व इतर कंपाउंड बौध्दविहार बांधकाम करणे	१०.००	५.००
२३८०	जालना	अंबड तालुक्यातील दाढेगाव येथे बुध्दविहार बांधकाम करणे	७.००	३.५०
२३८१	जालना	अंबड तालुक्यातील रेवल्गाव अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	३.००	१.५०
२३८२	जालना	अंबड तालुक्यातील टाका अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	३.००	१.५०
२३८३	जालना	अंबड तालुक्यातील भांबेरी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बांधकाम करणे	१०.००	५.००
२३८४	जालना	अंबड तालुक्यातील सा. पिंपळगाव स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बांधकाम करणे	१०.००	५.००
२३८५	जालना	जालना तालुक्यातील हिसवण खुर्द येथे मार्तंग समाजवस्ती सभामंडप बांधकाम करणे.	८.००	४.००
२३८६	जालना	घनसावंगी तालुक्यातील ढाकेफळ येथे पाणीपुरवठा योजना करणे.	१०.००	५.००
२३८७	जालना	घनसावंगी तालुक्यातील मंगुजळगाव स्मशानभूमी रस्ता बांधकाम करणे.	८.००	४.००
२३८८	जालना	साळवे वस्ती (भातखेडा), ता. बदनापुर जि. जालना येथे आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२३८९	जालना	ढोकसाळ, ता. बदनापुर, जि. जालना येथे दलित वस्तीत सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२३९०	जालना	हालदोला, ता. बदनापुर, जि. जालना येथे दलित वस्तीत सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२३९१	जालना	रोहिलागड, ता. अंबड जि. जालना दलित वस्तीत सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२३९२	जालना	नांदी, ता. अंबड जि. जालना दलित वस्तीत सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२३९३	जालना	चिकनगाव, ता. अंबड जि. जालना येथे दलित वस्तीत सिमेंट रस्ता बांधकाम करणे	३.००	१.५०
२३९४	जालना	सावखेडा ता. अंबड जि. जालना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२३९५	जालना	राजश्री शाहु वस्ती (बानेगाव) ता. भेकरदन जि. जालना येथे दलित वस्तीत भूमिगत गटार व पेव्हर ब्लॉक बांधकाम करणे.	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२३९६	जालना	वालसा (खालसा), ता.भोकरदन, जि.जालना येथे दलित वस्तीत मिलिद दाभाडे यांच्या घरापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	३.००	१.५०
२३९७	जालना	शिरसगाव वाघळ, ता.भोकरदन जि.जालना येथे दलित वस्तीत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	३.००	१.५०
२३९८	जालना	बोरगाव खडक, ता.भोकरदन जि.जालना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२३९९	जालना	लोणगाव, ता.भोकरदन जि.जालना येथे दलित वस्तीत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	३.००	१.५०
२४००	जालना	निकळक, ता.बदनापुर जि.जालना येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२४०१	जालना	गोकुळवाडी, ता.बदनापुर जि.जालना येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२४०२	जालना	सोमटाणा, ता.बदनापुर जि.जालना येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२४०३	जालना	राजेवाडी (श्री.), ता.बदनापुर जि.जालना येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२४०४	जालना	मानदेऊळगाव, ता.बदनापुर जि.जालना येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	१०.००	५.००
२४०५	जालना	पाडळी, ता.बदनापुर जि.जालना येथे मातंग समाजाचे सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२४०६	जालना	रामखेडा, ता.बदनापुर जि.जालना येथे मातंग समाजाचे सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२४०७	जालना	मात्रेवाडी ता.बदनापुर जि.जालना येथे दलित वस्तीत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	५.००	२.५०
२४०८	जालना	शेळगाव, ता.बदनापुर जि.जालना येथे दलित वस्तीत सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	५.००	२.५०
२४०९	जालना	कडेगाव, ता.बदनापुर जि.जालना येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर सामाजिक सभामंडप बांधकाम करणे.	७.००	३.५०
२४१०	जालना	दलितवस्ती मध्ये स्मशानभूमी सिमेंट रस्ता बांधकाम करणे.	७.००	३.५०
२४११	जालना	ग्रा. पं. पिपळगाव कोलते, ता. भोकरदन, जि. जालना भूमिगत गटारे बांधकाम करणे.	१०.००	५.००
२४१२	जालना	ग्रा. पं. जवखेडा टों, ता. भोकरदन, जि. जालना दलितवस्तीमध्ये पाणीपुरवठा विहीर व पाईपलाईन तयार करणे.	२०.००	१०.००
२४१३	जालना	जालना विधानसभा मतदार संघामध्ये वाघुळ जहागीर येथे दलित वस्तीमध्ये पथदिवे बसविणे.	१०.००	५.००
२४१४	जालना	जालना विधानसभा मतदार संघामध्ये पिरपिपळगाव येथे दलित वस्तीमध्ये पथदिवे बसविणे.	१०.००	५.००
२४१५	जालना	जालना विधानसभा मतदार संघामध्ये नंदापुर येथे दलित वस्तीमध्ये पथदिवे बसविणे.	१०.००	५.००
२४१६	जालना	जालना विधानसभा मतदार संघामध्ये धावेडी येथे दलित वस्तीमध्ये पथदिवे बसविणे.	१०.००	५.००
२४१७	जालना	जालना विधानसभा मतदार संघामध्ये सोमनाथ येथे दलित वस्तीमध्ये पथदिवे बसविणे.	१०.००	५.००
२४१८	जालना	जालना विधानसभा मतदार संघामध्ये वखारी येथे दलित वस्तीमध्ये पथदिवे बसविणे.	१०.००	५.००
२४१९	जालना	जालना विधानसभा मतदार संघामध्ये देवमुर्ती येथे दलित वस्तीमध्ये पथदिवे बसविणे.	१०.००	५.००
२४२०	जालना	जालना विधानसभा मतदार संघामध्ये मोतीगव्हाण येथे दलित वस्तीमध्ये पथदिवे बसविणे.	१०.००	५.००
२४२१	जालना	जालना विधानसभा मतदार संघामध्ये बटाण येथे दलित वस्तीमध्ये पथदिवे बसविणे.	१०.००	५.००
२४२२	जालना	जालना विधानसभा मतदार संघामध्ये निरखेडा येथे दलित वस्तीमध्ये पथदिवे बसविणे.	१०.००	५.००
२४२३	जालना	वरुड बु.ता.जाफ्राबाद जि.जालना येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास संरक्षण भितीचे बांधकाम करणे.	५.००	२.५०
२४२४	जालना	चिचखेडा ता.जाफ्राबाद जि.जालना येथे सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करणे.	१०.००	५.००
२४२५	जालना	चिचखेडा ता.जाफ्राबाद जि.जालना येथे स्मशानशेडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
२४२६	जालना	काळेगाव ता.जाफ्राबाद जि.जालना येथे स्मशानशेडचे बांधकाम करणे.	५.००	२.५०
२४२७	जालना	कोनड खु.ता.जाफ्राबाद जि.जालना येथे स्मशानशेडचे बांधकाम करणे.	५.००	२.५०
२४२८	जालना	आसई ता.जाफ्राबाद जि.जालना येथे स्मशानशेडचे बांधकाम करणे.	५.००	२.५०
२४२९	जालना	आळंद ता.जाफ्राबाद जि.जालना येथे स्मशानशेडचे बांधकाम करणे.	३.००	१.५०
२४३०	जालना	येवता ता.जाफ्राबाद जि.जालना येथे सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करणे.	७.००	३.५०
२४३१	जालना	रास्तळ ता.जाफ्राबाद जि.जालना येथे स्मशानशेडचे बांधकाम करणे.	६.००	३.००
२४३२	जालना	कोळेगाव ता.जाफ्राबाद जि.जालना येथे स्मशानशेडचे बांधकाम करणे.	५.००	२.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२४३३	जालना	वानखेडा ता.जाफ्राबाद जि.जालना येथे स्मशानशेडचे बांधकाम करणे.	५.००	२.५०
२४३४	जालना	कुसळी ता.जाफ्राबाद जि.जालना येथे स्मशानशेडचे बांधकाम करणे.	५.००	२.५०
२४३५	जालना	सवासणी ता.जाफ्राबाद जि.जालना येथे स्मशानशेडचे बांधकाम करणे.	५.००	२.५०
२४३६	जालना	डोलखेडा ता.जाफ्राबाद जि.जालना येथे स्मशानशेडचे बांधकाम करणे.	५.००	२.५०
२४३७	जालना	शिराळा ता.जाफ्राबाद जि.जालना येथे सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करणे.	७.००	३.५०
२४३८	जालना	सुरंगळी ता.भोकरदन येथे जि.जालना येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.	५.००	२.५०
२४३९	जालना	करजगांव ता.भोकरदन येथे जि.जालना येथे पेव्हर ब्लॉक बसविणे.	५.००	२.५०
२४४०	जालना	रोहीलागड ता. अंबड जालना येथे सिमेंट रस्ता बनविणे	५.००	२.५०
२४४१	जालना	साडेसावंगी ता. अंबड जालना येथे सिमेंट रस्ता बनविणे	५.००	२.५०
२४४२	जालना	दोदडगाव ता. अंबड जालना येथे भूमीगत गटार बांधणे	५.००	२.५०
२४४३	जालना	जामखेड ता. अंबड जालना येथे सिमेंट रस्ता बनविणे	५.००	२.५०
२४४४	जालना	खेडगाव ता. अंबड जालना येथे सिमेंट रस्ता बनविणे	५.००	२.५०
२४४५	जालना	गोळेगाव बु. जि. जालना, येथे पेव्हर ब्लॉक रस्ता बनविणे.	१०.००	५.००
२४४६	जालना	गोळेगाव खु. जि. जालना, येथे पेव्हर ब्लॉक रस्ता बनविणे.	१०.००	५.००
२४४७	जालना	खंडाळा, जि. जालना, येथे पेव्हर ब्लॉक रस्ता बनविणे.	१०.००	५.००
२४४८	जालना	जळकी (वसई) जि. जालना, येथे पेव्हर ब्लॉक रस्ता बनविणे.	१०.००	५.००
२४४९	जालना	पिंपळगावपेट, जि. जालना, येथे पेव्हर ब्लॉक रस्ता बनविणे.	१०.००	५.००
२४५०	जालना	भवन, जि. जालना, येथे पेव्हर ब्लॉक रस्ता बनविणे.	१०.००	५.००
२४५१	जालना	मादणी, जि. जालना, येथे पेव्हर ब्लॉक रस्ता बनविणे.	१०.००	५.००
२४५२	जालना	धोत्रा, जि. जालना, येथे पेव्हर ब्लॉक रस्ता बनविणे.	१०.००	५.००
२४५३	जालना	तलवाडा, जि. जालना, येथे पेव्हर ब्लॉक रस्ता बनविणे.	१०.००	५.००
२४५४	जालना	मोढा खु. जि. जालना, येथे पेव्हर ब्लॉक रस्ता बनविणे.	१०.००	५.००
२४५५	परभणी	मौ. दुधगाव, ता.जितुर, जि. परभणी येथे अनुसूचित जाती वस्तीमध्ये सी.सी. रोड नाली बांधकाम करणे.	१५.००	७.५०
२४५६	परभणी	मौ. दुधगाव, ता.जितुर, जि. परभणी येथे अनुसूचित जाती वस्तीमध्ये नाला व पुल बांधकाम करणे.	१५.००	७.५०
२४५७	परभणी	मौ. दुधगाव, ता.जितुर, जि. परभणी येथे अनुसूचित जाती वस्तीमध्ये सुशो भकरण करणे.	१०.००	५.००
२४५८	परभणी	मौ. वस्सा, ता.जितुर, जि. परभणी येथे अनुसूचित जाती वस्तीमध्ये सुशो भकरण करणे.	१०.००	५.००
२४५९	परभणी	खडका ता. सोनपेट पथदिवे सौर दिवे	१०.००	५.००
२४६०	परभणी	वैतागवाडी ता. सोनपेट सिमेंट रस्ते नाली	१०.००	५.००
२४६१	परभणी	भीसेगाव ता. सोनपेट सिमेंट रस्ते नाली	१०.००	५.००
२४६२	परभणी	थडी उ वकडगांव ता. सोनपेट सिमेंट रस्ते नाली	१०.००	५.००
२४६३	परभणी	ऊखळी स्टेशन ता. सोनपेट सिमेंट रस्ते नाली	१०.००	५.००
२४६४	परभणी	परभणी महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्र. १२ येथे कषी नगर, गायकवाड यांच्या घरापासून ते छत्रपती शाहू विद्यालयापर्यंत डांबरीकरण करणे	२०.००	१०.००
२४६५	परभणी	मौजे मांडवा, ता. जि. परभणी येथे दलितवस्ती अंतर्गत सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे	१०.००	५.००
२४६६	परभणी	मौजे ब्राम्हणगाव ता. जि. परभणी येथे केशव सोनवणे ते गोरख सोनवणे यांच्या घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण करणे	१०.००	५.००
२४६७	परभणी	मौजे सनपूरी, ता. जि. परभणी येथे बौध्द विहार संरक्षण भित बांधणे	१०.००	५.००
२४६८	परभणी	मौजे मिर्झापूर, ता. जि. परभणी येथे दलितवस्ती अंतर्गत सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
२४६९	परभणी	मौजे मुरुंबा, ता. जि. परभणी येथे दलितवस्ती अंतर्गत सी.सी. रस्ता व नाली बांधकाम करणे	१०.००	५.००
२४७०	परभणी	मौजे तटुजवळा, ता. जि. परभणी येथे दलितवस्ती अंतर्गत सी.सी. रस्ता व नाली बांधकाम करणे	१०.००	५.००
२४७१	परभणी	मौजे पिगळी कोथळा, ता. जि. परभणी येथे दलितवस्ती अंतर्गत सी.सी. रस्ता व नाली बांधकाम करणे	१०.००	५.००
२४७२	परभणी	मौजे मांगणगाव, ता. जि. परभणी येथे दलितवस्ती अंतर्गत सी.सी. रस्ता व नाली बांधकाम करणे	१०.००	५.००
२४७३	परभणी	उमरा ता. पाथरी जि. परभणी रस्ता नाली, हायमास्ट लाईट	१५.००	७.५०
२४७४	परभणी	ता. जितूर येथील पाचेगाव येथे सभागृह बांधकाम करणे	७.००	३.५०
२४७५	परभणी	ता. जितूर येथील पाचलेगाव येथे सभागृह बांधकाम करणे	७.००	३.५०
२४७६	परभणी	ता. सेलू येथील डेंगळी पिंपळगाव येथे सभागृह बांधकाम करणे	७.००	३.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२४७७	परभणी	ता. सेलू येथील डिग्रस खु. येथे सभागृह बांधकाम करणे	७.००	३.५०
२४७८	परभणी	ता.सेलू येथील शिराळा येथे सभागृह बांधकाम करणे	७.००	३.५०
२४७९	परभणी	ता.सेलू येथील चिमणगाव येथे सभागृह बांधकाम करणे	७.००	३.५०
२४८०	परभणी	ता.सेलू येथील घनेगाव येथे सभामंडप बांधकाम करणे	७.००	३.५०
२४८१	परभणी	ता.सेलू येथील गूगळी धामणगाव येथे सभामंडप बांधकाम करणे	७.००	३.५०
२४८२	परभणी	ता. जितूर येथील इटोली येथे संरक्षण भित बांधणे	७.००	३.५०
२४८३	परभणी	तिडी पिंपळगाव ता. सेलू येथील वार्ड क्र. १ दलित वस्तीमध्ये सोलार पथदिवे बसविणे	१०.००	५.००
२४८४	परभणी	तिडी पिंपळगाव ता. सेलू येथील वार्ड क्र. २ दलित वस्तीमध्ये सोलार पथदिवे बसविणे	१०.००	५.००
२४८५	परभणी	नगर परिषद सोनपेट अंतर्गत प्रभाग क्र. १ मध्ये विटा रोडच्या पश्चिम बाजूस आर.सी.सी. नालीचे बांधकाम करणे	१०.००	५.००
२४८६	परभणी	कारेगाव ता. परभणी येथे सौर पथदिवे बसविणे	३.००	१.५०
२४८७	परभणी	कारेगाव ता. परभणी येथे सी. सी. नाले बनविणे	३.००	१.५०
२४८८	परभणी	कारेगाव ता. परभणी येथे सी. सी. रोडे बनविणे	५.००	२.५०
२४८९	परभणी	कावलगाव ता. परभणी दलित वस्ती अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, अण्णा भाऊ साठे नगर ते जि.प.शाळेपासून सिमेंट रोड व भुयारी नाले बांधकाम करणे	५.००	२.५०
२४९०	परभणी	बरबडी ता. परभणी नरु दुलबा कांबळे यांच्या घरापासून ते नरु सटवाजी यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड व नाले बांधकाम करणे	५.००	२.५०
२४९१	परभणी	ता. परभणी सारंगी (मिटापूर) दलित वस्ती अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे विद्युत दिवे न एल ई डी बसविणे	५.००	२.५०
२४९२	परभणी	पिंपळगांव बाळापूर, ता. पुर्णा, जि. परभणी सिमेंट कॉक्रीटीकरण, नालीकाम व विद्युतीकरण	२०.००	१०.००
२४९३	परभणी	पिंपळगांव गायके, ता. जितूर, जि. परभणी सिमेंट कॉक्रीटीकरण, नालीकाम व विद्युतीकरण	१०.००	५.००
२४९४	परभणी	वरवंटी, ता. गंगाखेड, जि. परभणी सिमेंट कॉक्रीटीकरण, नालीकाम व विद्युतीकरण	१०.००	५.००
२४९५	परभणी	पडेगांव, ता. गंगाखेड, जि. परभणी सिमेंट कॉक्रीटीकरण, नालीकाम व विद्युतीकरण	१०.००	५.००
२४९६	परभणी	कातनेश्वर, ता. पुर्णा, जि. परभणी सिमेंट कॉक्रीटीकरण, नालीकाम व विद्युतीकरण	१०.००	५.००
२४९७	परभणी	कावलगांव, ता. पुर्णा, जि. परभणी सिमेंट कॉक्रीटीकरण, नालीकाम व विद्युतीकरण	१०.००	५.००
२४९८	परभणी	मौजे पोखर्णी नृ., ता.जि.परभणी येथील इंदिरा नगर येथील वस्तीमध्ये सी.सी. रोड व पेव्हर ब्लॉक व सी.सी. नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
२४९९	परभणी	मौजे ब्रह्मपुरी तर्फे पाश्री ता.जि.परभणी येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये सी.सी. रोड व पेव्हर ब्लॉक व सी.सी. नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
२५००	परभणी	मौजे सुहागन ता.पुर्णा, जि.परभणी वस्तीमध्ये सी.सी. रोड व पेव्हर ब्लॉक व सी.सी. नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
२५०१	परभणी	मौजे माटेगांव ता.पुर्णा, जि.परभणी येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये एल.ई.डी. बसविणे.	१०.००	५.००
२५०२	परभणी	मौजे फुलकळस ता.पुर्णा, जि.परभणी वस्तीमध्ये सी.सी. रोड व पेव्हर ब्लॉक व सी.सी. नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
२५०३	परभणी	मौजे मंगरुळ बु.ता.मानवत येथील मागासवर्गीय स्मशानभूमीस संरक्षण भित बांधकाम करणे.	१०.००	५.००
२५०४	परभणी	मौजे निपाणी टाकळी ता.मानवत येथील मागासवर्गीय स्मशानभूमीस संरक्षण भित बांधणे.	१०.००	५.००
२५०५	परभणी	मौजे आंबेटाकळी, ता.जि.परभणी येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये एल.ई.डी. लाईट बसविणे.	१०.००	५.००
२५०६	परभणी	मौजे कोटंबवाडी ता.जि.परभणी येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये एल.ई.डी. लाईट बसविणे.	१०.००	५.००
२५०७	परभणी	मौजे पोखर्णी नृ., ता.जि.परभणी येथील मागासवर्गीय स्मशानभूमीस संरक्षण भित बांधकाम करणे व इतर सुविधा पुरविणे.	१०.००	५.००
२५०८	परभणी	पूर्णा तालुक्यातील घनगर टाकळी, आंबेडकर नगर येथे सी.सी. रस्ता व नाली	२५.००	१२.५०
२५०९	परभणी	पूर्णा तालुक्यातील घनगर टाकळी, आण्णाभाऊ साठे नगर येथे सी.सी. रस्ता व नाली	२५.००	१२.५०
२५१०	परभणी	पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा, दलित वस्तीमध्ये सी.सी. रस्ता व नाली	२०.००	१०.००
२५११	परभणी	पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर, दलित वस्तीमध्ये सी.सी. रस्ता व नाली	२०.००	१०.००
२५१२	परभणी	पूर्णा तालुक्यातील बरबडी दलित वस्तीमध्ये सी.सी. रस्ता व नाली	२०.००	१०.००
२५१३	परभणी	ग्रा.प. डिग्रस ता. जितूर आंबेडकर नगर येथे फेव्हर ब्लॉक रस्ता करणे	१५.००	७.५०
२५१४	परभणी	ग्रा.प. उमरद ता. जितूर फुले नगर येथे बंधिस्त नाली/ नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
२५१५	परभणी	ग्रा. प. धोपटवाडी ता. जितूर फुले नगर येथे बंधिस्त नाली/नाली बांधकाम करणे.	१५.००	७.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२५१६	परभणी	ग्रा.प. खरदडी ता. जितूर रमाई नगर येथे पॅनल दिवा हायमास बत्ती करणे	१५.००	७.५०
२५१७	परभणी	ग्रा. प. चिचोली दराडे ता. जितूर आंबेडकर नगर येथे बंधिस्त नाली/ नाली बांधकाम करणे	१५.००	७.५०
२५१८	परभणी	ग्रा. पंचायत माथला ता. जितूर आंबेडकर नगर येथे अंडरग्राउंड / नाली बांधकाम करणे	१५.००	७.५०
२५१९	परभणी	ग्रा. प. लिंबाळा ता. जितूर रोहिदास नगर येथे बंधिस्त नाली /नाली बांधकाम करणे.	१५.००	७.५०
२५२०	परभणी	ग्रा. प. लिंबाळा अंतर्गत चिचोली घुटे ता. जितूर फुले नगर येथे बंधिस्त नाली /नाली बांधकाम करणे.	१५.००	७.५०
२५२१	परभणी	ग्रा. प. चामनी ता. जितूर आंबेडकर नगर येथे बंधिस्त नाली/ नाली बांधकाम करणे	१५.००	७.५०
२५२२	परभणी	ग्रा. प. गणेशनगर अंतर्गत निलज ता. जितूर आंबेडकर नगर येथे सोलर पॅनल दिवा हायमास बत्ती	१५.००	७.५०
२५२३	परभणी	ग्रा. प. कौडगाव बु. ता. जितूर रमाई नगर येथे बंधिस्त नाली /नाली बांधकाम करणे.	१५.००	७.५०
२५२४	परभणी	मौजे वडी, ता.जितूर, जि.परभणी येथे दलित वस्ती अंतर्गत सी.सी.रस्ता तयार करणे.	५.००	२.५०
२५२५	परभणी	मौजे वाघी (धानोरा ), ता.जितूर, जि.परभणी येथे दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे.	५.००	२.५०
२५२६	परभणी	बाणेगांव ता. घनसांगवी, जि. जालना येथे सामाजिक सभागृह	१५.००	७.५०
२५२७	परभणी	मुर्ती ता. घनसांगवी जि. जालना साठे नगर, येथे सिमेंट रोड	१०.००	५.००
२५२८	परभणी	मुढेगांव दलित वस्ती ता. घनसांगवी जि. जालना येथे सिमेंट रोड करणे.	१०.००	५.००
२५२९	परभणी	दे दहेगांव ता. घनसांगवी, जि. जालना येथे सिमेंट रोड करणे	१०.००	५.००
२५३०	परभणी	गोंदी ता. घनसांगवी, जि. जालना येथे सिमेंट रोड करणे	१०.००	५.००
२५३१	परभणी	खालापुरी, ता. घनसांगवी जि. जालना आंबेडकर नगर येथे समाज मंदीर परिसरामध्ये पेवर ब्लॉक करणे.	१०.००	५.००
२५३२	परभणी	सिंगणापुर ता. जि. परभणी येथे सिमेंट रोड व नाली करणे.	१०.००	५.००
२५३३	परभणी	रांजणी, ता. घनसांगवी, जि. जालना येथे सिमेंट रोड करणे.	१०.००	५.००
२५३४	परभणी	राहेरा, ता. घनसांगवी, जि. जालना येथे सिमेंट रोड करणे.	१०.००	५.००
२५३५	परभणी	देवडे हादगांव, ता. घनसांगवी, जि. जालना येथे सिमेंट रोड करणे.	१०.००	५.००
२५३६	परभणी	मौजे कोल्हा, ता. मानवत, ग्रा. पं. अंतर्गत दलित वस्ती मध्ये पेवर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
२५३७	परभणी	मौजे कोल्हा वाडी, ता. मानवत, ग्रा. पं. अंतर्गत दलित वस्ती मध्ये पेवर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
२५३८	परभणी	मौजे कोल्हा वाडी, ता. मानवत, ग्रा. पं. अंतर्गत दलित वस्ती मध्ये सी. सी रोड व नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
२५३९	परभणी	मौजे नरळद, ता. मानवत, ग्रा. पं. अंतर्गत दलित वस्ती मध्ये सौर पथदिवे बसविणे.	७.००	३.५०
२५४०	परभणी	मौजे टाकळी निलवर्ण, ता. मानवत, ग्रा. पं. अंतर्गत दलित वस्ती मध्ये सी. सी रोड व नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
२५४१	परभणी	मौजे मरडसगांव, ता. पाथरी, ग्रा. पं. अंतर्गत दलित वस्ती मध्ये आण्णाभाऊ साठे सभागृह बांधकाम करणे.	१०.००	५.००
२५४२	परभणी	मौजे मरडसगांव, ता. पाथरी, ग्रा. पं. अंतर्गत दलित वस्ती मध्ये स्मशानभूमी बांधकाम करणे.	१०.००	५.००
२५४३	परभणी	मौजे मरडसगांव, ता. पाथरी, ग्रा. पं. अंतर्गत दलित वस्ती मध्ये सी. सी रोड व नाली बांधकाम करणे.	१५.००	७.५०
२५४४	परभणी	मौजे मरडसगांव, ता. पाथरी, ग्रा. पं. अंतर्गत दलित वस्तीमध्ये पाणी पुरवठा करणे.	५.००	२.५०
२५४५	परभणी	मौजे रत्नेश्वर रामपुरी खु. ता. पाथरी, ग्रा. पं. अंतर्गत दलित वस्ती मध्ये सी. सी रोड व नाली बांधकाम करणे.	१०.००	५.००
२५४६	परभणी	मौजे सारंगापुर, ता. मानवत, ग्रा. पं. अंतर्गत दलित वस्ती मध्ये पेवर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
२५४७	परभणी	नाव्हा येथे विद्युत हायमॅक्स बसविणे वरस्ता बनविणे.	१५.००	७.५०
२५४८	परभणी	आडगाव येथे विद्युत हायमॅक्स बसविणे वरस्ता बनविणे.	१५.००	७.५०
२५४९	परभणी	पुयणी येथे विद्युत हायमॅक्स बसविणे वरस्ता बनविणे.	१५.००	७.५०
२५५०	परभणी	खडी येथे विद्युत हायमॅक्स बसविणे वरस्ता बनविणे.	१५.००	७.५०
२५५१	परभणी	वाडी खु.येथे विद्युत हायमॅक्स बसविणे वरस्ता बनविणे.	१५.००	७.५०
२५५२	परभणी	बंदरवाडीयेथे विद्युत हायमॅक्स बसविणे वरस्ता बनविणे.	१५.००	७.५०
२५५३	परभणी	पेटशिवणी रोड नाली येथे विद्युत हायमॅक्स बसविणे वरस्ता बनविणे.	१०.००	५.००
२५५४	हिंगोली	केसापुर ता.हिंगोली,येथे सि.सि.रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
२५५५	हिंगोली	सरकळी ता.हिंगोली,येथे सि.सि.रस्ता बांधकाम करणे.	५.००	२.५०
२५५६	हिंगोली	नसी ना., ता.हिंगोली,येथे सि.सि.रस्ता बांधकाम करणे.	१०.००	५.००
२५५७	हिंगोली	हानवतखेडा,ता.हिंगोली,येथे समाज मंदिर बांधकाम करणे.	७.००	३.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२५५८	हिंगोली	धोत्रा,ता.सेनगाव,येथे मातंग समाज वस्ती समाज मंदिर बांधकाम करणे.	७.००	३.५०
२५५९	हिंगोली	एकांबा,ता.हिंगोली,येथे समाज मंदिर बांधकाम करणे.	७.००	३.५०
२५६०	हिंगोली	ब्रम्हपूरी,ता.हिंगोली,येथे समाज मंदिर बांधकाम करणे.	७.००	३.५०
२५६१	हिंगोली	बेलवाडी,ता.हिंगोली,येथे समाज मंदिर बांधकाम करणे.	७.००	३.५०
२५६२	हिंगोली	साटंबा,ता.हिंगोली,येथे समाज मंदिर बांधकाम करणे.	७.००	३.५०
२५६३	हिंगोली	इंचा,ता.हिंगोली,येथे मातंग समाज वस्ती समाज मंदिर बांधकाम करणे.	७.००	३.५०
२५६४	हिंगोली	उटी पुर्णा,ता.सेनगांव,येथे समाज मंदिर बांधकाम करणे.	७.००	३.५०
२५६५	हिंगोली	बरडा,ता.सेनगांव,येथे समाज मंदिर बांधकाम करणे.	७.००	३.५०
२५६६	हिंगोली	खडकी,ता.सेनगांव,येथे समाज मंदिर बांधकाम करणे.	७.००	३.५०
२५६७	हिंगोली	चौडी खु. ता.सेनगांव, येथे सि.सि.रस्ता बांधकाम करणे.	५.००	२.५०
२५६८	हिंगोली	गुंज ता.वसमत गावातील मातंग समाजासाठी समामंडप बांधणे.	८.००	४.००
२५६९	हिंगोली	असोला तर्फे (जवळा) ता.औढा गावातील दलितवस्तीत सौर पथदिवे बसविणे.	१०.००	५.००
२५७०	हिंगोली	कुरुंदा ता.वसमत गावांतर्गत दलितवस्तीत व मातंग वस्तीत आर.सी.सी. रोड व सौर पथदिवे बसविणे.	१५.००	७.५०
२५७१	हिंगोली	गिरगांव ता.वसमत गावातील दलित वस्तीत सौर पथदिवे व आर.सी.सी. रोड करणे.	१५.००	७.५०
२५७२	हिंगोली	आंबा ता.वसमत गावातील दलित वस्तीत व मातंग वस्तीत आर.सी.सी. रोड करणे.	१०.००	५.००
२५७३	हिंगोली	जवळा बाजार मातंग व दलित वस्तीत सी.सी.रोड करणे	१०.००	५.००
२५७४	हिंगोली	शिरळी मातंग समाज व दलित वस्तीत सौरदिवे बसविणे व सी.सी.रोड करणे	१०.००	५.००
२५७५	हिंगोली	सुकळी गावातील मातंग समाज व दलित वस्तीत सौरदिवे बसविणे व सी.सी.रोड करणे	१०.००	५.००
२५७६	हिंगोली	बामुळ गावातील मातंग समाज व दलित वस्तीत सौरदिवे बसविणे व सी.सी.रोड करणे	८.००	४.००
२५७७	हिंगोली	पिंपळचोरे गावातील दलित वस्तीत सौरदिवे बसविणे व सी.सी.रोड करणे	७.००	३.५०
२५७८	हिंगोली	कोठारी गावातील दलित वस्तीत सौरदिवे बसविणे व सी.सी.रोड करणे	७.००	३.५०
२५७९	हिंगोली	बळेगाव गावातील दलित वस्तीत सौरदिवे बसविणे व सी.सी.रोड करणे	७.००	३.५०
२५८०	हिंगोली	विरेगांव गावातील दलित वस्तीत सौरदिवे बसविणे व सी.सी.रोड करणे	५.००	२.५०
२५८१	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे तीर्थ मातंगवस्ती येथे सभागृह बांधणे.	५	२.५०
२५८२	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे तीर्थ कॉक्रीट रस्ता बांधणे.	३	१.५०
२५८३	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे कुरनुर मातंगवस्ती मध्ये कॉक्रीट रस्ता बांधणे.	३	१.५०
२५८४	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे कुरनुर मातंगवस्ती मध्ये कॉक्रीट रस्ता बांधणे.	३	१.५०
२५८५	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे इब्राहिमपुर येथे दलितवस्ती मध्ये कॉक्रीट रस्ता बांधणे.	३	१.५०
२५८६	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे इब्राहिमपुर येथे दलितवस्ती मध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे.	३	१.५०
२५८७	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे कडबगांव येथे भीमनगर येथे बोर मारुन पाणीपुरवठा करणे.	३	१.५०
२५८८	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे कडबगांव येथे मातंगवस्ती मध्ये कॉक्रीट रस्ता बांधणे.	३	१.५०
२५८९	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे कडबगांव स्टेशन येथे दलितवस्ती मध्ये गटार बांधणे.	३	१.५०
२५९०	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे नन्हेगांव येथे भीमनगर मध्ये गटार बांधणे.	३	१.५०
२५९१	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे नन्हेगांव येथे भीमनगर हायमास्ट लावणे.	३	१.५०
२५९२	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे बुहाणपूर येथे चर्मकार वस्ती मध्ये सभामंडप बांधणे	३	१.५०
२५९३	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे बुहाणपूर येथे मातंगवस्ती मध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे.	३	१.५०
२५९४	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे उडगी दलितवस्ती व ढोरवस्ती येथे सीमेंट रस्ता बांधणे.	३	१.५०
२५९५	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे किरनळी येथे भीमनगर मध्ये सीमेंट रस्ता बांधणे.	३	१.५०
२५९६	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे किरनळी येथे मातंगवस्ती मध्ये सीमेंट रस्ता बांधणे.	३	१.५०
२५९७	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे बासलेगाव दलितवस्ती मध्ये बौध्दविहार बांधणे.	५	२.५०
२५९८	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे उडगी येथे दलितवस्ती मध्ये बोर व पाणीपुरवठा करणे	३	१.५०
२५९९	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे कर्जाळ येथे दलितवस्ती मध्ये व्यायामशाळा बांधणे.	५	२.५०
२६००	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे बेंगेहळी मरगम्मा येथे मंदिर सभामंडप बांधणे.	५	२.५०
२६०१	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे बेंगेहळी मातंगवस्ती येथे सभामंडप बांधणे.	५	२.५०
२६०२	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे चिंचोळी मातंगवस्ती मध्ये बोर घेऊन सिमेंट टाकी बांधणे.	३	१.५०
२६०३	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे आंदेवाडी दलितवस्ती मध्ये सभागृह बांधणे.	५	२.५०
२६०४	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे सलगर दलितवस्ती मध्ये सभागृह बांधणे.	५	२.५०
२६०५	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे कार्सेगाव मोची समाज सभामंडप बांधणे	५	२.५०
२६०६	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे नागोरे येथे दलितवस्ती मध्ये सिमेंट रस्ता बांधणे	३	१.५०
२६०७	सोलापूर	ता.अक्कलकोट मधील मौजे नागोरे येथे दलितवस्ती मध्ये पेव्हिंग ब्लॉक बांधकाम करणे.	३	१.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२६०८	सोलापूर	बार्शी तालुक्यातील गौडगाव कल्याण सोनवणे घर ते आत्माराम सोनवणे घर रस्ता कोंक्रीटीकरण करणे.	३.००	१.५०
२६०९	सोलापूर	बार्शी तालुक्यातील खामगांव हरिजन वस्ती येथे स्ट्रीट लाईट एल.इ.डी दिवे बसविणे.	१.००	०.५०
२६१०	सोलापूर	बार्शी तालुक्यातील खामगांव चांभार वस्ती येथे स्ट्रीट लाईट एल.इ.डी दिवे बसविणे.	१.००	०.५०
२६११	सोलापूर	बार्शी तालुक्यातील खामगांव शिवाजीनगर दलित वस्ती येथे स्ट्रीट लाईट एल.इ.डी दिवे बसविणे.	१.००	०.५०
२६१२	सोलापूर	बार्शी तालुक्यातील मिर्झनपूर रोहिदास जोटीथोर घर ते सुधाकर रसाळ घर रस्ता कोंक्रीटीकरण करणे.	३.००	१.५०
२६१३	सोलापूर	बार्शी तालुक्यातील मिर्झनपूर प्रकाश जोटीथोर ते कुमार गायकवाड घर रस्ता कोंक्रीटीकरण करणे.	३.००	१.५०
२६१४	सोलापूर	बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे पवार वस्ती ते दलित वस्ती (बेलगाव रोड) वर पथदिवे बसविणे व अपंग शाळा परिसरात सौर दिवे बसविणे	५.००	२.५०
२६१५	सोलापूर	बार्शी तालुक्यातील मिर्झनपूर पिरवस्ती येथे सौरदिवे बसविणे.	३.००	१.५०
२६१६	सोलापूर	बार्शी तालुक्यातील मिर्झनपूर दराडे वस्ती येथे सौरदिवे बसविणे.	३.००	१.५०
२६१७	सोलापूर	बार्शी तालुक्यातील वैराग शिवाजीनगर येथे हायमास्ट दिवे बसविणे.	३.००	१.५०
२६१८	सोलापूर	बार्शी तालुक्यातील पंचशीलनगर येथे हायमास्ट दिवे बसविणे.	३.००	१.५०
२६१९	सोलापूर	बार्शी तालुक्यातील संजयनगर येथे हायमास्ट दिवे बसविणे.	३.००	१.५०
२६२०	सोलापूर	बार्शी तालुक्यातील इंंदीरानगर येथे हायमास्ट दिवे बसविणे.	३.००	१.५०
२६२१	सोलापूर	बार्शी तालुक्यातील महात्मा फुले नगर येथे हायमास्ट दिवे बसविणे.	३.००	१.५०
२६२२	सोलापूर	बार्शी तालुक्यातील दत्त नगर येथे हायमास्ट दिवे बसविणे.	३.००	१.५०
२६२३	सोलापूर	बार्शी तालुक्यातील संभाजी नगर येथे हायमास्ट दिवे बसविणे.	३.००	१.५०
२६२४	सोलापूर	बार्शी तालुक्यातील राजामती नगर येथे हायमास्ट दिवे बसविणे.	३.००	१.५०
२६२५	सोलापूर	बार्शी तालुक्यातील व्हडिगरे बोळ येथे हायमास्ट दिवे बसविणे.	३.००	१.५०
२६२६	सोलापूर	बार्शी तालुक्यातील हळदुगे येथील महादेव वाघमारे घर ते स्टॅड चौक रस्ता कोंक्रीटीकरण व गटार बांधणे	३.००	१.५०
२६२७	सोलापूर	बार्शी तालुक्यातील हळदुगे येथील पोपट साठे घर ते बापू बोकेफोड रस्ता कोंक्रीटीकरण व गटार बांधणे	३.००	१.५०
२६२८	सोलापूर	बार्शी तालुक्यातील मालेगाव येथील रामा वाघमारे घर ते वसंत वाघमारे घर रस्ता कोंक्रीटीकरण करणे	३.००	१.५०
२६२९	सोलापूर	बार्शी तालुक्यातील मालेगाव येथील विलास दहिभाते घर ते सतिश नागटिळक घर रस्ता कोंक्रीटीकरण करणे	३.००	१.५०
२६३०	सोलापूर	बार्शी तालुक्यातील मालेगाव येथील चांगदेव दहिभाते घर ते अनंता विधाते घर रस्ता कोंक्रीटीकरण करणे	३.००	१.५०
२६३१	सोलापूर	बार्शी तालुक्यातील मुंगशी (आर) येथील भोसले घर ते आबा नागटिळक घर रस्ता कोंक्रीटीकरण करणे	३.००	१.५०
२६३२	सोलापूर	बार्शी तालुक्यातील मुंगशी (आर) येथील युवराज गायकवाड घर ते दलित वस्ती रस्ता कोंक्रीटीकरण करणे	३.००	१.५०
२६३३	सोलापूर	बार्शी तालुक्यातील मुंगशी (आर) येथील दलित समाज मंदीरासमोर हायमास्ट दिवे बसविणे.	३.००	१.५०
२६३४	सोलापूर	बार्शी तालुक्यातील मुंगशी (आर) येथील जुनि दलित वस्ती येथे हायमास्ट दिवे बसविणे.	३.००	१.५०
२६३५	सोलापूर	पंढरपुर - मंगळवेढा मौजे सिध्दापुर येथील अनुसुचित जातीच्या वस्तीमध्ये पाणी टाकी व बोरवेल घेणे	५.००	२.५०
२६३६	सोलापूर	पंढरपुर - मंगळवेढा मौजे माळवणी येथील अनुसुचित जातीच्या वस्तीमध्ये कोंक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
२६३७	सोलापूर	पंढरपुर - मंगळवेढा मौजे हुलजंती येथील अनुसुचित जातीच्या वस्तीमध्ये बुध्दविहार बांधणे व सुशोभीकरण करणे.	१०.००	५.००
२६३८	सोलापूर	पंढरपुर - मंगळवेढा मौजे नंदेश्वर येथे विजय डांगेवस्तीमध्ये पाणीपुरवठा करणे.	५.००	२.५०
२६३९	सोलापूर	पंढरपुर - मंगळवेढा मौजे नंदेश्वर येथे उत्तम माने घर ते हरि कसबे घर रस्ता करणे.	५.००	२.५०
२६४०	सोलापूर	पंढरपुर - मंगळवेढा मौजे धरमगांव येथील अनुसुचित वस्तीमध्ये कोंक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
२६४१	सोलापूर	पंढरपुर - मंगळवेढा, मंगळवेढा नगरपालिका येथील अनुसुचित वस्ती अंतर्गत रस्ते करणे.	१०.००	५.००
२६४२	सोलापूर	पंढरपुर - पंढरपुर मौजे गोपाळपूर येथे म्हेत्रे घर ते बनसोडे घर व सातपुते घर ते माने घर रस्ता कोंक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००



अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२६४३	सोलापूर	पंढरपुर - पंढरपुर मौजे तावशी येथील क्रांतीवीर लहुजीवस्ताद चौक ते ज्ञानेश्वर सातपुते घर रस्ता काँक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
२६४४	सोलापूर	पंढरपुर - पंढरपुर मौजे मुंढेवाडी येथील अनुसुचित वस्तीमध्ये काँक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
२६४५	सोलापूर	पंढरपुर - पंढरपुर मौजे कासेगांव येथील मार्तंग वस्तीमध्ये काँक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
२६४६	सोलापूर	पंढरपुर - पंढरपुर मौजे शिरडोण येथील अनुसुचित वस्तीमध्ये रस्ता काँक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
२६४७	सोलापूर	मौजे भुताष्टे, ता.माढा, जि.सोलापूर येथील दलित वस्तीत सभामंडप ते सुखदेव कसबे वस्ती रस्ता काँक्रीटीकरण करणे.	७.००	३.५०
२६४८	सोलापूर	मौजे शेलगाव (वा) ता. करमाळा येथे दलित वस्तीत रस्ता काँक्रीट करणे.	५.००	२.५०
२६४९	सोलापूर	मौजे कुंभेज ता. करमाळा येथे संतोष चांदणे घर ते चांदाबाई पवार घर रस्ता काँक्रीट करणे	५.००	२.५०
२६५०	सोलापूर	मौजे लव्हे ता. करमाळा येथील दलित वस्तीत चार वेगवेगळ्या ठिकाणी हायमास दिवे बसविणे	५.००	२.५०
२६५१	सोलापूर	मौजे केडगाव ता. करमाळा येथील दलित वस्तीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी हायमास दिवे बसविणे	३.००	१.५०
२६५२	सोलापूर	१) मौजे रोपळे ता. माढा खरात घर ते केम रस्ता काँक्रीट करणे	५.००	२.५०
२६५३	सोलापूर	२) मौजे रोपळे ता. माढा दलित वस्तीत चार वेगवेगळ्या ठिकाणी हायमास दिवे बसविणे	५.००	२.५०
२६५४	सोलापूर	मौजे आळसुदे ता. करमाळा येथील दलित वस्तीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी हायमास दिवे बसविणे	३.००	१.५०
२६५५	सोलापूर	मौजे तडवळे ता. माढा येथील दलित वस्तीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी हायमास दिवे बसविणे.	३.००	१.५०
२६५६	सोलापूर	१) मौजे नेरले ता. करमाळा येथील दलित वस्तीत चार वेगवेगळ्या ठिकाणी हायमास दिवे बसविणे	५.००	२.५०
२६५७	सोलापूर	२) मौजे नेरले ता. करमाळा येथील हरिजन वस्ती ते करंडे घर रस्ता काँक्रीट करणे	५.००	२.५०
२६५८	सोलापूर	मौजे पाथूही ता. करमाळा येथील दलित वस्तीत चार वेगवेगळ्या ठिकाणी हायमास दिवे बसविणे	७.००	३.५०
२६५९	सोलापूर	मौजे सोगाव (प) ता. करमाळा येथील दलित वस्तीत चार वेगवेगळ्या ठिकाणी हायमास दिवे बसविणे	५.००	२.५०
२६६०	सोलापूर	मौजे मलवडी ता. करमाळा येथील दलित वस्तीत चार वेगवेगळ्या ठिकाणी हायमास दिवे बसविणे	५.००	२.५०
२६६१	सोलापूर	मौजे साडे ता. करमाळा येथील दलित वस्तीत रस्ता काँक्रीट करणे	५.००	२.५०
२६६२	सोलापूर	मौजे अर्जुननगर, ता. करमाळा येथील दलित वस्तीत चार वेगवेगळ्या ठिकाणी हायमास दिवे बसविणे	५.००	२.५०
२६६३	सोलापूर	मौजे दहिवली, ता. करमाळा येथील दलित वस्तीत चार वेगवेगळ्या ठिकाणी हायमास दिवे बसविणे	५.००	२.५०
२६६४	सोलापूर	मौजे कव्हे, ता. माढा येथे दलित वस्तीत खंडोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे	७.००	३.५०
२६६५	सोलापूर	मौजे सौंदे, ता. करमाळा येथील दलित वस्तीत चार वेगवेगळ्या ठिकाणी हायमास दिवे बसविणे	५.००	२.५०
२६६६	सोलापूर	मौजे पांडे, ता. करमाळा येथील दलित वस्तीत चार वेगवेगळ्या ठिकाणी हायमास दिवे बसविणे	५.००	२.५०
२६६७	सोलापूर	मिर्झनपूर ता. बार्शी रोहीदास जोटीथोर घर ते सुधाकर रसाळ घर रस्ता काँक्रीटीकरण करणे	३.००	१.५०
२६६८	सोलापूर	मिर्झनपूर ता. बार्शी प्रकाश ते कुमार गायकवाड घर रस्ता काँक्रीटीकरण करणे	३.००	१.५०
२६६९	सोलापूर	वैराग - शिवाजीनगर ता. बार्शी येथे हायमास्ट दिवे बसविणे	३.००	१.५०
२६७०	सोलापूर	वैराग - व्हडगिरे बोळ ता. बार्शी येथे हायमास्ट दिवे बसविणे	३.००	१.५०
२६७१	सोलापूर	मालेगांव चांगदेव दहिभाते घर ते अनंता विधाते घर रस्ता काँक्रीटीकरण व करणे. ता. बार्शी	३.००	१.५०
२६७२	सोलापूर	दलित समाजमंदिरा समोर हायमास्ट दिवे बसविणे ता. बार्शी	३.००	१.५०
२६७३	सोलापूर	मु. पो. जवळा, ता. सांगोला. जि. सोलापूर येथील साळे गंगणे वस्ती पर्यंत अर्धा किमी व लोणार ओढ्यावर सिडी वक साठी	५०.००	२५.००
२६७४	सोलापूर	मु. पो. जवळा, ता. सांगोला. जि. सोलापूर सांगोला रोड ते सुरवमेवजी डांबरीकरण करणे.	१५.००	७.५०
२६७५	सांगली	सांडगेवाडी, ता. पलूस येथील दलित वस्ती वार्ड क्र. ३ अंतर्गत सोयी सुविधा पुरविणे व सार्वजनिक शौचालय बांधकाम करणे.	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२६७६	सांगली	सांडगेवाडी, ता. पलूस येथील दलित वस्ती अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे व डांबरीकरण करणे.	१५.००	७.५०
२६७७	सांगली	सांडगेवाडी, ता. पलूस येथील दलित वस्तीमधील रस्ते खडीकरण, डांबरीकरण, मुरमीकरण, कॉक्रीटीकरण, आर.सी.सी. गटर बांधकाम करणे.	२०.००	१०.००
२६७८	सांगली	कडेगाव तडसर रोड वरून सुशांत खाडे, शहाजी वायदंडे यांचे घराकडे जाणारा रस्ता गटर करून करणे.	२०.००	१०.००
२६७९	सांगली	स्वामी समर्थ मठापासून विजय पवार, राजेश आठवले सर यांच्या घराकडे जाणारा रस्ता गटर करून करणे.	३०.००	१५.००
२६८०	सांगली	कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली येथील नवीन मातंग समाजमंदिर बांधकाम करणे	५०	२५.००
२६८१	सांगली	कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली येथील मागासवर्गीय वस्तीत रस्ते व गटार बांधकाम करणे	५०	२५.००
२६८२	सांगली	जत तालुक्यात पांडोझरी येथे काम करणेबाबत	१०.००	५.००
२६८३	सांगली	जत तालुक्यात डफळापूर येथे काम करणेबाबत	१०.००	५.००
२६८४	सांगली	खानापूर तालुक्यात लेंगरे येथे काम करणेबाबत.	१०.००	५.००
२६८५	सांगली	खानापूर तालुक्यात आळसंद येथे काम करणेबाबत.	१०.००	५.००
२६८६	सांगली	कवठेमहाकळ तालुक्यात रांजणी येथे काम करणेबाबत.	१०.००	५.००
२६८७	सांगली	कवठेमहाकळ तालुक्यात ढालगांव येथे काम करणेबाबत.	१०.००	५.००
२६८८	सांगली	कवठेमहाकळ तालुक्यात नांगोळे येथे काम करणेबाबत.	१०.००	५.००
२६८९	सांगली	मिरज तालुक्यात नांद्रे येथे दलित वस्तीत काम करणे बाबत	१०.००	५.००
२६९०	सांगली	मिरज तालुक्यात कर्नाळ येथे दलित वस्तीत काम करणे बाबत	१०.००	५.००
२६९१	सांगली	पलूस तालुक्यात भिलवडी येथे दलित वस्तीत काम करणे बाबत	१०.००	५.००
२६९२	सांगली	पलूस तालुक्यात अंकलखोप येथे दलित वस्तीत काम करणे बाबत	१०.००	५.००
२६९३	सांगली	मौजे कापूसखेड ता.वाळवा अनुसूचित वस्ती अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे / पेव्हिंग ब्लॉक बसविणे / गटर करणे.	५.००	२.५०
२६९४	सांगली	मौजे देवडें ता.वाळवा अनुसूचित वस्तीमध्ये स्मशानभूमी सुधारणा करणे.	५.००	२.५०
२६९५	सांगली	मौजे कोळे ता.वाळवा अनुसूचित वस्ती अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे / पेव्हिंग ब्लॉक बसविणे / गटर करणे.	५.००	२.५०
२६९६	सांगली	मौजे पेठ ता.वाळवा अनुसूचित वस्ती अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे / पेव्हिंग ब्लॉक बसविणे / गटर करणे.	१०.००	५.००
२६९७	सांगली	मौजे नवेखेड ता.वाळवा अनुसूचित वस्ती अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे / पेव्हिंग ब्लॉक बसविणे / गटर करणे.	५.००	२.५०
२६९८	सांगली	पोखणी ता.वाळवा अनुसूचित वस्ती अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे / पेव्हिंग ब्लॉक बसविणे / गटर करणे.	५.००	२.५०
२६९९	सांगली	मर्दवाडी ता.वाळवा अनुसूचित वस्ती अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे / पेव्हिंग ब्लॉक बसविणे / गटर करणे.	५.००	२.५०
२७००	सांगली	तांदुळवाडी ता.वाळवा अनुसूचित वस्ती अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे / पेव्हिंग ब्लॉक बसविणे / गटर करणे.	५.००	२.५०
२७०१	सांगली	कवठेपिरान ता.वाळवा अनुसूचित वस्ती अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे / पेव्हिंग ब्लॉक बसविणे / गटर करणे.	१०.००	५.००
२७०२	सांगली	माळवाडी ता.वाळवा अनुसूचित वस्ती अंतर्गत रस्ते कॉक्रीटीकरण करणे / पेव्हिंग ब्लॉक बसविणे / गटर करणे.	५.००	२.५०
२७०३	सांगली	शिरटे ता.वाळवा अनुसूचित जाती वस्तीमध्ये सुधारणा करणे	५.००	२.५०
२७०४	सांगली	कोळे ता.वाळवा अनुसूचित जाती वस्तीमध्ये सुधारणा करणे	५.००	२.५०
२७०५	सांगली	करंजवडे ता.वाळवा अनुसूचित जाती वस्तीमध्ये हायमास्ट दिवे बसविणे	१.२५	०.६३
२७०६	सांगली	ठाणापुडे ता.वाळवा येथे अनुसूचित जाती वस्तीमध्ये हायमास्ट दिवे बसविणे	१.२५	०.६३
२७०७	सांगली	ठाणापुडे ता.वाळवा येथे बौध्द विहार येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे	३.००	१.५०
२७०८	सांगली	कुरळप ता.वाळवा येथे अनुसूचित जाती वस्तीमध्ये सभागृह करणे	१.२५	०.६३
२७०९	सांगली	लाडेगाव ता.वाळवा अनुसूचित जाती वस्तीमध्ये सुधारणा करणे	५.००	२.५०
२७१०	सांगली	येळापूर ता.शिराळा येथे अनुसूचित जाती वस्तीमध्ये सुधारणा करणे	४.००	२.००
२७११	सांगली	सोनवडे ता.शिराळा येथे अनुसूचित जाती वस्तीमध्ये सुधारणा करणे	४.००	२.००
२७१२	सांगली	नेर्ले ता.वाळवा येथे अनुसूचित जाती वस्तीमध्ये सुधारणा करणे	५.००	२.५०
२७१३	सांगली	बहे ता.वाळवा येथे मातंग समाजाकडे जाणारा रस्ता करणे	५.००	२.५०
२७१४	सांगली	मौजे खरसुंडी, ता. आटपाडी येथील नवीन वसाहत येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
२७१५	सांगली	मौजे खरसुंडी, ता. आटपाडी येथील जानकर वस्ती येथे स्मशानभूमी शेड बांधणे व सुशांभिकरण करणे	५.००	२.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२७१६	सांगली	आटपाडी येथील बाजार पटांगण येथे मच्छी मार्केट शेड उभारणे	५.००	२.५०
२७१७	सांगली	मु.पो. शेगाव ता. जत येथे चर्मकार वस्तीमध्ये वॉटर एटीएम बसविणे.	७.००	३.५०
२७१८	सांगली	काळेवाडी ग्रामपंचायत समोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे	५.००	२.५०
२७१९	सांगली	मौजे बनपुरी येथे ३ हायमास्ट पोल बसविणे	३.००	१.५०
२७२०	सांगली	मौजे जांभुळणे गावडे वस्ती येथे धुळदेव मंदीर सभामंडप बांधणे	५.००	२.५०
२७२१	सांगली	वेजेगांव ता. खानापूर जि. सांगली दलित वस्ती मध्ये रस्ते करणे	१०.००	५.००
२७२२	सांगली	पारे ता. खानापूर जि. सांगली दलित वस्तीमध्ये रस्ते करणे	१०.००	५.००
२७२३	सांगली	बामणी ता. खानापूर जि. सांगली दलित वस्तीमध्ये रस्ते करणे	१०.००	५.००
२७२४	सांगली	देविखिंडी ता. खानापूर जि. सांगली येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ते करणे	१०.००	५.००
२७२५	सांगली	रेवणगांव ता. खानापूर जि. सांगली येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ते करणे	७.००	३.५०
२७२६	सांगली	घोटी बु. ता. खानापूर जि. सांगली ठोंबरे वस्तीमध्ये सभागृह बांधणे.	७.००	३.५०
२७२७	सांगली	हिंगणगादे ता. खानापूर येथे लक्ष्मी मंदिराजवळ सभागृह बांधणे	७.००	३.५०
२७२८	सांगली	जानराववाडी ता. मिरज मातंग वस्तीमध्ये रस्ते काँक्रीटीकरण करणे.	१५.००	७.५०
२७२९	सांगली	वड्डी ता. मिरज बौध्द समाज मंदिर बांधकाम करणे.	१०.००	५.००
२७३०	सांगली	करोली एम ता. मिरज दलित वस्तीमध्ये समाज मंदिर बांधकाम करणे.	२०.००	१०.००
२७३१	सांगली	लिंगनुर ता. मिरज चर्मकार वस्ती सभागृह बांधणे. (केपवाड रोड)	१५.००	७.५०
२७३२	सांगली	खटाव ता. मिरज चांभार वस्ती (पंचवर्णवाडी) रस्ता करणे.	१०.००	५.००
२७३३	सांगली	सावळी ता. मिरज बौध्द समाज मंदिर ते आनंदा बाबु घरापर्यंत आरसीसी गटार करणे.	६.००	३.००
२७३४	सांगली	सावळी ता. मिरज खांडेकर चौक ते परशुराम दौडमणी रस्ता डांबरीकरण करणे	६.००	३.००
२७३५	सांगली	बेळंकी ता. मिरज दलित समाज वस्तीमधील मरगुबाई मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसविणे.	७.००	३.५०
२७३६	सांगली	बेळंकी ता. मिरज दुर्गा मंदिर ते मातंग कुंड परिसर पेव्हिंग ब्लॉक बसविणे.	७.००	३.५०
२७३७	सांगली	बेळंकी ता. मिरज नामदेव कांबळे घर ते बबन कांबळे घर पेव्हिंग ब्लॉक बसविणे.	७.००	३.५०
२७३८	सांगली	एरंडोली ता. मिरज समाज मंदिर बांधकाम करणे.	१५.००	७.५०
२७३९	सांगली	एरंडोली ता. मिरज चर्मकार समाज मंदिर बांधकाम करणे.	२०.००	१०.००
२७४०	सांगली	बोलवाड ता. मिरज हरीजन वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे व गटार बांधकाम करणे.	८.००	४.००
२७४१	सांगली	बोलवाडी ता. मिरज कुमार कांबळे घर ते महावीर कांबळे घर रस्त्यालगत पेव्हिंग ब्लॉक बसविणे.	१५.००	७.५०
२७४२	सांगली	बोलवाड ता. मिरज आडवा रस्ता येथे समाज मंदिर बांधकाम करणे व पाण्याची सोय करणे.	५.००	२.५०
२७४३	सांगली	बोलवाड ता. मिरज बेघर वसाहत बौध्द विहाराजवळ पेव्हिंग ब्लॉक बसविणे.	२.००	१.००
२७४४	सांगली	बोलवाड ता. मिरज मातंग वस्ती पिण्याच्या पाण्याची सोय करणे.	१.००	०.५०
२७४५	सांगली	बोलवाड ता. मिरज आंबेडकर नगर पिण्याच्या पाण्याची सोय करणे.	१.००	०.५०
२७४६	सांगली	बेडग ता. मिरज मातंग समाज येथील सामजमंदिर बांधणे.	१५.००	७.५०
२७४७	सांगली	बेडगे ता. मिरज चर्मकार वस्ती मधील समाज मंदिर बांधणे.	१५.००	७.५०
२७४८	सांगली	नरवाड ता. मिरज दलित वस्ती येथे बौध्द समाज मंदिर बांधणे.	१५.००	७.५०
२७४९	सांगली	नरवाड ता. मिरज येथील सर्व दलित वस्तीमध्ये सौर सौलार पथदिवे बसविणे.	४.००	२.००
२७५०	सांगली	मालगांव ता. मिरज कैकय्या समाज सभागृह बांधणे.	१५.००	७.५०
२७५१	सांगली	मालगांव ता. मिरज चर्मकार समाज मंदिर बांधणे.	१५.००	७.५०
२७५२	सांगली	सभाषनगर ता. मिरज बौध्द समाज मंदिर बांधकाम करणे.	१५.००	७.५०
२७५३	सांगली	भोसे ता. मिरज बौध्द समाज मंदिर बांधकाम करणे.	२०.००	१०.००
२७५४	सांगली	ढवळी ता. मिरज देवकारे वस्ती येथे रोहिदास समाज मंदिर बांधकाम करणे.	२०.००	१०.००
२७५५	सांगली	टाकळी ता. मिरज मातंग समाजासाठी समाज मंदिर बांधकाम करणे.	१५.००	७.५०
२७५६	सांगली	सलगे ता. मिरज गणेश अजेटराव घर ते सल्लमा मंदिर रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटार करणे.	४.००	२.००
२७५७	सांगली	सलगे ता. मिरज मधुकर कांबळे घर ते राजेंद्र साळुके घर रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटार करणे.	४.००	२.००
२७५८	सांगली	सलगे ता. मिरज चन्नप्पा कांबळे घर ते शशिकांत कांबळे घर रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटार करणे.	५.००	२.५०
२७५९	सांगली	सलगे ता. मिरज शकुंतला संदीपान घर ते प्रकाश कांबळे घर रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटार करणे.	७.००	३.५०
२७६०	सांगली	आरग ता. मिरज कोरे वस्ती लांडगेवाडी अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे.	१०.००	५.००
२७६१	सांगली	आरग ता. मिरज पेट्रोलपंप वसाहतीमध्ये रस्ते काँक्रीट करणे.	७.००	३.५०
२७६२	सांगली	आरग ता. मिरज मागासवर्गीय स्मशानभूमी सुशोभिकरण करणे.	५.००	२.५०
२७६३	सांगली	निलजी ता. मिरज येथे अंतर्गत रस्ते सुधारणा करणे.	२०.००	१०.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२७६४	सांगली	शिपुर ता. मिरज हरीजन मंदिर दुरुस्ती करणे.	५.००	२.५०
२७६५	सांगली	शिपुर ता. मिरज चर्मकार समाज मंदिर बांधकाम करणे.	१०.००	५.००
२७६६	सांगली	मह्लेवाडी ता. मिरज मातंग समाजाजसाठी समाजमंदिर बांधणे.	१५.००	७.५०
२७६७	सांगली	संतोषवाडी ता. मिरज मातंग वस्ती येथे अंतर्गत रस्ते क्रांतीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविणे.	२०.००	१०.००
२७६८	सांगली	गुंडेवाडी ता. मिरज चर्मकार समाज संत रोहिदास सभामंडप बांधणे.	१५.००	७.५०
२७६९	सांगली	लक्ष्मीवाडी ता. मिरज दलित वस्ती समाज मंदिर बांधणे.	१०.००	५.००
२७७०	सांगली	व्यंकोचीवाडी ता. मिरज अंकुश शिंदे घर ते सुखदेव शिंदे घर रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसविणे.	५.००	२.५०
२७७१	सांगली	व्यंकोचीवाडी ता. मिरज धोंडीराम शिंदे घर ते राजु कोष्टी घर ते हनुमान मंदिर ते ओढापत्र बंदिस्त गटार करणे.	५.००	२.५०
२७७२	सांगली	पायाप्पाचीवाडी ता. मिरज सुखदेव कांबळे घर ते देवदास कांबळे घरापर्यंत बंदिस्त गटार करणे.	५.००	२.५०
२७७३	सांगली	शिंदेवाडी ता. मिरज समाज मंदिर बांधकाम व कंपाऊंड करणे.	१५.००	७.५०
२७७४	सांगली	कळंबी ता. मिरज पंढरपूर रोड ते के.के.के घर खालील समाज मंदिर पर्यंत बंदिस्त गटार करणे.	५.००	२.५०
२७७५	सांगली	कांचनपुर ता. मिरज मेन रोड ते दलित वस्तीपर्यंत अंतर्गत रस्ते क्रांतीकरण करणे.	१०.००	५.००
२७७६	सांगली	सोनी ता. मिरज चर्मकार समाज मंदिर बांधकाम करणे.	१५.००	७.५०
२७७७	सांगली	पाटगांव ता. मिरज दलित वस्ती अंतर्गत सुधारणा करणे.	२०.००	१०.००
२७७८	सांगली	मानमोडी ता. मिरज दलित वस्ती अंतर्गत सुधारणा करणे.	१०.००	५.००
२७७९	सांगली	रसुलवाडी ता. मिरज दलित वस्ती अंतर्गत सुधारणा करणे.	१०.००	५.००
२७८०	सांगली	कदमवाडी ता. मिरज दलित वस्ती अंतर्गत सुधारणा करणे.	१०.००	५.००
२७८१	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. २ येथील शिवशक्ती नगर मधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे.	२०.००	१०.००
२७८२	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. २ येथील शिवशक्ती नगर येथील रस्ते मुरुमीकरण खंडीकरण करणे.	२०.००	१०.००
२७८३	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. ३ कमानवेस येथील अंतर्गत रस्ते करणे.	२५.००	१२.५०
२७८४	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. ३ म्हाडा कॉलनी येथील अंतर्गत रस्ते करणे.	२५.००	१२.५०
२७८५	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. ४ मालगांव रोड, खोतनगर येथील रस्ता क्र. १, २, ४, ५ येथील रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण करणे.	४०.००	२०.००
२७८६	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. ५ बेडंग रस्ता ते कोरे मळा रस्ता डांबरीकरण करणे.	१५.००	७.५०
२७८७	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. ५ शास्त्री चौक सुशोभिकरण करणे.	१०.००	५.००
२७८८	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. ५ अदुके घर ते कांबळे घर ते भिकनगरकडे जाणारा रस्ता करणे.	१०.००	५.००
२७८९	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. ६ वीर शैव कैकय्या सतमाजास स्मशानभूमी विकसित करणे.	२०.००	१०.००
२७९०	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. ६ उदगांव वेस येथील चर्मकार सामाजिक मंदिर विकसित करणे.	३५.००	१७.५०
२७९१	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. ७ जुना हरीपुर रोड चौगुले मळा अंतर्गत रस्ते मुरुमीकरण खंडीकरण डांबरीकरण करणे.	३०.००	१५.००
२७९२	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. ७ गंगानगर अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे.	१४.००	७.००
२७९३	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. २० कृष्णाघाट ते बामणीकडे जाणारा रस्ता मुरुमीकरण करणे.	१०.००	५.००
२७९४	सांगली	सां.मि.कु. महानगरपालिका प्रभाग क्र. २० विजय बापुसो कदम घर ते नेलेंकर म्हसोबा पर्यंत रस्ता मुरुमीकरण करणे.	१०.००	५.००
२७९५	सांगली	मौजे हरीपुर, ता. मिरज, जि. सांगली येथील मागासवर्गीय वस्तीमधील अंतर्गत रस्ते, गटारी व इतर सोई सुविधांची कामे करणे.	५०.००	२५.००
२७९६	सांगली	मौजे जुनी धामणी, ता. मिरज, जि. सांगली येथील मागासवर्गीय वस्तीमधील अंतर्गत रस्ते, गटारी व इतर सोई सुविधांची कामे करणे.	२५.००	१२.५०
२७९७	सांगली	मौजे माधवनगर, ता. मिरज, जि. सांगली येथील मागासवर्गीय वस्तीमधील अंतर्गत रस्ते, गटारी व इतर सोई सुविधांची कामे करणे.	२५.००	१२.५०
२७९८	सांगली	प्रभाग क्र. ८ मधील दलित वस्तीमधील रस्ते, गटारी सामाजिक सभागृह, स्ट्रीट लाईटस् कामासाठी अंतर्गत सोयी - सुविधा करणे.	१५.००	४७.५०
२७९९	सांगली	प्रभाग क्र. १२ मधील दलित वस्तीमधील रस्ते, गटारी सामाजिक सभागृह, स्ट्रीट लाईटस् कामासाठी अंतर्गत सोयी - सुविधा करणे.	८०.००	४०.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२८००	सांगली	प्रभाग क्र. १५ मधील दलित वस्तीमधील रस्ते, गटारी सामाजिक सभागृह, स्ट्रीट लाईटस् कामासाठी अंतर्गत सोयी - सुविधा करणे.	७०.००	३५.००
२८०१	सांगली	प्रभाग क्र. १७ मधील दलित वस्तीमधील रस्ते, गटारी सामाजिक सभागृह, स्ट्रीट लाईटस् कामासाठी अंतर्गत सोयी - सुविधा करणे.	६०.००	३०.००
२८०२	सांगली	मौजे अंकली ता. मिरज जि. सांगली येथील मागावर्गीय वस्तीमधील अंतर्गत रस्ते, गटारी, व इतर सोई सुविधांची कामे करणे	५०.००	२५.००
२८०३	सांगली	मौजे जुनी धामणी ता. मिरज जि. सांगली येथील मागावर्गीय वस्तीमधील अंतर्गत रस्ते, गटारी, व इतर सोई सुविधांची कामे करणे	२५.००	१२.५०
२८०४	सांगली	मौजे माधवनगर ता. मिरज जि. सांगली येथील मागावर्गीय वस्तीमधील अंतर्गत रस्ते, गटारी, व इतर सोई सुविधांची कामे करणे	२५.००	१२.५०
२८०५	सांगली	सिंदुर येथे मालमत्ता क्र १०७६ येथे ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेत समाज मंदीर बांधणे	१०.००	५.००
२८०६	सांगली	वाळेखिंडी येथे चर्मकार समाजासाठी ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेत समाज मंदीर बांधणे	१०.००	५.००
२८०७	सांगली	गुगवाड येथे मांग समाजासाठी ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेत समाज मंदीर बांधणे	१०.००	५.००
२८०८	सांगली	करजगी येथे दलीत वस्ती येथे ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेत समाज मंदीर बांधणे	१०.००	५.००
२८०९	सांगली	बोगी येथे ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेत समाज मंदीर बांधणे	१०.००	५.००
२८१०	सांगली	खोजनवाडी उमराणी रोड ते रोहीदास नगर दलीत वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण करणे व पेव्हिंग ब्लॉक बसविणे	१५.००	७.५०
२८११	सांगली	देवनाळ येथे चर्मकार समाज येथील अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे व पेव्हिंग ब्लॉक बसविणे	१०.००	५.००
२८१२	सांगली	येळदरी येथे मेनरोड आड ते धोंडीराम महार घर दलीत वस्ती रस्ता डांबरीकरण करणे	१०.००	५.००
२८१३	सांगली	रामपूर येथे रोहीदास नगर साळे वस्ती ते मेन रोड रस्ता सी डी वर्क करणे व डांबरीकरण करणे	१५.००	७.५०
२८१४	पुणे	महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव येथे बौध्द वस्ती रस्ता बांधणे.	१५.००	७.५०
२८१५	पुणे	पेट, ता. आंबेगाव येथे चर्मकार वस्ती रस्ता बांधणे.	५.००	२.५०
२८१६	पुणे	अवसरी खुर्द, ता. आंबेगाव येथे दलित वस्ती मध्ये व्यायामशाळा बांधणे.	१०.००	५.००
२८१७	पुणे	इंदिरानगर, कळंब, ता. आंबेगाव येथे मातंग वस्ती अंतर्गत रस्ता बांधणे.	१०.००	५.००
२८१८	पुणे	निरगुडसर ता. आंबेगाव येथे दलित वस्ती ते स्मशानभुमी रस्ता करणे.	१०.००	५.००
२८१९	पुणे	पिंपळगाव तर्फे महाळुंगे ता. आंबेगाव येथे दलित वस्ती रस्ता करणे.	५.००	२.५०
२८२०	पुणे	गिरवली ता. आंबेगाव येथे दलित वस्ती रस्ता करणे.	५.००	२.५०
२८२१	पुणे	चिंचोली ता. आंबेगाव येथे दलित वस्ती रस्ता करणे.	५.००	२.५०
२८२२	पुणे	नारोडी ता. आंबेगाव येथे दलित वस्ती रस्ता करणे.	५.००	२.५०
२८२३	पुणे	महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव येथे बौध्द वस्तीच्या पश्चिमेकडील बाजूला रस्त्याला संरक्षक भित्त बांधणे.	१५.००	७.५०
२८२४	पुणे	महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव येथे बौध्द वस्तीत गटार बांधणे.	३.००	१.५०
२८२५	पुणे	महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव येथे इंदिरानगर येथील मातंग वस्तीमध्ये अंतर्गत रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरण करणे.	१५.००	७.५०
२८२६	पुणे	मुढाले ता. बारामती दलित वस्ती अंतर्गत भूमिगत गटार करणे	५.००	२.५०
२८२७	पुणे	मुढाले ता. बारामती समाज मंदिराची दुरुस्ती करणे	५.००	२.५०
२८२८	पुणे	मुढाले ता. बारामती हायमास्ट दिवे बसविणे	५.००	२.५०
२८२९	पुणे	अंधुर्णे -१ ता.इंदापुर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
२८३०	पुणे	अंधुर्णे -२ ता.इंदापुर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
२८३१	पुणे	साबळे वस्ती, ता.इंदापुर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे.	१०.००	५.००
२८३२	पुणे	खरात वस्ती - मामाघर , ता.इंदापुर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
२८३३	पुणे	चर्मकार वस्ती, निरवांगी , ता.इंदापुर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
२८३४	पुणे	सोनवणेवस्ती निंबोडी , ता.इंदापुर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
२८३५	पुणे	सिध्दार्थनगर सणसर , ता.इंदापुर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
२८३६	पुणे	अंधुर्णे, ता.इंदापुर येथे हायमास्ट दिवे लावणे.	५.००	२.५०
२८३७	पुणे	भरणेवाडी, ता.इंदापुर येथे हायमास्ट दिवे लावणे.	५.००	२.५०
२८३८	पुणे	दलित वस्ती सपकळवाडी ता. इंदापुर येथे व्यायाम शाळा बांधणे.	५.००	२.५०
२८३९	पुणे	दलित वस्ती अकोले ता. इंदापुर येथे व्यायाम शाळा बांधणे.	५.००	२.५०
२८४०	पुणे	दलित वस्ती गौतंडी ता. इंदापुर येथे व्यायाम शाळा बांधणे.	१०.००	५.००
२८४१	पुणे	दलित वस्ती सपकळवाडी ता. इंदापुर येथे झोपडपट्टी अभ्यासिका बांधणे.	५.००	२.५०
२८४२	पुणे	बोरी दलितवस्ती, ता.इंदापुर येथे हायमास्ट दिवे लावणे.	५.००	२.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२८४३	पुणे	संभाजी बनसोडे वस्ती, जंक्शन ता. इंदापूर येथे व्यायाम शाळा बांधणे.	५.००	२.५०
२८४४	पुणे	आनंदनगर येथे ग्रंथालय बांधकाम करणे.	५.००	२.५०
२८४५	पुणे	पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रामध्ये आकुर्डी येथील दलित वस्ती अंतर्गत रस्त्यांची कामे करणे.	२०.००	१०.००
२८४६	पुणे	पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रामध्ये आकुर्डी येथील दलित वस्ती अंतर्गत विश्वरत्न बौध्दविहाराचे सुशोभिकरण करणे.	२०.००	१०.००
२८४७	पुणे	पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रामध्ये आकुर्डी येथील दलित वस्ती अंतर्गत विद्युत खांब उभारणे व विद्युतीकरण करणे.	३०.००	१५.००
२८४८	पुणे	पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रामध्ये आकुर्डी येथील दलित वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृह बांधणे.	३०.००	१५.००
२८४९	पुणे	राजेवाडी परिसर झोपडपट्टी ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन टाकणे, रस्ता कॉक्रीटीकरण करणे	३०.००	१५.००
२८५०	पुणे	मंगळवार पेठ झोपडपट्टी मध्ये विविध नागरी सुविधांची कामे करणे	२५.००	१२.५०
२८५१	पुणे	मंगळवार पेठ वाल्मीकी झोपडपट्टी मध्ये नागरी सुविधा पुरविणे व रस्ता कॉक्रीटीकरण करणे	१५.००	७.५०
२८५२	पुणे	ताडीवाला रोड झोपडपट्टी लोकसेवा परिसर येथे विविध नागरी सुविधा पुरविणे	१५.००	७.५०
२८५३	पुणे	नायडू हॉस्पिटल झोपडपट्टी परिसरात रस्ता करणे व अन्य विकास कामे करणे	१०.००	५.००
२८५४	पुणे	घोरपडी गांव परिसरातील आगवाली चोळ झोपडपट्टी येथे हायमॅक्स लाईटची सोय करणे	१५.००	७.५०
२८५५	पुणे	घोरपडी गांव फैलवाली चाळ झोपडपट्टी येथे विविध नागरी कामे करणे पाण्याची लाईन टाकणे रस्ता कॉक्रीटीकरण ड्रेनेज लाईन टाकणे	२५.००	१२.५०
२८५६	पुणे	डायस प्लॉट ढोले मळा झोपडपट्टी येथे विकास कामे करणे	१५.००	७.५०
२८५७	पुणे	भवानी माता मंदीर पाठीमागील झोपडपट्टी मध्ये विविध विकास कामे करणे	२०.००	१०.००
२८५८	पुणे	पुरंदर हवेली मतदार संघातील निरा गावात दलित वस्ती अंतर्गत रस्ते	३०.००	१५.००
२८५९	पुणे	पुरंदर हवेली मतदार संघातील नायगाव दलित वस्ती अंतर्गत रस्ते	१०.००	५.००
२८६०	पुणे	पुरंदर हवेली मतदार संघातील राजुची गावात दलित वस्ती अंतर्गत रस्ते	१०.००	५.००
२८६१	पुणे	पुरंदर हवेली मतदार संघातील वीर गावात दलित वस्ती अंतर्गत रस्ते	२०.००	१०.००
२८६२	पुणे	पुरंदर हवेली मतदार संघातील दिवे गावात दलित वस्ती अंतर्गत रस्ते	१०.००	५.००
२८६३	पुणे	पुरंदर हवेली मतदार संघातील परिंचे गावात दलित वस्ती अंतर्गत रस्ते	१०.००	५.००
२८६४	पुणे	पुरंदर हवेली मतदार संघातील माळशिरस गावात दलित वस्ती अंतर्गत रस्ते	६.००	३.००
२८६५	पुणे	पुरंदर हवेली मतदार संघातील खळद गावात दलित वस्ती अंतर्गत अंतर्गत रस्ते	२.००	१.००
२८६६	पुणे	ग्रा.पं.निरा शिवतक्रार वॉर्ड क्र. ५ येथे अनु. जाती वसाहतीमध्ये सभागृह बांधणे.	३०.००	१५.००
२८६७	पुणे	ग्रा.पं.निरा शिवतक्रार सर्वोदय सोसायटी वॉर्ड क्र. २ सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेज बांधकाम करणे.	५.००	२.५०
२८६८	पुणे	ग्रा.पं.निरा शिवतक्रार घरकुल वसाहत वॉर्ड क्र. ३ येथे पेव्हर ब्लॉक रस्ता व शौचालय युनिट बांधणे.	१५.००	७.५०
२८६९	पुणे	मौजे कऱ्हाटी, ता.बारामती, जि.पुणे येथे दलित वस्ती अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.	७.००	३.५०
२८७०	पुणे	मौजे मुर्ती, ता.बारामती, जि.पुणे येथे दलित वस्ती अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.	७.००	३.५०
२८७१	पुणे	मौजे बेलसर, ता.पुरंदर जि.पुणे येथील दलित वस्ती अंतर्गत मारुती मंदिर ते हरिजन वस्ती अंतर्गत वस्ती पर्यंत रस्ता तयार करणे.	७.००	३.५०
२८७२	पुणे	मौजे वळणे, पो.माले, ता.मुळशी, जि.पुणे बौध्दवस्ती समाजमंदिर बांधणे.	५.००	२.५०
२८७३	पुणे	ग्रा. पं. वडगाव तर्फे खेड तालुका खेड जिल्हा पुणे येथील दलित वस्ती येथे सिमेंट रस्ता करणे.	१५.००	७.५०
२८७४	पुणे	ग्रा. पं. बाभूळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील दलित वस्ती येथे हायमास्ट दिवे बसविणे.	१५.००	७.५०
२८७५	पुणे	ग्रा. पं. बाभूळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील दलित वस्ती येथे सिमेंट रस्ता करणे.	१५.००	७.५०
२८७६	पुणे	ग्रा. पं. नाव्हारा, तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील दलित वस्ती येथे हायमास्ट दिवे बसविणे.	१५.००	७.५०
२८७७	पुणे	ग्रा. पं. निमोने, तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील दलित वस्ती येथे हायमास्ट दिवे बसविणे.	१५.००	७.५०
२८७८	पुणे	ग्रा. पं. निमोने, तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील दलित वस्ती येथे सिमेंट रस्ता करणे.	१५.००	७.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२८७९	पुणे	ग्रा. पं. तडोबाचीवाडी, तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील दलित वस्ती येथे सिमेंट रस्ता करणे.	१०.००	५.००
२८८०	पुणे	मौजे रंजणगांव गणपती ता.शिरूर जि.पुणे येथील अण्णाभाऊ साठे नगर ते भुजबळ वस्ती जोड रस्ता करणे	२०.००	१०.००
२८८१	पुणे	मौजे रंजणगांव मोडकाई वस्ती जोडरस्ता करणे	१५.००	७.५०
२८८२	पुणे	मौजे रंजणगांव गणपती ता.शिरूर जि.पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर (बुध विहार) ते करंजावणे रोड जोडरस्ता करणे	१५.००	७.५०
२८८३	पुणे	पर्वती मतदार संघातील स. नं. ३८ / ४ अ / ३९ साईबाबा वसाहत पर्वती दर्शन येथे कॉक्रीटीकरण करणे	२०	१०.००
२८८४	पुणे	पर्वती मतदार संघातील स. नं. ५७० आंबेडकर नगर गुलटेकडी मा. यार्ड ड्रेनेज लाईन टाकणे	२०	१०.००
२८८५	पुणे	पर्वती मतदार संघातील आंबिका नगर, पवन नगर, अप्पर इंदिरानगर येथे कॉक्रीटीकरण करणे	२०	१०.००
२८८६	पुणे	पर्वती मतदार संघातील स. नं. १३१ पानमळा राजीव गांधी वसाहत, सिंहगड रोड येथे कॉक्रीटीकरण करणे	२०	१०.००
२८८७	पुणे	पर्वती मतदार संघातील स. नं. २८ / १ / ३ / ४ / लक्ष्मीनारायण टॉकीज सातारा रोड मागील वसाहत येथे ड्रेनेज लाईन टाकणे	२०	१०.००
२८८८	पुणे	कोंढवा बु. कपिलनगर येथील अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते सुधारणा करणे	१०	५.००
२८८९	पुणे	कोंढवा खु. भीमनगर येथील अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते सुधारणा करणे	१०	५.००
२८९०	पुणे	कात्रज ओव्हाळओढा येथील अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये रस्ते सुधारणा करणे	१०	५.००
२८९१	पुणे	महंमदवाडी कृष्णानगर येथील अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते सुधारणा करणे	१०	५.००
२८९२	पुणे	हडपसर स. नं. १५५ येथील अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये अंतर्गत रस्त सुधारणा करणे	१०	५.००
२८९३	पुणे	मुंढवा स. नं. ९४ येथील अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते सुधारणा करणे	१०	५.००
२८९४	पुणे	मांजरी बु. भीमनगर येथील अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते सुधारणा करणे	१०	५.००
२८९५	पुणे	कोंढवा बु. आंबेडकरनगर येथील अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते सुधारणा करणे	१०	५.००
२८९६	पुणे	कोंढवा खु. कमेल झोपउपट्टी येथील अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते सुधारणा करणे	१०	५.००
२८९७	पुणे	कात्रज भैखनाथ मंदिर कात्रज तलाव येथील अनुसूचित जाती जमाती वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते सुधारणा करणे	१०	५.००
२८९८	पुणे	चावसर येथे दलीतवस्ती अंतर्गत रस्ता करणे	१०.००	५.००
२८९९	पुणे	टाकबे बु येथे दलीतवस्ती अंतर्गत रस्ता करणे व बंदिस्त गटर्स करणे	१०.००	५.००
२९००	पुणे	फळणे येथे दलीतवस्ती अंतर्गत रस्ता करणे	१०.००	५.००
२९०१	पुणे	भाजे येथे दलीतवस्ती दिलीप भालेराव ते ओव्हाळ रस्ता करणे	१०.००	५.००
२९०२	पुणे	देवलें येथे दलीतवस्ती अंतर्गत रस्ता करणे	१०.००	५.००
२९०३	पुणे	वराळे दलीतवस्ती अंतर्गत कॉक्रीटीकरण करणे	५.००	२.५०
२९०४	पुणे	कुरवंडे दलीतवस्ती अंतर्गत कॉक्रीटीकरण करणे व बंदिस्त गटर्स करणे	१५.००	७.५०
२९०५	पुणे	बऊर येथे बौध्दवस्ती मध्ये वाचनालय बांधणे	१०.००	५.००
२९०६	पुणे	मळवंडी ढोरे दलीतवस्ती मध्ये व्यायामशाळा बांधणे	१०.००	५.००
२९०७	पुणे	मुंढावरे येथे वडीवळे समाजमंदिर बांधणे	१०.००	५.००
२९०८	पुणे	पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रामध्ये जाधव वस्ती रमाबाई नगर दलित वस्ती रावेत अंतर्गत नाले बांधकाम करणे.	४०.००	२०.००
२९०९	पुणे	पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रामध्ये जाधव वस्ती रमाबाई नगर दलित वस्ती रावेत अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करणे.	३०.००	१५.००
२९१०	पुणे	पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रामध्ये जाधव वस्ती रमाबाई नगर दलित वस्ती रावेत अंतर्गत सर्व रस्त्यांच्या बाजूने विद्युत पोल लावणे.	३०.००	१५.००
२९११	पुणे	कोथरुड मतदार संघातील प्र. क्र. ३१ कामना वसाहत या दलित वस्ती मधील ड्रेनेज लाईन ची कामे करणे	१५.००	७.५०
२९१२	पुणे	कोथरुड मतदार संघातील प्र. क्र. ११ राजीव गांधी वसाहत पौड रोड येथील दलीत वस्ती मध्ये विविध विकासकामे करणे	१०.००	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
२९१३	पुणे	कोथरुड मतदार संघातील प्र. क्र. ११ जयभवानी नगर येथील दलीत वस्तीमधील ड्रेनेज लाईन ची कामे करणे	१०.००	५.००
२९१४	पुणे	कोथरुड मतदार संघातील प्र. क्र. १२ संभा वसाहत कर्वेनगर येथील दलीत वस्तीमध्ये सार्वजनिक शौचालयाची कामे करणे	१०.००	५.००
२९१५	पुणे	कोथरुड मतदार संघातील प्र. क्र. १२ सिध्दार्थ नगर कर्वेनगर येथील दलीत वस्तीमध्ये सार्वजनिक शौचालयाची कामे करणे	१०.००	५.००
२९१६	पुणे	कोथरुड मतदार संघातील प्र. क्र. १२ भिम नगर पौड रोड येथील दलीत वस्तीमध्ये सार्वजनिक शौचालयाची कामे करणे	१०.००	५.००
२९१७	पुणे	कोथरुड मतदार संघातील प्र. क्र. ९ सुतारवाडी गावठाण पाषाण येथील दलीत वस्तीमध्ये मध्ये विविध विकासकामे करणे	१०.००	५.००
२९१८	पुणे	कोथरुड मतदार संघातील प्र. क्र. ९ भीमनगर बालेवाडी येथील दलीत वस्तीमध्ये मध्ये विविध विकासकामे करणे	१५.००	७.५०
२९१९	पुणे	कोथरुड मतदार संघातील प्र. क्र. १३ पं नेहरु वसाहत येथील दलीत वस्तीमध्ये सार्वजनिक शौचालयाची कामे करणे	१०.००	५.००
२९२०	कोल्हापूर	१) मौजे किणे ता. आजरा जि. कोल्हापूर येथे रस्ते कॉक्रीटीकरण करणे	१०	५.००
२९२१	कोल्हापूर	२) मौजे मुरुडे ता. आजरा जि. कोल्हापूर येथे रस्ते कॉक्रीटीकरण करणे	१०	५.००
२९२२	कोल्हापूर	तळसंदे ता. हातकणंगले येथील दलितवस्ती अंतर्गत सोयी-सुविधा करणे	१०.००	५.००
२९२३	कोल्हापूर	लाटवडे ता. हातकणंगले येथील दलितवस्ती अंतर्गत सोयी-सुविधा करणे	१०.००	५.००
२९२४	कोल्हापूर	मिणचे ता. हातकणंगले येथील दलितवस्ती अंतर्गत सोयी सुविधा करणे	१०.००	५.००
२९२५	कोल्हापूर	हिंगणगाव ता. हातकणंगले येथील दलितवस्ती अंतर्गत सोयी-सुविधा करणे	१०.००	५.००
२९२६	कोल्हापूर	मजले ता. हातकणंगले येथील दलितवस्ती अंतर्गत सोयी-सुविधा करणे	१०.००	५.००
२९२७	कोल्हापूर	मुडशिंगी ता. हातकणंगले येथील दलितवस्ती अंतर्गत सोयी-सुविधा करणे	१०.००	५.००
२९२८	कोल्हापूर	हुपरी ता. हातकणंगले येथील दलितवस्ती अंतर्गत सोयी-सुविधा करणे	१०.००	५.००
२९२९	कोल्हापूर	रेंदाळ ता. हातकणंगले येथील दलितवस्ती अंतर्गत सोयी-सुविधा करणे	१०.००	५.००
२९३०	कोल्हापूर	माले ता. हातकणंगले येथील दलितवस्ती अंतर्गत सोयी-सुविधा करणे	१०.००	५.००
२९३१	कोल्हापूर	मौ. वडगाव ले ता. हातकणंगले येथील दलितवस्ती अंतर्गत सोयी-सुविधा करणे	१०.००	५.००
२९३२	कोल्हापूर	मौजे रेठरे येथील मागासवर्गीय वस्तीतील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर	१५.००	७.५०
२९३३	कोल्हापूर	मौजे निवडे येथील मागासवर्गीय वस्तीतील अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर	२०.००	१०.००
२९३४	कोल्हापूर	मौजे टैकोली येथील मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा पोहोच रस्ता कॉक्रीटीकरण करुन आर.सी सी गटर्स बांधणे ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर	१०.००	५.००
२९३५	कोल्हापूर	मौजे गोंडोली येथील मागासवर्गीय वस्तीतील अंतर्गत रस्ते आरसीसी गटर्स बांधणे ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर	१०.००	५.००
२९३६	कोल्हापूर	मौजे आंबर्डे येथील मागासवर्गीय वस्तीतील अंतर्गत रस्ते आरसीसी गटर्स बांधणे ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर	१०.००	५.००
२९३७	कोल्हापूर	मौजे खेडे येथील मागासवर्गीय वस्तीतील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर	१०.००	५.००
२९३८	कोल्हापूर	मौजे थावडे येथील दलित वस्तीतील अंतर्गत रस्ते करुन आरसीसी गटर्स बांधणे ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर	१०.००	५.००
२९३९	कोल्हापूर	मौजे जांभूर येथील दलित वस्तीतील अंतर्गत रस्ते करुन आरसीसी गटर्स बांधणे ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर	१०.००	५.००
२९४०	कोल्हापूर	मौजे कुंभवडे येथील दलित वस्तीतील अंतर्गत रस्ते सुधारणा करुन आरसीसी गटर्स बांधणे ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर	१०.००	५.००
२९४१	कोल्हापूर	मौजे सोनगे ता. कागल येथे दलित वस्ती मध्ये मुलभूत सोई सुविधा करणे	५.००	२.५०
२९४२	कोल्हापूर	मौजे खडकेवाडा ता. कागल येथे दलित वस्ती मध्ये मुलभूत सोई सुविधा करणे	३.००	१.५०
२९४३	कोल्हापूर	मौजे हमीदवाडा ता. कागल येथे दलित वस्ती मध्ये मुलभूत सोई सुविधा करणे	५.००	२.५०
२९४४	कोल्हापूर	मौजे पिंपळगाव ता. कागल येथे प्रा. आ.क्रेद्रापासून दलित वस्तीला जोडणारा रस्ता करणे	७.००	३.५०
२९४५	कोल्हापूर	धामणे ता. आजरा आर. सी. सी. गटर्स बांधणे	५.००	२.५०
२९४६	कोल्हापूर	टाकळेवाडी ता. शिरूर दलित वस्ती मध्ये अंतर्गत रस्ते खडीकरण डांबरीकरण कॉक्रीटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविणे आणि हायमास्ट दिवे बसविणे	१९.००	९.५०
२९४७	कोल्हापूर	लिंगनूर दु. ता. कागल येथील दलित वस्तीमधील रस्ते व गटर्स करणे.	२०.००	१०.००
२९४८	कोल्हापूर	बाचणी ता. कागल येथील दलित वस्तीमधील रस्ते व गटर्स करणे.	२०.००	१०.००
२९४९	कोल्हापूर	आरदाळ ता. आजरा येथील दलित वस्तीमधील रस्ते व गटर्स करणे.	२०.००	१०.००
२९५०	कोल्हापूर	कडगांव ता. गडहिंग्लज येथील दलित वस्तीमधील रस्ते व गटर्स करणे.	२०.००	१०.००







अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
३०२४	कोल्हापूर	गोरंबे ता. कागल हरिजनवस्ती रस्ते कॉक्रीटीकरण व पेव्हींगब्लॉक करणे	१०.००	५.००
३०२५	कोल्हापूर	सिध्दनेली ता. कागल हरिजनवस्ती रस्ते कॉक्रीटीकरण व पेव्हींगब्लॉक करणे	१०.००	५.००
३०२६	कोल्हापूर	शिंपे येथील मागासवर्गीय न.पा.पु वितरण व्यवस्था करणे.	७.००	
३०२७	कोल्हापूर	सरूड ता. भाहूवाडी येथे जॅकवेल मागासवर्गीय मातंग वस्तीकडे जाणारा रस्ता करणे.	२२.००	
३०२८	कोल्हापूर	कापशी ता. भाहूवाडी येथे मागासवर्गीय वस्ती ते पुणवतकडे जाणारा रस्ता करणे.	२०.००	
३०२९	कोल्हापूर	आळते ता. हातकणंगले येथे भिमनगर ते सुत गिरणीकडे जाणारा रस्ता करणे.	२५.००	
३०३०	कोल्हापूर	नरंदे ता. हातकणंगले येथे मागासवर्गीय वस्तीला गटर व रस्ता करणे.	२०.००	
३०३१	कोल्हापूर	नेज ता. हातकणंगले येथे मागासवर्गीय वस्तीकडे रस्ता करणे	२०.००	
३०३२	कोल्हापूर	मौजे कळंबे तर्फे कळे, ता. करवीर येथे दलित वस्ती अंतर्गत सोई सुविधा करणे.	१५.००	७.५०
३०३३	कोल्हापूर	मौजे वाघवे, ता. पन्हाळा येथे दलित वस्ती अंतर्गत सोई सुविधा करणे.	१०.००	५.००
३०३४	कोल्हापूर	मौजे चिचवडे तर्फे कळे, ता. करवीर येथे दलित वस्ती अंतर्गत सोई सुविधा करणे.	१०.००	५.००
३०३५	कोल्हापूर	मौजे कुरणी ता. कागल येथील अनु जाती वस्तीमध्ये पेविंग ब्लॉक , रस्ते व गटर्स बांधणे	३०.००	१५.००
३०३६	कोल्हापूर	मौजे सोनाळी ता. कागल येथील अनु जाती वस्तीमध्ये पेविंग ब्लॉक , रस्ते व गटर्स बांधणे	१५.००	७.५०
३०३७	कोल्हापूर	मौजे पिपळगाव बु ता. कागल येथील अनु जाती वस्तीमध्ये पेविंग ब्लॉक , रस्ते व गटर्स बांधणे	१५.००	७.५०
३०३८	कोल्हापूर	मौजे केनवडे ता. कागल येथील दलीत वस्ती मध्ये हायमास्ट स्ट्रीट लाईट बसविणे	५.००	२.५०
३०३९	कोल्हापूर	मौजे व्हाळा ता. कागल येथील दलीत वस्ती मध्ये हायमास्ट स्ट्रीट लाईट बसविणे	५.००	२.५०
३०४०	कोल्हापूर	मौजे मळगे बु ता. कागल येथील दलीत वस्ती मध्ये हायमास्ट स्ट्रीट लाईट बसविणे	५.००	२.५०
३०४१	कोल्हापूर	मौजे मळगे खु ता. कागल येथील दलीत वस्ती मध्ये हायमास्ट स्ट्रीट लाईट बसविणे	५.००	२.५०
३०४२	कोल्हापूर	मौजे बानगे ता. कागल येथील दलीत वस्ती मध्ये हायमास्ट स्ट्रीट लाईट बसविणे	५.००	२.५०
३०४३	कोल्हापूर	मौजे म्हाकवे ता. कागल येथील दलीत वस्ती मध्ये हायमास्ट स्ट्रीट लाईट बसविणे	५.००	२.५०
३०४४	कोल्हापूर	मौजे गोरंबे ता. कागल येथील दलीत वस्ती मध्ये हायमास्ट स्ट्रीट लाईट बसविणे	५.००	२.५०
३०४५	कोल्हापूर	मौजे सावडे ता. कागल येथील दलीत वस्ती मध्ये हायमास्ट स्ट्रीट लाईट बसविणे	५.००	२.५०
३०४६	कोल्हापूर	मौजे करनुर ता. कागल येथील दलीत वस्ती मध्ये हायमास्ट स्ट्रीट लाईट बसविणे	५.००	२.५०
३०४७	कोल्हापूर	मौजे सिध्दनेली ता. कागल येथील दलीत वस्ती मध्ये हायमास्ट स्ट्रीट लाईट बसविणे	५.००	२.५०
३०४८	कोल्हापूर	मौजे विकासवाडी ता. करवीर येथील अंतर्गत रस्ते , गटर्स,विद्युतीकरण, खुली जागा विकसीत करणे, सामाजिक सभागृह पाणी पुरवठा व पानंद रस्ते मुरुमीकरण करणे इ प्राथमिक सोयीसुविधांची कामे करणे	५.००	२.५०
३०४९	कोल्हापूर	मौजे कोगील खु ता. करवीर येथील अंतर्गत रस्ते , गटर्स,विद्युतीकरण, खुली जागा विकसीत करणे, सामाजिक सभागृह पाणी पुरवठा व पानंद रस्ते मुरुमीकरण करणे इ प्राथमिक सोयीसुविधांची कामे करणे	१०.००	५.००
३०५०	कोल्हापूर	मौजे हणबरवाडी ता. करवीर येथील अंतर्गत रस्ते , गटर्स,विद्युतीकरण, खुली जागा विकसीत करणे, सामाजिक सभागृह पाणी पुरवठा व पानंद रस्ते मुरुमीकरण करणे इ प्राथमिक सोयीसुविधांची कामे करणे	१०.००	५.००
३०५१	कोल्हापूर	मौजे इस्फुली ता. करवीर येथील अंतर्गत रस्ते , गटर्स,विद्युतीकरण, खुली जागा विकसीत करणे, सामाजिक सभागृह पाणी पुरवठा व पानंद रस्ते मुरुमीकरण करणे इ प्राथमिक सोयीसुविधांची कामे करणे	१५.००	७.५०
३०५२	कोल्हापूर	मौजे वडकशिवाले ता. करवीर येथील अंतर्गत रस्ते , गटर्स,विद्युतीकरण, खुली जागा विकसीत करणे, सामाजिक सभागृह पाणी पुरवठा व पानंद रस्ते मुरुमीकरण करणे इ प्राथमिक सोयीसुविधांची कामे करणे	७.००	३.५०
३०५३	कोल्हापूर	मौजे नागाव ता. करवीर येथील अंतर्गत रस्ते , गटर्स,विद्युतीकरण, खुली जागा विकसीत करणे, सामाजिक सभागृह पाणी पुरवठा व पानंद रस्ते मुरुमीकरण करणे इ प्राथमिक सोयीसुविधांची कामे करणे	७.००	३.५०
३०५४	कोल्हापूर	कोल्हापूर महानगरपालीका प्रभाग २२ विक्रमनगर येथील अंतर्गत रस्ते , गटर्स,विद्युतीकरण, खुली जागा विकसीत करणे, सामाजिक सभागृह पाणी पुरवठा व पानंद रस्ते मुरुमीकरण करणे इ प्राथमिक सोयीसुविधांची कामे करणे	३०.००	१५.००
३०५५	कोल्हापूर	कोल्हापूर महानगरपालीका प्रभाग ५८ संभाजी नगर येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण /कॉक्रीटीकरण / , गटर्स,विद्युतीकरण, खुली जागा विकसीत करणे, सामाजिक सभागृह, बाग बगीचा विकसीत करणे / ओपन जीम व खेळणी बसविणे इ प्राथमिक सोयीसुविधांची कामे करणे	२०.००	१०.००
३०५६	कोल्हापूर	नरतवडे ता. राधानगरी जि. कोल्हापूर येथे रस्ते व गटारे बांधकाम करणे	१५	७.५०
३०५७	कोल्हापूर	निढोरी, ता. कागल, येथे आंबेडकर वसाहतीमध्ये सोयी-सुविधा पुरविणे	२०	१०.००
३०५८	कोल्हापूर	तारळे (खुद) ता. राधानगरी, जि. कोल्हापूर येथे आंबेडकर येथे रस्ता खडीकरण व डांबरीकरण	१०	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
३०५९	कोल्हापूर	मौजे दोनवडे ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील (माळवाडी) नविन आंबेडकर वस्तीमध्ये कॉंक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे	१०	५.००
३०६०	कोल्हापूर	मौजे खुपीरे ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील आंबेडकर वस्तीमध्ये कॉंक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे	१०	५.००
३०६१	कोल्हापूर	सोळांकूर ता. राधानगरी येथे आंबेडकर वसाहतीमध्ये खडीकरण व डांबरीकरण	१०	५.००
३०६२	सातारा	मौजे. खातगून ता. खटाव येथील दलित वस्तीत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बनविणे.	२०.००	१०.००
३०६३	सातारा	खामगाव येथे मागासवर्गीय वस्तीत रस्ता करणे	७.००	३.५०
३०६४	सातारा	मौजे विडणी ता. फलटण जि.सातारा येथे दलित वस्ती मध्ये खडीकरण व डांबरीकरण करणे.	१५.००	७.५०
३०६५	सातारा	मौजे विडणी ता. फलटण जि.सातारा येथे दलित वस्ती मध्ये हायमास्ट दिवे लावणे.	१०.००	५.००
३०६६	सातारा	मौजे विडणी ता. फलटण जि.सातारा येथे दलित वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे.	१०.००	५.००
३०६७	सातारा	मौजे विडणी ता. फलटण जि.सातारा येथे दलित वस्ती मध्ये बंदीस्त गटार बांधणे.	१०.००	५.००
३०६८	सातारा	फलटण तालुक्यातील आळजापूर येथे दलितवस्तीमध्ये संरक्षक भिंत बांधणे, रस्ता करणे.	१०	५.००
३०६९	सातारा	तालुका कोरेगाव उत्तर नायगाव येथील दलित वस्तीत रस्ता करणे	७.०	३.५०
३०७०	सातारा	तालुका कोरेगाव उत्तर येथील करंजखोप येथे हनमंत सोनवणे ते अशोक सोनवणे घर रस्ता करणे	७.०	३.५०
३०७१	सातारा	ता. कोरेगाव उत्तर येथील तळीये येथे समाधान शिल्वंत ते राजेंद्र शिल्वंत घर रस्ता करणे.	७.०	३.५०
३०७२	सातारा	ता. कोरेगाव उत्तर रणदुल्लाबाद येथे दलितवस्तीत रस्ता करणे.	७.०	३.५०
३०७३	सातारा	मिरेवाडी येथे दलितवस्तीत मोरी बांधकाम करणे	७.००	३.५०
३०७४	सातारा	मौजे नाडे क्रांतीनगर ता. पाटण येथे मार्तंग वस्तीकरीता रस्ता संरक्षक कठडा बांधणे	१५.००	७.५०
३०७५	सातारा	मौजे चोपडी ता. पाटण येथील दलितवस्ती रस्ता सुधारणा करणे.	१५.००	७.५०
३०७६	सातारा	मौजे मणेरी चिंचेचे आन्हाड ता. पाटण बौध्दवस्ती रस्ता सुधारणा करणे.	१०.००	५.००
३०७७	सातारा	मौजे वजरोशी ता. पाटण बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे.	१०.००	५.००
३०७८	सातारा	मौजे चोपदारवाडी ता. पाटण येथील बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे.	१०.००	५.००
३०७९	सातारा	मौजे येराड ता. पाटण येथील बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे.	१०.००	५.००
३०८०	सातारा	मौजे मालोशी ता. पाटण येथील बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे.	१०.००	५.००
३०८१	सातारा	मौजे पाळशी ता. पाटण येथील बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे.	१०.००	५.००
३०८२	सातारा	मौजे पापडे ता. पाटण येथील बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे.	१०.००	५.००
३०८३	सातारा	मौजे जावली, ता.फलटण, जि.सातारा येथे दलित वस्ती अंतर्गत	१०.००	५.००
३०८४	सातारा	मौजे निमसोड, ता.खटाव, जि.सातारा येथील दलित वस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण व गटर्स बांधणे.	५.००	२.५०
३०८५	सातारा	सायगाव ता. जावळी बौध्दवस्तीमध्ये विहाराजवळ नाली बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविणे	७.००	३.५०
३०८६	सातारा	सायगाव ता. जावळी अंतर्गत बौध्दवस्तीमध्ये अंतर्गत रस्ते कॉंक्रीटीकरण करणे	७.००	३.५०
३०८७	सातारा	महिगाव ता. जावळी अंतर्गत दलित वस्ती मधील अंतर्गत रस्ते तयार करणे	५.००	२.५०
३०८८	सातारा	शहापूर, ता. कराड येथील बेघर वसाहतीमधील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे.	३.००	१.५०
३०८९	सातारा	कांबीरवाडी, ता. कराड येथे मागासवर्गीय वसाहतीमधील स्मशानभूमीची सुधारणा करणे	३.००	१.५०
३०९०	सातारा	कवठे (जुने), ता. कराड येथे बौध्द समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणे	७.००	३.५०
३०९१	सातारा	खालकरवाडी, ता. कराडमध्ये मागासवर्गीय वसाहतीमध्ये अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे	३.००	१.५०
३०९२	सातारा	भांबे, ता. कराड येथे मागासवर्गीय वसाहतीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे	७.००	३.५०
३०९३	सातारा	शिरवडे, ता. कराड येथील मागासवर्गीय वसाहतीमधील श्री बळीराम माने यांचे घरापासून श्री. धोंडीराम माने यांचे घरापर्यंतचा रस्ता कॉंक्रीटीकरण करणे.	७.००	३.५०
३०९४	सातारा	काशिळ, ता. सातारा येथे मागासवर्गीय वसाहतीमध्ये कैकाडी वसाहतीमधील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
३०९५	सातारा	मांडवे, ता. सातारा येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
३०९६	सातारा	नागझरी, ता. कोरेगाव येथे मागासवर्गीय वसाहत ते जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता कॉंक्रीटीकरण करणे	५.००	२.५०
३०९७	सातारा	रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील मागासवर्गीय वसाहतीमध्ये जाणेशाही लोखंडी साकव पूल बांधणे	५.००	२.५०
३०९८	सातारा	सुली, ता. कोरेगाव येथे मागासवर्गीय वसाहत हे स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता कॉंक्रीटीकरण करणे.	५.००	२.५०
३०९९	सातारा	जायगांव, ता. कोरेगाव येथे मागासवर्गीय वसाहती मधील रस्ता कॉंक्रीटीकरण करणे	५.००	२.५०

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
३१००	सातारा	गोरेगाव (वांगी), ता. खटाव मागासवर्गीय वसाहत ते गांव ओढयापर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.	५.००	२.५०
३१०१	सातारा	रहाटणी, ता. खटाव येथील मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ते काँक्रीटकरण करणे.	५.००	२.५०
३१०२	सातारा	चोराडे, ता. खटाव येथे मागासवर्गीय वसाहतीमध्ये श्री खंडोबा मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे.	५.००	२.५०
३१०३	सातारा	मौजे कामथी ता. सातारा येथे दलित वस्ती (पवारवस्ती) अंतर्गत रस्ता काँक्रीटकरण करणे.	३.००	१.५०
३१०४	सातारा	मौजे वेळे ता. सातारा येथे दलितवस्तीमधून जाणाऱ्या ओढयाशेजारी संरक्षित भित बांधणे.	३.००	१.५०
३१०५	सातारा	मौजे पानमेळवाडी ता. सातारा येथे दलितवस्ती अंतर्गत रस्ता करणे.	३.००	१.५०
३१०६	सातारा	मौजे नेले ता. सातारा येथे दलितवस्तीमधील रस्ता खडीकरण करणे.	३.००	१.५०
३१०७	सातारा	मौजे धावडशी ता. सातारा येथे दलितवस्ती अंतर्गत रस्ता करणे.	३.००	१.५०
३१०८	सातारा	म्हासोली, ता. कराड दलीतवस्तीतील अंतर्गत रस्ता काँक्रीटकरण करणे.	१०.००	५.००
३१०९	सातारा	कुसूरख ता. कराड येथे मागासवस्तीतील रस्त्या खडीकरण व काँक्रीटकरण करणे.	१०.००	५.००
३११०	सातारा	गोटे, ता. कराड येथे मागासवस्तीतील रस्ता खडीकरण व काँक्रीटकरण करणे.	१०.००	५.००
३१११	सातारा	गोवारे, ता. कराड येथे मागासवस्तीतील रस्ता खडीकरण व काँक्रीटकरण करणे.	१०.००	५.००
३११२	सातारा	शेणोली, ता. कराड येथे मागासवस्तीतील रस्ता खडीकरण व काँक्रीटकरण करणे.	१०.००	५.००
३११३	सातारा	जिंती, ता. कराड, जि. सातारा येथील बौध्दवस्तीतील नागरीकांसाठी स्मशान भूमी सुधारणा करणे.	१०.००	५.००
३११४	सातारा	येवती, ता. कराड येथे मागासवर्गीय वस्तीतील रस्ता व गटर करणे	१०.००	५.००
३११५	सातारा	कापील, ता. कराड बौध्दवस्तीतील ( हरीजनवस्ती ) पासून ते देशमुख वस्ती पर्यंतचा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.	१०.००	५.००
३११६	सातारा	खोडशी, ता. कराड, जि. सातारा येथे सुरेश भोसले यांच्या घरापासून ते चर्मकार वस्ती खडीकरण व डांबरीकरण करणे.	१०.००	५.००
३११७	सातारा	तारू, ख. ता. कराड, जि. सातारा येथे मागासवर्गीय समाजासाठी सभामंडप बांधणे.	१०.००	५.००
३११८	सातारा	प्रभाग क्र. ३ पेट मंगळवार एकोपा रस्त्यावरील सार्व. शौचालय ते उत्तरेस श्रीमती प्रेमलताई पॉलिटेक्नीक कॉलेजपर्यंत ड्रेनेज पाईप लाईन करणे.	१२.००	६.००
३११९	सातारा	प्रभाग क्र. ३ पेट मंगळवार कन्या शाळेजवळील पश्चिम बाजूचे रस्त्याचे ड्रेनेज पाईप लाईन करणे.	७.००	३.५०
३१२०	सातारा	प्रभाग क्र. ३ पेट बुधवार सार्वजनिक संडास शोजारील श्री. संजय कांबळे घर ते ताराबाई अल्लाट यांचे घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटकरण करणे.	३.५०	१.७५
३१२१	सातारा	प्रभाग क्र. ८ डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचे दक्षिण बाजूचा रस्ता डांबरीकरण करणे.	४.५०	२.२५
३१२२	सातारा	प्रभाग क्र. ८ शनिवार श्री. पाडळे घर ते खाजा मशिदीवरून मुळे लॉन्ड्री पर्यंत व डायमंड कॉम्प्लेक्स पासून दक्षिणेस मुख्य रस्त्यास मिळणारा रस्ता डांबरीकरण करणे.	९.००	४.५०
३१२३	सातारा	प्रभाग क्र. १० पेट श्री. किरण देसाई व श्री. भास्कर सुर्यवंशी यांचे मिळकतीमधील दक्षिण-उत्तर बोळाचे काँक्रीटकरण करणे.	४.००	२.००
३१२४	सातारा	प्रभाग क्र. १० पेट शनिवार प्रितीसंगम बँक ते दक्षिण एस.टी.स्टॅन्ड समोरील गटर पर्यंत आर.सी.सी.गटर करणे.	२५.००	१२.५०
३१२५	सातारा	प्रभाग क्र. १३ नगरपरिषद ऑक्सिडेशन पॉन्डचे पश्चिमेकडील कोडवाडयापासून दक्षिणेकडे जाणारा रस्ता खडीकरण करून डांबरीकरण करणे.	१६.००	८.००
३१२६	सातारा	प्रभाग क्र. १३ वाडीव भागामधील अष्टविनायक व शाहीर यादव कॉलनी मधील रस्त्यावर दोन्ही बाजूस व्ही टाईप गटर लाईन करणे.	२०.००	१०.००
३१२७	सातारा	१. जायगाव ता. खटाव येथील बौद्ध वस्तीसाठी समाजमंदीर बांधणे.	५	२.५०
३१२८	सातारा	२. जायगाव ता. खटाव येथील बौद्ध वस्तीकडे जाणारा रस्ता काँक्रीटकरण करणे	५	२.५०
३१२९	सातारा	३. कान्हरवाडी ता. खटाव येथील महादेव दादू वाघमारे यांचे घरासमोरील रस्ता काँक्रीटकरण व बंदीस्त गटर बांधणे	७	३.५०
३१३०	सातारा	४. विखेळे ता. जि. सातारा येथील अ) बौद्ध वस्तीसाठी समाजमंदीर रूपये	१०	५.००
३१३१	सातारा	ब) बौद्ध वस्तीकडे जाणारा रस्ता काँक्रीटकरण करणे	५	२.५०
३१३२	सातारा	क) रेणुकामाता नगर बौद्ध वस्तीसाठी समाजमंदीर	१०	५.००
३१३३	सातारा	५) तडवळे ता. खटाव जि. सातारा येथील अ) वडूज तडवळे रस्ता ते सदाशिव महादेव बनसोडे वस्ती रस्ता काँक्रीटकरण करणे	१०	५.००
३१३४	सातारा	ब) वडूज तडवळे रस्ता ते शिवाजी फाळके वस्ती रस्ता काँक्रीटकरण करणे	१०	५.००
३१३५	सातारा	क) श्री. सुरेश फाळके ते बाळासाहेब तुपे गटर बांधकाम	५	२.५०
३१३६	सातारा	रेणुकामाता नगर बौद्ध वस्तीसाठी समाजमंदीर	१०	५.००

अनु क्र.	जिल्हा	कामाचे नाव	मंजूर निधी (लाखात)	वितरीत निधी (लाखात)
३१३७	सातारा	६) पडळ ता. खटाव येथील मागासवर्गीय वस्ती रस्ता कॉन्क्रीटकरण करणे	५	२.५०
३१३८	सातारा	७) कातरखटाव ता. खटाव येथील मातंग वस्ती सभागृह बांधणे	१०	५.००
३१३९	सातारा	८) मोराळे दलित वस्ती रस्ता कॉन्क्रीटकरण करणे	५	२.५०
३१४०	सातारा	१) सुंदर नगरी लालानिगम रोड येथे गटारे व लादी करणे	१५	७.५०
३१४१	सातारा	२) दर्यानगर श्री. सुरेश जाधव घराजवळ गटारे व लादी करणे	१०	५.००
३१४२	सातारा	३) सुदाम झोपडी ते श्री. विद्या पवार घराजवळ गटारे व लादी करणे	१५	७.५०
३१४३	सातारा	४) सप्त शृंगार मंडळ ते साईबाबा मंदीराचे पाठीमागे गटारे व लादी करणे	१०	५.००
३१४४	सातारा	५) बी.पी.टी. चाळ ते तांडेल घरासमोर गटारे व लादी करणे	१०	५.००
३१४५	सातारा	६) मांगेला समाज ते बी.एम.सी शौचालयाचे पाठीमागे गटारे व लादी करणे	१५	७.५०
३१४६	सातारा	७) दर्यानगर झाडच्या देवी मंदिराच्या पाठीमागे गटारे व लादी करणे	१०	५.००
३१४७	सातारा	८) बी. एम. सी. चाळ ते साईबाबा मंदीरासमोर गटारे व लादी करणे	१०	५.००
३१४८	सातारा	मौजे खानापूर ता. वाई जि. सातारा येथील दलीतवस्ती मध्ये बंदीस्त गटार बांधणे	८.००	४.००
३१४९	सातारा	मौजे खानापूर ता. वाई जि. सातारा येथील दलीतवस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे	६.००	३.००
३१५०	सातारा	मौजे खानापूर ता. वाई जि. सातारा येथील मातंग वस्ती मध्ये रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे	५.००	२.५०
३१५१	सातारा	कुसगांव पसरणी रस्ता ते एकसर येथील दलीत वस्ती मधील रस्ता डांबरीकरण करणे ता. वाई जि. सातारा	५.००	२.५०
३१५२	सातारा	जांभळी येथील दलीतवस्ती मध्ये संरक्षण भित्त बांधणे ता. वाई जि. सातारा	५.००	२.५०
३१५३	सातारा	धोम येथील दलीतवस्ती मध्ये समाजमंदिर बांधणे ता. वाई जि. सातारा	५.००	२.५०
		<b>एकूण</b>	<b>२६०८२.००</b>	<b>१३०४९.००</b>